

**भारतीय ज्ञानपीठ काशी**  
**ज्ञानपीठ-ग्रन्थागार**  
**“जार्ज पयासय”**


**रूपया—**

- ( १ ) जैसे हाथोंसे पुस्तकको स्वर्ण न कीजिये । जिसपर कागज चढ़ा कीजिये,।
- ( २ ) पत्रे सम्राट कर कसदिये । चूकका प्रयोग न कीजिये ।
- ३ ) किसानकी ज़िंदि पत्रे न मोड़िये, न कोई जोटी चीज़ रखिये । कागजका झुकझुका कामी है ।
- ( ४ ) हाथियोंपर विज्ञान न बसाइये, न कुछ लिखिये ।
- ( ५ ) सुखी पुस्तक उलटकर न रखिये, न दोहरी करके पढ़िये ।
- ( ६ ) हाथोंकी सफ़ाईपर बख़्तर न दीजिये ।  
“सुखके साथसाथी हैं, सुखकी विषय कीजिये”

॥ ॥

# धर्म परिक्षानो रास.

प्रोफेसरो प्रसिध करना



रास. रास. रास.

अथवा रास प्रसया

कीम्यत रु :—→

आ रास दादाभाईवनी पोळमार्था मळसे,

आ रास रु अ २ क. प्रेषणी ठपायोडे,

**भारतीय ज्ञानपीठ काशी**  
**ज्ञानपीठ-सम्मानार्थ**  
**"पार्थ स्यादर्था"**

छवया—

- ( १ ) जैसे हार्मोंके पुस्तकको स्वयं न कीजिये । किन्तुपर कागज़  
 बना कीजिये।
- ( २ ) एके संग्रहक कर बनादिये । सूचना प्रयोग न कीजिये ।
- ( ३ ) विज्ञानपीठके सिद्धि एवम् न कीजिये, न कोई कोटी चीज़ रक्षिये ।  
 कागज़का इस्तेमाल करती है ।
- ( ४ ) धर्मशास्त्र, विज्ञान न बनाइये, न कुछ कीजिये ।
- ( ५ ) कृषी पुस्तकक इस्तेमाल न रक्षिये, न कोई कोटी रक्षिये ।
- ( ६ ) ज्ञानपीठके सम्मानार्थ कागज़ जैसा कीजिये ।  
**"उपार्थ स्यादर्था है, ज्ञानपीठके सम्मानार्थ"**

॥ श्री ॥

धर्म परिक्षानो रास.


समिन्वदनीनो

रचलो.

महामने

कपो/प्रसिध करना

परमात्मचंद्र.



महामने

भयदावाद टाहम्स प्रमथा

कीम्यत क २-०-०

आ रास दादासाहेबनी फोळमार्गा मळसं.

आ होवानी न यु क. प्रेसमी उपायोडे.



श्री

श्रीपंचपरमेष्ठिभ्योनमः :

—००००००—

धर्मपरिक्षानोरास

—००००००—

॥ दुहा ॥ प्रथमजिनेश्वरपयनमुं वृषभनुंलंजनका  
स मरुदेविनंदनऋषभ नाभीरायकुळतास १ अद्वय  
वरसआरातणं सागरकोडाकोड गयोधरमवाळयोमीने  
तेहनेनमुंकरजोड २ आदीचारित्रआदरी वीषोदि  
षाधर्म मनबचकायावसकरी छेदीआठेकर्म ३ विष्णु  
रनावासीथया अजरामरसुखठाम चोविसेतिथंकाय नेह  
नेकरुंप्रणाम ४ समरुंश्रुतदेवीसदा आपेवचनविलास तु  
ष्टमानथाज्योतुमे सफळफळेमुजआश ५ गुरुदीक्षोर्मुठ  
देवता गुरुतुठेगमहोय गुरुकहीयेमातापिता गुरुपीआधि  
कमकोय ६ भवियणभावेसांभळो धरमाधरमविषार ईश  
मुदिदुरेंकरी परिक्षकरज्योसार ७ उतपलितेहनीदचरुं  
धरमपरिक्षारास वातोविविधप्रकारनी आपीहनापनका  
॥ ८ संभळवांसुखउपजे मत्तनावेमुपकांय सौम्यमोत्यानी  
कारक भद्रयोविविधकारका ९ ॥ हाकः कदेवितो तो

॥ १० ॥ ॥ ११ ॥ ॥ १२ ॥ ॥ १३ ॥ ॥ १४ ॥ ॥ १५ ॥ ॥ १६ ॥ ॥ १७ ॥ ॥ १८ ॥ ॥ १९ ॥ ॥ २० ॥ ॥ २१ ॥ ॥ २२ ॥ ॥ २३ ॥ ॥ २४ ॥ ॥ २५ ॥ ॥ २६ ॥ ॥ २७ ॥ ॥ २८ ॥ ॥ २९ ॥ ॥ ३० ॥ ॥ ३१ ॥ ॥ ३२ ॥ ॥ ३३ ॥ ॥ ३४ ॥ ॥ ३५ ॥ ॥ ३६ ॥ ॥ ३७ ॥ ॥ ३८ ॥ ॥ ३९ ॥ ॥ ४० ॥ ॥ ४१ ॥ ॥ ४२ ॥ ॥ ४३ ॥ ॥ ४४ ॥ ॥ ४५ ॥ ॥ ४६ ॥ ॥ ४७ ॥ ॥ ४८ ॥ ॥ ४९ ॥ ॥ ५० ॥ ॥ ५१ ॥ ॥ ५२ ॥ ॥ ५३ ॥ ॥ ५४ ॥ ॥ ५५ ॥ ॥ ५६ ॥ ॥ ५७ ॥ ॥ ५८ ॥ ॥ ५९ ॥ ॥ ६० ॥ ॥ ६१ ॥ ॥ ६२ ॥ ॥ ६३ ॥ ॥ ६४ ॥ ॥ ६५ ॥ ॥ ६६ ॥ ॥ ६७ ॥ ॥ ६८ ॥ ॥ ६९ ॥ ॥ ७० ॥ ॥ ७१ ॥ ॥ ७२ ॥ ॥ ७३ ॥ ॥ ७४ ॥ ॥ ७५ ॥ ॥ ७६ ॥ ॥ ७७ ॥ ॥ ७८ ॥ ॥ ७९ ॥ ॥ ८० ॥ ॥ ८१ ॥ ॥ ८२ ॥ ॥ ८३ ॥ ॥ ८४ ॥ ॥ ८५ ॥ ॥ ८६ ॥ ॥ ८७ ॥ ॥ ८८ ॥ ॥ ८९ ॥ ॥ ९० ॥ ॥ ९१ ॥ ॥ ९२ ॥ ॥ ९३ ॥ ॥ ९४ ॥ ॥ ९५ ॥ ॥ ९६ ॥ ॥ ९७ ॥ ॥ ९८ ॥ ॥ ९९ ॥ ॥ १०० ॥

द्वीपमध्यमेरुजोय सुदर्शननामैतेहोय बीजापर्वतकह्याज  
 नेक मेरुळाखजोसणनोएक २ तेथीदक्षिणदिशभणीक  
 सुं भरतपेत्रतेशाखेलद्युं पांचसेंछवीसनेंछकळा बघ्री  
 शसेंहेसदेशनिरमळा ३ साढापचवीशआरजदेश बीजा  
 अनारजकहीएलेश आरजधरममरमनोजाण मलेच्छवर्ष  
 नोअनारजझण ४ पचासजोयणनोपरमाण रुपामयवैता  
 ढधवस्ताण एहवोपर्वतसास्वतोमान स्वेतवर्णजलहलतेवा  
 न ५ पचविसजोयणभूमिमांहिं उंचोपचीसजोषणउ  
 छोहिं दसजोयणहुंगरथीजोय दक्षिणदिशाभषितेहोय ६  
 कद्यांनगरमोटांपंचास नगरपुंठकोढगामनिवास मुख्यप  
 चासवगस्माजेह वैजयंतपुरकहीएतेह ७ बारजोयणनो  
 लांबोअछे नवजोयणनोपोहोळोपळे गढमढमंदिरपोळ  
 प्रकार सोहेंओळाओळआगार ८ वाव्यकुवासरोवरजीहां  
 विननांशिबनांमंदिरतिहां धर्मतणीपोसालोघणी एवि  
 नमरविद्याधरतणी ९ वसेविप्रविद्यानाघणी वमितारुफेर  
 सियांमणी वणिककरेमोटाव्यापार वस्तुवांनानाअंवा  
 र १० बाबनवीरतणपंत्यांस्थान वीत्तधारीनामुखपस्वात्त  
 नात्तारुवकरुलोक वस्त्रपढयांपचरंगीयोक ११ वि  
 यासकळेआकाश विनामरबनाजाणेआवास तिर्थका  
 लोकसंज्ञितजस मुन्वेप्राणीमिजवेआय १२ विमान

उपरितीतरीमुख अवभूतंइंरसरिंरुव च्यापचरणांमि  
 रण्य हाव्यार जोपचरिंरुव १३ हाव्यार जोपचरिंरुव

खंड १ को:

१४ रूपेअदभूतकीसिनार इन्द्राणीजाणेअंवाता  
 केनेवसंतमोछेराग केवळीमाप्योपालेमाग १५  
 भोगवतांसुखअयाम आर्वाडपनोकर्मनेभाग राणीकूपेम  
 वामवमंस प्रसव्योपुत्रसफल्यइआस १६ ओळख्यहोळ  
 वकीधायणा साजनआव्यापोतातणा जीमाडयाभोमनयक  
 वात्र तेसापेथाप्युअभिधान १७ मनोवेगनामकुमार  
 देखीरजेसहुनरनार भणीगणिनेपोंढोययो मातपितानेआ  
 णंदभयो १८ सीषीविधानवनवीरीत मिठुबोलेयवावेगीत  
 वनउपवननाखेलेख्याल जिवभाषानाजोवेफाल १९  
 लीमुळीनाजाणेभेद जंत्रमंत्रथीपुरेउमेद ललनेवविजये  
 एकही प्रथमखंडनीपहेलीसही २० ॥ दुहा ॥  
 जोवैताढघगिरिथकी उत्तरश्रेणिकहाय दसजोयणदुरेकहां  
 साठिनगरसमुदाय १ एकएकनगरप्रतेकहां कोडकोडभेगी  
 मवानबळोकवसेतिहां विधाधरनाठाम २ साठिनगरमांयो  
 भ्रंतुं नपरविजयपुरनांम लंकसमोवडजाणीये अलखण्डे  
 लजिशाम ३ प्रभासनमिभूपति पालेराज्यअखंड मायक  
 लेविध्यावनें पापीसांहीप्रचंड ४ विपुलराणीवेहनी सुखो  
 गलसोराय पुत्रमकोएकरहनी पवनवेमकुमार ५ जोयवनां  
 लोकेकुलो निध्यासवनीतुधि यामोवडीनीतपानेवकी  
 जोवैताढघगिरिथकी उत्तरश्रेणिकहाय दसजोयणदुरेकहां  
 साठिनगरसमुदाय १ एकएकनगरप्रतेकहां कोडकोडभेगी  
 मवानबळोकवसेतिहां विधाधरनाठाम २ साठिनगरमांयो  
 भ्रंतुं नपरविजयपुरनांम लंकसमोवडजाणीये अलखण्डे  
 लजिशाम ३ प्रभासनमिभूपति पालेराज्यअखंड मायक  
 लेविध्यावनें पापीसांहीप्रचंड ४ विपुलराणीवेहनी सुखो  
 गलसोराय पुत्रमकोएकरहनी पवनवेमकुमार ५ जोयवनां  
 लोकेकुलो निध्यासवनीतुधि यामोवडीनीतपानेवकी



कुंवागोवेह - निर्यजावेदंरकने - फरीफरीवेवेह  
 वातोनिविचप्रकस्नी कस्तोमांहोमांहि धर्मवस्वाशेज्जाप्यो  
 क्योअप्यउच्छांहि १ ॥ ॥ २ जी ॥ रेजीवडाजीव  
 तांअजोप्र एदेकी मनोवेयकहेसांभकोजी जैनधरमज्ज  
 एरकेवकीभाषितनिरमकोषी उतारेभवपाररेभाइ ३ धर  
 कसमोनहीकोष. एआंकणी दांनशियज्जतपभावनाजी. ध  
 रमनांअप्रप्रकार जीवदयाजतनेकरीजी जेप्राछेतरनाररे  
 भा० ध० २ सुखबबदरजाणीयेजी व्रसथावरदोषजीव  
 त्तन्मीकोअसंन्नीथोजी समुच्छिंमगर्भजहीवरे भा० ध० ३  
 कनेकभेदछेधर्मनाजी कहेतांनावेरेपार तवपवनवेगचो  
 लीथीजी हुंमवीजाणुडिगाररे भा० ध० ४ तिहांधीवेजण  
 भावीभाजी पुष्पदंतगुरुफस अष्पारुंडेआदिनेजी छत्र  
 मभावेतासरे भा० ध० ५ अणवावेठवेजणाजी जेवेदिय  
 वेदकसार मंत्रजेत्रजडीमुखीजी वेदशास्त्रअप्राररे भा०  
 ध० ६ अणिगणियेठायवाजी पांम्यापरजभाअंद  
 कनेविमभाकमलेष फवनवेअमियकाकंदरे भा० ध० ७  
 विमानविस्तीदोवालीभाजी रामतकीडारेकाज कुलपर्वत  
 कालीमदीजी सरप्रहगिहिसिस्तजरे भा० ध० ८ गीवद  
 रवकीजीररी कानजोअनतंकीक हारयविवीदकीविदक  
 रीजी एअरुमौरासोतेठरे भा० ध० ९ एअरुमौरासोते  
 विनीडिपीजी सोमनांअनुकव अणवकीवेपरकुणु  
 रामककवेवराजी १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७ ४८ ४९ ५० ५१ ५२ ५३ ५४ ५५ ५६ ५७ ५८ ५९ ६० ६१ ६२ ६३ ६४ ६५ ६६ ६७ ६८ ६९ ७० ७१ ७२ ७३ ७४ ७५ ७६ ७७ ७८ ७९ ८० ८१ ८२ ८३ ८४ ८५ ८६ ८७ ८८ ८९ ९० ९१ ९२ ९३ ९४ ९५ ९६ ९७ ९८ ९९ १००

जितुयेपाळोतोसहीजी पांमहोयेयेकी  
 जागरे भा० घ० ११ पवनवेमतीहांसांभळीजी वेळेक  
 हिमुस्वयं जाणीमनमांप्रीतडोजी तुष्टेवेल्येताणरे भा०  
 घ० १२ मनोवेगमनचिंतवेजी बुद्धिकंकोइहेव भिमप्रा  
 धंयेएपडघोजी नविमानेजीनदेवरे भा० घ० १३ किमत्तरे  
 शीएकलोजी आकाशमारमजाथ अढीदीपमंहेहिजेकी  
 जात्रकरेजीनरायरे भा० घ० १४ अनुक्रमेतीरसोआ  
 विधोजी मालवदेशमझार उजेणीनेप्ररीसरेजी विमलयं  
 भ्युतिणिवाररे भा० घ० १५ वासुपुज्यमुनीकेवळीकी जी  
 ठात्रिभुवनस्वाम हेठोआव्योउतरीजी बांधामुनीनेतांकरे  
 भा० घ० १६ धर्मकधामुनीवरेकहीजी सांभळीहरुभ्यरे  
 राय श्रावकव्रतसुधांलहीजी वळीवळीप्रणमेप्रपरे भा०  
 घ० १७ करजोडीकरेविनतिजी स्वामीनृतुंअवधार पवन  
 वेगमुजमित्रछेजी तेहनोकहोविचाररे भा० घ० १८ ज  
 व्यजीवळेतेहनोजी किंवाअभव्यनरएह कदाग्रहीमावेह  
 हींजी जीसवरचवनजतेहरे भा० घ० १९ मुनीसमवेत  
 वेसांभळोजी मनोवेयरायसुजाण नेमविजयदासीकीर  
 जी श्रधमसंडकीपरमाणरे भा० घ० २० . . . . .  
 कतिमनेमनुजमिअडे उत्तमजीवछेतेह . . . . .  
 प्रकी . . . . . हीसंवेह १ तेमाडेनुमांअहुं . . . . .  
 . . . . . पुरंहेहि . . . . . तुनेसासोविमता . . . . .  
 . . . . . मुन . . . . .

क्षिणदेश ३ ब्राह्मणनातिमलितिहां जागजज्ञनोठाम आ  
 डंबरअधिकेकरा करेहोमनांकाम ४ होमेंहिंस्याछेघ  
 णी छकायविराधनथाय पंचेंद्रिर्जावमोटका होमेंअग्नि  
 मांय ५ त्यांतुमेवादकरोजइ (विप्र)नाउतारोनाद लाभ  
 थशेतुमनेघणा जवसांभळ.स्येसाद ६ गुप्तराखज्योर्जीनधर  
 म भापज्योमर्मपुराण अगमथइआघाजइ कहेजेकथा  
 कुराण ७ पवनवेगतुंममित्रनो जाशेमनसंदेह जैनधरमआ  
 दरकरी पाळस्यंतवसर्हातिह ८ वांणीमुनीनीसांभळो हर  
 स्योहोयडामांय प्रणमीनेचाल्योतुरत बेसीविमानउ  
 च्छांय ९ मनचिंताकरतोघणी बंधवमलस्येक्यांहि जोवा  
 नेफरतोफरे देसविदेसेत्यांहि १० इमकरतांआवीमल्यो  
 पुछीकुशळनीवात मोहेंवेंध्यावेजणां थयाहर्षसुखसात ११

॥ ढाळ ३ जी फतमलपांणीडांगइतितळाव लशकरआ  
 योहाडारायरो एदेशी वीरामारा पवनवेगकहेवात आज  
 मुनेहरपवधामणां विरामाराजोयामेंठांमोठांम साजनपु  
 छयामेंतुमतणा वि० १ वि० आवीमल्यामुनिआज एतादि  
 वसतुंमेकिहांहता वि० कहोधूरथीतेवात किंहांजइआव्या  
 थयाछता वि.२ वि०मनावेगकहेतवएम देशविदेशेहुंभूम्यो  
 वि०कौतिकदिठाअनेक अढीद्वीपमांहिहुरंम्यो वि०३ वि०  
 कास्मीरअनेगुजराति गौडचौडसोहांमणा वि० भोटआ  
 भूरिसोभीर कुंकणकलयंगकनजतणो वि०४ वी० मलबार  
 सोरठहालार हीरंमजमुलतानजाणीये वी.अंगवंगकुल्यग

तिल्यंग मरुधरदेशवखाणीये वि० ५ वी० वागडलाटकणाट

कांनडमेवाडमाळवो वी० वडराटवच्छकच्छनांम कजलने  
 पाळजाळवो वि० ६ वी० कणवीरकाननदेश काविल  
 बिल्यंगमेवातमां वी० गंधारवैदर्भनोठांम बबरकामरुजा  
 तिमां वि० ७ वि० जोतांजोतांजगमांय फरतोदाक्षिण  
 दिसआवीयो वी० पाडलीपुरनगरमांह दीठेहरपबहुपावी  
 यो वी० ८ वी० बारजोयणनेविस्तार नयरपाडलीपुरजां  
 णीये वी० च्यारपोळतुंगप्रकार गढमढकोरणीवखाणीये  
 वि० ९ वी० चोरासीचोहटांबजार हाटनीश्रणिसोहांम  
 णी वी० सातभमिमांहोलआवास गोखझरुखेंचितरांम  
 णी वि० १० वी० माणिकमांतिव्यापार रतनप्रवाळांनी  
 नहीमणां वी० हीराझवेरसुवर्ण वणिजचलावेवणिकघ  
 णा वि० ११ वी० ब्राह्मणवरणविशेष विद्याभणावेविद्यारथी  
 वि० वेदियावेदविचार सांभळेवेठास्वारथी वि० १२ वी० ज  
 झकरीमांड्याजाग मधमदिरादुधदहिंघणा वी० जवति  
 लखारेकखांड सरसवधृतटोपरातणां वि० १३ वी० जोगी  
 तापससन्यास तेहनामठरदियामणां वि० देवलदिसेअनेक  
 ब्रह्माविश्वनुमहेश्वरतणां वि० १४ वी० हनुमंतगौरीगणपती य  
 क्षसेपनागनेनागणी वी० भवानीपेतरपाळ चंडीचांमुडि  
 नरसिंहघणी वी० १५ वी० ठामठामदेवलपोशाल गीतनृत्य

वाजीत्रघणा वि० वादिविविधप्रकार वेदनिर्घोषबोलेजणां

वी० १६ वी० भक्तिकरेभोळालोक घरघरपुराणनिवारता

६

खंड १ लो.

क्षिणदेश ३ ब्राह्मणनातिमलितिहां जागजज्ञनोठाम आ  
 डंबरअधिकेकरा करेहोमनांकाम ४ होमेंहिंस्याछेघ  
 णी छकायविराधनथाय पंचेंद्रीजीवमोटका होमेंअग्नि  
 मांय ५ त्यांतुमेवादकरोजइ (विप्र)नाउतारोनाद लाभ  
 थशेतुमनेघणा जवसांभळस्येसाद ६ गुप्तराखज्योर्जीनधर  
 म भापज्योमर्मपुराण अगमथइआघाजइ कहेजेकथा  
 कुराण ७ पवनवेगतुंममित्रनो जाशेमनसंदेह जैनधरमआ  
 दरकरी पाळस्येतवसर्हातेह ८ वांणीमुनीनीसांभळा हर  
 स्योहीयडामांय प्रणमीनेचाल्योतुरत बेसीविमानउ  
 च्छांय ९ मनचिंताकरतोघणी बंधवमलस्येक्यांहि जोवा  
 नेफरतोफरे देसविदेसेत्यांहि १० इमकरतांआवीमल्यो  
 पुछीकुशळनीवात मोहेंवेंध्याबेजणां थयाहर्पसुखसात ११

॥ ढाळ ३ जी फतमलपांणीडांगइतितळाव लशकरआ  
 योहाडारायरो एदेशी वीरामारा पवनवेगकहेवात आज  
 मुनेहरपवधामणां विरामाराजोयामेंठांमोठाम साजनपु  
 छयामेंतुमतणा वि० १ वि० आवीमल्यामुनिआज एतादि  
 वसतुंमेकिहांहता वि० कहोधूरथीतेवात किंहांजइआव्या  
 थयाछता वि० २ वि० मनावेगकहेतवएम देशविदेशेहुंभम्यो  
 वि० कौतिकदिठाअनेक अढीद्वीपमांहिहुंरम्यो वि० ३ वि०  
 कास्मीरअनेगुजराति गौडचौडसोहांमणा वि० भोटआ

भीरिसोभीर कुंकणकल्यंगकुनजतणो वि० ४ वी० मलबार

सोरठहालार हीरंमजमुलतानजाणीये वी० अंगवंगकुल्यग

तिल्यंग मरुधरदेशवखाणीये वि० ५ वी० वागडलाटकर्णाट

कांनडमेवाडमाळवो वी० वडराटवच्छकच्छनांम कजलने  
 पाळजाळवो वि० ६ वी० कणवीरकाननदेश काविल  
 बिल्यंगमेवातमां वी० गंधारवैदर्भनोठांम बबरकामरुजा  
 तिमां वि० ७ वि० जोतांजोतांजगमांय फरतोदाक्षिण  
 दिसआवीयो वी० पाडलीपुरनगरमांह दीठेहरपबहुपावी  
 यो वी० ८ वी० बारजोयणनविस्तार नयरपाडलीपुरजां  
 णीये वी० च्यारपोळतुंगप्रकार गढमढकोरणीवखाणीये  
 वि० ९ वी० चोरासीचोहटांबजार हाटनीश्रणिसोहांम  
 णी वी० सातभमिमंहोलआवास गोखझरुखेंचितरांम  
 णी वि० १० वी० माणिकमांतिव्यापार रतनप्रवाळांनी  
 नहीमणां वी० हीराझवेरसुवर्ण वणिजचलावेवणिकघ  
 णा वि० ११ वी० ब्राह्मणवरणविशेष विद्याभणावेविद्यारथी  
 वि० वेदियावेदविचार सांभळेबेठास्वारथी वि० १२ वी० ज  
 ज्ञकरीमांड्याजाग मधमदिरादुधदहिंघणा वी० जवति  
 लखारेकखांड सरसवघृतटोपरातणां वि० १३ वी० जोगी  
 तापससन्यास तेहनामठरठियामणां वि० देवलदिसेअनेक  
 ब्रह्माविश्वनुमहेश्वरतणां वि० १४ वी० हनुमंतगौरीगणपती य  
 क्ष्यसेपनागनेनागणी वी० भवानीपेतरपाळ चंडीचांमुडि  
 नरसिंहघणी वी० १५ वी० ठामठामदेवलपोशाल गीतनृत्य

वाजीत्रघणा वि० वादिविविधप्रकार वेदनिर्घोषबोलेजणां

वी० ११ ० भक्तिकरेभोळालोक घरघरपुराणनिवारता

जंगमसाक्षजसैव भाटभोजकदिलठारता वी. १७ वा. नगरविलोकतांवार लागीकतुहलजोवतां वी० बोल्योपवनवेग मनकिंमचाल्युंमंनेमेलतां वी० १८ वि. मित्रनांलक्षणएह सुखदुःखभेळांतेजागवे वी० प्रीतबंधाणिहोयेंजेह षटप्रकारे भोगवे वी १९ वी० मित्राइसाचीतेह तेडिनेसाथेसंचरे वी० नेमविजयकहेएम ढालत्रीजीदिलएमठरे वी० २० वा०

॥ दुहा ॥ पयनेपाणीनीपरे प्रीतरीतकहीएम स्वारथकी धोतुमतणो कुडोदिसेप्रेम १ दुष्टऋदयनाछेधणी बोलोमि ठाबोल निश्चैनिरवाहोनही कोडिनोतुमतोल विश्वासघाती होयजें कृतघ्नकहीएतेह गुणअवगुणजाणेनही दुरजननागुणएह ३ भाइतुमेखोटासही (मुज)मुंकीजोयादेश पाडलीपुर जोयातणी मुजनेहुंशविशेष ४ देखाडोनहीजोतुमे रुसणोकरस्युंअम अमेजास्युंघरआपणे मुखनवीजोस्युंतुम ५ मनो वेगबोल्योतिहां मित्रजीमकरोरोस जास्युंआपणबेजणा जोछेतुमनेसोस. ६ पाडलीपुरतुमदाखवुं हइडेराखोहाम कसीनकरस्योसोचना करस्युंसहीएकाम ७ पवनवेगते सांभळी थयोमन्नरळीयात बेजणबेसीएकठा करवामांडी वात ८ निजघरजइपरवारीने चालोजइएतांहि शाभिछेसिणगारथी अदभूतरुपउच्छांहिं ९ परठणकरीनेउठीआ आढ्यानिजआवास मनोवेगलटपटकरी मित्रतेडीयो

तास १०॥ ढाल॥ ४ थीं तेतरियारेभाइतेतरिया एदशी ॥

उष्णपाणिएस्नानकरावि देवपुजाकीधीरंगेरे चुआचंदननी

अर्चाकीधी अनोपमवस्त्रपेहेरचांगरे १ प्रतिनरीतजुत्रो

तुमेभाइ एत्रांकणी. भोजनकरवाबेजणवेठा भेलासाजन  
साजनमांहेरे पीरसवामांडीसुखडीसारी अनोपमअधिकउ  
च्छांहेरे प्री० २ घेवरमोतिचुरनेलाडू खाजांखरमांतेपुरीरे  
साटाफिणीहेसमीमरकी जलेबीमहसुबचुरारे प्री० ३ से  
वसुंहालीलापसीताजी पीरखांडआंवाकेलारे अषोडद्राख  
नेखजुरखारेके सुगंधस्याकपीरस्यांभेलारे प्री० ४ कुरदा  
लिदधीदुधउपर घृतताजांनीपरनालारे सालेवांपापडतली  
छेवडीत्रो जमीउठचाततकालरे प्री० ५ पानसोपारील  
विंगएलची मुखतंबोलदीधांवारुरे कपुरवास्थानिरमंगा  
वी सौचथयाचालवासारुरे प्री० ६ चंदनकपुरकेसरघोली  
अंगबिलेपनकांधरे कुशुममालापेहेरीकोटे महुगतवेलाली  
धरे प्री. ७ साजलेइनेसामग्रीकीधी विमानमांबेसीतामरे  
आव्याततक्षीणपाडलीपरीसर दीठामनोहरठामरे प्री० ८  
उतरीहेठाविमानमांहिथी पहिरचांवस्त्रतेसाररे माथेमुग  
टकानेकुंडल कोटेमोतिनोहाररे प्री. ९ बांहिबाजूबंधबहि  
रखाबांध्या मुंद्रिकाकटिकंदोरारे पायेमोजडीसोलसीणगा  
रे वसिकरणपासेमोहरारे प्री० १० एकनेमस्तकखडनो  
भारो बीजानेमस्तककाठिरे हाथकोहाडोदातरडालेइ बी  
जाहाथमांलाठिरे प्री. ११ रुपकबाडीनोकरीआव्या नगर

प्रवेशतेकीधारे रुपजेइनेअचंभोपाम्या लोकनेआशीसदी

धारे प्री० १२ भेरवजाडीमोटेसादे घंटानादसुणायारे पु



रवादिशेंवादीनीशाला जोवाअनेकलोकआयोरे प्री० १३  
 सिंहासनबेठाबेभाइ अचरिजसहुनेआवेरे गुणगिरुआवे  
 हुपुरुषअनोपम किहांथीआव्याकिहांजावेरे प्री० १४  
 सारानगरमांशब्दसुणायो भेरघंटानोनादरे द्वीजसघला  
 सांभलीनेआया करवाविद्यानोवादरे प्री० १५ वादिक  
 हेअमेवादकरीशुं जानीकहेजोस्युंवेदरे एहोनेपुछस्युंजोतु  
 मेजाणो तोकहोमांहिलोभेदरे प्री० १६ जोतपीजंपेजो  
 शअमारे जोइकाढोकोइदोषरे सवालाखजोतिषनुंमान  
 केतोककहेंस्येजोसरे प्री० १७ भटकहेअमेभारथमांहि  
 लो गहिनअरथपुछीलेस्युरे कविबोलेअमेछंदनीजाति पु  
 छीनेदेसोटोदेस्युरे प्री. १८ व्यासवदेअमेपुराणवातो जाणुं  
 किमहवेंजास्येरे कार्मीकहेअमेकामनेजाणुं अमआगलख  
 ष्ठथास्येरे प्री. १९ वैदकहेअमेनाडनीविधिमे भांजस्युंए  
 हनांहाडरे व्याकरणीकहेवादतेअमस्युं किमकरस्येपडस्ये  
 खाडरे प्री० २० पाठकपंड्याबोल्याततषीणे ढींकपाटु  
 नाप्रहाररे हुंहुंकारकरतांआव्या अनुक्रमेसहुतिणीवाररे  
 प्री० २१ क्रोधमानमायालोभभरीया रागद्वेषनागेहरे प  
 हिलाखंडनीढालचोथीमां नेमविजयकहेएहरे प्री० २२

॥ दुहा ॥ तखतउपरबेठाचढी दीठासहुपरिवार

आलौचेमनमांतिहां एकुणकहींकुंमार १ आभूषणअ

धिकेकरी पहिरचासोलसिणगार इंद्रचंदनागेंद्रए अथवा

देवकुंमार २ अन्योअन्यसांसेपड्या भक्तिकरेबहुभेव ज

ॐ गन्यजागनाहोमथी आव्यासहीयेदेव ३ पुन्यआपणा

पाधरां आव्याछेपरमेस तुष्टमानथास्येसही धरचाअनो  
पमवेस ४ कोइकहेएछेसही नारायणनुरुप आपणसहुने  
तारस्ये पड्याछीएभवकुप ५ कोइकहेमाहादेवजी  
आव्याआपणीसेव हरहरमुखजंपेसहु सहुथीअधीकोदेव  
६ कोकहेब्रह्माजीतणो अनोपमरुपआकार ब्रह्मलोकथी  
आवीया तारेसहुंनरनार ७ कोइकहेएइंद्रछे कोकहेसू  
रजचंद्र कोवासीपातालनो सेषनागनागेंद्र ८ ध्वीजपडीया  
सांसेसहु प्रणमेवारोवार भावभगतिकरताघणी कलनपडी  
लिंगार ९ विप्रएकबोल्योतिहां सघालदिसोमुंठ प्रणतिक  
रोछोतुमेघणी गुंणनवीजाणेगुठ १० विश्नुरूपजगएनही  
संखचक्रनविपास इश्चरनुरुपकिंमकहो त्रिसुलीत्रिलो  
चनतास ११ च्चारवेद ब्रह्मामुंखें अज्ञानीतुमेलोके शुभ  
सिणगारोदेखीया (त्रृण)काष्टऊपाडेथोक १२ ॥

॥ ढाल ५ मी ॥ आचित्रसालीआसूखसज्यारे जोमनमा  
नेतोकरोलज्यारे ॥ एदेशी ॥ अकलसरूपीदिसेछेएहरे क  
रीनेविचारपुछस्युंतेहरे साचजूठनुंपारखुंकिजेसे नहितरए  
होनेदेसोटोदिजेरे १ ब्राह्मणसघलाबोल्यावाणीरे कवण  
नगरिथीआव्याजाणीरे कवणजातिनाछोतुमेभाइरे किण  
कारणआव्यारुपवनाइरे ब्रा० २ कवणधरमकरोछोसार

ॐ रे कवणशास्त्रभण्यागुणधाररे वादकरोअमस्युंनिरधाररे ॐ

ॐ तोअमउपजेहरषअपाररे ब्रा० ३ मनोवेगकहेसांभलो ॐ

विप्ररे अमेछइयेंकबाडीक्षीप्ररे वादकहोकिंमकीजेतुंमस्युं  
 रे तुंमेसहुआव्यामलिनेअमस्युरे ब्रा० ४ न्यायपुराण  
 नीनविजाणुंवातोरे धरमाधरमनीनबुजूतातोरे रानमांहि  
 जीमरोझडाजीवरे तेसरीखाअमेछुंसदैवरे ब्रा० ५ द्विज  
 वरतवकोपानलथार्येरे जोनविजाणोतुंमेबेहुकांयरे तोघंटा  
 नोकिंमकीधोनादरे भेरवजाडीपाडचोतुंमेसादरे ब्रा० ६  
 गर्वघणोआणीमनमांहिरे उंचाचढीबेठाछोउच्छांहिरे अ  
 तिघणोकीधोतुमेअन्यायरे नरमथइबोलोहवेन्यायरे ब्रा०  
 ७ मनोवेगकहेअमनेएमरे नादकियोतेकौतिकजेमरे ते  
 माटेतुंमेसहुमिलिआव्यारे तुंमनेअमेवदिलमांनाव्यारे  
 ब्रा० ८ जोनगमेसिंहासनपरबेठारे तोअमेउत्तरबिसुंहे  
 ठारे रीसनकरोअमनेतुंमेदेवरे जीहांथीआव्याजास्युंतत  
 खेवरे ब्रा० ९ राजीथइनेविप्रकहेभाइरे रुपदेखीनेकही  
 येचीत्तलाइरे वस्त्रआभूषणेदीसोताजारे मिठाबोलामोटी  
 माझारे ब्रा० १० नीचकामकांकरोकुमाररे खडएंधणना  
 आणोभाररे साचकहोजूठुंमतबोलारे जेहवारुपेछोतेहवो  
 तोलरे ब्रा० ११ नातिजातिनोकुलमतलांपारे साचुंकहे  
 तारखेतुंमेकोपोरे मनोवेगकहेतुंमेछोमोटारे न्यायपुराण  
 मांअमेछुंखोटारे ब्रा० १२ निचतणांआदरचांअमेकाम  
 रे किंमपुरायेंविवादेहांमरे बहुबलवंतासंगाथेवादरे कीजे  
 तोवधेविषवादरे ब्रा० १३ अमेएकाकीपरदेशीलोकरे जे  
 बोलेतेसर्वेथायेंफोकरे सगांसाजननहिंइहांकोयरे तोअमा

रोसार्षाकुणहोयरे ब्रा० १४ ब्राह्मणसहुबोल्यातेर्णावाररे  
 तुमेबहुभाइदेवकुमाररे साचिवातकहेजोनिरधाररे कयांपु  
 राणसाचांसिरदाररे ब्रा० १५ न्यायनीतिसार्चिकहोवात  
 रे असत्यभाप्यार्थाहोस्येघातरे मनोवेगकहेमांभलोवाच  
 रे धातहोयेबोलंतांसाचरे ब्रा० १६ सोलमुंठियोनरकह्यो  
 एकर साचबोल्याथीपांम्योठेकरे गडदनउपरसोलमुंठस्वा  
 धीरे तेनरनीतवरहीतिहांबाधीरे ब्रा० १७ ध्वजसघला  
 तवकहेकरजोडरे अमनेसांभलवानोछेकोडरे सोलमुंठिया  
 नरतणीवातोरे साचबोल्याथीकिंमपाम्योघातोरे ब्रा० १८  
 मनोवेगबोल्योगुणवंतरे मल्लवारदेशदेशोमांसंतरे मंगलपु  
 रनांमेछेगांमरे वृक्षवाडीएकरीअभिरांमरे ब्रा० १९ अगर  
 तगरउंचाछेतालरे श्रीफलफोफलफणसतमालरं मरीलविं  
 गसहकारनाठांमरे धनवंतलोकवसेंतिणगांमरे ब्रा० २० भ  
 मरनांमकुणबीछेएकरे रुपणीनांमेनारस्युंविवेकरे पहेलाखं  
 डनीपांचमीढालरे नेमविजयकहेथइउजमालरे ब्रा० २१ ॥  
 दुहा ॥ मधूकरनामेपुत्रछे क्रांधीमुरखरीसाल निजघरनोध  
 नखोइने विणस्योषेतिमाल १ एकदिनबापेपुत्रने मोटी  
 कीधीरीस कोपचढावीचालीयो गयोगांमदसवीस २ आ  
 हिरदेशमांआवियो पिंपलनांमेगांम धानषेत्रनांआणिने  
 (खलां)कीधांठांमोठांम ३ मधूकरकहेलोकोभणी (आ)धान

तणाअंबार घहुंचणाचोलाघणा मगमठनोनहींपार ४ दे  
 शतुंमारामांसही निपन्याएहवांधान देशअमाररेएहवां

निपजेफोफलपान ५ मरीलविंगनेएलची श्रीफलकेलांद्रा

ष अनेकवस्तुउपजे आंबाकेरीशाप ६ वातमधूकरनीसुणी  
 अचरीजपांम्यालोक एककहेनविमानीये जेबोलेतेफोक ७  
 पटिलतलाटीइमकहे एहनेकीजेकेम ठाकोरतेडिपुछीये क  
 रस्युंकहेस्येजेम ८ कोपकरीठाकोरकहे खोडेघालोएह छे  
 दोनाकपटिलकहे तलाटिबोलेतेह ९ हाथपायछेदोपरा  
 जूठबोलेलोक तेहनेराखवोनविघटे कलंकमूकेफोक १०  
 ॥ ढाल ॥ ६ ड्डी ॥ रामसीतानेध्वीजकरावेरे त्रीणसेंहाथ  
 खाइखणावेरे ॥ एदशी ॥ देवोशेठबोल्यादयावंतरे स्वामी  
 एहदीसेछेसंतरे चीभडाचोरनेबुसटदीजेरे एवडोएकांमकिं  
 मकीजेरे १ आठढींकगरदनमांहीरे दीजेवातकहीसहीतां  
 हीरे राजाआदेवातसहुमानीरे दीधीआठढींकतेहनेछांनीरे  
 २ मधूकरचिंतवेमनमांहीरे साचबोल्येमारखाधोआंहीरे जी  
 वतोनिजपुरजोजाउंरे तोएहवोमारनविखाउंरे ३ इमचिंत  
 वीचाल्योतिणीवाररे वेगेआयोदेशमल्लबाररे लविंगएलची  
 मरीदेखीरे लोकोप्रतेंकहेतवचेखीरे ४ सांभळोतुंमेमल्लबारी  
 लोकरे वयणमाहरुंमतजांणोफोकरे आहिरदेशछेएहवोरे  
 मेंजइजोयोतेकेहवोरे ५ घहुंसालचिणानीराशरे मगमठचो  
 लाजवतेखासरे एलचीलविंगअनेसोपारीरे स्युंकरीएजूओ  
 चित्तधाररीरे ६ मल्लबारीलोकसुणीकोप्यारे मधूकरनांवय

णतेलोप्यारे पुरवरीततिणेकीधीरे आठमुंठिनीमारतेदीधी  
 रे ७ खोटाबोलोनरछेएहरे अन्योअन्यकहेसहुतेहरे लो

कत्रागेंकहीधूरवातरे सोलमूठिनीखाधीघातरे ८ मल्लबा  
 रीलोकेंतिणेठांमरे सोलमूठियोधराव्युंनामरे मनोवेगकहें  
 विप्रत्रागेंरे साचबोल्येवयरतेजागेंरे ९ निजनिजदेशतणि  
 जेवाचरे अवरदेशनमानेसाचरे आपणामतत्रागलजेवात  
 रे नगमेंकोइथायेऊत्पातरे १० तिमतुमआगेंकहीयेंवातरे  
 तेउथापोसाचीहोयरूयातरे इमकरतांउपजेविरोधरे अति  
 वाधेमनमांहीक्रोधरे ११ विप्रबोल्यासांभलीवांणीरे उपजे  
 नहिंदुःखनीखाणिरे एहवोअज्ञानीनथीकोइरे कहेस्येंवात  
 तुंमारीजोइरे १२ मनोवेगकहेंतुंमेवादीरे वादकरवानेउनमा  
 दीरे संकाअममनमांहि एहवीरे मांनो नहीसहीतेहवीरे १३  
 विप्रसांभलीनेतवजंपेरे साचकह्याथीकुणकंपेरे साचतणोजे  
 कह्यागूढरे अममांनहीकोइमूढरे १४ मनोवेगअछोतुंमेजांण  
 रे वातकहोसाचीपरमाणरे कहेजोकोइवातविचारिरे कोइ  
 नकरेमाहरीतारीरे १५ मनोवेगकहेंसहुसाथरे तुंमसांभलो  
 विद्यानाआथरे मुंडउपरकथाकहंजेहरे जूठबोल्याउपरतेह  
 रे १६ कहेस्युंकथातेतोरुडीरे मतजाणोतुंमेकोइकुडीरे कंठा  
 पुरएहवुंएकछाजेरे नगरअवरमांहिविराजेरे १७ प्रजापा  
 लनांमेतिहांराजारे तेहनीछेमोटीमाजारे ब्राह्मणवरणनावा  
 सरे वेदभणावेअतिखासरे १८ भूतमतिनांमिछेएकरे विद्या  
 वंतविनयविवेकरे वरसपंचासथयांवारुरे निरधनमांसिर

द्वारुरे १९ समस्तमलीनेपरणाव्योरे जगनदत्तानारीनेला

व्योरे पहेलाखंडनीढालतेछट्टीरे नेमविजयेंभाषीछेमिठिरे

२० ॥

॥ दुहा ॥ घरआप्युंसघलेमली मंडावीनि

शाल ब्राह्मणपुत्रभणघणा जमणदियेंकुरदाल १ भूतम  
तिब्राह्मणभलो जज्ञजागकरेहोम नगरलोकमानेघणुं रा  
खेमनमांजोम २ जगनदत्तानारीभणी क्रिडाउपरभाव ग  
रढोमोह्योछेघणो खेलेअवसरदाव ३ रातिदिवससुखभो  
गवे विद्यानोअभ्यास देशीपरदेशीघणा मानेवैदजव्यास  
४ आठ्योएकविद्यार्थी देवदत्ततंनांम भूतमतिनेवांदीने बे  
ठोजइएकठांम ५ भूतमतिएपुछीयुं तुंमआव्याकुणकाज  
रुपसोभागेंआगला कहोअमनेमहाराज ६ देवदत्तववि  
नवे बेकरजोडीतांम अमआव्याभणवाभणी तुंमपासेसुण  
स्वामि ७ भूतमतियेंराखीयो मांडचोशास्त्रअभ्यास वेदभ  
णावेनिरमला रातिदिवसतेपास ८ जगनदत्तानारीथकी  
करताब्होलीहास्य जोडमलिबिहुसारखी करतांहास्यवि  
लास ९ इमअनुदिनतेबिहुने वाध्योबोहोलोनेह कां  
तिकलावाधीघणी रुपअनोपमदेह ॥ १० ॥

॥ ढाल ॥ १० मी ॥ सीतातेरूपरुडी जाणेआवाडालेसु  
डी होसीताअतिसोहें ॥ एदेशी एकदिनआव्याजणच्यार  
मथुरानगरिथीतिणीवारहो भावेंभवीसुणो भूतमतितेडवा  
सारु विनतिकरेआवीतिवारुहो भा० १ पधारोअमारेदे  
श सेवाचाकरीकरस्युविशेषहो भा० अश्वअजामेघथा

स्ये मोटोजज्ञजागकहेवास्येहो भा० २ तुमविनातेकुणजाणे  
तिणेकारणमेल्याटांणेहो भा० तिहांआव्यालोकअनेक

कुणजाणेजज्ञविवेकहो भा० ३ भूतमतियेहावाली साचव  
 यणनीदिधीतालीहो भा० नारीनेतेडीएकांते शिखामण  
 देभलीभातेहो भा० ४ घरमांहीपोढज्योराते लच्छनला  
 गेकोइवातेहो भा० तेतुंमेमतकरोकांम फरस्योहरस्योमांकोइ  
 ठांमहो भा० ५ जोवनमांजास्यमलागे मोहवाधेमदनबहु  
 जागेहो भा० अतिघणुंशुकहुंतुंमने मासच्यारथास्येतिहां  
 अमनेहो भा० ६ देवदत्तनेबोलाव्यो घरएतुमनेभला  
 व्योहो भा० शिखामणकहुंछुंसारी एकलीघरमाछेनारीहो  
 भा० ७ भणज्योगणज्योरहिंज्यो मरजादेकरीनेव्हेज्योहो  
 भा० रातेओटलेआवीसुज्यो तेडस्योमांकोइनदुजोहो भा० ८  
 एमकहीनेचाल्योसाथ एकएकनाग्रहीनेहाथहो भा० मथु  
 रानगरीमांपोहत्या तीहांसौसाथवाटजोताहो भा० ९  
 मांनदेइबेसारचाठाम सहुलाग्याआपणेकामहो भा० घरे  
 जगनदत्तानारी नवयोवनबालकुमारीहो भा १० देवदत्त  
 विद्यारथीतेह मांडचोघणेतेहथीस्नेहहो भा० बोलिजग  
 नदत्तानारी मुजशुराखोएकतारीहो भा० ११ गरढोगयो  
 छेगांम आपणबिहुनुंथयुंछेकामहो भा० अरथीनारीनेजा  
 णी देवदत्तबालेहवेवार्णाहो भा० १२ गोराणीनामकहावे  
 तिणेमनमांसकाआवेहो भा० स्युंकरीएंकर्मनीवातो किं  
 ममेलियेवयणतुमजातोहो भा० १३ हरिहरब्रह्मादिकदेव  
 कांमेपीडाणाततखेवहो भा० आपणछीएमांनवीदेह त्रि  
 करणकिंमराखेतेहहो भा० १४ तुंमवयणकिंमलोपाये



ब्रह्महत्यामुजनेथायेंहो भा. वेधकवयणेइंममलीया एकएक

नारिदियथीभलीयाहो भा० १५ गोरणीदेवदत्तछात्र क्रि  
डाकरवालाग्योतुजपात्रहो भा० बिहुनोसरीखोमल्योजो  
ग रातिदिवसमाणेभोगहो भा० १६ इमकरतांचारेमासे  
गयाबेहुजणबेसीविमासेहो भा. आवस्येतुमजवप्यारचो त  
वमुजनेमेलस्योन्यारोहो भा० १७ एकांतेबिहुजणबेसी  
वातकरवानारिव्हेसीहो भा. तुंमेदिलगीरमतथात्रो मेलुंन  
हीजीवजाजाओहो भा. १८ प्रपंचकरुंएकएहवो आपण भे  
लांरहुतेहवोहो भा० तोमुजनेसाचीजाणो तुंमेदुःखहइयेंम  
तआणोहो भा० १९ जगनदत्तातवचाली मध्यरातिझा  
लीकरवालीहो भा० पहिलाखंडनीसातमीढाल नेमविजय  
कहेततकालहो भा० २० ॥ दूहा ॥

॥ मशाणमांगइएकली आप्यांमडाबिरंग एकमुक्युंनिज  
ढोलीयें अवरओटलाचंग १ धनसघलोकाढीलीयो घरेल  
गाडीआग मध्यरात्रिदोनिकल्यां चाल्यांउत्तरभाग २ मं  
दिरलाग्युअतिघणुं मलियालोकअपार करताहाहाकार  
त्यां सर्वबल्युंतिणीवार ३ जलछांटीनेहोलव्युं बल्युंदिठां  
बेहुभिन्न शोककरेब्राह्मणघणा थयाखेदथास्त्रिनि ४ रामराम  
सहुउचरे सतिसीरोमणीतेह मिठांबोलीगोरडी एहवीन  
हीगुणगेह ५ विश्नु२एककहे मोटोहुओअखत्र गुरुभग

तविद्यारथी भस्मथयोधिजपुत्र ६ शोककरेजणत्यांघणा

कीधांस्नांनअपार ब्राह्मणसहुविचारता नफरमोकलियें

ॐसार ७ लेखलिखीनेब्राह्मणे नफरमुक्क्योनिरधार भूत  
 मतिआवोजलद ढीलमकरोलिगार ८ बलीगयुंघरतुमत  
 णुं विद्यारथीवनिताय अग्नीमांबलीयांबेहु थयुंअघट  
 तुंआंय ९ उभानवरहेस्योतिहां पाणीपीवाकाज दहन  
 थयुंघरतुमतणुं घणुंशुंलखीयेंराज १० ॥  
 ॥ ढाल ८ मी ॥ ढोलोछेमुखमारुरे एहनीआंखडीयेझब  
 क्योदारुरे माराधणुरेसवाइरेढोला ॥ एदेशी ॥ मथुरां  
 ष्होत्वोषिप्र जीहांभूतमतिछेविप्ररे मारापरमस्नेहीसुण  
 ज्यो करीप्रणामपत्रदीधो भूतमतिएंहाथेलीधोरे मा० १  
 शोकआण्योमनमांही दुःखदोहगउपन्योत्यांहीरे मा० आ  
 व्योकंठपरसिघ्र घरपरजल्योदीठोविघ्ररे मा० २ मुर्छांआ  
 वीततकाल तिहांमलियावालगोपालरे मा० कींधोसचेतति  
 णीवार मांडयोकरवापोकाररे मा० ३ हैयुंदलेमाथुंकुटे  
 हाहादैवस्युंचुटेरे मा० एहवीनहींमलेनारी धरनुसुखगयो  
 हुंहारीरे मा० ४ मरुतकमुछनाकेश लोचकरेछोडीवेशरे  
 मा० आंसूनीधारविछुटी पडीधाडजांणेलीधोलुटीरे  
 मा० ५ जगनेदत्तासुणनारी मुजमूंकीगइनिरधारीरे मा०  
 तुप्राणप्रीयागुणभारी मुजदर्शनदेएकवारीरे मा० ६ तु  
 जचंदवदनहरिलंक कमककलसकुचसंकरे मा० तुजविण  
 दीसुंहुरंक मुजमेलीगइविणवंकरे मा० ७ अग्नीदेवतेस्युं  
 ॐकीधुं मुजरामाप्राणहरीलीधुरे मा० अरेपापीतुंदैव ब्रह्मह  
 ॐत्याकीधीतेंसैवरे मा० ८ मुजहरीहरब्रह्मारुठया सघ

लापड्यातेजूठारे मा० करतागोत्रजनीसेव तेनाठोगुरुकु  
 लदेवरे मा० ९ विद्यार्थीतुंपवित्र परदुःखभंजननोमित्ररे  
 मा० हाहाध्विजवरपुत्र किंमरहेस्येतुजघरसुत्ररे मा० १०  
 ब्रह्मचारीतुधीर परस्त्रीनोसहोदरवीररे मा० तुसुतोओ  
 टलातीर तुजलाह्रंबल्युंशरीररे मा० ११ मरज्योएब्रा  
 ह्मणपापी मुजतेडीगयामिसापीरे मा० जज्ञकारणसहु  
 व्यापी मुजघरघरणीभस्मापीरे मा० १२ तिणेअवसर  
 ब्राह्मणएक आवीकहेवातविवेकरे मा० नारीकारणतुंमेए  
 म दुःखभोगवोछोखोटुंजमरे मा० १३ प्रायेंनारीकहीछे  
 खोटी कुडकपटनीमतिछेछोटाररे मा० हैयानीवातनवि  
 खोले सभावेजुठबोलरे मा. १४ बारध्वारअसुचिनाठांम लो  
 भीनिर्दयनीहामरे मा. सोककरोकीणकाम लोकमांहिजास्ये  
 मांमरे मा० १५ तुमेपंडितमोटाजांनी भण्यागण्याछोगुण  
 ज्ञानीरे मा० धरीवयरगमनमांहि रांमनांमलीजेउच्छां  
 हीरे मा० १६ भूतमतिसांभलीकोप्यो ब्राह्मणनोवयणते  
 लोप्यारे मा० तुंस्युंजाणेअजाण मुजआगेवातपरमाणरे  
 मा० १७ हरीहरब्रह्मादिकजेह नारीनेवशपड्यातेहेरे  
 मा० अमसरीखापाठकपंड्या शास्त्रविद्यानीवातेमंड्या  
 रे मा० १८ मतितुंअमनेआपे एहवीबुद्धिअमारीउथापे  
 रे मा० महारंडनाजातुंइहांथी मतिदेवाआव्योछेकीहांथी  
 रे मा० १९ तेब्राह्मणगयोइंमवारी भूतमतिएंबुद्धिविचारी  
 रे मा० पेहेलेखंडेढालकहीआठ नेमविजयकहेजूआठाठ

ॐरे मा० २० ॥ इति ॥

॥ दुहा ॥ बहुतुंबहाथेग्र

ही अस्तिघाल्यामांही स्त्रिविद्यार्थीबेतणा लेइचाल्योउ  
 च्छांहिं १ गंगार्जीजात्राभणी मारगजातांगाम आव्पोए  
 मांएगयो मल्योविद्यारथीतांम २ भूतमतिभणीओलरूयो  
 आव्पीलाग्योपाय विद्यारथीहुंतुंमतणो तुंमपंडितमहाराय  
 ३ अपराधीहुंताहरो गुनहकरज्योमाफ पगेलागवाआवि  
 यो माहाराछोमाबाप ४ पापीमेंतुमनारीनुं हरणक  
 रीहुंआंहि आव्पीनेइहांरह्यो देज्योमुजनेबांहि ५ भूत  
 मतिस्फुणीनेकहे दीसेदासांपुत्र कुणतुंकिहांथीआवीयो  
 धूरतदिसेकुत्र ६ बोलेखोटुंतुंसही ब्रह्मचारीअमनार देव  
 दत्तविद्यारथी एहनोनहींआचार ७ अस्तिछेएबेहुना का  
 वडमांहीजेह गंगार्जीमांहिजइ तरतांमेलिशतेह ८ तेडी  
 आंण्योघरभणी देवदत्तकुंमार जानिबेठोचिंतवे एकुणदि  
 सेनार ९ जगनदत्तामनचिंतवे जानीआव्योपास पगेला  
 गीनेविनवे अपराधखमज्योतास १० ॥ ॥ ढाल ॥

१ मी ॥ कपुरहोवेंअतिउजलोरे ॥ एदेशी कांमनीकहे  
 स्वामीसुणोरे संभारोपुरवप्रीत वडपणपरण्यामुजनेरे रा  
 खोतेहीजरीतरे साजन १ सांभलज्योसहुकोय ॥ एआंक  
 णी ॥ कोपेजांनीकहेतिहांरे तुंकहेनीकहेरांड आगांमतणा  
 लोकएहवारे फोकबोलेमांडमांडरे सा० २ सां० मुझरा

ॐमासतिनिरमलीरे अगनीमांपरजलीतेह विद्यारथीमुझना

ॐरिनारे अस्तिलेइजाउंएहरे सा० ३ सां० मनोवेगेंकथा

कहीरे सांभलोविप्रविचार अज्ञानितिणेबापडरे वचननमां  
 न्युंसाररे सा० ४ सां० भूतमतिएंजीमकहोरे तिमंतुंमेक  
 रस्योआज सत्यवचनमुजबोलतारं नविमानोगुणभाजरे  
 सा० ५ सां० कथासुंणीध्वीजवरकहेरे सांभलांतुमेकुमार  
 एहवोनहीअममांकोइरे स्त्रिमोहिमुंढगमाररे सा० ६ सां०  
 सत्यवचनतुमभापतारं ध्विजवरनहीआणखेद जेहवुंहोय  
 तेहवुंकहेरे अमेकरीमांनशुंवेदरे सा० ७ सां० तुमनेदे  
 खीअमतणरे कौतिकउपजेआज रेराजकुंमररलियामणा  
 रे किंमकीजेनिचकामरे सा० ८ सां० रूपसोभागेरुयडारे  
 हिनकरमवलीकांय विहुवांनाघटतांनथीरे स्वरुपकहोवली  
 तांयरे सा. ९ सां० मनांवेगतवबोलियोरे सांभलौभद्वविचा  
 र एकमनांमनआंणज्योरे उत्तरदेज्योसाररे सा० १० सां०  
 राजकुंमरअमेरुयडारे निचकरुंवलीकाम तेबेहुवांनाघटतां  
 कहुरे ब्राह्मणसुणज्योतांमरे सा० ११ सां० पुर्वापरविचार  
 ज्योरे करज्योवचनविचार विश्नुवादकहंरुयडोरे संपेपेछे  
 तेसाररे सा० १२ सां० जमुनानदिरलियांमणीरे तेहत  
 णेउपकंठ गोकुलवनविस्तारछेरे तिहांवसेश्रीकंठरे सा०  
 १३ सां० नारायणदेवतुंमतणारे चौदभूवनविख्यात चौद  
 भूवनमुखमांवसेरे शत्रुतणोकरेघातरे सा० १४ सां० पु  
 रुषोत्तमपवित्रभलारे चौदभूवननोराय लोकसहुनेउधरेरे  
 वांदेतेहतणापायरे सा० १५ सां० संखचक्रगदाधरेरे सां०  
 रंगधनुषवलिसार मस्तकमुगटकोडामणारे कंठेएकावल

हाररे सा० १६ सां० कानेकुंडलझलकतारे बहिरखाबां

हिअपार सोलआभूषणशोभतारे गुणनविलाभेपाररे सा०  
१७ सां० दामोदरएहवोकह्यारे अथवासाचुंकेजूठ विप्रवि  
चारीबोलज्यारे उचरीएनहींकुठरे सा० १८ सां० पुराण  
प्रसिद्धएहजाणीएरे महितलमोटोदेव तुंमवचनमांन्यांखरां  
रे अमेकरीएएहनीसेवरे सा० १९ सां० ब्राह्मणतवसहु  
हरखीयारे करजोडीकहेसार साचांवयणतुमेकह्यारे एखो  
टांनहींलिगाररे सा० २० सां० एवातसाचीअमेलहुरे तुंमे  
कहिततकाल पंहेलेखंडेमुनिभलीरे नेमविजयउजमालरे  
सा० २१ सां०

॥ दुहा ॥ मनोवेगतवबोलियो

सुणोध्वीजवरवाण नंदगोपगोवालीयो निचकुलेनेजाण १  
गायभंसतेहनेवणी छालांनोनहींपार तेसहुचारेकानुडो वा  
रुवनहमझार २ कानोकरकाठीधरी गलेगुंजानोहार म  
स्तकफुलकेसुतणां खांधेकांबलसार ३ वंसिवायेमुखरुय  
डो महुयरकरेसुनाद नारायणगोवालियो गाइकरेवलासा  
द ४ गोकुलगौलणिस्युंरमे गाढेतेहजठोर रुडोत्रीभुवनना  
थते निचकरमकरेघोर ५ राजकुंमररुडाअमे निचकरमक  
रुंजेम विश्वनाथवलिविठलो निचकरमकीयातेम ६  
सामान्यकरमजेआचरे तेकिमकहियेंदेव खोटुंकेसाचुंकहो  
विप्रविचारोहेव ७ तवतेब्राह्मणबोलिया सत्यवचनएहोय

उत्तरदीधोजायनहींवेदपुराणेसोय ८अमेतेकहोकिंमलोपी

एं तुंमनेकरुंप्रणाम घटतांवचनवलिकहुं गुणहतणांतुंमठाम

१९ ॥ ढाल ॥ १०मी ॥ काबिलरोपाणीलागणो काबिलम  
 तचालो ॥ एदेशी ॥ मनोवेगबोलेइस्युं पुराणनीकहुंवातो  
 हस्तीनागपुरजांणीएं पांडवपांचविस्व्यातो १ भीमयुधिष्ठि  
 रअर्जुन सहदेवनिकुलकुंमार पांचभाइसुभटभला राज  
 पालेगुणधार दुर्जोधनराजकरेतिहां कौरवसतभाइसाथ  
 राजद्वेशत्राणेघणा पांडवस्युंलीयेंबाथ ३ एकवारकुडक  
 पटेकरी जूवटेंहार्योदेश देशोटोबारवरसतणो चाल्याधरी  
 ध्वीजवेश ४ वयराटदेशमांजइरह्या वयराटतणीकरेसेव गो  
 कुलवाल्योकौरवे संग्रामकीधोतिणेखेव ५ पांडवद्वारिकापु  
 रीगया नारायणभेटचातेह कृश्वेकाजविमासीयुं मानदेइरा  
 स्यागेह ६ स्नेहधरीपरणाबीया सुभद्राअर्जुनताम सुखभो  
 गवेपांडवतिहां सेवकरेकृश्वराम ७ अर्जुनेतवविनव्या दांमो  
 दरतेराय काजकरोतुमेअमतणां द्रुतपणुंधरीकांय हस्तीना  
 गपुरजायवुं भांजवोकौरवधीश नगरपांचआपुंतुंमने आणं  
 दधरीनांमोसिस ९ सेवावरतीथइरहो जाइकहोतुमेदेव कर  
 जोडीकहेत्रीकमो कांमकरस्युंअमेहेव १० द्रुतपणुलेइचाली  
 या हस्तिनागपुरहोत्याकान दासीपुत्रविदुरधरे कृश्वग  
 यादीघांमान ११ आदरतीणेदीधाघणा शाकभोजनदीघ  
 अवसरजोइभेटीया दुर्जोधनराजाएंकीध १२ कौरवेमान  
 दीघांघणा पुछयुंकिंमआव्याकान नारायणतवबोलीया  
 सुणोवयणअमारांतान १३ दूतथइअमेआविया करज्यो  
 पांडवस्युंप्रीत नगरपांचलेआतुमे सेवाकरज्योएरीत १४

बोलअमारोमानज्यो सबलापुरुपनापाय सत्यवचनकहु

छुअमे नहितोमरस्योराय १५ दुर्योधनतवबोलिया फे  
 डुपांडवनाठाम विश्नुएहवुंमतकहो निचकरमनाकाम १६  
 नाठापांचेपांडवतिहां पेठातुमारगेह काजकरोतेहनाघणां  
 दूतथइआव्याजेह १७ विजुअघटतुंमेकरचुं निचघरेभो  
 जनकीध दासीपुत्रविदुरघरे भूंडपणुतेलीध १८ पांडवदूतथ  
 इआविया ठाकारफिटीथयादास कठिणबोलतुंमेकह्या फे  
 डुंतुमतणावास १९ पांडवनेकहिंजोतुंमेजइ करज्योसंग्रा  
 मनीत्यारी ढालदशमीपहिलाखंडनी नेमविजयकहिसारी  
 २० ॥ दुहा ॥ सांभलीनारायणवयण आव्यानिजआ  
 वास पांडवतेडीइंमकहे हवेजुद्वकरस्युंतास १ कटककरी  
 चाल्यातिहां कौरवउपरतेह अर्जुनकहेकेशवसुणो रथखेडो  
 तुंमेएह २ सारथीथाज्योअमतणा अमेथास्युंझुझार कौ  
 रवतणाकटकभणी माथेपडस्येमार ३ गोविंदेतिहांभाणी  
 रथचर्डीबेठात्यांह राशपरुणोकरग्रही हवेरथखेडेआंहि ४  
 कौरवसेनाउपरे मारपडीतिणीवार पांचपांडवजयपांमीया  
 जगमांजसविस्तार ५ जीतिनिजघरआविया पोहत्यानिज  
 निजठाम कथापुराणेएकही मनोवेगकहेतांम ६ ब्राह्मणस  
 हुकोसांभलो पांडवदूतमोरार गाडीतकरमकरचोसही नी  
 चकरमआचार ७ नारायणरुखमणिबिने जोतरीरथदुर्वा

साय चाबखचोडेतेहने कीधांकाणांताय विश्वलोकविह

लतणा शुररिषीपुजेपाय रथखेडेतेकिंमभणी विप्रविचारो



॥ कांय ९ ॥

॥ ढाल ११ मी ॥ इडरत्रांबात्रांब

लीरे इडरदाडिमद्राष ॥ एदेशी ॥ विप्रविचारोतुमेभलारे  
 विष्णुविगाव्योत्रपार वेदपुराणेजेकह्युरे सत्यवचनकहुंसा  
 र सजनजन १ मनस्युंकरोरेविचार ॥ एत्रांकणी ॥ भ  
 स्मांगदरिषीतपकरेरे इश्वरनोधरेध्यान पंचाज्ञीसाधिंख  
 रारे बारवरसगयामान स० २ म० वृषभचड्याइश्वरसु  
 मियारे मारगदोठोताम गौरीपुछेइश्वरभणीरे एध्यायेंकेह  
 नुंनाम स० ३ म० माहादेवकहेसुणनारितुरे मुजनेध्याये  
 सहलोक गोरिभणेतोस्युंएहनैरे किंमहोयेंदरशनफोक  
 स० ४ म० तवतुठ्याहरतपसीनेरे मागोआपुंवरदान त  
 पसीपंतैएपार्वतीरे त्रिभुवनमांहिनिधान स० ५ म० शं  
 करमारीनेहुंभोगवुरे भस्मांगदभणेंसार जोतुठ्याआपो  
 अमनेरे वंछीतफलदातार स० ६ म० जेहनेमाथेमुंकुहा  
 थडोरे भस्मथायेंबलीतेह माहादेवेदीधोवरभलोरे दानव  
 पुंठेथयोजेह स० ७ म० इश्वरनाठाजायसहारे तापसेत  
 वकीधीकेड इश्वरचिंतवेमनमारे हाथस्युंवालीमेंहेंड स०  
 ८ म० नासिनेकीहांजायवुरे पापिलाग्योमुझपुंठ हुंअज्ञा  
 नीघहेलोथयोरे नारिबोलेएहनेतुठ स० ९ म० सघला  
 देवतुंमेसांभलारे हुंदुःखपांमुंछुंआज दांणवनेमारोजेतुमेरे  
 नंवित्रापुंवरराज स० १० म० ब्रह्माविश्वनुंपधारज्योरे

एपापीनोकरोनास एकमूरतीत्रिहुनीत्रापणीरे वेगेंघाउं

पाणदास स० ११ म० केशवज्ञानविचारिनेरे इश्वरनी

जांणीवात पार्वतीरुपकरीतदारै दैत्यनोकरवाघात स०  
 १२ म० वेगेंआवीदेवीउमियारै लीधुंकांकणतिणेखेव ह  
 रगौरिदोयआलव्यारै घाल्युंकांकणकरदेव स० १३ म०  
 रुपथयुंपार्वतीतणुरे उमियांबोलितिणीवार कुंणरुपकुणतुं  
 मेअछोरे तापसीकहेंतिणीवार स० १४ म० सांभलो  
 गौरितुंमेकहुंरे भस्माशुरमाहरोनांम बारवरसतपआच  
 रचारै शंकरतुठघातांम स. १५म. तेहप्रसादेहरनेमारस्युरे  
 भोगवस्युंतुंमदेह हसीकरांगौरिभणेरै सांभलोस्वांमीक  
 हुंतेह स० १६ म० इश्वरमुजनेनविगमेरे बांडेटृषभचडीजा  
 य भस्मअडाडेदेहनेरे भांगधंतुरोघणोखाय स० १७  
 म० सर्पतणोहारकोटमारै किंन्नरीवार्येनिजहाथ काख  
 झोलीभिक्षाभंमेरे मुंढथइघालेबाथ स० १८ म० घर  
 हाटएहनेनहींरे मसाणगुफानिजवास नागोबिहांमणोदि  
 सतोरै गंधार्येएहनोसास स० १९ म. दीठोआंखेनवि  
 गमेरे इश्वरनोसंजोग आमनमांमाहरेहतोरै रिषीस्युं  
 मानस्युंभोग स. २० म. एधूरतनासीगयोरै आपण  
 नेहुआरंग इंद्रतणासुखमाणस्युरे वंछितफलवलीचंग  
 स. २१ म. मनमांहेआणंदधरीरे जोकरोनाटिकस्वां  
 मि तांमुजनेसंतोषहोयैरे भोगवीएभोगकांम स. २२  
 म. तापसीवचनअंगिकरीरै इश्वरवेषधरीतेह उमियां

आगलनृत्यकरैरे तांनमानगुणगेह स. २३ म. जी  
 मजीमउमियांशिषवेरे तिमनाचेरिषीसार मस्तकहाथमु

कांय ९ ॥

॥ ढाल ११ मी ॥ इडरआंबाआंब

लीरे इडरदाडिमद्राष ॥ एदेशी ॥ विप्रविचारोतुमेभलारे  
 विष्णुविगाव्योअपार वेदपुराणेजेकह्युरे सत्यवचनकहुंसा  
 र सजनजन १ मनस्युंकरोरेविचार ॥ एआंकणी ॥ भ  
 स्मांगदरिषीतपकरेरे इश्वरनोधरेध्यान पंचाज्ञीसार्धिख  
 रीरे बारवरसगयामान स० २ म० वृषभचडद्याइश्वरउ  
 मियारे मारगदीठोताम गौरीपुछेइश्वरभणीरे एध्यायेकेह  
 नुंनाम स० ३ म० माहादेवकहेसुणनारितुरे मुजनेध्याये  
 सहलोक गोरिभणेतोस्युंएहनेरे किंमहोयेंदरशनफोक  
 स० ४ म० तवतुठयाहरतपसीनेरे मागोआपुंवरदान त  
 पसीपंतेएपार्वतीरे त्रिभुवनमांहिनिधान स० ५ म. शं  
 करमारीनेहुंभोगवुरे भस्मांगदभणेंसार जोतुठयाआपो  
 अमनेरे वंछीतफलदातार स. ६ म. जेहनेमाथेमुंकुहा  
 थंडोरे भस्मथायेंबलीतेह माहादेवेदीधोवरभलोरे दानव  
 पुंठेथयोजेह स० ७ म. इश्वरनाठाजायसहीरे तापसेत  
 वकीधीकेड इश्वरचितवेमनमारे हाथस्युंघालीमेंहेड स.  
 ८ म. नासिनेकीहांजायवुरे पापिलाग्योमुझपुंठ हुंअज्ञा  
 नीघहेलोथयोरे नारिबोलेएहनेतुठ स० ९ म. सघला  
 देवतुंमेसांभलोरे हुंदुःखपांमुंछुंआज दांणवनेमारोजेतुमेरे  
 नंविआपुंवरराज स० १० म० ब्रह्माविश्वनुंपधारज्योरे

एपापीनोकरोनास एकमूरतीत्रिहुनीआपणीरे वेगेंघाउं

पाणदास स० ११ म० केशवज्ञानविचारिनेरे इश्वरनी

१२ म० वेगेंआवीदेवीउमियारे लीधुंकांकणतिणेखेव ह  
 रगौरिदोयत्रोलव्यारे घाल्युंकांकणकरदेव स० १३ म०  
 रुपथयुंपार्वतीतणुरे उमियांबोलितिणीवार कुंणरुपकुणतुं  
 मेअछोरे तापसीकहेतिणीवार स० १४ म० सांभलो  
 गौरितुंमेकहुंरे भस्माशुरमाहरोनांम बारवरसतपत्राच  
 रचारै शंकरतुठयातांम स. १५म. तेहप्रसादेहरनेमारस्युरे  
 भोगवस्युंतुंमदेह हसीकरीगौरिभणोरे सांभलोस्वांमीक  
 हुतेह स० १६ म० इश्वरमुजनेनविगमेरे बांडेटृषभचडीजा  
 य भस्मअडाडेदेहनेरे भांगंधतुरोधणोखाय स० १७  
 म० सर्पतणोहारकोटमारै किन्नरीवार्येनिजहाथ काख  
 झोलीभिक्षाभमेरे मुंढथइघालेबाथ स० १८ म० घर  
 हाटएहनेनहीरे मसाणगुफानिजवास नागोबिहांमणोदि  
 सतारे गंधार्येएहनोसास स० १९ म. दीठोआंखेनवि  
 गमेरे इश्वरनोसंजोग आमनमांमाहरेहतारे रिषीस्युं  
 मानस्युंभोग स. २० म. एधूरतनासीगयोरे आपण  
 नेहुआरंग इंद्रतणासुखमाणस्युरे वंछितफलवलीचंग  
 स. २१ म. मनमांहेआणंदधरीरे जोकरोनाटिकस्वां  
 मि तांमुजनेसंतोषहोयेरे भोगवीएभोगकांम स. २२  
 म. तापसीवचनअंगिकरीरे इश्वरवेषधरीतेह उमियां  
 आगलनृत्यकरेरे तांनमानगुणगेह स. २३ म. जी  
 मजीमउमियांशिषवेरे तिमनाचेरिषीसार मस्तकहाथमु

कावियोरे तापसीवलीथयोछार स० २४ म० तिणेअव  
 सरतिहांआवियोरे भूपविरोचननाम गौरिरुपदेस्वीकरी  
 रे हरपपांम्योनृपतांम स० २५ म० तेडीघरंलेइगयोरे रात  
 दिवसमाणेभोग नारायणस्युंनेहधरीरे संसारनांसुखसंजो  
 ग स० २६ म० मनोवेगबोलेतिहांरे जोज्योइश्वरनांकाम  
 पेहेलेखंडेइग्यारमीरे नेमविजयकहेतांम स० २७ म० ॥  
 ॥ दुहा ॥ ब्राह्मणसांभलज्योतुंमे हरीरमेस्त्रीरुप नानाभूषण  
 वस्त्ररस चूआचंदननोचूप १ फुलतंबोलसुगंधबहु वंछित  
 विरोचनराय हास्यविलासरंगरोलमे घणोकालइंमजाय २  
 रह्योगर्भकर्मकरी पंचमासेअघरणिकीध नातिजातिसंतो  
 षीने गर्भम्होत्सवसिध ३ एकदिननारदआविया दी  
 ठोनारीस्वरुप ज्ञानबलेविचारीयुं दांमोदरएहरुप ४ आ  
 णंदथयोरिषीनेघणो कौतिकजोस्युंएह ब्रह्मशंकरसोधेस  
 हु जाइकहेंस्युंतेह ५ सहस्रअठ्यासीरिषीस्वरे सोध्या  
 विश्नुंसोय सकलदेवजोयासहु (पिण)केशवगोतनकोय ६  
 नारदतिहांथीचालीया (रिषी)देवनेकीधप्रणांम दांमोदर  
 देखाडीये (जीम)सरेतुंमारुंकाम ७ ब्रह्मादिकनेतेडिया वि  
 रोचनपटसाल रिपीदेवभेलामिल्या जावाकाजततकाल  
 ८ घरमांथीरायनिकली ब्रह्मादिकनेपाय कहोस्वामीकिंम  
 आविया सफलजमारोथाय ९ नारदबोल्याततषीणे विरो  
 चनसुखनीखांण तुंमघरणीनेजोइने अमनेसफलविहाण

मरनजारामारेराज एतोफुलडीनोरुपरंगजोज्यो एदेशी ॥

राजायेंतवआंणीनारराज करकांकणछोडचुंतिणीवारराज  
तुंमेसांभलज्योसहुकोइ एत्रांकणी ॥ नारायणहुआतवत्या  
र रा० विस्मयपांम्यालोकअपार रा० १ तुं० एककहेका  
रणकेस्युं रा० नांदीजेवडुंपेटजएस्युं रा० तुं० एककहेना  
रायणनोहें रा० विपरीतरुपसहिसोहें रा० २ तुं० एक  
कहेंगोविंदनीलील रा० देवचरित्रनविजांणेसील रा० तुं०  
एककहेंकिंमवाध्युंपेट रा० जइपुछीएराजानेठठ रा० ३  
तुं० तवपुछ्याविरोचन रा० तुंमस्युंकीधुंएहअकाज रा०  
तुं० विश्नुंतणुंवधारचुंपेट रा० पापेंकरीजास्योतुंमेहेठ रा०  
४ तुं० राजातवझांखोथयोत्यांही रा० कालुंमुखलेइगयो  
घरमांही रा० तुं० दुःखसोगकरेअपार रा० हुंकिंमछूटिश  
एहसंसार रा० ५ तुं० हरब्रह्मायेंतेडचातांम रा० विश्नुं  
देवपधारांआंम रा० तुं० कहोकारणहुउछेकेहवुं रा० वि  
परीतरुपदिसेएहवुं रा० ६ तुं० नारायणकहांतवमांडी रा०  
शरीरवितकजेहवुंलहचुछांडी रा० तुं० खडखडतेसहुहसी  
या रा० सांभलीवातअचंभवसीया रा० ७ तुं० महादेवे  
हाकोट्याअतिघणा रा० कालामुखहुआतेहतणा रा० तुं० दे  
वदांमोदरत्रिभूवनराय रा० सहकोलागेएहनेपाय रा० ८  
तुं० प्रीछयांवचनमहेसरमली रा० पुज्यापायनारायणना

वली रा० तुं० पीमाकरज्योसांमीहेदेव रा० अमेअपराधी

हुआततखेव रा० ९ तुं० सघलामलीविमासणकरे रा०

गर्भकाठीस्युंहवेकेणीपरं रा० तुं० ब्रह्माशंकरबोल्याभेद  
 रा० जांगवाढीकरीकाढोछेद रा० १० तुं० तेहवचनमनमां  
 धारी रा० देवेंसघलेंहास्यजकारी रा० तुं० जोरकरीकाढयुं  
 छोकं रा० तेहकारणबलिनांमजधरयुं रा० ११ तुं० वि  
 श्नुंसदनवैकुंठजथया रा० देवसहुनिजठांमजगया रा० तुं०  
 मनोवेगकहेकह्योसंधेव रा० अवरपुराणसांभलज्योहेव रा.  
 १२ तुं० बलिराजाबलवंतोजांम रा० राजरिद्धिपांम्योति  
 गेंठांम रा. तुं. अपुरवइंद्रथवातणी रा. इच्छाउपनीमनमां  
 हिघणी रा० १३ तुं० जज्ञमांडचोहवेतिणेपिप्र रा० अने  
 कतेड्यातिहांविप्र रा० तुं० होमहुताशनपरजलें रा० पु  
 न्यदानदिजेनिरमलें रा० १४ तुं० जागनवाणुंथयाजवपु  
 रा रा० कंप्युंइंद्रासनथइसनुरा रा. तुं. ज्ञानेकरीविचारयुं  
 जेह रा० मुजपदवीलेशेसहितेह रा. १५ तुं विष्णुमंदी  
 रमथबागयो रा. सांभलोगोविंदवातउभयो रा. तुं.  
 बलिराजाजज्ञबहुकरे रा. मुजपदवीतणोघातहरे रा. १६  
 तुं. कुडरचोजगनाथदेव रा. नासकरोदैत्यतणोततखेव रा.  
 तुं. बलिनेछलोकरिनेउपाय रा. आशपुरोमनोरथथाय रा.  
 १७ तुं. कृपाकरीबोल्यातवहरी रा. जात्रोतुंमेआपणे  
 ठांमफरी रा. तुं. निजपदविभोगबोजाइ रा. अमेकरस्युं  
 कांमतुंमसाइ रा. तु. रच्योदांमोदरेविचार रा० कास्यप  
 रिषीतसनार रा० तुं० आदितीनामेकहिनार रा० तेह  
 नोकुषेलियोअवतार रा. १९ तुं. जांणीयेंत्रेतायुगमांही

१०१. वांमनरुपधरीउच्छांही रा. तुं. पेहेलेखंडेबारभीढाल  
रा. नेमविजयकहितिणीताल रा. २० तुं. ॥

॥ दुहा ॥ लियोअवतारएपांचमो विसिष्ठगुरुछेतास नित्य  
नमेतेगुरुभणी राखीनेविश्वास भृगुपेत्रभणीचालियो बां  
धवाबलिनेउपाय जागमंडपमांआवियो सहुजनपुंठेथा  
य २ हाथपायटुंकाअछे धोतकपांवरअंग चुयांचलिवालि  
काछडी मस्तकफालियुंचंग ३ छागलियोकरएवडो द  
र्भदुर्वावलिलीध कंठजनोइनिरमली कसवटेंटीपणुंकीध  
४ द्वादशतिलककरचांभलां च्यारभणेमुखवेद अचंभ्या  
द्वीजदेखिने अपरवचनहुवाछेद ५ काठीधरेपुछयोवां  
मणां कहोजीस्वरुपतुंमदेव द्विजवोल्याभाइआवियो जा  
चवानेबलिहेव ६ हुंभिखारीब्राह्मणो अमनेमेलयोभूप र  
खवालेंजइविनव्युं वांमनकहुंस्वरुप ७ बलिआव्यावांम  
नकने वेदसुणिहरस्योचित्त करजोडिनेबलिभणें मागुंवं  
छितवित्त ८ देशगांममागुंघणा मागुंमंदीरनेकलत्र गायभिं  
समागुंदूझती, गजरथघोडाछत्र ९ मणिमाणिकमोतिघ  
णा भुकनकरुपुंफार शुक्रभणेंसांभलबलि विप्रनहीएसार  
१० ॥ ढाल ॥ १३ मी ॥ विरवखाणीराणीचेल

णाजी ॥ एदेशी ॥ वांमनरुपधरीकेशवोजी कपटकरीमा  
गेदांन छेतरस्येतुंनेछलकरीजी जजमानगइतुजसान १ सु

१०२. रीजनसांभलज्योकथाजी ॥ एत्रांकणी ॥ दानमदेज्योए

१०३. हनेजी मानोअमारोतुंमेबोल बलीबोल्याममबोलस्योजी



शुक्रतुंमेनविजाणोतोल सु० २ वासुदेवजाचिकथइआवी  
 याजी धनधनमुजअवतार जेजोइइंतेमागोवांमणाजी रा  
 जरिद्विआपुंअपार सु० ३ वामनवाडवबोलीयोजी माह  
 रेनहींबहुकाज मढलीकरवानेकारणेजी त्रिणक्रमद्योमहा  
 राज सु० ४ आणीउदककोरेकरवडेजी दानदीयेंबलीसा  
 र जाचिकमोटोश्रीकंठनेजी हस्तमांहिधरेजलधार सु०  
 ५ नालुंओशुकरुंधीयोजी डाभघालीफोडचुंनेत्र दाण  
 वगुरुकाणोहुओजी स्वस्तिकह्योद्वीजमित्र सु० ६ ना  
 रायणेअंगवधारीयोजी ब्रह्मलोकेंलाग्योशरीर भूमिसघ  
 लीभरीबेहुक्रमेंजी एकक्रममागेतेधिर सु० ७ बलिराजा  
 एपुंठधरीजी वचनराखवानेंकाज वैकुंठपगमुंयोत्रीजोजी  
 चांपवालाग्योबलिराज सु० ८ तुष्टमानहुयाजगधणीजी  
 सेवकनेसुखथाय वांमणरुपकरीआवीयाजी जयजयहुआ  
 जगमांय सु० ९ तुठयातोआपोदांमोदराजी सेवावरतीथा  
 ओसार मुजकिंकरपणुतुंमेकरोजी काठीधरीरहोबार सु०  
 १० महाविश्वंशेवकथयाजी काठीधरीरह्याहाथ वचनवां  
 ध्यादुखीयाथयाजी कष्टपांम्याजगनाथ सु० ११ दीवाली  
 येंछाणतणोजी बलिराणोकरेलोक गोयरघरघरथापीयेंजी  
 क्रश्रतणांकरीफोक सु० १२ वेदपुराणेकथाकहिजी विप्र  
 जाणोतुंमेभेद खोटुंकेसाचुंहोयेंजी कहोविचारीवेद सु० १३  
 विप्रवचनवलतुंकहेजी खोटुंनहियांलिगार वेदपुराणेभाषी  
 योजी सत्यवचनतुंमसार सु० १४ मनोवेगवलीबोलीयो

जीसांभलोविप्रसुजाण लोककथाकहु एकभालिजी मधूरी  
सुललितवाण सु. १५ दक्षिणदेशमांहेभलोजी गांमतेबसें  
कच्छनाम सीपुरजीसुचीकारछेतिहांजी नांमोसुतसोइकांम  
सु. १६ सिपुरजीहरिभगतहवेंजी विश्नुदेहरेंनित्यजाय  
पंचामृतथालीकरीजी तेहविणअन्ननखाय सु. १७ सी  
पुरजीपरगामचालतांजी नामासुतनेदेइशीख दामोदरदेह  
रेजाजेंसहीजी जीमतुन्नटलेंभवाभिष सु० १८ पंचामृतभो  
जनदेज्योजी इंमकहीचालयोगाम दुधलेइनेनामोगयोजी  
हरीनुंउचरेनाम सु० १९ दुधलेइनेमुखआगलेंजी कहेपी  
आनारायणदेव पांषाणबिंबबोलेंनहींजी बालकरडेंपडेखे  
व सु. २० तवहरीनेदयाउपनिजी दुधपीधोततकाल पेहेले  
खंडेढालतेरमीजी नेमविजयसुंविसाल सु. २१ ॥दुहा ॥  
सुचिकारसीपुरजी तेहनोसुततकाल तुठयानारायणनामा  
ने भगतिभलाएहबाल १ एकवारनांमोजमें जमतांचितेता  
म आवेनारायणइणसमें भाखरीआपुंराम २ ज्ञानदृष्टेकरी  
जोइयुं( नामो )जोयेंमाहरीवाट स्वानरुपधरीआवियो  
दीठोभाषरथाट ३ दोयच्यारमुखमांअर्ही नाठास्वानतिणें  
रुप नामोपुंठेधाइयो ग्रहिलेउंहरिभूप ४ आधाजइरुपफे  
रव्युं नांमोगयोनिजगेह नांमोघरछांयेएकलो विश्नुआ  
व्यास्वयंदेह ५ गोविंदेघरछांहियो (घर)छेंडीनांमेकीध पो

लीलेइहरीहरखीया पोहतावैकुंठसिद्ध ६ विप्रसुणोतुमेबु

द्विवला निंचकरमकीयादेव पुराणवचनलोकवातर्थी सत्य

केजुठुंखेव ७ विश्नुउदरमांहिभला चौदभूवनरहेथेट ब  
 लिराजायेंकिकरी मोटोकिमहुओपेट ८ डाह्याथइविचार  
 ज्यो गर्ध्वअश्वनहोय पुरुषनारिकिमसंभवे विप्रविचारी  
 जोय ९ चौदभूवनपतिजेकह्यो तेकिमवामनवास दीनभी  
 खारीबांभणो बलिजाच्योथइदास १० ॥ ढाल१४  
 मी ॥ हमिरीयाताहरानेमाराटोडीया चरताएकणनाल ह.  
 एदेशी ॥ लोकप्रसिद्धवलीसांभलो दामोदरथयास्वान स्ने  
 ही नामासुइनीभाखारी. लेइनाठाभगवान स्नेही १ सुरी  
 जनसांभलज्योकथा एत्रांकणी घरछायोनांमांतणो पोलि  
 आपीकान स. निंचकरमनहीएथकी विचारकरोसावघा  
 न स. २ सु. दोयवानानविसंभवे मुजमाताएहविध्य स.  
 नारीबेटाघरघणा ब्रह्मचारीकाचबंध स. ३ सु. परनारी  
 चंद्राउली राधागोवालणीजेह स. भोगविस्त्रिगोवालणी  
 न्यायवंतकिंमतेह स. ४ सु. सिद्धस्वरुपीजेहवा ते  
 किंमधरेअवतार स. पेहेलोअवतारमच्छतणो संषा  
 सुरसंहार स. ५ सु. बिजोअवतारकच्छनो कैटभमा  
 रचोतांम स. भवत्रीजोवाराहनो दाणवमारचोठांम  
 स. ६ सु. चोथेनरसहीअवतरचा हिरण्यकास्यपनोनास  
 स. पांचमेवांमनरुपलीयो बलिचांप्योभूमिपास स.  
 ७ सु. फरसरामछठेसुणो सहसार्जुनफेडयोठांम  
 स. सातमेरामहुआभलो रावणटाल्युंनाम स. ८ सु.  
 केशवआठमेअवतरचो जरासिंधहण्योकंस स. अठारषो

हणीदलरणहण्यो क्षयकरचोजादवंश स.९ सु. नवमो  
 बांधभवांतरे मलेच्छमांहीकीधोव्याप स. दशमैकलंकीरा  
 जीयो जननीचंडालणीध्वीजबाप स. १० सु. एकाका  
 रकरीघणुं अचरावेंअणाचार स. देवनिरंजनजेहवा तेकिंम  
 लीयेंअवतार स. ११ सु. घृतजीमदुधतेनविथायें सिद्ध  
 संसारीनहोय स० पाकोधानमहिनवीउगें सिध्योजीवति  
 मजोय स. १२ सु. पाषाणमथीसोनोकाढीयो तेकिंमपथ्य  
 रथाय स० कर्महणीजेसिधहुआ तेकिंमपुदगलपाय स.  
 १३ सु. देवदयालनरजेकह्या किमकरेजीवसंहार स० रा  
 गद्वेशमदमच्छरनहीं दैत्यनेकिंमतेमार स० १४ सु० नारि  
 विजोगपडचोरामने सीतसीतपोकार स.नरपशुतरुनेपुछें  
 घणुं दरसणहोस्येंमुजनार स. १५ सु. सर्वज्ञतेजाणेसहु  
 पुछेबीजानेकेम स. चौदभूवनमुखमांयछे चढेकिंमलंकाजे  
 म स. १६ सु. विप्रविचारोदेवनां लक्षणकहियेंसंषेव स.  
 सिद्धस्वरुपीजेहोयें तेहनेएनहींटेव सः १७ सु. दूधमांहि  
 घृतरसरहे विश्वानरकाष्टमांहि स. तिलमांहितेलजीम  
 होयें जीवकलेवरआंहि स. १८ सु. ज्ञानदर्शनचारित्रत  
 णा जेकह्यापालणहार स. लखचोरासीफेडीनें नावेंनरअ  
 वतार स. १९ सु. ध्यानसुकलमनध्यावतां मुगतिरम  
 णिहोयेंनाथ स. पेहेलेखंडेढालचौदमी नेमकहेसांभलो

साथ स. २० सुः ॥ दुहा ॥ रुपरसगंधवरणनहीं

उदादिकादिनांहि जेहनिरंजननित्यछे ज्ञानमयथायेंत्यां

॥ हि १ तेविश्वं सदाशिवं भणि ते किंम कहीये देव अवर अज्ञा ॥

नीजेनरा तेहनीकरेछेसेव २ नांममात्रजेउपन्या गुणअव  
गुणजेहोय बुद्धिविना किंमउपजे सुणज्योवातसकोय ३ व  
लतोउत्तरकिंमहोये विप्रतणामनभंग हाथजोडीप्रणिपति  
करी कहेसहुअनुषंग ४ वादकरंताहारिया जीत्यातुंमेवेहु  
भाय कथाकहोकोइकनवी सांभलवाहुंशथाय ५ मनोवेग  
बोल्पोतिहां संपेपिकहुंएक गणेशविचारविवरीकरी ब्राह्म  
णसुणोविवेक ६ निंचउंचकर्मोकरचां ब्राह्मणसुणज्योमर्म  
धूरथीमांडीनेकहुं एदेवमांस्योधर्म ७ गौरीनंदनगणपति  
सकलदेवमांसार प्रथमविनायकसहुजपे विघनहरेनरनार  
८ गजवदनगिरुओअछें दुंदालोदिदार मूषकवाहनसुभ  
गति पयघूघरिघमकार ९ सिद्धिबुद्धिनांमेनारिछें लक्षला  
भवलीदेय मोटामोदिकआपेंसहि कुंटबमागेसहुतेय १०  
महिमांमोटोदेवता सुरनरसारेशेव प्राणीनाविघनहरे कांम  
करेततखेव ११ विवाहकांमेपुजीये (घर)हाटवखारेंतेह ग  
णपतिनेसंभारीये अवरसरआवेएह १२ ॥ ढाल १५ ॥ मी  
हरीयामनलाग्यो एदेशी ॥ रावणविमासेंमनइरूयू आराध  
नकरुंदेवरे साजनसांभलो. विनायकआवेजोइहां विघन  
भांजेसहुहेवरे सा० १ प्रपंचरचिसाधूंएहने पछीसूरनरसा  
धूंजेहरे सा० क्यंबहुनोगणेशसाधियो बंधिखांनेघाल्योते

॥ हरे सा० २ विघनराजेहाथजोडीया विनवियोरावणराय ॥

॥ हरे सा० काजतुंमारासांमीहुंकरुं अहनिशीसेवुंपायरे सा० ॥

३ रावणेमुंकयोविनायकभणि रासभचरावोहेवरे सा० का

ठीभारोलेताआवज्यो दातरडुंकोहाडोदेवरे सा० ४ रासभ  
 चारैरावणतणां निचकरमकरैन्ित्यरे सा० भारोलेइमस्त  
 कप्रतें रासभहांकेणीरीतरे सा० ५ खडकापीभारोकरे  
 अणउपडतोलीयेंशीसरे सा० आणीचारेरासभभणि कर  
 मभोगवेंनिसदिसरे सा० ६ रासभराख्यांनविरहे वाडि  
 झांखरनीकरेंतांमरे सा० विघनराजकरणीकरे पापतणुंफ  
 लआंमरे सा० ७ करमकरेदेवएहवां तोअमनेस्योदोषरे  
 सा० विचारसंषेपेकरीकह्यो ब्राह्मणराखज्योसंतोषरे सा०  
 ८ मनोवेगतवबोलियो सांभलोवाडववातरे सा० खोटुंके  
 मेंसाचुंकहुं उत्तरदेज्योआतरे सा० ९ विप्रवचनवलतांभ  
 ण्या सत्यवचनतुंमेभायरे सा० वेदपुराणेइंमकहुं तेअमे  
 किंमलोपायरे सा० १० मित्रवदनअवलोकियुं सांहमुंजो  
 युंतांमरे सा० समस्याकरीनेआवीया पुरवलयेंवनठांमरे  
 सा० ११ पवनवेगप्रतिबोधवा मनोवेगकहेंसाररे सा० पु  
 र्वापरविरोधनहिं जैनसुत्रेसुंविचाररे सा० १२ मनोवेगक  
 हेसांभलो पवनवेगतुंमेंसाररे सा० नारायणउत्पतिकहुं  
 जैनसासननोविचाररे सा० १३ सुषमसुषमपहिलोभण्या  
 बीजोसुषमजकालरे सा० सुषमदुषमत्रीजोसुष्यो दुषमसु  
 षमसुविशालरे सा० १४ पांचमोदुषमदोहिलो दुषमदुष

मविकरालरे सा० नामतेहवापरिणामछे चडतोपडतोछेका  
 लरे सा० १५ सुषमदुषमअंतेअवतरचा आदिनाथभव

ताररे सा० तेहनोपुत्रभरतेसरो प्रथमजीनचक्रितेसाररे  
 सा० १६ चोथेकालेत्रेविसहुआ तिर्थकरगुणधाररे सा०  
 अजीतआदियेजाणज्यो माहाविरअंतिमसाररे सा० १७  
 भरतादिकब्रह्मदत्तलगें चक्रिद्वादशजाणरे सा० नवनाराय  
 णनिरमला त्रिपुष्टआदिसुखखाणरे सा० १८ हयग्रीव  
 आदेजरासिंघये पर्यंतनवएहोयरे सा० प्रतिनारायणच  
 क्रधरा अठारअधोगतिजोयरे सा० १९ विजयहलधर  
 धूरेंकह्यो अंतेमहापद्मयनांमरे सा० नववलभद्रवलवंतभ  
 ला उद्धंगांमीआभिरांमरे सा० २० त्रिषष्टीपुरुषएरु  
 यडा भव्यजीवभवताररे सा० पन्नरमीठालपहिला  
 खंडनी नेमविजयनिरधाररे सा० २१ ॥ दुहा ॥  
 कह्यामहापुराणमां सुणज्योतिहांविस्तार विचारकहुंहवे  
 वर्णवी निश्चयकरीनिरधार १ नुमानिवालिस्थितिकहुं नि  
 रंजनकहेमुढलोक पुर्वभवेंबहुपरभम्यो निर्नामीकहुआसो  
 क २ दुःखेंदिक्षाआचरी राजरिद्धदेखीतांम निदानबंध्यो  
 निर्नामिके स्वगलह्योसुखठाम ३ तिहांथकोचविकरी वसु  
 देवदेवकीचंग कुषेआवीअवतर्यो कृश्रहुआउत्तंग ४ त्रि  
 णखंडसाध्याभला सेवेसुरनरराय न्यायवंतदामोदरो पर  
 नारीसहुमाय ५ लाखबेतालीसरथभला तेटलागजवरसार  
 नवकोडघोडाहणहणे भोगर्वेत्रिखंडमोरार ६ सोलसहस्ररा

णीभलीतेहस्युंसुखविलास लोकलंपटलंपटलवे परनारीसु

निवास ७ तेटलाभूपसेवाकरे सुरकिंकरडेसार राजरिद्धकेश

वतणी कहिंतांनलहुंपार ८ आवतीचोविसीयेंभलो अरिहंत

होस्येदेव पंचकल्याणकनोधणी सूरनरकरस्येसेव ९ पवनवे  
 गतुंमेसांभलो बलिबंधनविचार जीनवांणीछेरुयडी संधेपेक  
 हुंसार १० ॥ ढाल १६ ॥ रंगमोहोलमांराधिका मुखकमल  
 निहाले दरपणलेइमुखदेखती सिणगारसंभाले एदशी ॥  
 मालवदेशमांहिभली नयरीउजेणीतेह श्रीब्रह्माराजकरेति  
 हां श्रीमतिराणिजेह १ चारमंत्रीचतुरभला बलिवृहस्प  
 तिप्रल्हाद नमुचिंमिथ्यातेंआगलो जैनस्युंकरेबहुवाद २  
 गोखउपरबेठाथकां जातादिठालोक नरपतिमंत्रिनेकहे  
 किंहांजायछेएथोक ३ बलिप्रघानतवबोलियो सांभलस्वा  
 मीराय श्रावकलोकअतिघणा साधूवंदणजाय ४ श्रीब्रह्मा  
 नृपहरपीयो जतिवरवांदणजाय चारमंत्रिसाथेलीया प  
 रिवारपारनथाय ५ प्रथमकथातुंमेसांभलो उजेणीवंनमां  
 हे अकंपनाचार्यआविया सातसेंमूनिछेसहायें ६ ज्ञानि  
 गुरुतेअतिभला शिषदियेंमुनिराय जोराजपुरुषस्युंबोल  
 स्यो तोविधनहोस्येंइणेठाय ७ गुरुवचनमनमांधरचां ध  
 रीध्यांनतिणेठांम राजातवतिहांआवियो मुनिवांद्यानृपेतां  
 म ८ तेसाधूनविबोलिया उत्तरवलतोनदीध ढोरअज्ञानी  
 बापडा मंत्रियेंनिंद्याकिध ९ राजातवपाछोवल्यो आव्यो  
 नगरमझार श्रुतसागरमुनिभेटीया विद्यातणोरेभंडार १०

दुष्टवाक्यमंत्रिवोलिया वादकिधोतिहांसार विप्रच्यारहरा

विया मांनखंडचुंतिणिवार ११ नरपतियेंनिभ्रांछिया एकें



हराव्यात्राज मुखार्गवनत्राणिये किंमबोलितामुनिराज

कृश्ववदनतेहनाहुत्रां मारवाकिधोउपाय १३ ब्राह्मणवा  
 देहराविया गुरुत्रागेंकहिवात आचार्यतवबोलीया मुनिव  
 रनोहोस्येंघात १४ श्रुतसागरेंगुरुपुछिया विघनदुरोंकिंमजा  
 य गुरुर्जायेंतवभाषीयुं वादस्थानकेतुंमेजाय १५ ध्यानध  
 रेतोरुयडो उपसर्गजास्येतेम सांभलिनेमूनितिहांगयो का  
 योत्सर्गरह्योजेम १६ च्यारमंत्रितिहांत्राविया खडगका  
 ढीतिवार च्यारेजणएकघाकरे खीलयाजक्षेंतेसार १७ सू  
 र्योदयतिहांत्राविया लोकतणावलिब्रंद फटफटभूंडासहु  
 भणे पापतणाएहकंद १८ राजातवतिहांत्रावियो गाल  
 दियेंत्रघोर ध्यानपारीमूनिबोलियो उखेलोएहभोर १९  
 राजायेंदंडिकरी खररोहणवलिक्लिध विगोइनेकाढीया दे  
 सोटोतिहांदीध २० पेहेलाखंडनीसोलमी ढालकहिसुवि  
 साल नेमविजयकहेसांभलो आगलवातरसाल २१ ॥

॥ दुहा ॥ अपरकथातुंमेसांभलो संपेपेकहुंसार हस्ति  
 नागपुररुयडो उत्तरदेशमझार १ मेघरथभूपतिभलो पद  
 मावतिभरतार पदमलघुविशुवडो पुत्रबेहुछेउदार २ मे  
 घरथविशुंमुनिहुत्रा पदमरथआपीराज चारित्रिपालेरुय  
 डो बेहंकरेआतमकाज ३ गजपुरमांतवत्राविया द्विजमं  
 त्रितेच्यार राजानेजइभेटिया दानंमानदिधांसार ४ म

त्रिपदत्राप्यांभलां सुखपांन्यांतेच्यार सिंहवलिशत्रुतेह  
 तणो देशउजाडीअपार ५ राजानेचिंताघर्णा दीनदीन

अंगेषीण मंत्रियेंतवपुष्ठीयुं शरीरदीसेकांहीण ६ पदमरथ  
 राजाकहें सुणोतुंमेबलिप्रधान सिंहबलिवयरीअमअछे  
 तिणेकरीनहिसुखमांन ७ आदेशलेइनृपतितणो प्रधाने  
 करचोप्रयाण सैन्यसुभटनिजसजकरी बलिमंत्रिबुद्धिभाण  
 ८ सबलसंग्रामतिहांजइकीयो शत्रुकटकहुआभंग सिंह  
 बलियेंबांध्योतदा पांम्याजयजयरंग ९ वयरीबांधिआणि  
 ने भेटरायनेकीध पदमरथआनंदहुआो बलिनेवरदानदी  
 ध १० बलतोमंत्रिबोलियो सांभलोश्रीमहाराज मागुते  
 वारेआपज्यो वरआवेमुजकाज ११ नरपतियेंतवहामणि  
 बलिहुओहरषअपार सुखभरराज्यकरेंसदा अवरकथाक  
 हुसार १२ ॥ ॥ ढाल ॥ १७ मी यतर्नदेशी ॥ हस्तिनागपु  
 रवनमांहि अकंपनाचार्यआव्यात्यांहि सातसेंमुनिवरछे  
 साथें विद्यातणिबहुआथें १ बलिमंत्रितेहोनेदेग्वी वयर  
 भावेंपुरवलेखी पदमरथरायपासेंआवी विनतिकरोतिहांस  
 मजावि वरआपोअमनेआज दिवससातनुंआपोराज काज  
 सारोअमारोप्रभुजी तुंमविनाकुंणबीजोविभूजी ३ राजायें  
 तववरआप्यो राजभारतेहनोथाप्यो पापीकुडकपटमनमां  
 हि धरीसहियेक्रोधातुरतांहि ४ वाडकरीमुनिनेविंठ्या  
 साधूनेघणुंएआषेट्या नरमेघजगनजागमांडचो जतिकार  
 णबिजोकामछांडचो ५ जलचरथलचरजीव नभचरतेपाडंता

॥ १ ॥ वेदपाठकब्राह्मणआव्या घणुउजमालथइमनभाव्या

॥ २ ॥ जीवहणवावाडवमलिया हवनकरवाहरपमांभलिया चर

मअस्तिलेद्वाशरनांखे मुंनिउपरसहुमलिधांखे ७ अँठनांखे

अतिघणुविप्र रेवणीकरेधुघ्नगोटंविप्र एहवाउपसर्गकरी  
 संतापे तोहिमूनिचुकेंनहिजापे ८ अपरवातकहुंएकएह  
 वी पवनवेगसुणोतुंमेजेहवी मेघरथविशुंकुमार गिरिउप  
 रतपकरेअपार ९ श्रवणनक्षत्रआकासकंपे विशुंमुनिगुरु  
 प्रतेजंपे कहोस्वामीनक्षत्रकंपे कुणकारणएहअजंपे १०  
 अवधिज्ञानीमुनिएमबोले गजपुरनेनहिंकोइतोले तिहांमु  
 निबेठाध्यानथापी उपसर्गकरेविप्रपापी ११ तिणकारण  
 कंपेश्रवण विशुकहेउपायकवण मेघरथमुनिभणेंसिष्य व  
 च्छब्रांह्मणनेदेस्युंभीष १२ वैक्रियलबधिकरोसार वांमनरु  
 पधरोनिरधार मुनिवरनाजतनकरोजाइ वेगेंकरोएहनीस  
 जाइ १३ फोरवीततक्षिणलबधि उतपतिजायेंकेइउदधी ग  
 जपुरनगरमांआव्यो पदमरथरायनेनमाव्यो १४ वरआ  
 प्योहतोतुंमेमुजने घणुंस्युंकहुंभाइतुंमे मुनिवरनेमांडचो  
 घात थास्येंतेहथीघणोउतपात १५ पदमरथकहेसुणोभाइ  
 वचनपाळुंअमेनविथाइ कोइकरोतुंमेउपाय तेहथीविघनस  
 वेवलयजाय १६ विशुंचाल्योमंडपदेश वांमननोविप्रघ  
 रचोवेस दर्भदुर्वाजनोइकंठ पेहेरीधोतिनेहाथमेलंठ १७  
 वेदनिध्वानिउचरेमुख विप्रसांभलिपांमेसुख बलिराजा  
 हइडेहरपी वांमनरुपनजरेपेखी १८ वांमनवांचोपडीने

पायें विनतिकरेकरजोडीतायें जेजोइयेंतेमागोस्वामी मु

अपासेअंतरजांमी १९ वांमनविप्रबोल्यातांम मुजनाहिं

नृपलोभेकाम त्रिणक्रमनीभूमिभरीत्र्यापो मठबांधवासा  
रुथापो २० बलतुबलिबालेएहबुं विप्रकहोमाग्युकेहबुं  
मागोनेकोइराजभंडार घोडाहाथिवृषभत्र्यपार २१ विप्र  
कहेसुणोमहाराज अवरमाहरेनहीकाज क्रमत्रिणमठकर  
वाने महिमांहिभूमिभरवाने २२ पात्रलेइकरदीयेंधार  
स्वस्तितदानदीधोतिणिवार मुनिवरेंधारचोअंग अतिघ  
णोदेस्वीथयाअंग २३ प्रथमपायठव्योजीहांमेर मांनुंषो  
तरवीजोथेर पायत्रिजानोनहिठांम विश्नुंकोप्योबोलेतांम  
२४ बलिबांधिपुठेपायदीधो सुरनरमलिजयजयकोधो हा  
थजोडीनेमुनिवरने कहेतांस्वांमीअमने २५ एहबंधनछो  
डोस्वांमी क्रोधनकिजेगुणगामी उपसममेंथयासाधू बलि  
बंधनछोडचोनिराबाधू २६ विश्नुंनेसहुलाग्यापाये मंत्रि  
येधर्मआचर्योधाये समकितलीधोसहुलोके जानधर्मपाले  
जनथोकें २७ श्रावकव्रतबलियेंलीधा मुनिवरवांदेसुख  
शिधां पदमरथराजायेआप्योभाव मुंनिवांदीनेसहेजेजाय  
२८ विश्नुकुमारवाच्छल्यकिधो सातसेंमुनिरक्षणलीधो  
राखडीबांधेलोकतेथी बलेवनोदिनकह्योएथी २९ विश्नु  
कुमारगुरुकनेंजाइ लिधोप्रायच्छिव्रतधाइ निरमलभावध  
रनेसार्धें क्रियातपजपज्ञानतेलायें ३० ॥ ॥ दुहा ॥  
मनोवेगकहेसांभलो पवनवेगविवेक जैनसासनमांहिखरो

केंमिथ्याधर्मछेछेक १ पवनवेगबोल्योतरत निश्चयकरीसु  
खठांम सत्यवचनतुंमेजेकह्यां रहितुंमारीमांम २ श्रीहिर

विजयसुरीतणो सुभविजयकविसीष्य भावविजयभावेकरी  
 नमुंतेहनेनिसदिस ३ सिद्धिविजयसिष्यतेहना रुपविजय  
 कविराय कृश्रविजयकरजोडिने रंगविजयरंगलाय ४ पहि  
 लोखंडपुरोथयो सतरेढालेंकरिसत्य नेमविजयकहेंजाण  
 ज्यो श्रोतासुणज्योएकाचित्त ५ इतिश्रीविश्वनुवादब्रह्मवि  
 वादगणेसोत्पतिनिचकरमाचरणेप्रथमोल्लासप्रथमखंडसंपू  
 र्णम्यसश्रीश्रे ॥

॥ दुहा ॥ मनोवेगकहेंसामलो पवनवेगतुंमेभाय  
 विप्रपुराणनीवारता पुर्वापरचितलाय १ विरोधघणाहुंदा  
 खवुं अघटतांअसत्यतेह सांभलताथास्योखुसी एहमांन  
 हिसंदेह २ पवनवेगकहेंतुंमे जोइक्षास्त्रविचार सिघ्रभाइमु  
 जदाखवो विनोदतणोभंडार ३ ॥ ढाल १ ली ॥ लाख  
 चोरासीरथभलाये तेहनाट्टषभधोरीसुकमाल एदेशी ॥ वि  
 द्याप्रभावेबिहुजणेए भीलतणोरुपकीध साजनसहुसांभलो  
 ए कृश्रवरणबिहांमणाये धनूषबाणकरलीध सा० १ मस्त  
 ककेशछेबाबरायें चिपडांनाकवलिपुंछ सा० रातांनेत्रगुंजां  
 समाये दांतलांबाहोठभूंछ सा० २ कठिणहियांकरकसदे  
 हिये पुफवेलाशिरभार सा० मयुरपीछचरणांधरचांए लो  
 हकंकणगुंजाहार सा० ३ विद्याबलमंजारकरचोये घटमां  
 हिलेइधरचोतेह सा० कानेबुटोकालोघणोये लेइचाल्यान

रवेय सा० ४ ब्रह्मसालाउत्तरदिसेंये भीलआव्यादोयतांम

सा० घंटानादभेरीताडिनेये बेठासिंहासनठांम सा० ५

नादसुणिविप्रत्रावियाए वादकरेस्युंअपार सा० वचनखं  
 डेस्युंतैहतणाए जीतिनेकुटेस्युंतिवार सा० ६ देखीनेवाड  
 वकोपीयाए ररेअधमनरतिम सा० सिंहासनचोहटातुंमेए  
 भेरवजाडिकिम सा० ७ अघटकांमकरचुंघणुंए आव्याक  
 होकुंणकाज सा० मनोवेगतवबोलियोए सांभलोतुंमेध्विज  
 राज सा० ८ मीनडोवेचवात्रावियाए पुलिंदअमारीजात  
 सा० विप्रवचनबलतोभणेए जुओजुओमुखानीवात सा०  
 ९ लंडमोहोटा महारंडनाए घंटानादकियोजेण सा० विप्र  
 स्युंवादकरचाविनाए बेठासिंहासनतेण सा० १० मनोवे  
 गभणेसांभलोए विप्रमधरस्योरोस सा० भेरघंटारवअमे  
 करचोए विनोदकारणनहिंदोष सा० ११ जोतुंमनेबेठान  
 विगमेए तोउत्तरीबेसुंहेठ सा० षिमाकरोध्विजतुंमेभला  
 ए हर्षधरीचित्ठेठ सा० १२ विप्रभणेंसुणभिलडाए मिं  
 जारनागुणकेत सा० मनोवेगकहेसांभलोए मुजमिंजारगु  
 णएत सा० १३ एहशरिरगंधविस्तरेंए बारजोयणपरिमां  
 ण सा० मुषकनावेंत्यांलगेए एगुणपुरवजांण सा० १४  
 सांभलिनेविप्रहरषीयाए मांहोमांहीबोलेतांम सा० लिजि  
 येमिनडोरुयडोए तोसरेसहुनांकांम सा० १५ आपणेगाम  
 उंदरघणाए हांणकरेंकणसूल सा० वेचातोलीजेमीनडोए  
 भीलकहोतुंमेमुल सा० १६ एहमीनोअमेलेयस्युंए सत्य

वचनभाखोसार सा० मनोवेगकहेसांभलोए एहनोमुल  
 साठदीनार सा० १७ विप्रसहुएविचारीओए मुलथोडो

मिंजार सा० एतलोज्यानएकदिवसेंहोयेए मुषककरेघर

बार सा० १८ एककहेंमुजधोतीयांए एककहेनारीघाट

सा० चिरसाडिफाडिउंदरेए एककहेंखण्युंहाट सा० १९

एककहेकरडचांकापडांए एककहेखाधांयांन सा० एकक

हेपगदोयतणाए अंगुलियेवहिवान सा० २० इमकहिम

लियासहुए एकेकलिधोदाम सा० साठसोनइयाजोडीया

ए आवाशाशालायेंताम सा० २१ वाडवकहेर्भालडासुणो

ए द्रव्यलेइआपोमीन सा० मनोवेगकहेपरिक्षाकरीये ले

आपछेकाहिस्योहनि सा० २२ एककहेसाचुंसहीए घट

मांहिथीकाढोतेह द्विजसहुएमीनोनिरखीयोए बुचोरुधि

रभरचोदेह सा० २३ विप्रभणेसूणभिलडाए मिनडोबु

चोस्वेंकांन सा० रुधिरालोदिसेवलिए कहोकारणगुणवा

न सा० २४ पहेलिढालबीजाखंडनीए रंगविजयकविराय

सा. तससीसनेमविजयकहेए वातसूणोचित्तलाय सा. २५

॥ दुहा ॥ मनोवेगकहेंसांभलो वनवासीअमेभील अपु

रवदिठोमीनडो लीधोजांणीगुणडिल १ पालीपोषीमोटोक

रचो द्रव्यजोइयेंछेआज घटमांघालीमीनडो वेचवाआ

व्याआज २ भूमिघणीचालीकरी आवावाडवगांम दिव

सगयोरजनीथइ विश्रामरह्याएकठांम ३ थाकोभूस्योमी

नडो घटथकीकाढयोदिन एकठांमेपडीरह्यो निंद्राआवी

खेदखीन ४ अमेसुतानिंद्रावसे निकलीउंदरश्रेण सुतो

दिठोमीनडो मुषकमलिकरेकेण ५ सबलसत्रुछेआपणो दु

खीयोकिजेएह मोटोउंदरआवियो मीनोसुतोदीठोतेह ६

कानदोयतिणेकरडीया बुचोथयोतिणीवार सांभलीब्राह्म  
णकोपीया खोटोभीलगमार ७ बारजोजनगंधेकरी उंद  
रनासेदुर तेहनांकानकिंमकरडिया निंद्रातणेभरपुर ८  
एहविअचेतनजेहने दुर्गंधदिसेकुर तेहनेकहोकिंमलिजीये  
आभडीयेकिंमभुर ९ मनोवेगतवबोलियो सांभलोविप्र  
सुजाण एकदोषमंजारनो अवरगुणनीखाण १० विप्रव  
देएकिंमघटे आच्छणविणसेंदुध स्नेहतुटेलोभस्वल्पथा  
विचारीजुआनिजबुय ११ सुगंधवस्तुमांएककलि लसण  
करेंदुर्गंध गुणघणास्युंकिजीये एकदोषटलेंबघ १२ मनो  
वेमकहेंध्विजसुणां जोकिजेवादनीवात मिंजारदोषहुंपरह  
रुं तोध्विजकरेंभुंजघात १३ सत्यवचनमुझभाषतां शिष  
पातहोयेआज कदाग्रहिराजकुंमरपरें कहोकिंमकिजेध्वी  
जराज १४ ॥ ढाल ॥ २ जी ॥ तुंमेपितांबरपेह  
रीआव्याजी मुखनेमरकलडे एदेशी ॥ सकलवाडवबाल्या  
वांणिजी भाइतुंमेसांभलो पुलिंदतुंमगुणखाणिजी भा०  
निश्चलएकमनाथाइजी भा० वातकहोतुंमेभाइजी भा०  
१ कदाग्रहीपुरुषतेकेहवोजी भा० तेहनोगुणहतोजेहवो  
जी भा० वातसूणावोतेअमनेजी भा० स्याबासीदिजेतु  
मनेजी भा० २ वचनसुणीमनोवेगजी भा० कहेतुंमेरा

खजोनेगजी भा० कथासुणीरखेकोपोजी भा० वचनमाह

रोरखेंलोपोजी भा. ३ बगलांणदेशमझारजी भा. नंदरवार



नगरउदारजी भा. नरपतिनामेछेराजाजी भा. रुपिणरांणी  
 नागुणताजाजी भा. ४ पुत्रहुओजनमअंधजी भा.सहुकहे  
 कुंमरअंधजी भा० भाटभीखारीनेतेहजी भा० श्रृंगारदान  
 दीएएहजी भा० ५ नितनवादीयेंआभरणजी भा०  
 मंत्रिविनवेजइरायचरणजी भा० कुंमारकरेधनहाणजी  
 भा. भंडारिनेकहेतिणठाणजी भा० ६ कुंमारेमाग्याअलं  
 कारजी भा० भंडारीकहेतिणिवारजी भा० आभुषणखु  
 ट्यांभंडारजी भा. स्युंआपुंतुमनेकुंमारजी भा० ७ अं  
 धकुंमरेतज्यांअन्नपांनजी भा. दुमनोथइसूतोएकथानजी  
 भा. नरपतियेंसांभलिवातजी भा. प्रधानतेडिनेएकांत  
 जी भा० ८ अमघरएकजपुत्रजी भा. तेहरुठोभाखेउच्छु  
 त्रजी भा. बुद्धिसागरमंत्रिकहेतामजी भा. कुंमरमनावुंहुं  
 आमजी भा० ९ मंत्रियेंतेड्यासोनारजी भा. लोहनाघ  
 डीआपोश्रृंगारजी भा. सोनीयेघडीनेआप्यांजी भा. कुं  
 मरनेहाथेजइथाप्यांजी भा० १० भोजनकराव्युंकुंमारजी  
 भा० मंत्रिबोलेतिणिवारजी भा० कुंमरसुणोतुंमेवातजी  
 भा. भंडारमांथीकाढ्यांतुंमतातजी भा. ११ एहश्रृंगारछे  
 एहवाजी भा. विघननिवारतेहवाजी भा. आपस्योमांतुं  
 मेकोइनेजी भा. अमेंअपाव्युंतुंमजोइनेंजी भा० १२ जे  
 कोइकहेलोहाभरणजी भा. तेहनेमारदेज्योआवेमरणजी

भा. कुंमरेमान्यातेहनोबोलजी राख्योमंत्रिनोतवतोलजी

भा. १३ लोकभणेअलंकारजी भा० लोढानाआपेनिर

धारजी भा. तांमकुंमरकरेतवरीसजी भा. लकुटीमारेतस

सीसजी भा० १४ दुखीयाथयासहुलोकजी भाः कदा  
 ग्रहीनांमदियोथोकजी भा. जेहवोहुओतेहवोबोलजी भा.  
 कदाग्रहिनिपरस्योतोलजी भा० १५ मनोवेगकहेंसारजी  
 भा० सत्यवचननिरधारजी भा० विप्रनमांनोतुंमेबोलजी  
 भा० किंमरहेअमारोतोलजी भा० १६ तुंमतणावेदपुराण  
 जी भा० अरथकहेतांकरोजोहयराणजी भा० तेमाटेंकिं  
 मकहेवायजी भा० अमतणिलाजलोपायजी भा० १७  
 जेणेआदरचुंकांमवलिजेहजी भा० तेजाणुंखरुंसहीतेहजी  
 भा० अतिमोहीनरएकमुंढजी भा० तेहनीकथाचितधरो  
 गुढजी भा० १८ बीजाखंडनीढालकहिंबीजीजी भा. श्रो  
 तासहुकहेजोजीजी भा० रंगविजयकविनोशिष्यजी भा.  
 नेमविजयप्रणमोनिसादिसजी भा० १९ ॥

॥ दुहा ॥ विप्रवचनतवबोलिया सूनरेभीलसुजाण कथा  
 कहोअतिमोहितणी सांभलवासावधानं १ मनोवेगतव  
 बोलियो ब्राह्मणसुणज्योसार कथाकहुंहुंरुयडी विनोदत  
 णोभंडार २ नमीयाडदेशमांनिरमली नर्मदानदीवहेंसा  
 र दक्षिणतटतिहांगांमढो सामंतनामअपार ३ लोकवसें  
 तिहांरुयडा धर्मकरेंअभिरांम माधवमहेंतोअतिभलो अ  
 धिकारांतिणेगांम ४ सुंदरीनारीतेहतणी सीलवंतिगुणवं

त तेबेहुजणथीपुत्रहुओ सोनपालनांममहंत ५ पुत्रप्रसुत

हुयापली माधवनेनगमेंतेह सुंदरीरुपस्युंकीजीये जोवन

नाठुंदेह ६ सामंतगांमवसूदत्तवसें सुरंगीनारसुधंग कुरंग

गीपुत्रीतेहतणी रुपकलासूरंग ७ माधवनेधनआप्युधणुं  
परणिकुरंगीनार जोवनभररलियांमणी तेहस्युंनेहअपार  
८ कामकतुहलकरेघणुं इंद्रीलपटतेह कुरंगीयेअतिमोहि  
यो भोगवेभोगतसदेह ९ सहेजेकुरंगीकुलक्षणी अपरस्युं  
वांच्छेभोग कामेपिडीतेकामनी नविमलेतेहनेसजोग १०

॥ ढाल ३ जी ॥ कंततमाकुंपरिहरो ॥ एदेशी ॥ सुंदरी  
नांलक्षणभलां सीलवंतिसुभनारमोरालाल परनरादिठान  
विगमे पालेंसुद्धआचार मो० १ सूरीजनसांभलज्योकथा  
॥ एआंकणी ॥ सुंदरीनोसीलनविगमे कुरंगीकरेरेकुरंग  
मो० कोपेंघडीनितकलोकरे आपवखाणेअंग मो० सू०  
२ भरतारनोवलिबलघणो दीयेअघटतांआल मो० सापि  
णसरखीफुंफुये मुखमोडिबालंगाल मो० सू० ३ सुंदरि  
मनमांखिमाधरी उपसमेआणेत्रंग मो० असूभकर्म  
कीघांमेघणा धर्मतणोकीयोभंग मो० सू० ४ कुरंगीकंतआ  
गलकहे सांभलोस्वांमीएकंत मो० वडिनारीतुंमरुयडी  
अवगुणनोनहीअंत मो० सु० ५ सोकनीवातकसीकहुं  
कहेतांआवेमुजलाज मो० ध्वेशमार्टेंतुंमेजाणस्यो नाहिक  
हियेंतेआज मो० सू० ६ माधवकोपेंघडहडयो तेहना  
सांभलिबोल मो० वनितानोविश्वासजकरे तेजांणीयेनि

टोल मो० ७ माधवेसुंदरीपरिहरी अलगुंआप्युंगहे  
मा० पुत्रसरशीजुइकरी वेहेचीआप्युंतेह मो० सू० ८

आठबलदत्राप्याभला दशत्रापीवलिगाय मो० भागक

रीसहुंविचियो लोकेंकिधोन्याय मो० सु० ९ अपरमंदि  
 रसुंदरिहें नंदनसरसीतेह मो० सदगुरुतेप्रतिबोधीया जै  
 नधमेंवेह मो० सु० १० माधवकुरंगीस्युंमोहियो बोलें  
 जीजीभास मो० अबलानीआणाधरे तेहतणोहुओदास  
 मो० सु० ११ कटकाइयेंचालियो देशतणोमहिपाल मो०  
 माधवभणिदुतमोकलयो तेडीलावोततकाल मो० सु० १२  
 दुतेंतवत्राविकहुं माधवमलाओवार मो० राजाकटकेंषा  
 लीयो बोलाव्याजुंजार मो० सु० १३ माधवनेतवउपन्यो  
 कुरंगीउपरमोह मो० नारिनेतेडीविनवें आपणेहोस्येवि  
 च्छोह मो० सु० १४ कुरंगीकहेस्वांमीसुणो तुमविनाघ  
 डीयनजाय मो० अन्नपानतेनविरुचें दिवसवरसांसोथाय  
 मो० सु० १५ अमेंतुंमसाथेआवस्युं नहितोकरस्युंआप  
 घात मो० मुजउपरकृपाकरी मांनोअमतणीवात मो० सु०  
 १६ तवमाधवइंमबोलियो सांभलोसिलवंतिनार मो० थो  
 डेदिवसेंअमेआवस्युं रुडिपररहेज्योघरबार मो० सु० १७  
 सतिमांतुजगुणघणा लंपटलोकइहगांम मो० भगनिसूत  
 महाबुद्धिने सिषदियेंकरज्योघरकांम मो० सु० १८ इंमक  
 हिमेंतोचालियो पोहतोकटकमझार मो० माधवमनमांविं  
 तवें सदाइकुरंगीनार मो० सु० १९ ढालत्रिजीबीजाखंड

नी रंगविजयकविराय मो० तसक्षिषनेमविजयकहें आहुं

गेकहुंवातबनाय मो० सु० २० ॥ ॥ दुहा ॥ कटकाइ

कंतजवचालियो तवहुओहरपअपार कुरंगीनेकांमतवव्या

पियो मांडचोकुव्यापार १ योवनभररुपेभलो सोनारचंगो  
नांम प्रपंचकरीघरतेडियो एकांतेबोलीतांम २ सांभलोस्वा  
मीरुयडा रुपतणाभंडार जोवनवंताबेहुजणा लाहोलिजे  
संसार ३ बुद्धिमाधवअमधणि इंडकाटकुंतेह सफलजन  
मथायेअपणो तुंममल्येसुखथायदेह ४ धूरतचंगोबोलि  
यो सांभलोभोलिनार सातव्यसनसेवुंसदा एमुजगमेरेवि  
चार ५ तुंमवचनमुजलोपतां ब्रह्महत्यामुंजहोय वेदपुरा  
णेआदरचुं चतुरनरलोपेकोय ६ इमकहिबिहुजणमल्या  
भोगवेभोगविलास रातिदिवसविभचारीयां धनविलसेक  
रेहास ७ वरसएकइणीपरगयो पापकरंतातेह माधवनो  
अगाजहुओ दिनचिहुआवेगेह ८ जारेंआवतोजाणने  
बाहिकुरंगीनार धूरतधनलेइगयो ठालीकीधीअपार  
९ कटकीकरीनेआवियो माधवमोहधरंत आगल  
कीनरमोकल्यो कुरंगीआव्योकंत १० ॥ ॥ ढाल ॥

४ थी राणकपुररलियामणोरेलाल एदेशी ॥ भोजनभ  
लाविगेकरेरेलाल मुष्यांछेभरतारसनेहिरे तिणेवचनेझां  
खीथइरेलाल चिंताउपनिअपार स० १ सूरिजनसांभल  
ज्योकथारेलाल एआंकणी ॥ सुंदरिनेमंदिरगइरेलाल बे  
ठीयकरीप्रणांम स० वडिबेहेनसुणोविनतिरेलाल घरेंआ

आआपणासांम स० सू० २ तुंवाइवडिभांमनीरे ला०

हान्हीकुंतेह स० भोजनकरावोभरतारनेरे ला० राखो

वडपणदेह स० सू० ३ तवसुंदरीबोलिंइस्युरे ला० मुज  
 स्युप्रितनहींकंत स० भोजननहिंकरेमुजघरेरे ला० कुरं  
 गीकहेसूणसंत स० सू० ४ हुंजीमाडुंतुजघरकंतनरे ला०  
 इमकहिगइनिजगेह स० सरलस्वभावसुंदरीतणोरे ला०  
 रसवतिनिंपाइतेह स० सू० ५ माधवआव्योकुरंगीघरेरे  
 ला० मोहधरीबिठोधार स० मधूरसरेंसादजकरेरे ला०  
 उत्तरदेओकुरंगीनार स० सू० ६ घणेंदिवसेंअमेंआविया  
 रे ला० हवेसरचबिहुनाकाज स० मनोहरतुमुजकांमनि  
 रे ला० बाहिरआवोतजीलाज, स० सू० ७ शब्दसुणी  
 लोकमल्याबेहुरे ला० तेणेकह्युंकांपोकारोनार स० सब  
 ललंपटछपीरहीरे ला० ठाळिकिधीकोठेंजार स० सू०  
 ८ माधवकहेजुठकांलवारे ला० सिलवांतिमुजएह स०  
 मोहधरीघरमांगयोरे ला० पायपडिंमनावेतेह स० सू०  
 ९ हुंभुर्योभोजनदिआरे ला० लाजनकिजेभरतार स०  
 कोपधरिकुरंगीभणेंरे ला० तुंमोटोउतार स० सू० १०  
 सुंदरीस्युंमोहतुजतणोरे ला० भोजनरंधाव्युंतेंत्यांहि स०  
 उठजाघरमातातणेरे ला० पाखंडकरीआव्योआंहि स०  
 सू० ११ सोनपालनंदनबोलियोरे ला० बापतणाप्रणमी  
 पाय स० मंदिरपधारोजनकआपणेरे ला० रसोइनिपा  
 इमुजमाय स० सू० १२ वयणसांभलीतवपुत्रनोरे ला० भ  
 यपांम्योमाधवतांम स० बोलबोलेंकुरंगीनेआकरारे मुख  
 निहालेनारितणुंआंम स० सू० १३ कोहाडडसिदांतइम

इहारे ला० इहांथकीजाजाधूतार स. ठेककरवानेआव्यो  
 इहारे ला. जणनारनेजाघरबार स. सू. १४ कोपनारि  
 नोजांणीआवियोरे ला. सुंदरीघरंततकाल स. मानदीधु  
 घणंआवतारे ला. सुंदरिमनमांउजमाल स. सू. १५ लें  
 खेंअवतारआजआवियारे ला. स्नानकरावेंसुंदरीनार स.  
 थालमांडघोजमवाभणारे ला.पासैंकचोलांनील्हार स. सू.  
 १६ पकवांनपीरस्यांप्रेमेकरीरे लाः सालदालघृतपुर स.  
 माधवमेंहेतोमनचित्तवेरे ला. कुरंगीरुठीदुःखभुर स. सू.  
 १७ मधूरिवांणसुंदरीकहेरे ला. भोजननविकरोकेम स.  
 तवमाधवइंमउचरेरे ला. नविभावेअन्नमुजजेम स. सू.  
 १८ लघुभांमनिस्याकआणेइहारे ला. तोअमृतलग्गेंअ  
 न्न स. तवसुंदरीलेवागइरे ला. हाथकचोलोलेइमन स.  
 सू. १९ ढालचोथीधीजाखंडनारे ला. रंगविजयकविसीष्य  
 स.नेमविजयकहेंनितप्रतेरे ला. प्रणतिकरुंनिसदिस स.सू.  
 २० ॥ दुहा ॥ कुरंगीबहेनतुंमेसांभलो नकरेंभोजनभरतार  
 मुंजनेमोकलीलेवाभणि स्याकउपरबहुप्यार १ कुरंगीजां  
 प्युकंतमोहियो परीक्षाकरुंहेएह वृधबलधनोछांणदेखीने  
 चिणांदालखाधीजेह २ छांणकचोलुंभरीकरी आप्योसुं  
 दरिहाथ माधवभणीजइआपीयो उश्रस्याकछेनाथ ३  
 कुरंगीबेंस्याकमोकल्युं देखीरीइयोनाथ जीमतांवखाणे  
 घणुं रुडाएहनाहाथ ४ जमीउठयांमाधवतिहां तेंडयो  
 निजभाणेज एकांतजइपुछेसहि किंमउतारचोकुरंगीहेज

५ महाबुद्धितबोलियो सुणमामाएकवात सिललोप्युतुं  
 मकांमनी खाधूधनजारसंघात ६ तवमाधवबोल्यासांभ  
 ली सांभलतुंलघुनार संपदासघलीकीहांअछें तुमेवाव  
 रीकुणठार ७ कुरंगिबोलीततक्षीणे भाणेजनोएभेद सां  
 भलज्योधुरथीसहु वातकहुध्रुवेद ८ मुजस्युंहास्यकरेबहु ए  
 कदिनवलग्योतेण रिदयवलुरचुंमुजतणुं अधिककहुस्युंए  
 ण ९ पुन्यतणाप्रभावथी सिलरास्युंमैनेठ कष्टदीधुंमु  
 जनेघणुं घणीपाडीमुजवेठ १० धनखाधुंआपणुंबहु त  
 स्करिकरतोनित्य जइपरनेदेतोतदा वावरचोएमधरवित  
 ११ सुणिमाधवकोपेंचडयो तेडावीततकाल भाणेजभ  
 णिठिकपाटुयें मारदिधीतिणताल १२ घरमांथीकाठि  
 मेलीयो लोककरेअपवाद वांकनहिंभाणेजनो विणवांके  
 किधोवाद १३ लोकेंमलीविचारीनें माधवनोदीयोनांम  
 अतिमोहिनरएहवो सहुकहेठांमोठांम १४ ॥ ढाल ॥  
 ५ मी जंबुद्विपनाभरतमां एलावरधनपुरसारोरे एदेशी ॥  
 मनोवेगकहेंसांभलो विप्रविचारोजेमरे अतिमोहिनरनी  
 परे तुमेकरस्योवलीतेमरे १ सुरीजनसांभलज्योकथा ए  
 आंकणी जेजीणेवस्तुयेंमोहिया तेजाणेएहसाररे सुभअ  
 सुभजाणेनही भुलाभमैंगमाररे सु. २ वेदपुराणजेतुंमत  
 णा तेणेमोह्याअपाररे वचनतेहतणांआदरी अघटतुंक

३ रेसंसाररे सु. ३ यथार्थवचनमुजभांखतां जोहोयसिक्षा

पातरे भाणेजमहाबुद्धिनीपरें तिमहोयेंअमतणोघातरे सु.



४ भक्षत्रभक्षत्रंतरकह्यो पेयत्रपेयविचाररे अणाचा  
 रत्राचारनहीं तेनरमूढगमाररे सु. ५ ब्राह्मणवषणतव  
 बोलीया सांभलोभाइभीलोरे अममांहिमुढकोनहीं अति  
 मोहीकुसीलोरे सु. ६ वाडवकहेभाइसांभलो मंजारमांएक  
 दोषरे किंमपरहरस्योअमनेकहो कोइनकरेतुंमरोषरे सु. ७  
 मनोवेगकहेंसांभलोविप्रसहुकोसुजाणरेवेदपुराणमांजेकहुं  
 तेहवुंबोलुंअमेवांणरे सु. ८ नर्मदानीरवहोंनिरमलो तेकांठिवन  
 सोहेंसाररे तापसीपल्लीतिहांअछे तापसतपसीअपाररेसु.  
 ९ मंडपकोसीकतपकरे अहोरात्रिजपेंहरीरांमरे तापसस  
 र्वबहुतपतपें स्नानमंजनरेवाठांमरे सु. १० पंचाग्निधूम्रपांन  
 स्युं कंदमुलभक्षणतेहरे मोटीजटामस्तकधरें पांचइंद्रादमे  
 देहरे सु. ११ सोमदत्तजजमानंभलो तपसीयांनेदीयेंदां  
 नरे एकदातापसीनुतरचा तेडचासहुदेइमांनरे सु. १२  
 विविधप्रकारेभोजनकरचा बेसणांमांडचाथालबंधरे थाल  
 कचोलांमांडचांघणा स्याकपकवानसुगंधरे सु. १३ मंडपको  
 सीकदेखीने बिजेतापसेंनिंघाकिधरे थालमुंकीनेंचाल्या  
 सहु कोपेंदंताधरलीधरे सु. १४ धाइजजमानेपुछीया जी  
 मवाबेठाउठचाकेंमरे कुंणअपराधअमारडो काजविणास्यो  
 मूजतेमरे सु. १५ वृधतापसतिहांबोलिया सांभलोसोमद  
 तदेवरे मंडपकोसीकतुंमेनुंतरचा पंक्तिमांबिसाडयोखेवरे  
 सु. १६ मंडपकोसीकेपुछीयुं मेस्युंकीधोअपराधरे दोषका  
 डयोतापसेंअमतणो फोगटविगोयोकांइसांधरे सु. १७

गरढातापसतवबोल्या सांभलमुंडगमाररे नारिविनातुवां

झियो ब्रह्महत्यापगेपगेसाररे सु. १८ पुत्रविनासदगति  
 नहीं स्वर्गमुगतिनविहोयरे पुत्रतणुंमुखजोइने तापसदिक्षा  
 धरेसोयरे सु. १९ मोटोअपराधतुंमेकरचो थालविचेबोह  
 ट्यातेहरे पापीनरजांणीउठीया मुंकीभांणांभरचांगेहरे सु.  
 २० मंडपकौसीकइंमभणे सांभलोतापसराजरे बुढोदेखी  
 मुजकुणदीये विप्रकन्यासारेंकाजरे सु. २१ तापसबोल्या  
 सुणोतापस पुराणस्मृतिबोल्यांमरे पांचआपदजेस्त्रीनेहो  
 ये परणोतेमांहेनीतेमरे सु. २२ नासीगयो नरजेहनो  
 मरणपांम्योवलिजेहरे तापसथयांनारीतजी नपुषकहुओ  
 पछेतेहरे सु. २३ गरढोहुओकंतजेतणो न प्रापदा  
 पंचरे एहमांहिजेहविमले एकपरणोकरिसंचरे सु. २४  
 ॥ स्मृतिवाक्यः नष्टे मृते प्रवर्जे च ऋषिचपतितेपतौ पंच  
 स्वापशुनारीणां पतिरन्यौभिधियते १ ॥ बिजाखंडत  
 णीकही ढालपांचमीवारुरे रंगविजयकविरायनो नेमक  
 हेश्रोतासारुरे सु. २५ ॥ दुहा ॥ अपत्यसहितजे  
 कांमनी पुरुषचाल्योपरदेश आठवरसवाटजोइने अन्य  
 नरसाथेप्रवेस १ संतानरहितजेब्राह्मणि कंतगयोव्यापार  
 च्यारवरसलगेंवाटजोइ पछेअपरभरतार २ ॥ स्मृतिवा  
 क्यः अष्टौवर्षाणीपस्येत ब्राह्मणिपतितंपति अप्रसूता

चचत्वारी पुरतो न्यः समाचरेत् १ वन्ननसुणीतापसतणां

मंडपहरस्योतांम रांडिब्राह्मणीपरणीयो पंडाणीतेहनुं नाम

३ भोगभोगवतांविदुथकी पुत्रीदुइगुणमाल स्वर्गरंभाजां  
 णेअवतरि छायानामरसाल ४ आठवरसनीजवथइ (कहे)  
 मंडपकौसीकसार सांभलभांमनितुजकहु तिर्थजात्राकि  
 जेअपार ५ छायापुत्रीमुंकिस्युंकिहां ठांमकहोमुजखास  
 तापसीकहेस्वांमीसुणो मेलोथापिणशंकरपास ६ मंडप  
 कौसीकइंमभणे सांभलभोलिनार हरलंपटचंचलसदा न  
 विछोडेकन्यासार ७ कांमनीकहेबोलोकस्युं माहादेवत्रि  
 भूवनधिश लोकसहुपुजेतेहने विभचारीनोहेईश ८ ता  
 पसकहेसुणोकामनी इश्वरचरीत्रकहुंजेह महिमंडलमोटो  
 भलो कैलासपर्वततेह ९ गौरिशंकरसुखभोगवे करेत  
 पजपधरीध्यान त्रिकालसंध्याकारणे गंगायेंगयाभगवा  
 न १० स्नानकरीदेवपुजीया संध्यावंदनकरचुंसार ति  
 णेअवसरकांठेदेखीयुं गंगामारीरुपफार ११ गंगादेखीवि  
 हवलथयो कांमबांणपीडचोइस ध्यानमुकिमनचितेवे उरव  
 सिरंभासुरीस १२ एहकन्यामुजनेवरे सफलदेहपण  
 थाय रुपरच्युंकुंमरतणुं लघुवयकोमलकाय १३  
 ॥ ढाल ६ डी ॥ एणीपुरकंबलकोइनलेशी फीरपाछाचा  
 ल्यापरदेशी ॥ एदेशी ॥ फेरवीरुपहुवोजगत्रात गंगास  
 रसीमांडीवात सांभलकुमरीमनोहरनार मुजवांणीतुंरु  
 दयविचार १ एकलांवनमांकारणाकिस्युं माहांरुंमनतुमउ  
 २ परबस्युं त्रिभूवनमांहितुंरुडीनार जोवनसफलकरोसंसार  
 २ कुमरीकहेमुजगंगानाम परणीनथीकंथअभिराम की

३ मकरी एमोटोव्यभिचार एनोंहेउत्तमआचार ३ शंकरकहे  
 सांभलकुमारी हुंकुवारोछुंनिरधार सरीखोजोगमल्योछेघ  
 णो करीएकारणविवाहतणो ४ गंगावचनगम्युंतेसार सं  
 क्षेपेकीधोआचार कामक्रिडाकिधिवेहुघणी सुखपाम्योतव  
 इश्वरधणी ५ कैलाशचडवाचाल्योजांम कामनीएकथपूछ्युं  
 ताम परणिनेकिहांजाशोनाथ अमेआवशुंतुमारैसाथ ६  
 शंकरकहेसांभलतुंसुंदरी मुजमंदिरछेगिरिउपरि तिहारही  
 निर्मलध्यांनधरुं नारिसंगतितवपरिहरुं ७ त्रिण्यकालआवुं  
 तुंमभणी कामक्रिडाकरशुंबेहुघणी तुमेरहिंजोतुंमारैठाम  
 सिघ्रआवस्युंअमेकरीकाम ८ एमकहीतेचाल्योजांम पुंठे  
 लागिगंगाताम कैलाशउपरचढीआंबेय पारवतिएदीठांतेय  
 ९ गौरीकहेसांभलसुंदरी कुणनारीतुंकेणेवरी गंगाकहेसां  
 भलरेसंत अमेजानवीएमुझकंथ १० पारवतिकहेतुंमेअंभ  
 किमभोगवशोमुजवालंभ गंगाकहेपुछुंवृत्तांत मुजरतिक्रि  
 डाकहेशेकंथ ११ उमियांकहेसांभलोभरतार कुणकाम  
 नीएकेहेनीनार शंकरपभणेसुणसुंदरी किडाकरतांमेगंगा  
 वरी १२ गौरीकहेसुणनिर्लजनिठोर लंपटधूतारोतुछेभोर  
 असंतोषीकांमीतुंसही हुंनारीएत्रुसतुजनहीं १३ गंगास  
 रीखोकरशोनेह तोहुंमाहरीमूकीशदेह सांभलीशंकरबो  
 ल्यांतांम रुपवतितुंछेअभिराम १४ तुझउपरमुझप्रेमअ  
 पार गंगातणोकरस्युंपरिहार संतोषीधारवतिसार मुंकवा  
 चाल्योगंगानार १५ जानवित्तिरेलाव्योजांम कामकतुह

लकीधोतांम गंगाराखीजटामोझार नारीबेहुस्युंकरेव्यापार  
 र १६ मंडपकौसीकहेचतांत संकरनहोयेंएहजसंत सुर  
 नरखेचरजाणेसहु माहादेवविभचारीबहु १७ थापीणठवि  
 एइश्वरपास तोसहीपांमेपुत्रिविणास दुधभलाविइंमंजार  
 तोसंकरस्युंकरोव्यापार १८ तापसनारीबोलीतांम इश्व  
 रमोटोएहनोठाम छायानेमुंकिस्युंतिहां विचारकरीनेबीजो  
 जिहां १९ कामनीकहेसांभलोतुमेकंत छायाठविएपासेअ  
 नंत वासूदेवभुवनत्रयराय सुरनरजेहनासेवेपाय २० ता  
 पसकहेसांभलरेनार एमोटोगोयालगिनोजार किमठविए  
 एहपासेबाल सहुजाणेएपरस्त्रीकाल २१ तापसीएविनवि  
 योकेंत स्वामीकथाकहोतेसंत मंडपकौसीकबोल्योतांम सांभ  
 लज्योनारीअभिराम २२ ढालछट्टीबीजाखंडनीसारी नेम  
 विजयकहेनिरधारी श्रोतासांभलज्योसहुकोय वातकहुजे  
 आगलहोय २३ ॥ दुहा ॥ द्वारामतिनगरीअछे दामो  
 दरत्यांराय नारीसोलसहस्रनो अधिपतितेकहेवाय १ एक  
 दिनदिठीगोयालणी राधाजेहनुंनाम महिमटुकीमस्तकध  
 री वेचणआवीतांम २ दहिदूधभाजनभरी आविकेशवपा  
 स अचरीजपांम्योरुपथी तेवितकशुणतास ३ कामेपिडा  
 णोधणो विरहानलसंताप अवरनारितेनवीगमे लहेलागी  
 इमआप ४ सोलसहस्रगोपीतणो तिहांउतार्योमोह राधा

उपरअतिघणो पाम्योअतिव्यामोह ५ सुणराघांगेवाल  
 णीतुजशुंरंगअपार अवरनारसुजनविगमे तुजसमकोनहिं

संसार ६ दाणआपमटुकीतणुं सांभलमारीवाण प्रेमधरो  
 अमशुंतुमे मकरोखेंचाताण ७ तवबोलिराधातीहां सांभ  
 लराजाराम पुरुषोत्तमएवातमां कीमसीझेतुमकाम ८ ना  
 रायणसुरनरकहे अयुक्तबोलोआज मोटापिणखोटाहियें  
 राखोतुमारीलाज ९ नीचजातिआहिरनी भोलाअमेभरु  
 आड तेहनेकहेवुंकीमघटे पेखीकिमपडोखाड १० ॥  
 ॥ ढाल ७ मी ॥ करजोडीकामनीजंपे कहेतांधरहरका  
 याकंपे एदेशी ॥ सांभलोधर्मसास्त्रविचार एनोहिउत्तमआ  
 चार परनारीलंपटनरजेह मरीनेदुरगतिजाइंतेह होलाल  
 १ सूनज्योसाजनसहुको ॥ एआंकणी ॥ रातदिवसजे  
 बांधेपाप नरगमांहीतेलहेसंताप सदाजवहोयेंअशुभध्यान  
 तेहनेकोनविदिएमान होला० २ सु० कर्मजोगेराजापणुं  
 पामे छेदनभेदनबहुकरेकामे दंडेमुंडेलोकनेबांधे करावग  
 धभरोहणखांधे होला० सु० ३ लिंगनाशिकाहोयेंछेद स  
 जनसहुकोपामेखेद कालांमुखहोयेंबांधवतणां लज्यापामेकु  
 लवंतघणा होला० सु० ४ फिट२करेसहुकोय मित्रवर्गस  
 हुदुःखीयोहोय दांनपुजाजसलोपाय कृश्रवदनलोकमांथा  
 य होला० सु० ५ तेउपरकथासुणोएक जेहधिआवेतुम  
 नैविवेक कोइगामएकरहेशेठ राजकाजनीकरेछेवेठ हो  
 ला० सु० ६ तेहनेश्रीमतिनांमेनारी रुपेरंभासूरअवतारी

शेठनेप्रोहीतस्युंमित्राइ नित्यआवेजायेंघरघाइ होला० सु०

७ एकदिनशेठविचारी परदेशचाल्यापरवारी प्रोहीतनेभ

लावीगेह नारीस्युंमांडचोनेह होला० सु० ८ सीलवंतनारी  
 कहेतांम किमकहोछोमुझनेआम तवबोल्याप्रोहिततेह  
 जोकरस्योमुझस्युंनेह होला० सु० ९ तोसुखथास्येतुंमने  
 राजीकरस्योजोअमने जेकहेस्योतेविधिकरस्युं तुमवयणअ  
 मेदिलधरस्युं होला० सु० १० तवचितवेनारीएम सिल  
 रहेस्येमाहरुंकेम एहवीबुद्धिकोइउपाउं प्रोहितनीलाजलो  
 पावुं होला० सु० ११ एमचितवीबुद्धिउपाइ प्रोहितनेक  
 हेसमजाइ पोहोररातिजाएतिणिवार आवज्योथइहुंशि  
 आर होला सु० १२ प्रोहितथयोतवराजी गयोनिजघ  
 रमनमांगाजी कोटवालपासेगइनारी तुमेछोनगरतणाअ  
 धिकारी होला० सु० १३ प्रोहितवांछेमुजस्युंप्रीत तेह  
 नीकहिवाआवीछुरीत सांभलीकोटवालतवबोले नहिनारी  
 अवरतुमतोले होला० सु० १४ अमस्युंजोराखस्योराग  
 तोप्रोहितनोशोलाग इंसंभलीनारिकिहेवात बिजेपोहो  
 रेआवजोरात होला० सु० १५ तिहांथीगइसचिवनेपासें  
 वातधुरथीकहीउलासे तुमेनगरतणाअधिकारी कोटवाल  
 नेराखोवारी होला० सु० १६ कांमांधथयोनारीदेखी को  
 टवालनेनांखुउवेखी मुझआगेबलस्योएहनो वयणमांस्यो  
 मंकांहीकेहनो होला० सु० १७ सचिवकहेमुजसाथे मे  
 लोमेस्योछेजगनाथे सुंदरीकहेत्रीजेपहोरे आवजोआपणें  
 इतारे होला० सु० १८ राजाभणीचालीआवी वातधूर  
 कीकहसिमझावी राजापणरंश्योजोइने बिस्योमांनयणक

हेकोइनेहोलाल सु० १९ हुंगामतणोछुराजा कुणलोपेमारी  
 माजा प्रोहीतप्रधानकोटवाल तेहनेकाढीमेलुंततकालहोला  
 ल सु० २० हुंथापुंकरीपटराणी बिजीतुंमत्राणेपाणी तब  
 सुंदरीकहेतुमेराय चोथेपोहरेमुजघरमांयहोलाल सु०  
 २१ तिहांथीआविनिजघरमांहे पाडोसणडोसीछेत्यांहे ते  
 हनेतेडीसमझावेएम कागललखीआपुंजेमहोलाल सु. २२  
 बीजाखंडनीसातमीढाल नेमविजयकहेउजमाल तुमेसुण  
 ज्योबालगोपाल आगलकहुंवातरसालहोलाल सु. २३ ॥  
 ॥ दुहा ॥ कागललेइउतावली रातिरहेघडीचार रोतिर  
 डतिआवजे करतिअतिपोकार १ समझावीपाडोशाणि  
 घरमांएकमजूस तेहमांखांनाचारछे चोखीकरीलेइलुस २  
 एमकरतांसंध्याथइ आव्योप्रोहितजाम आदरमानदीधो  
 घणो लटपटकरतीतांम ३ भोजनभाजनकरेघणा करीसो  
 लशिणगार हावभावदेखाडति पोहोरराततिणिवार ४  
 कोटवालरहीबारणे कहेउघाडकमाड मांहीथकीबोलीति  
 हां हुंजोतितिवाट ५ तवप्रोहितनारीभणी कहेहवेकोण  
 हवाल जोजाणेमुजनेसही टालेठामततकाल ६ मजूसए  
 कछेमाहरी तुमपेसोतेमांहि गमनपडेकोइनेकसी मॉनक  
 ररिहोत्यांहि ७ प्रोहितनेमांहिघालीयो जंत्रजडीनेद्वार  
 तलारघरमांतेडीआो बोलावेतीणीवार ८ खातांपीतांखांत

स्युं दोयपोहोरगइरात त्रिजापोहोरेआवीआो सचि  
 वथइरलीआात ९ बिन्योकोटवालइंमकहे मुजसांतोको



इठाम मुजनेदेखेजोइहां नरहेमाहरीमांम १० बीजेखाने  
 घालीयो सचिवनेलीधोमांय गितग्यानकरतीथकी सचिव  
 तणागुणगाय ११ चौथोपोहोरजवत्रावियो राजाबोल्यो  
 बाण कमाडउघाडोउतावलां देखेकोइअजाण १२ सचि  
 वेसादतेसांभल्यो थरथरधुजेकाय नारिभणीबोलेतिहां  
 मुजसांतोकोइठाय १३ त्रीजेखानेघालीयो राजालीधो  
 मांहि नयणबाणलगाडती रीझवेराजानेतांहि १४ चा  
 रघडीरातपाछली आविपाडोसणनार कागलहाथमांलेइ  
 करी निपटकरतिपोकार १५ ॥ ॥ ढाल ८ मी ॥ क  
 रमपरिक्षाकरणकुमरचल्योरे एदेशी ॥ उठउठरेरांडतुंसुइर  
 हीरे मुओतुजभरतार कागलआव्योरेआजपरद्वीपनोरे सां  
 भलमुरखनिरधार १ सांभलज्योश्रोतारे कथाअचरिजतर्णारे  
 एआंकणी सांभलीनारीं रुदनकरेआतिघणुंरे कुटेरिदयने  
 शिष सगांसाजनसहुआवीमल्यांरे द्वारउभांपाडेचीश  
 सां० २ मांहिवेठोराजामनमांचितवेरे हुआरंगमांभंग मु  
 झनेसांतोकोइएकांतमांरे आवीलाग्योव्यंग सां० ३ ना  
 रिकहेतुमेमोटाराजविरे किंहांसांतुनथीठाम कहोतोमजुस  
 एकमोटोअछेरे मौनकरिरहोघाम सां० ४ कहेराजातु  
 मेसीघ्रइहवेरे मकरोढीललिगार चौथेखानेराजानेघाली  
 योरे प्रपंचकरितिणिवार सां० ५ नरनारीआव्यांघर  
 मांवहीरे आरिमकारिमकीध इमकरतांपरभातथयोहवेरे  
 वातथइपरसिध सां० ६ वातसुंणदिबरमांराणीएरे ख

बरकरोजइराय चाकरदोड्याभूपनेशोधवारे दीठानहींको  
 इराय सां० ७ सचिवनेशोध्यासाराशेहेरमारे दीसेनहींको  
 टवाल प्रोहितनेजोयावलिंचिहुदिसेरे फरीआव्याततकाल  
 सां० ८ राणीकहेएसेठहतोवांजीयोरे एहनोमालहोयेजे  
 ह राणिजाणेगुपतिराजावच्चेरे मंगाविलेउंतेह सां० ९  
 सेवकदोडाव्याराणीएततखिणेरे एहनाघरमांवंस्तसार  
 लावोजइनेकोइजाणेनहींरे ढीलमकरज्योलिगार सां० १०  
 चाकरचाल्याथइसहुएकमनारे पहोत्याशेठनेगेह नारीए  
 दीघोआदरभावआवतारे बोल्याअनुक्रमेतेह सां० ११  
 सारवस्तुजेतुंजघरमांहोएरे तोआपोअमनेआज तवबो  
 लीनारीतेसांभलीरे साचकहोतुंमेराज सां० १३ मजुस  
 मोटिघरमांअछेरे मालमांहिछेसार वृषभजोडीलेइजाओ  
 तुंमेरे मेल्योछेमुझभरतार सां० १३ सांभलीदोड्याअनु  
 षरउतावलारे वृषभआण्याततकाल जोडीमजुसतणावी  
 लेइगयारे रांणीथइउजमाल सां० १४ तालांउघाडीमां  
 हेथीकाढीयोरे प्रोहितनेतिणिवार रांणीकहेतुमेपेठाकिम  
 इंहारे अद्भूतवातअपार सां० १५ तवप्रोहितकहेबीजो  
 बारणोरे उघाडीदेखोदेव ततक्षिणउघाडचोजवसहुमलीरे  
 दिठोकोटवालततखेव सां० १६ अचरीजदेखीराणीइंमक  
 हेरे चोकीकरवाकाज तस्करपकडवापेठातुंमेरे भलीरा  
 खीतुमेलाज सां० १७ मुखढांकीनेकोटवालइंमकहेरे उ  
 घाडोत्रिजोद्वार तेहवेराणीएकपाटउघाडोयोरे सचिवदि

जूठोतिणिवार सां० १८ राणीकहेतुमेदफतरमांडवारे जइपे

ठाएकांत सचिवकहेतुमेमुझनेस्युंकहोरे किंमथइरहीयानि  
 चिंत सां० १९ राजाजीसाथेसहुमलीअमेगयारे चोथोउघा  
 ढोठाम ततक्षिणराणिएद्वारउघाडीयुरे निचुंघाल्युंतांम सां०  
 २० चादरआोढीमुखनेसांतियुरे फिटफिटकरेसहुलोक उ  
 ठीतिहांथीगयानिजनिजघरेरे चिंतवेमनस्युंफोक सां० २१  
 बिजाखंडनीढालएआठमीरे नेमविजयकहिंसार श्रोतासां  
 भलज्योसहुएकमनारे जेवातहोयेंनिरधार सां० २२ ॥

॥ दुहा ॥ च्यारेमलीमनचुंपस्युं आंणीसूद्धिविवेक सासर  
 वासोकरीयेंसही तोउतरेआपणीठेक १ तेनारीतेडावीने  
 कीधीभगनितेह सासरवासोकरिभलो बोलाविफरीगेह २  
 इमराधाकेशवभणि समजावेकहीवात परनारीनासंगथी  
 उपजावेउतपात ३ नारायणमोटादेवता लागीभूंडीटेव दां  
 मोदरबोल्यातुरत सांमलोराधाहेव ४ धर्मसास्त्रजाणुंअमे  
 वचनमलोपोआज परउपगारीपरगजू मोटीतुंमारीलाज  
 ५ अमेभांमनिबहुउधरी कुबजासरखीकेय पुराणप्रसिद्ध  
 जाणेंसहु नाकारोमतदेय ६ राधातवराजीथइ ठालोघरको  
 इजोय तेमांगइउतावली बिहुजणमलियांसोय ७ वैकुंठेसं  
 तोषिघणुं राधाजोडीहाथ कहेस्वांमीमुजजाणयो रीसकर  
 स्येंमुजनाथ ८ कांमकाजघरमांघणा जूठोमुजभरतार क्रोधी

मालआपेघणी जोजाणेंविभच्यार ९ रातेमुजघरआवज्यो

गुप्तिकरीतुंमदेह घरनिसांणीजेकही पोहतीनिजघरतेह १०

॥ डाल ॥ ९ मी कीसकेबेचलेकीसकेबेपुत आतमएकीलाहे

अबधुत जीयुंजांनले रागबंगालो एदेशी॥विरहानलवाध्यो  
 गोविंद सघलेदेखेराधाब्रंद मनमांनिल्ये तालाविलेटलवले  
 तन कोडसूरजबलेंआकासेंमन म० १ सितलागेंअगनेसमा  
 न इमकरतांआथर्मायोभाण म० रातिपडीहुओ अंधकार  
 गोविंदपोहात्योगोवालणीवार म० २ तस्करनीपरेंआव्या  
 देव द्वारदीधांदीठांततखेव म० वैकुंठनाथविमासेतांम लो  
 कसूताछेइणेठाम म० ३ बोलावीशतोजागस्येलोक चांमचो  
 रीपडस्येफोक म० मौनघरुंतोकाजनहोय बोलुंतोजाणेस  
 हुकोय म० ४ अंगुलीनोसंचलतवकीध टपोरोकपाटेतव  
 दीध म० राधाबोलीजोतीतववाट अंगुलीएकुणहणेकपाट  
 म० ५ अमेमाधवछुंतेमहंत राधाकहेतुंमेछोवसंत म० न  
 हिरेकांमनिहुंचक्रिस राधाकहेकुंभारनोइश म० ६ धर  
 णिधरहुंमोटोदेव सेषनागतुंआव्योहेव म० नारेअहिमर्द  
 नअभिराम राधाकहेगुरुडतुझनाम म० ७ नहिरेहुंहरि  
 जगदिस राधाकहेतुंवानरइश म० विश्नुंकहेराधामकरो  
 हठ उत्तरदेवानेअमेछुंठठ म० ८ राधारंगेहास्युंइमकरी  
 बारउघाडीलीधामांहेहरी म० कांमकतुहलमांड्योताम  
 भानोदयपांम्योवलीजांम म० ९ रात्रिंजइअन्यायजकरे  
 दिवसेंआवीराज्यउधरे म० नारायणलक्षणछेएह बाल

गोपालजांणेंछेतेह म० १० तापसकहेसांभलत्रापसी वा

तविचारीजुओनेअसि म० सोलसहस्रस्त्रीनहींसंतोष ह

११ थापिणठवियेहंरीनेपास  
 तोपुत्रीनोहोयैविनास म० अवरविचारकरीस्युंजेम छाया  
 बालामुंकीएजेम म० १२ तामतापसीवदेवरवाण सांभ  
 लोस्वामीतुंमेछोजाण म० वातकहुंएकविचारीएम श्रष्टि  
 नीपाइब्रह्माएविवेक म० १३ तपजपसंजमकरताएह रि  
 षीसघलामांमुलगोतेह म० सुरनरमांहीकहीएसार छा  
 यापुत्रीभलावोकुंयार म० १४ आपणजइएजात्रानेकाज  
 तोआपणीरहेजगमांलाज म० खंडबीजानीनवमीढाल ने  
 मविजयकहेथइउजमाल म० १५ ॥ ॥ दुहा ॥ नारी  
 वचनसुणीकरी तापसकहेगुणधार ब्रह्मालंपटनहींभलो  
 नविछोडेपरनार १ पुराणमांहेकहुंइस्युं तेसहुजांणेलोक  
 कांताकपटीएकह्यो मुजवांणिनहीफोक २ ब्रह्मातपजपक  
 रेघणो गंगाकांठेनिवास कंठजनोइकरवडो जपमालार्जपे  
 जास ३ मृतचर्मओढेंपाथरे इंद्रिदमेरेअपार क्रोधलोभ  
 मायातजी ब्रह्मध्यांनधायेंसार ४ सहस्रअठयासिरिषीने  
 बेठोनविजोयेंनेत्र इंद्रासननेकारणे कष्टकरेपुन्यषेत्र ५ चो  
 कडीउठकालगयोजव तपकरतांब्रह्मराज तवइंद्रासनडो  
 लीयुं सुरपतिकहेकुणकाज ६ ब्रह्मस्पतिनेइंद्रेपुछीयुं कहो  
 गुरुकारणएह मुजआसनकंप्युंभलुं स्युंहोस्येकहोतेह ७  
 गुरुकहेइंद्रसांभलो ब्रह्मातपकरेअघोर अरधीचोकडीहु  
 आपछी तुंमपदलेस्येजोर ८ सांभलीइंद्रउपायरचे अप  
 ९ कुरातेडिस्तिणकाज ब्रह्मातपथीचालवो जीमरहेआपणो

राज ९ नृत्यकीकहेदेविद्रसुणो एनविहोयेंअमकाम ग

रढोकपटीकोपशे श्रापदेइफोडेठाम १० ॥

॥ ढाल १० मी ॥ नणदलनीदेशी ॥ प्रीतमहेप्रीतमइंद्र

कहेसघलीमली तिलतिलदेओमुजरुप प्री० तिलोतमां

निपजाविस्वुं सर्वकलानोकुप प्री० १ सुणज्योसाजनबातल

डी एआंकणी तिलतिलरुपनृत्यकिदिओ तिलोतमाघडी

सुरराज प्री० करजोडीउभीरही आदेशद्योकुणछेकाज

प्री० सु० २ अमरपतिकहेरंभासुणो ब्रह्मातपकरोनास

प्री० एहचिंतासहुनेघणी पुरोअमारीआस प्री० सु० ३

तिलोतमाबीडुंधरी नारदतुमरदेव प्री० तपकरतोब्रह्माजि

हां तिहांआवीततखेव प्री० सु० ४ सनमुखनाटिकमांडीयुं

धपमपधौधौकार प्री० मादलवाजेमधुरस्वरे भंभंभेरीवि

स्तार प्री० सु० ५ घमघमघुघरीघमकती कडकडमोडिका

य प्री० हावभावदेखाडती नवरसनाटिकथाय प्री० सु०

६ सारीगमपधनीगायतां तिणेचलियोरीषीचित प्री० वि

कलरुपब्रह्माहुओ श्रवणेसुणेतेगीत प्री० सु० ७ जिमजि

मनिरखेनारीने तिमतिमध्यानगयोदुर प्री० तिलोतमारु

पदेखीकरी हरखउपन्योभरपुर प्री० सु० ८ ब्रह्माचलचि

तजाणीने वामांगेमांडयोनाट प्री० छरागछत्रीसेआलवी

तालमेलेनाहिघाट प्री० सु० ९ मोहपाम्योब्रह्माघणुं चित

वेमनमांहेएम प्री० रिषीसघलामांहुंवडो मुखफेरवीजोडं

केम प्री० सु० १० जोनविनिरखुंनृत्यकी तामूज दुःखहो

प्रियेदेह प्री० नयणेनिहालुंतिलोतमा सफलजनममुजतेह  
 प्री० सु० ११ एकचोकडितपनेफले मुखहोजोडाबेपास  
 प्री० वदनबीजुंब्रह्मानुंहुत्रो देखीरुपविलास प्री० सु०  
 १२ पीनपयोधरपेखतां रंज्योधाताजाम प्री० नाटिकर  
 चियुंपाछले आनंदनृत्यतिहांतांम प्री० १३ सारीगमपध  
 नीगायतां ब्रह्माविमासेतेह प्री० पाछुंफेरीअवलोकतां लाज  
 आवेमुजदेह प्री० सु० १४ बीजीचोकडीतपेकरी निकलजोमु  
 खपुंठ प्री० वदनहुत्रोब्रह्मातणो रुपजोइरिदयतुठ प्री० सु०  
 १५ चितचल्युंजाणीकरी नाटिकमांडयुंजमणेअंग प्री० भा  
 वभेददेखाडेंघणा ब्रह्मानविजोयेंरंग प्री० सु० १६ कामबाणे  
 विंध्योतदा मनमांहिचितेतांम प्रि० लाजलागेमुखफेरतां वि  
 णजोइंविणसेकांम प्रि० सु० १७ चोकडीत्रीजीतपेकरी मुख  
 निकलज्योसार प्रि० चोथुवदनहुंउंभलुं दिसेदाक्षिणनार  
 प्रि० सु० १८ तवनाटीकगगनेकर्षुं नवरसभ्रमविलास  
 प्रि० सृष्टिकरतामनचितवे कीमकरीदेखुंआकास प्रि०  
 सु० १९ उंचुंजोतांहांस्युंहसें जायोविणनरहाय प्रि०  
 अडधचोकडीतपतणेफले मुजमुखगंगनेथाय प्रि० सु०  
 २० गर्धभवदननिकल्युंतदा भुंकारवकरेविकराल प्रि० त  
 वनाठीतीलोतमा स्वर्गगइंद्रनेकहेवाल प्रि० सु० २१  
 दसमीढालबीजाखंडनी रंगविजयकविराय प्रि० तससि  
 षनेमविजयकहे सांभलज्योचितलाय प्रि० सु० २२ दुहा  
 सांभलज्योस्वामीतुमे ब्रह्मानोतपजेह उठचोकडीनोक

करचो निफलथयोसहुतेह १ मुखच्यारेमुजदेखीने पांच

मोरासभनोतेहोय विकलथयो नृत्यजोवतां भूंभूकरेमुख  
तोय २ आचंभ्यासुरसामठा आव्याजोवाकाज विपरित  
रुपनेदेखीने खडखडहस्तासमाज ३ तवब्रह्माकोपेंचढचो  
सुरउपरकीधीकेड नाठाजायेंघरभणी तोहीनाव्योनिवेड  
४ भूंभूकारकरतोथको धायोकेडेजाय कोलाहलस्वर्गमें  
थयो अचरिजसहुनेथाय ५ केखासेंकेमारस्ये त्रिभूवन  
मांपड्योत्रास भयपाम्यातापससहु तपजपमुकीतास ६  
नाठालोकबहुधुजता केइपाडेपोकार सुरनरकिंन्नरआग  
लें आवेकरतांमारंमार ७ इश्वरशरणेआवीया कहेमुज  
राखोहेव ब्रह्मासंतापेछेयणुं दुःखभांजोअमदेव ८ रुद्रभाव  
रुद्रेंकरचो खुद्युंमस्तकखरनख पीडाउपनीब्रह्मातणी  
बोलेंमुखथीअप्रभ ९ फटहत्यारापापीया तुजनेभुंडीटेव  
मस्तकमाहरुंतोडीयुं हत्याचडतुजहेव १० ॥

॥ ढाल ॥ ११ मी साहिबामोतीडोहमारो मोहनामोतीडो  
एदेशी मुजकपालचडोतुझहाथ जीमनकरेएहवोकिहांसाथ  
मानोतुमेवयणअमारो सहीकरीमनमांहीधारो एआंकणी  
श्रापेंइश्वरथयोतवकालो माहादेवकहेमतबालो मां० १  
शंकरलागेब्रह्मापाय करजोडीकह्योजगराय मां० मेंपा  
पीयेंकीधोबाध खिमाकरीखमज्योआपराध मा० २ मुज

पापीनीहत्याजाय स्वांमितेकहिज्योउपाय मा० खरकपा

लपडेवलीजेम बचनभाषज्योब्रह्मातेम मा० ३ कोमलवचने



कृपातवकीध कोपतजीसिखांमणदीध ब्रह्माकहेसांभलरेइ  
 श पापीमोटोतुंजगदीश मा० ४ हत्यामाहरीतोउतरेएम  
 वचनकहुंतेकरेतुंतेम मा० जटाजूटमाथेहरराखो मसाणरा  
 खविलेपनराखो मा० ५ नरकपालतणोरचोहार अस्ति  
 रोममांहिगुंथोफार मा० कोटेघालांतेवलीमाल देखीती  
 मोटीविकराल मा० ६ डाकनेकिंन्नरीवाओअपार भांग  
 धंतुरोखाओफार मा० नगनथइहींडोगामोगाम भिक्षामां  
 गोठांमोठांम मा० ७ वरणावरणमकरस्योभेद सघलेले  
 ज्योभीक्षाछेद मा० मुजकपालमांहिघालोजेह रातिदिव  
 सतुंमेजमजोतेह मा० ८ इंणीपरेहत्याजासेतारी एसीखा  
 मणसाचीमारी मा. रुधिरलेइकोपुरस्येकपाल खरमस्तक  
 पडस्येततकाल मा० ९ ब्रह्मावचनसुणीतवइश जोगीरुप  
 धर्युंजगदिश मा. कपालीकधरीयातेहेनाम रातिदिवसहिं  
 डेगामोगाम मा० १० एमकरतांगयोघणोकाल मसाण  
 भोमसेविउजमाल मा. पापीनेघरेंगयोततकाल रुधिरपु  
 र्युंब्रह्माकपाल मा० ११ इश्वरनीजडीलीधीहत्या हाथथ  
 कीतुबलीपडीधरत्या मा. कपालीकशंकरनोनाम लोक  
 कहेजपोशिवठाम मा० १२ वेदपुराणकथाछेएह बालगो  
 पालजांणेछेतेह मा. ब्रह्मानीसांभलज्योवात तपजपसंज  
 मकीधोछेघात मा० १३ अंबरगइतिलोतमाजाम कामे  
 पीडयोब्रह्मातांम मा. विकलरुपहुओअपार भूवनभर्युंदे  
 सेवेनार मा० १४ विवलथयोमलवानेधाय नरनारीसहु

नाठांजाय मा० झाडबीडनेसांइदेय देवीजाणेतिलोतमा

एय मा० १५ मृगपशुतणेधामेजाम लंपटदेखीनासेताम  
 मा० रींझडीएकमलीवनमांय लथबथकरीनेतेहनेसाय  
 मा. १६ रुपजाण्युरंभानुंएह वृधब्रह्मायेंभोगवीतेह मा०  
 रतिवंतितेहुतिताम जंबुवंतउपन्यांअभिराम मा. १७ बल  
 वंतोबुद्धितणोनिधान प्रसिद्धजाणसहुवेदपुराण मा. राम  
 चदतणाहुआंतेदुत जगविख्यातब्रह्मानोसुत मा. १८ ग  
 रठिकरणिछेतेएह किंमठवियेंपुत्रीपासेतेह मा. सृष्टिकरता  
 ब्रह्माकह्योसार निपाइनहीएकनार मा. १९ रींछडी  
 स्युंकीधोविभिचार भुंडपणुंएहनेअपार मा. तापसअमे  
 सहकोजाणुं ब्रह्मालखणकेतावखाणुं मा. २० बिजाखं  
 डनीइग्यारमीढाल सुणजोसहुकांबालगोपाल मा. रंगवि  
 जयनोकहेएमसिप्य नेमविजयनीपहोतिजगोस मा. २१  
 दुहा ॥ आपकहुंवातएहनी सांभलछायानीमात वेदपुरा  
 णमांएहवी सार्चाकहुंएकवात १ सावित्रीनारब्रह्मातणी  
 बेटीजगुणधार सारदाकुंमरीरंभाजिसी देखीचलीयोति  
 णीवार २ कांमपीडचांपुंठथयो भारतीनाठीजाय वनमां  
 नासीतेगइ पुत्रीनेपुंठेथाय ३ ब्रह्मानेछेतरवासही मृगली  
 रुपधरचुंसार तवब्रह्माकुरंगनो रुपकरीविभिचार ४ पु  
 त्रीनेंविलसीकरी एहवोजेहनोकाम तोपुत्रीछायाआपणी

किंमभलावियेंतांम ५ तापसकहेनारीभणी पुत्रीनछोडेए

ह हरीहरब्रह्मासारीखा परनारीनमुंकेतेह ६ करजोडी

तापसीभणे सांभलस्वामीकंत सुरजपासेसुंपाये छायाबालासंत ७ तापसकहेसुणोतापसी दिनकरछेछिनाल कुंतिकन्याजेणेभोगवी किंमछेडेतेबाल ८

॥ ढाल ॥ १२ मी दीललगारेवादलवरणी एदेशी सांभलितापसीजादवराजा समुद्रविजयसुखकारी तुमेसुणज्यो रे आगेहोइंजेवात मुंकीपरतणीतात तुं० एआंकणी तेहनीभगनीकुंतिकन्या रुपेरंभाअवतारि तु० १ चतुर्थ स्नांनकरवानेबाला जमुनांनदीगइतेह तुं. वस्त्रविवर्जितस्नांनकरंती सुर्यदेवेदीठीदेह तु. २ रुपदेखीतवमदने पीढचो विप्रवेशवेगेलीधो तुं. कपांबरपहेरचांजनोइआरोपी सर्वांगतिलकजकीधो तुं. ३ रामराममुखबोलतोनिर्मल आव्योकुंतीनेपासे तुं. आसिर्वाददेइकरीजपे सांभलोकुमरीउल्लासें तुं. ४ कामक्रिडाअमस्युंतुंमेखेलो जो वननोलाहोलीजे तु. कुंतीकहेकुमारीकाअमेछुं अघट कामकिंमकीजे तुं. ५ द्वीजरुपीसुरजवदेवाणी सांभलोकुमरीअजाण तुं. उत्तमवर्णब्राह्मणवेदजाण तुजविनानविधरुं प्राण तुं. ६ पवित्रपात्रअमेजगत्रप्रसिद्धा अमनेआपेदानजे तुं. पापजायसुखसंपतिपामे स्वर्गलोकलहेंमान तुं. ७ विप्रवचनकुमरीमनमान्युं स्वस्तिभणाविकाय तु. भोगविलासहुआरंगरोल हर्षप्रितबेउथाय तुं. ८ ग

भंधर्योकुंतिएतीणेअवसर भोगकरीवलिआभाण तुं.

कुमरीकहेकिहांजाआजोस्वामी वृत्तांतकहोछांडीकाण तु.

१९ द्वीजवरकहेसुणोसुंदरीकन्या सुर्यदेवअमनाम तु.  
 रुपदेखीचित्तअमतणुंचलीयुं विप्रहोइकीधोकाम तु.  
 १० भुवनप्रकासकरुदीनगगने जावाद्योमुझआज तु.  
 कुंताकहेहुंछुंबालकुंमारी ओधानरहोदीनराज तु. ११  
 भासुरभणेभामनीतुमकुषे पुत्रहोस्येदातार तु. रुप  
 कलाबलबुद्धिविचक्षण त्रिजादिवसमझार तु. १२  
 मंत्रअपूर्वआपुंवलीतुमने नरआकर्षणहोय तु. समरंतां  
 आवेसहुपासे काजकरेस्युंआपणदोय तु. १३ मंत्रआपी  
 करीकुंतिसंतोखि भानुंगयोनिजठाम तु. कन्याएकानेज  
 प्योसुतसुंदर करणहुओतेहनाम तु. १४ मंडपकौसीकक  
 हेसुणतापसी कुंतिनेभोगवेजेह तु. सूरजदेवतामोटोलंपट  
 छायानेकेमछोडेतेह तु. १५ ढालबारमखिंडाबिजानी कही  
 श्रोताजनसारु तु. रंगविजयनोसिसइंमपभणे नेमविजय  
 कहेवारु तु० १६ ॥ दुहा ॥ तापसीकहेस्वामीसुणो  
 चंद्रअछेमहासंत पुत्रीतेपासेठवी जात्रायेंजइयेंएकंत १ मं  
 डपकौसीकतवकहे सुणछायानीमात चंद्रचंचललंपटघणो  
 घटतीनहोयेएवात २ तेहकथावलीसांभलो सोमेकीधोअ  
 णाचार गुरुपत्नीतेणेभोगवी कहेस्युंतेहविवार ३ ब्रहस्प  
 तिवसुधामांवडो - सुरसगलानोगोर तसनारीदीठीरुयडी  
 चंद्रेलीधीचोर ४ विभिचारतेहस्युंआचरयो रातिदिवस

तेचंद्र सुरगुरुएजांणीकरी रावकरीतवइंद्र ५ जजमानतुंमे

सांभलो चंद्रेहरीमुजनार अन्यायकीधोइंणेघणो वेगेंकरो

अमसार ६ सुरपतिसैनलेइसंचरचो जूधकरवानेजांम सो  
 मेशिवसंख्याकरी आव्योइश्वरनेधामं ७ करजोढीससि  
 करभणे सूनोशंकरमहाराज एककलालेउंलांचनी अमत  
 णोकरोकाज ८ शंकरतवसेनालेइ त्रिशूलधरीनिजहाथ इं  
 द्रसांहमोवेगेजइ युद्धकरेतेसाथ ९ उभयदलझुझेघणा सू  
 रपतिशंकरबेह संग्रामकरतादिनघणा केहतणोनावेछेह  
 १० ॥ ॥ ढाल १३ मी ॥ कंकणमोलालियो एदेशी ॥  
 संधीतवदेवेकरीरेसाजनसं ग्रामनिवारचोतांम सुगुणासांभ  
 लो गुरुपतिआपोवलीरे सा० जाओतुंमेअपणेठांम सु०  
 १ सोमकहेसुरसांभलारे सा० छोरुछेअमतणुंजेह सु० उ  
 दरमांहिअबलातणरे सा० अपावोअमनेतेह सु० २ सुर  
 गुरुतवतिहांबोलियोरे सा० सांभलोतुंमेसहुदंव सु० उद  
 रेअपत्यछेमाहरुरे सा० किंमअपावोततखेव सु० ३  
 सोमकहेछोरुमाहरोरे सा० वृहस्पतिकहेएमुज सु० गुरु  
 जजमांनझगडोकरेरे सा० नविपांनेकोइसुज सु० ४ वढतां  
 थकाबिहुवारियारे सा० न्यायकीधोतिणेएह सु० गर्भवतीस्त्री  
 नेपुछायेंरे सा० साचुंकहेस्येतेह सु० ५ सुरसघलेंमलीपुछी  
 युरे सा० गुरुकांमनिनतांम सु० सुधुंबंलोमावडीरे सा०  
 केहनोअपत्यअभिरांम सु० ६ गुरुपतिकहेसांभलोरे सा०  
 उदिरमांहियछेजेह सु० तेहनेतुंमेपुछज्योरे सा० साचुंक  
 हेस्येवलितेह सु० ७ तवतेणियेंतेजनमीयोरे सा० पुत्रह  
 ओअभिरांम सु० बापतणांलक्षणघणारे सा० दंवेमलिपु

छयोतां सु० ८ सुतसाचुंतवउचरेरे सा० सोमतणोहुंपु  
 त्र सु० सूरसघलाजांणेसहिरे सा० इणीजननीएप्रसुत  
 सु० ९ सोमसुतसहुएकहेरे सा० जाराजातवलीनांम सु०  
 बुधवारबुद्धिआगलारे सा० पुराणप्रसिद्धोतांम सु० १०  
 चंद्रतणालक्षणएहवारि सा० जांणेल्लेबालगोपाल सु० तेह  
 पासकिंममुकियेरे सा० पुत्रीछायाबाल सु० ११ तापसी  
 कहेतापससुणोरे सा० इंद्रअपुरवआज सु० तेहपासेपुत्री  
 मेलिनेरे सा० पछिंकीजेनिजकाज सु० १२ तापसकहेसू  
 णकांमनिरे सा० इंद्रतणोविभिचार सु० पुराणप्रसिद्धजां  
 णेसहुरे सा० कहेस्युंतहविचार सु० १३ गंगानदिछेनि  
 मर्लारे सा० तापसवसेतिहांसार सु० गौतमरुपिसहुमांव  
 डोरे सा० अहिलातणोभरतार सु० १४ एकवारस्वर्गहथ  
 कीरे सा० इंद्रसुरासूरराय सु० विमानबेसीनआवियोरे  
 सा० वांदवारिर्षावरपाय सु० १५ अहिलादिठीतिहांरु  
 यडीरे सा० रुपेंकरीरंभसमान सु० देखाइंद्रविवलहओ  
 रे सा० लाग्यांअंगकांमनांबांण सु० १६ रुपरचीतेणेरुय  
 डोरे सा० अहिलानिजवशकीध सु० मढीमांहिपेसीकरी  
 रे सा० इंद्रेआलिंगनदीध सु० १७ स्नानकरीतवआवि  
 योरे सा० गौतमतापसजांम सु० द्वारदीधांदेखीकरीरे सा०  
 आचंभ्योतेहतांम सु० १८ परपुरुषदेखीकरीरे सा० उ  
 पन्योकोपअपार सु० रंडेमुडेतापसीरे सा० उघाडेवेगें  
 करीबार सु० १९ भयपांम्यातवबेहुजणारे सा० इंद्रहुओ

मिंजार सु० घरमांहिनासीगयोरे सा० पेठोचुलामझार सु०

२० खंडबीजानीढालतेरमीरे सा. आगेंजेहोयेंवात सु. रंग  
विजयकविरायनोरे सा० नेमनेहर्षसुखसात सु० २१ ॥

दुहा ॥ तवभूजंतीतापसी बारउघाडचोजांम महा  
रंडरांडनीस्युंकरयुं गौतमपुछिंतांम १ कुणपुरुषतेंघाली  
यो लंपटलुंठोजार साचुंकहेरेपापणी श्रापेंकरुंतुजछार २  
कांमनीकहेकंतसांभलो घरमांछेमिंजार भ्रांतपडीछेतुंमघ  
णी नहींकीधोविभचार ३ गौतमेज्ञानविचारियुं जां  
प्योबेहुनोपाप शिलाकीधीपापाणनी अहिल्लानेदीधोश्रा  
प ४ विलाडोथइनासतो इंद्रधस्योतिणीवार फिटपापी  
महारंडना तापसीकीधविभचार ५ परनारीतेंभोगवी  
तेउपरतुजरंग सहस्रशरीरेनिकलो भगाकारउत्तंग. ६  
तापसनेश्रापेकरी जोनिहुइततकाल मथवाशरीरभरचुंखरुं  
अशुभदीसेविकराल ७ पायलागीइंद्रविनवे सांभलतुरी  
षीराज लोकहास्युंहोस्येघणुं लागस्येबहोलीलाज ८ क्ष  
माकरोस्वांमीतुंमे भगटालोमुजअंग हुंअपराधीपापियो  
मुजउपरकरोरंग ९ इंद्रवचनेउपसमकरी गौतमबोल्या  
तांम होज्योमाहरीरूपाथकी सहस्रलोचनअभिरांम  
१० सहस्राक्षनांमतेहनोहुओ वेदपुराणेतेह लंपटपासेकिं  
ममेलीये छायाकुंमरीअेह ११ तापसिकहेतापससुणो वृ

हस्पतिविद्यानोवास सुरसघलानोगुरुभलो पुत्रीठवोतेह

पास १२ तापसकहेसुणकांमनि तुंमोटीछेअजांण भाइ

नीभांमनीभोगविं किंमठवियेंहोयेहाण १३

ढाल ॥ १४ ॥मी बावाकिसनपुरी तुंमविनामढीयां  
उजडपढी अदेशी ॥ तांमतापसकहेसूणनार सुरसघला  
लंपटनिरघार साजनवातसुणो सांभलीसहुकोमतअवगु  
णो ॥ एआंकणी ॥ तेपासेकिंमठवियेंबाल भांमानिसुण  
तुंथइउजमाल सा० सां० १ एकवातमेंरिदयविचार ज  
मजगमांहिरुढोतेसार सा० जोइधर्मविधारेतेह छायापुत्री  
पासेमुकीयेएह सा० सां० २ मंडपकौसिकतापसतांम  
छायालाव्योजमनेगाम सा० करजोडीकहेसुणमहाराय  
धर्माधर्मजांणोतुमेन्याय सा० सां० ३ सीलवंतस्वामीगु  
णवंत महियलमोटोतुंमहांत सा० निकलंकसुणीयेतुंमहा  
राज विनतीमाहरीसांभलोआज सा० सां० ४ तिर्थजा  
त्रायेअमेजाउंदेव छायाथापिणराखोहेव सा० तुंमप्रासादे  
करुंअमेजात्र पवित्रहोस्येअमारांगात्र सा० सां० ५ ज  
मकहेंसूणतापसराज एअमनेनहिलागेंलाज सा० छोडी  
जाओतुंमेछायाएह अभोगतआवीलेज्योतेह सा० सां०  
६ तापसतवरलियायतथयो जमपासेमुंकिनेगयो सा० अ  
डसठतिरथकरेफरीजाम कृतांतवातसांभलज्योताम सा०  
सां० ७ छायारूपदेखीअभिराम जमसर्वांगेवाप्युंकाम सा.  
मनमांहिचितवेभोगवुंएह सफलजनमकरुंमजदेह सा. सां.

भोलविधरमाहेतेडीबाल पापकरममांडघोविकराल सा.

अघटकामकंन्यास्युंकीध धर्मराजमहियलपरसिध सा.



सां. ९ छायासरस्युंसुखभोगवे रातिदिवसतेजनमत्रनुभवं

सा. सुरसघलेतवजांणिनार एहविनहित्रिभूवनमझार सा.

सां. १० हरवाहेरंपडीयादेव यममंदिरनीमांडीशेव सा. रा

तिदिवसतेटांपेघणुं ध्यानलाग्युंछेछायातणुं सा. सां. ११

जमेजांण्योतेहनोसंच सुरसघलाकरस्यमुजवंच सा० उपा

डीनेगलीततकाल उदर मांहिउतारीबाल सा० सां० १२

देवदेखेनहीछायातेह माथुंखुंजांलिगयानिजगेह सा० धर्म

राजविमासणकरे सूररखंमुजनारिहरें सा० सां० १३ ए

कलोनिजमंदिरमांजइ सघलेंनिरखेउभांथइ सा० जांतां

स्थाननविदेखेकोय उबकीनजमेकाढीसोय सा० सां० १४

पापकरमतेहस्युंसंचरे कांमकतुहलइंणिपरकरे सा० कांम

पडचेकाढेततकाल भागकरीनेगलेतेबाल सा. सां. १५

इंणिपरकालबहुतसजाय जमकरणिकेहनेठाविनथाय सा.

पवनदेवपृथ्विमांहिभमे जलमांथलमांआकासतेरमे सा०

सां० १६ अट्टस्यरुपेसयलसंचरे हेलाइंतेकारजकरे सा.

तेणेदीठीछायाजांम अगनिमित्रनेघरआव्योतांम सा.

सां १७ विश्वानरतुंसांभलआज जनमसफलकरेमहाराज

सा. रुपवंतछायानोसंजोग तेहस्युंजमकरेंनितभोग सा.

सां. १८ उदरमांहिराखेतेबाल काजपडचेकाढेततकाल

सा. विश्वानरकहेसांभलभाय त्रिभूवनमांहितुंमोटोवाय

सा. सां. १९ खंडबीजानीचौदमीढाल नेमविजयकहिंउं

जमाल सा. आगलसांभलज्योसहुकोय वायुकुंमरकरेते

होय सा० सां० २० ॥ ॥ दुहा ॥ जोगमलेतेहस्युं

करो जीवजातोमुझराख सांभलजोवायुकहे वचनअमारां  
 भाख १ जमजुठोकांमीघणुं घडीएकनमेलेबाल किंममेला  
 पतेहस्युंहोये उदरमांराखेततकाल २ आजएकवातविचा  
 रीने पुन्येसरसेकाज गंगास्नानकरवाभणी जमराजाकरी  
 साज ३ पोहोरएकजायध्यानमां छायामेलीएकठांम संध्या  
 जापकरेतिहा आपणोहोस्येकांम ४ एकपोहोरअवकाशमां  
 जमनावेछायापास तिणेसमोतिहांजाइने छायाहरीयेतास ५  
 ॥ ढाल १५ मी आसणरारेयोगी एदेशी ॥ विश्वानरआ  
 नंदोताम सांभलपवनअमारोकामरे सुणजोतमेभाइ जो  
 एकपहोरमलशेसंजोग तोनबिपडशेकांइओविजोगरे सु०  
 १ बिरुदबोलीनेचाल्योजाम अगनिगयोगंगातटतामरे  
 सु० स्नानकरवाआव्योजमजांही विश्वानरखोसायोत्यां  
 हीरे सु० २ जमआव्योजमुनातटजाम सघलेदेखीनिरं  
 जनठामरे सु. वमनकरीतवकाढीनार छायासांतीकोतरम  
 झाररे सु० ३ जमजलपेसीकरेस्नान संध्यातरपणमांडचो  
 ध्यानरे सु० अगनिअपुरवरुपजलीध आभूषणसघळांअं  
 गेकीधरे सु० ४ छायापासेआव्योताम हास्यवचनबोल्यो  
 अभिरामरे सु. साचुसांभलसुंदरीआज अमेसार्युंतमारुंका  
 जरे सु. ५ त्रिभूवनमांहिमोटोहुंदेव सूरनरकिंन्नरकरेमुज

सेवरे सु० तेत्रिसकोडतणोहुंमुख हुंदेउसघळानेसुखरे

सु. ६ होमहुतासनजेकरेमुझ माहरोनामराखेतेगुझरे

भू. मुझनेजेवलीदीएदान तेहनेवाधेसुखसंतानरे सू. ७  
 आपणबेहुछुरुपनिधान भावेदीजीएभोगनुंदानरे सू. छा  
 यानेतवउपनोरंग स्वाहाकरीनेआप्युंअंगरे सू. ८ का  
 मक्रीडाकीधीततकाल जमआवतोदीठोविकरालरे सू. छा  
 याकहेतुसांभलकंत कृतांतकरस्येतुमारोअंतरे सू. ९ जो  
 वताजाओहवेतुमेआज नहितोबेहुनेलागस्येलाजरे सू. का  
 ननाकछेदेतवमाहरो भारीकरस्येकोथलोतारारे सू. १०  
 सीवसंख्याकरोएवात नहितोआपणोहोस्येघातरे सु. आ  
 गिंजीववद्धीयमराय तेउपरेकीधोअन्यायरे सु. ११ विश्वा  
 नरस्येसांभलनार हंपगपांगलोछुंअपाररे सु. चरणहोय  
 तोदाडुंआज यमआगलथीकरुंहुंकाजरे सु. १२ यमभ  
 यपाभीछायाबाल अग्निदेवगल्योततकालरे सु. धर्मराज  
 आव्योतेणीवार उपाडीगलीछायानाररे सु. १३ घरआ  
 यानेउधकेजेह भोगकरीनेवलीगलेतेहरे सु. स्नानकरवा  
 जमगंगाजाय पोहरएकतपजपनेथायरे सू. १४ छायातवउ  
 बकेछेआग पोहोरएकआवेतसुभागररेसू. यमदेखीनेगलेआ  
 गछाय नारीनेलागीएममायारे सु. १५ एणीपेरेकामनी  
 भोगवेबेह अपरवातसांभलज्योतेहरे सु. दिवसमासबहु  
 जइपेएह अगनिनाठोजगमांहीजेहरे सु. १६ लोकतणांतव  
 रांधणारहीयां घरहाटेअंधारांवहीअररे सु. काचोकोरोखा  
 एलोक पेटपीडेकरीपाडेपोकरे सु. १७ सोनारलोहारपोकज  
 पाडेअगनिविनाकिमघाटघाडेररेसू. किमकरेजमनजातीजा

गनहीजापविनाकोइलागरे सु. १८ जापविनादेवथयाछेघेहे  
ला इंद्रआगेपोकारेगयावहिलारे सू. सूरपतिचिंताउपर्ना  
जाम पवनदेवपुछ्योतेणेतोमरे सु. १९ वायुवदेसांभलमध  
वान अगनिजोयोमेंसघलेठांणरे सू. एकजायगाछेतेह  
वारु जोइनेकहेस्यूंछीहुंतिवारुरे सु. २० ढालपनरमीखंड  
बीजानी आगेकहेस्युंवातत्रिजानीरे सू. रंगविजयनोसि  
प्यएमबोले नेमविजयनविवातखोलैरे सु. २१ ॥

॥ दुहा ॥ पवनेतवसहनुंतरचा सुरनरकिन्नरदेव जमने  
मांड्यांबिसणां त्रिणजणानांहेव १ जममनमांहिचमकियो  
वायुकवणएकांम अकेकोआसनसहुभणी अमनेकिंमत्रि  
णठांम २ वायुकहेसाचुंकहुं उदरमांहितुंमतेह सहुनासदे  
हभाजस्ये प्रतक्षथास्येजेह ३ जमनेकाढीउबकी छायानेत  
तकाल पवनकहेभाभीसूणो मित्रअमारोआल ४ छायाए  
वमीकरी विश्वदेवकाढ्योतांम जमजुठोकोप्योघणुं अगनि  
लंडनोटालुंठांम ५ विश्वानरनाठोतव कालकृतांतपुंठेधाय  
पगपांगलोअगनिदेवते पढतोनाठोजाय ६ तढोवढनाठा  
विहूजणा विभिचारीमारुंआज पेठोजइपाषाणमां विश्वा  
नरतिणताज ७ ॥ ॥ ढाल १६ मी ॥ सुणवेहनीपीउडो  
परदेसी एदेशी ॥ अगनिअलोपनदिसेजाम जमपाछोआ  
व्योठामरे घरेलेइगयोछायानेसार भोगवेकृतांतअपाररे १

सांभलज्योसाजनजेकहुंवात एआंकणी. मनोवेगकहेसांभ  
लोसाच वाढवबोल्यांजेवाचरे वेदपुराणेछेएवात साचुजूठुंको

होधातरे सा० २ द्वीजवरबोल्यासांभलवाच वचमकुमारो  
 साचरे सास्त्रअमारेबोल्युंएम अमेलोप्युंजायेकेमरे सा. ३  
 मनोवेगबोल्यावलिताम सांभलोब्राह्मणगुणधामरे जमदे  
 वजाणीसहुएजगमां अतितअनागतवगगमांरे सा. ४ वि  
 श्वानरतसपेटमझार पोहोरएकभोगवेनाररे ज्ञानेकरीजा  
 प्योनहींतेह जमेदुकडोआपणोदेहरे सा. ५ तोकीमजाणे  
 त्रिभूवनवात दोषमोटोएकघातरे जमसघ्रलोजाणेसंसार अ  
 गंनिनजाण्योउदरमझाररे सा. ६ तिममुझमीनागंधिजाथ  
 बारजोजनउंदरनथायरे जीमद्वीजसहुएजमनेमान्यो तिम  
 मेंजारगुणनोवानोरे सा. ७ वलिसांभलोब्राह्मणतमेवात  
 एकदोषेगुणनोहिघातरे उमीयाइश्वरनेअर्धांग जटामांहि  
 राखेगंगरे सा. ८ पारवतिगंगास्युंनेह तारककिमकहिए  
 तेहरे नारायणलंपटअपार गोलणिस्युंकीधोविभिचाररे  
 सा. ९ सिंछडीसुतास्युंकीधोसंग ब्रह्मचर्यब्रह्मानोभंगरे सू  
 रजनेसमरोतुमेसार कुंतीस्युंकीधोविभिचाररे सा. १० सो  
 मसदासहुएआराध्यो गुरुपत्निनोदोषवाध्योरे इंद्रदेवपुजे  
 सहुकरजोडि अहिलानीलागीखोडरे सा. ११ सुरगुरुने  
 छेवहुनुंआल जाणेछेबालगोपालरे विश्वानरघणोविभचा  
 री ह्वनहोमनोअधिकारिरे सा० १२ जमनेसहुकहेधर्मसो  
 राय छायासरसोकरेअन्यायरे रीखीतापसामिध्यातीतेह

तेहनांछीअतिघणांजेहेरे सा० १३ परनारतिगो

एक वेदपुराणेजुओंविचेकरे जोदेवतमानहिलीजेदोष तो

मीनदानोस्योरोषरे सा० १४ वाडववचनबोल्यातवसार

तुंवादीमोटोगुणधाररे जयवादपांम्यातुमेअपार विप्रहा  
 र्याविसवाररे सा० १५ मनोवेगवलीबोल्याताम पवनवे  
 गसुणोअभिरामरे देवतणागुणदीठातुममे कांमविकारक  
 ह्याअममेरे सा० १६ मदनमहासुभटजीत्योजेह देवक  
 रीमांनोतुमेतेहरे नविचलेरामारुपनेदेखी विषयनेनाखेउ  
 वेखीरे सा० १७ सरसवचनजेबोलेस्वाम तेउपरनधरेमम  
 कामरे इंद्रीनांसुखकरेअसार तेदेवकहिएनिरधाररे सा०  
 १८ सीलसहस्रपालेअढार तेतरणतारणसंसाररे एहवा  
 जाणोजीनवरदेव भावभगतकरोसेवरे सा० १९ त्रिभुवन  
 नायकसेवेजेह स्वर्गमुक्तिपांमेतेहरे जीतीकरीवाडवनेवेगे  
 वनमांआव्याधरतिगेरे सा० २० खंडबिजानीसोलमी  
 ढाल सांभलोबालगोपालरे रंगविजयनोसिष्यइंमजं  
 पे नेमकहेथइउजमालरे सा० २१ ॥

दुहा ॥ पवनवेग्तवबोलियो सांभलोभाइविचार देवदो  
 षजेदाखव्या सत्यवचनतेसार १ एकउत्तरआपोवली म  
 नोवेगमहंत देवमांहीगुणअछे तेसहुकहोतुमेसंत २ मनो  
 वेगकहेसांभलो पवनवेगपवित्र सुरसगलानागुणकहु म  
 नमांविचारोचित्र ३ भूवनव्यंतरजोतषी स्वर्गवासीजेदेव  
 तेह्रतणागुणसांभलो आठकहुंसंखेव ४ अणिमाअणुमात्र

करे मणिमांरुसमाण लघमांलघुपणुंआचरे गरिमाभा  
 रीजांण ५ प्राप्तिसर्वप्राक्रमकरे इसतणोगुणदेय कामरुप

चिंत्यंकरे वसिकरणवसितेय ६ आठगुणछेएहभला देव  
 तणेजेअंग ब्रह्मादिकनेतेनहीं एकगुणछेउतंग ७ लघी  
 मागुणतेपामीया जेणेंहोयेवहोतरलाज लोकमांहिहलुया  
 हुआ तेकहिस्युंगुणआज ८ सहुपर्वतमांहिभलो कैलास  
 उत्तमठाम शंकरतपजपतिहांकरे एकाकीगुणधाम ९ ना  
 रदरीपीतिहांआविया हरनेकरीप्रणाम करजोढीवदेविन  
 ती सांभलोहरमुजवांण १० पुत्रविनागतिनविहोये पहे  
 लुंपरणोनार पुत्रतणीउत्ततिकरी पछेरिषीवृत्तधार ११ इ  
 श्वरतवतिहांबोलियो सांभलतुंमुनिराज कन्याजुओतुमेरु  
 यडी वंगेंकरोअमकाज १२ उप्ततिकरोसंताननी वाधे  
 मुजतोवंस परणाव्यानुंपुन्यघणुं तुमहोशेसुखहंस १३ ना  
 रदतवतेसांभली चाल्योकन्याकाज हेमाचलनेजइमल्यो  
 सांभलतुंगीरिराज १४ तुंमकुंमरीछेरुयडी शंकरनेदेओतेह  
 वरकन्याएजोग्यछे महादेवस्युंकरोनेह १५ हेमाचलकहेना  
 रदसुणो पारवतिमेंदीध लगनलेइरिषीचालीयो हरनेजाण  
 तवकीध १६ ॥ ढाल १७ मी ॥ चरणांलीचांमुंडारणचढे एदे  
 शी ॥ इश्वरवरतवसंजथइ वृषभपलांणीचडीयोरे भेरवभू  
 तजोटिंगघणा जानसहीतपंथभडीयोरे सुणज्योसाजनवा  
 तडी १ ॥ एत्रांकणी ॥ शंकरसासुछेमीनका वरदेखीहुइ  
 झांखीरे मीनकाकहेसहुसांभलो मुजबेटीइहांकुणेनांखीरे

सु० २ जगजीरणगरहोएत्रछे चढवानोबलदछेवांढारे गां  
 मठामएहनेनहीं मातपीतानहींरांढारे सु० ३ जातनेभा

तकोनविकहें भस्मविभूषितदेहरे कोटेल्लेसापविहांमणो

ओढणगजचर्मतेहरे सु० ४ नरमुंडमालागलेअळे भां  
 गधंतुरोतेखायरे हस्तकपालकाखेज्ञोली सिरजटाकिंनरी  
 वायेंरे सु० ५ इणोजमाइमुजखपनहि जोदेस्योतोमरस्युंआ  
 जरे जलमाहिनांखुएबालिका विषचारुनहींहरराजरे सु० ६  
 ब्रह्मावडसालेआविया मीनानेकहेंसूणोमातरे भोलीचक्रवर  
 तीइसनी त्रिभूवनमाहिविख्यातरे सु० ७ पारवतीपरणावो  
 इशने विवाहममोडोएआजरे जोरेकोपेंएहशंकरो करस्ये  
 अनरथकाजरे सु० ८ सहुनेश्रापिभस्मएकरे तुंमतणोटालेंए  
 ठामरे मीनायेंमौनधरघुंतव विवाहतणोमांडचोकांमरे सु० ९  
 वरराजातोरणआवियो मलियांलेकांमनिथोकरे पोमादेहां  
 सलदेभली हरषादेसोमादेधोकरे सु० १० रंगादेनांमलदेदे  
 मादे टहकादेखलकेकरचुडीरे माणकदेआवीमलपती रतना  
 देटबकादेरुडीरे सु० ११ कमलादेकाकीभामादेभाभी मामी  
 मोकलदेफुइफालुरे गोरिसखिचांडाघेटिका जोगिणसिकोत  
 रीलालुरे सु० १२ वरपासेभूतजोटिंगघणा दांनवजंगमजे  
 गीरे त्रेत्रीसकोडदेवसंचरया रिषीब्रह्मादांमोदरभोगीरे सु  
 १३ पुंखीनेवरलिधोमाहरे ब्रह्मासाधेंलगनतेसाररे समयव  
 स्तेसहुसावधान पांणीवलअंतरनहिंवाररे सु० १४ ब्रह्माए  
 हरगौरितणो हस्तमेलापककीधरे गीतगावेवरकांमनी वृ

धनेलघुकन्यादीधरे सु० १५ चोरीमांहेवेठांवरवहु ब्रह्माभ

णेवेदध्याररे मंगलध्यारतेवरतिचां हुओतिहांजयजयकार



१६ शंकरआगलसंचरे पाछलथीगौरीनारीरे फेरा  
 दीयेंचोरीपाखले ब्रह्मावांचेवेदउच्चारीरे सु० १७ हुताश  
 नसाखेअक्षतनांखे पाणेंतरगोरिएपेहरचोरे छेडोलाग्यो  
 उमियांतणो उंचोधरीओलवतांविंहरचोरे सु. १८ जंयादी  
 ठीतवरुयडी विकलथयोब्रह्मातांमरे कांमकतुहलचितवतां  
 खलणहुओतिणेठांमरे सु० १९ देवसघलातिहांदेखतां ला  
 ज्योब्रह्मामनमांहिरे वेलुंवालीपगेमरदले विर्यंटांक्योनिज  
 त्मांहिरे सु. २० चुरीवेलुमांहिउपन्या सहस्रअठधासीरी  
 षीराथरे कमंडलडंडहाथेधरचां उठीनेलाग्यातेपायरे सु०  
 २१ वालुषनांमआदेंकरीरे ब्रह्मापुत्रपुराणेप्रसिद्धरे वालुख  
 लरुपेंतेरुयडा तपजपतिहांथकीलीधरे सु० २२ खंडबीजा  
 नीढालएकही सतरमीसुणज्योवारुरे रंगविजयनो  
 स्पीष्यएमकहे नेमाविजयश्रोतासारुरे सु० २३ ॥

॥ दुहा ॥ मनोवेगकहेसांभलो पवनवेगविचार ब्र  
 ह्मचर्यब्रह्मातणुं नाठुंत्यांहअपार १ सुरनरसघलांदेखतां  
 लज्यापांभ्योएह हलुपणुंब्रह्माहुओ लघीमागुणछेतेह २  
 ब्रह्मपुराणेभाषीयो मिथ्यामतनोविचार जीनसासननही  
 मांनीए खोंटुंएहअसार ३ जगगुरुजीनवरजाणज्यो नि  
 कलंकस्वांमीदेव दोषएकदिसेनही तेहतणीकरोशेव ४  
 इश्वरलघुपणुंपांमीयो सांभलोतेहाविचार कुकवियेंइंभभा  
 स्वीयुं लिंगपुराणमझार ५ ॥ ढाल १८ मी ॥ तोचढी  
 योधणमांणकजेय ॥ एदेशी ॥ हेमाचलकुंमरीवरिए

करमनउल्लासतो हरकैलासेंआविकरीए गोरिसुभोगवि  
 लासतो १ उमियांकहेशंकरसुणोए नृत्यकरोमनोहारतो  
 देवदारवनमांजइए नाटिकमांडचोसारतो २ मस्तकसेख  
 रसशीकलाए गलेंगरलबांहिनागतो नरमुंडमालाशोभती  
 ए कटिमेखलकटिभागतो ३ भस्मविलेपनअंगरच्युंए घु  
 घरीनोधमकारतो नवरसनाटिकनाचतांए जांझरनोझम  
 कारतो ४ नृत्यकरीनेचालियोए भिक्षातापसवासतो ता  
 पसतरुषीविवलहुइए मोहधरेंविश्वासतो ५ लांबुलिंगदे  
 खीकरीए भिक्षाघालेसारतो कंदमुलवनफलघणांए हरने  
 आपेंनारतो ६ भरतारभगतछोडीकरीए हिंडेइश्वरसाथतो  
 सुंदरीकहेशंभूसांभलोए लीजेआपणबाथतो ७ एककहे  
 शंकरसूणोए उधरज्योमहाराजतो अंगेआलिंगनरुयडोए  
 कृपाकरीदेओआजतो ८ वनमांशंकरजइरह्योए ध्यानध  
 रेअपारतो तापसकांमनितिहांगइए इश्वरस्युंभोगविका  
 रतो ९ तापसतवहुःस्वीयाथयाए नारीएमुंकयोसंगतो वि  
 चारकरेंसयलामलिए किंमरहेस्येंघररंगतो १० देवपुजार  
 हीआपणीए अंगेगयांसनांनतो रांधणसिंधणसहुतज्यांए  
 भूखेगयांजीवज्ञानतो ११ आपणनेमुंकीघरेए हरनेसेवेना  
 रतो शंकरनेकिंमश्रापीयेंए एहछेत्रिभूवनतारतो १२ ना  
 रीमोहीआपणीए जेहदेखीनेअंगतो दंडकरोतुंमेतेहनोए  
 श्रापीनेकरोभंगतो १३ तापसमलिनेश्रापीयोए लिंगप  
 डचुंततकालतो भूवनमांहीतेविस्तरचुंए कर्मकरोविकराल

तो १४ लिंगेलक्षणप्रगटकीयोए त्रिभूवनपाडचोत्रासतो  
 नरनारीसंभावीयाए लोकपांमेबहुहास्यतो १५ रुद्रकोप्यो  
 रिषीउपरेंए लिंगछेद्युंमुजआजतो शंकरेरिषीतवश्रापीया  
 ए लिंगपडचांसर्वकालतो १६ लिंगतुटचांतापसतणा  
 ए वेदनाव्यापीअंगतो वृहदलरिषीसघलाहुआए  
 हरचरणेगयाचंगतो १७ शंकरस्वांमीसांभलोए तुंमोटो  
 महादेवतो कृपाकरोअमउपरेंए चरणेकरांतुंमशेवतो १८  
 हरीहरब्रह्मातुंभलोए भूवनतणोतुंत्राततो सरजीपालीपो  
 षेंघणुंए सेष्टकरेवलिघाततो १९ अघटकांमअमेआचरचुं  
 ए षिमाकरोतुंमेएहतो छोरुंकछोरुंहोइंधणुंए माबापनही  
 दीएछेहतो २० ढालकहीअढारमीए खंडबीजानीएहतो  
 रंगविजयनोसिष्यकहेए नेमविजयनेनेहतो २१ ॥

॥ दुहा ॥ भोलोशंकरबोलियो सांभलोतापससार लिंग  
 अमारोलेइकरी ठवज्योजोनिमझार १ प्रतिष्ठाकरोतुंमेते  
 तणी पूजारचोसुखकार भावभगतिकरोघणी आराधोअ  
 निचार २ कांमनिसुंसुखभोगवो लिंगलागेतुंमदेह तापस  
 तवसघलेमलि लिंगधरयुंतिणेतेह ३ नाडादोरेलिंगबांधी  
 युं बलकरेतापसविवेक हालहालकरेघणुं तवतुटचांदोरअ  
 नेक ४ खांधभांग्यांतापसतणा केताकनागयाप्राण दोह  
 लेथइनेआणीयो तापसआश्रमताण ५ लिंगप्रतिष्ठारिषी

करे सुरनरमलियातांम हवनहोममंत्रीकरी जोनिमांहिठ  
 व्युंजांम ६ कोटेबांधेनरकेतला राखेमस्तकमांहि लिंगा

१ यतलोकहुआघणा लिंगवांध्याबहुवाहि ७ तेहदिवसआ  
 देकरी मुढपुंजेलिंगतेह श्रापेलिंगगलिपडयुं भांडवगोब्यो  
 एह ८ शंकरलघुपणुंपामीयो लिंगपुराणेसार हरीइंद्रचंद्र  
 वासुरपति पररमणिलघुपणुंधार ९ मनोवेगकहेसांभलो  
 पवनवेगतुंमेआज सुरसघलानागुणकह्या जीणेपामीयेब  
 हुलाज १० परनारीजेभोगवें तेहनेमोटांपाप दुरगतिदु  
 खपामेघणा नरकैलहिंसताप ११ परनारीजेभोगवे दोष  
 वंततेदेव पुज्यपणुंतेहनेनहीं किंमकीजेतसशेव १२ निक  
 लंकजीनवरजाणज्यो दोपनहीलिगार परतारकआपेंतरे  
 देवजाणोतेसार १३ पवनवेगतुमेसांभलो जैनशास्त्रविचार  
 शंकरब्रह्माउप्ततिकहुं सत्यवचनजीनसार १४  
 ढाल १९ मी ॥ उभीबावाजीरीपोलदेवरआणेआवीआो  
 रेलाल एदेशी ॥ भरतखेत्रमांडीसार गंधारदेशरलीआ  
 मणोरेलाल वसीपुरनगरउदार सत्यंधरराजासोहामणोरे  
 लाल १ सत्यवतिराणीतास सत्यकिसुतनामेभलोरेलाल  
 सिंधुदेशमांडिजाण विसालानगरीभूपतिनीलोरेलाल २ चे  
 टकरायकरेराज सुभद्रास्युंसुखभोगवेंरेलाल तेहनीकन्याहु  
 इसार प्रीतकारणिमीठुंचवेरेलाल ३ मृगावतिसुप्रभाबाल  
 प्रभावतिचेलणांगुणवतीरेलाल जेष्टाछट्टीसारचंदनालघु  
 सातमीसतीरेलाल ४ राजग्रहिश्रेणीकभूप तसपुत्रबुधेआ

१ गलोरे अभयकुमारगुणवंत प्रधानपदभोगवेंभलोरेलाल

५ पदमचीतारोजेह चेलणापटलखीलाकीयोरेलाल रुप

६ देवीअचंभ्योराय श्रेणिकमनमांभावीयोरेलाल ६ श्रेणि  
 कलहीआदेश अभयकुमारउद्यमकरीरेलाल श्रेणिकपटलि  
 खीरूप वणझारावेषेबलदभरीरेलाल ७ विषालानगरीउ  
 द्यान जीनभुवनेजइउतर्योरेलाल चेलणाज्येष्ठाआवीतांम  
 जीनप्रतिमावंदणकर्योरेलाल ८ कुमरेप्रसार्योपटताम रुप  
 जोइकन्याविवलहुवीरेलाल एभवेंएभरतार चेलणाकुम  
 रीएमलबीरेलाल ९ अभयकुमरभणेताम तुममेलुंश्रेणिक  
 भूपतिरेलाल सुरंगमांथइआवजोदेव अमलेइजास्युंतुम  
 सतीरेलाल १० कुमरीघरगइदोय चिंतातुरथइबालीकारे  
 लाल श्रेणिकवरमनधार श्रृंगारपहेरीउजमालीकारेलाल  
 ११ आविंवीमरविसाल बिजेदिनेबेहुबेनडीरेलाल टालुं  
 सोक्यनुंसाल चेलणाएचिंतव्युंतिणघडीरेलाल १२ अमवि  
 सरीयांबाइ चेलणाकहेज्येष्ठासुणोरेलाल उतावलांतुमेजाइ  
 आभरणलावोअमतणारेलाल १३ लेवानेतवजाम ज्येष्ठा  
 तवपाछीवलीरेलाल आवीसहीयरनेठाम चेलणातबआवी  
 मलीरेलाल १४ अपहरीअभयकुमार लाव्योनिजपुरठां  
 ममांरेलाल श्रेणिकचेलणादोय परणाव्याउछरंगमारेला  
 ल १५ आभरणज्येष्ठालेय आवीतिणेठांमेवहिरेलाल चे  
 लणानेमनमांहि जोइजामदेखेनहीरेलाल १६ आवीजीन  
 नेगेह दुखकरीपाछीवलीरेलाल इणेमझदेहनानेम परणेवा  
 संयमभलीरेलाल १७ ज्येष्ठाएतवजाम दिक्षालीधीरुयडी  
 रेलाल साख्खसीखीताम जसोमतिबाइपासेखडीरेलाल १८

ज्येष्ठा नीजेवात सातकी राजा एसां भली रेलाल हुओ भोग

नोघात मुझ देवी बोली हती रेलाल १९ आव्यो ते मन मांही  
परणवानो नेम करी रेलाल दिक्षाली धीत्यां हि समाधि गुप्ति  
गुरुपयधरी रेलाल २० ओगणिसमीकही ढाल खंड बिजानी  
एसही रेलाल रंगविजयनो सिष्य नेम विजय कहे मेक ही रेलाल  
ल २१ ॥ दुहा ॥ सातकी मुनीत पत्रादरे पाले पंचाचार  
ध्यानधरे अति निरमलुं गिरिगुफामझार १ महावीरचोवी  
शमो तिर्थकर ते स्वाम बाइस घली ते वां दवा आवे छे ते धांम  
२ अकाल मेघतव उंमटयो गाजवीज आपार वरसात वरसे  
सरवडे हुओ घणो अंधकार ३ चिहुदी शनाठी आर्जीका  
भयपांमी तिणीवार जेष्ठात वनासीगइ गिरिगुफामझार ४  
अंधकार अधिको थयो मुनिने दीठो जांम भांनां वस्त्रमुंकीक  
री निचो वेतिणे ठांम ५ सातकी ये देखी करी जेष्ठानो वली अं  
ग चीतचल्युं मुनिवरतणुं कीधो सीलनो भंग ६ उदरेओ  
धांन उपन्यो जेष्ठागइ तव जांम पुनरपी दिक्षा गुरुकने ली  
धीसातकी तांम ७ चिंनजाण्या जेष्ठातणा जसोमति एतांम  
चेलणा घरआणी करी आपीते हने तांम ८ उपनोहन अधि  
कोकरे टाली सासनलाज समकित सुधो दृढधरे एहभव्य  
नाकाज ९ नवमसवाडे जनमीयो जेष्ठा एसुतजांम चेलणा  
एसुतप्रसवीयो राजा बोले तांम १० ॥ ॥ ढाल २०

मी ॥ बेकोइ आण मेला वेसाजनां सजनां बिगले लागनां बि ए

देशी ॥ श्रेणिकतवमहोच्छवकर्यो दीधां बहोलां दामहो पुत्र

जनमजणावीयो लोकमाहितांमहो १ होसाजनवातसुणो  
 इसी एआंकणी. नंदनतवमोटोहुवो हिंडेतेअन्यायहो रु  
 द्रभावकरेपरतणा पुत्रनेदेइथायहा हो. २राणीएरुद्रनामक  
 हुं लोकतेजंपेतांमहो रुद्रनामकहेछोकरांनासेठामोठामहो  
 हो० ३ ढीकेपाटुचाबखें मारेतेहअपारहो दुष्टपणेडेडेहणे  
 लोकपाडेपोकारहो हो० ४ चेलणानेआवीकहुं बहु  
 लोकेंमलीतांमहो रांगीमनमांहीचितवे एहनेनहीकोइ  
 ठांम हो० ५ अणाचारथाउपन्यो कीमहोएतेसंतहो  
 दुधेंसीचोजीमलीमडो कींमहोएतेमहंतहो हो० ६  
 रीसकररीराणीकहे सांभलपापीजातहो कुणतनकुणेज  
 नमीयो कुणताहरोतातहो हो० ७ सांभलीनेरुद्रचंतवे ए  
 हकारणछेकेसुरे श्रेणिकनेआवीकहुं अमेतोनहीजमेस्युरे  
 हो० ८ मुझमातापिताकहो कारणस्युंछेएहरे राजाएमां  
 डीनेकहुं सहुवित्युंतेहरे हो० ९ तवरुद्रतिहांगयो ज्यांछे  
 पिताठामहो सातकीमुनिपिताकने लीधीदिक्षातामहो हो.  
 १० सिधांतसाल्त्रसिखेघणं भणेअंगइग्यारहो दशपुरवपा  
 ठेकर्या लिधीविद्यासारहो हो० ११ वडीविद्यावसूधाभली  
 जाणोतेसतपंचहो लघुविद्याछेसातसें बोलेतेवलीसंचहो  
 हो० १२ पुण्यप्रभावेतुमतणे सीधांसहुअमेआजहो कर  
 जोडीविद्याभणे कांडिदिओअमकाजहो हो० १३ रुद्रेविद्या

वशकरी राखीसहुजामहो गोकरणगीरिआवेघणा श्रावक  
 अभिरामहो हो० १४ सातकीमुनिवरवांदवा श्रावकबहु

आव्यारे वाघसिंघरुपद्रुंधरी घणुंत्रासपडाव्यारे हो०

१५ सातकीमुनिवरएमभणे रुद्रसांभलोआजहो दुष्टवेष्टातुं  
कांकरे नहींतुजनेलाजहो हो. १६ नारिनीमिततुझतपतणां  
होस्येतेहनोभंगहो सांभलीनेरुद्रवेगेगयो कैलाशगीरिउतं  
गहो हो. १७ आतापनजोगेरह्यो कैलाशगीरीएजामहो  
अवरकथातुमेसांभलो कहिस्युंतेअभिरामहो हो. १८ वि  
जीयारधपरवतअछे दखीणश्रेणजांणीहो त्रिपुरनगरराजा  
हेमरथ तसमनोरमाराणीहो हो० १९ प्रथमपुत्रतेदेवदा  
रु बीजोविद्युतनामहो राजथार्पादेवदारुने दिक्षालीधीतां  
महो हो. २० खंडबीजानीढालवीसमी श्रोताजननेकाजहो  
रंगविजयसिष्यएमकहे नेमविजयलहेंलाजहो हो. २१॥  
॥ दुहा ॥ हेमरथबहुतपकरे पालेपंचाचार राजकरेतेरुय  
डो देवदारकुंमार १ विद्युतेविश्वासकरी तवमांडचोसं  
ग्राम वडोभाइछंडावीयो निजराज्यनोठांम २ कैलासेंना  
सीगयो देवदारकुंमार द्रव्यकुंटुंबविमानरची आव्योसहु  
परिवार ३ आठकन्यातसरुयडी रुपेंरंभसमान रमलक  
रतीसरोवरें गइकरवासनान ४ आभरणवस्त्रमुंकीकरी  
अंगोलकरवातांम रुद्रेदीठारुयडी कन्यारुपनोधांम ५  
तेदेखीविवलथयो कांमेपीडचोअपार विद्यायेंवेगेकरी ह  
रचांवस्त्रसिंगार ६ कन्याकहेंमुनिवरसुणो अमदेहनोसी

७ गगार तुमेछतांकुणेअपहरचां किहछिस्वांमीसर ७

८ रुद्रमुनीतवइंमभणे सांभलज्योतुंमेवाल अंगीकारकरो ८



अमतणो तोत्रापुंसुविसाल ८ कन्याकहेमुनिसांभलो

किमलोपीपैलाज अमेविद्याधरबेटडी पिताअणपुछ्यांका

ज ९ रुद्रकहेकन्यासुणो पिताभणीपुछोआज वस्त्रविभू

षणतुमतणां लेइकरज्योकाज १० ॥ ॥ ढाल २१

मी ॥ करेलडांघरदेरे एदेशी ॥ कुमरीतेतवतिहांगइ पी

तातपेतेपास वातविचारीसहुकही विवाहनीतेआस सुगु

णजनसांभलोरे १ एत्रांकणी विद्याधरदेवदारुए मोक

ल्यातवप्रधान रुद्रपासेंआवीकहे सांभलज्योसावधान

सु० २ विद्युतविद्याधरअमतणो मोटोरिपुराज राजली

धुछेअमतणुं तेहनेमारोआज सु० ३ काजकरोजोअम

तणो कन्यादेसुंतेह रुद्रेतवतेहनेकहुं काजकरेस्युंएह सु०

४ विद्यापेंविमानरची करीकटकअपार विजयार्धवेगेंजइ

मांडचोयुद्धसुंझार सु० ५ विद्याततवसांहमोथयो करेसुरसं

ग्राम रुद्रेरुपघणांकरी फेडचोतेहनोठाम सु० ६ विद्यापेंवि

भांडीयो सहुनोकीधोघात त्रिपुरनगरतेणेजालियुं लघुमा

रघोतिहांभ्रात सु० ७ देवदारराजेठवी कीधोअतिउच्छांह

विद्याधरसहुभेटीया मांडचोतिहांविवाह सु० ८ कुमरीपर

णीआठते रुद्रेरुपवंतीनार अपरकन्यापरणीघणी नवि

जाणुंतेहनोपार सु० ९ सबलकामसेवाभणी रुद्रनेनहीं

संतोष जेजेकामनीभोगवे तेतेपांमेदोष सु० १० मरणपांमी

तेअतिघणी रुद्रेमांडचोअन्याय विद्याधरमारीकरी परण्यो

कन्याजाप सु० ११ कन्यानोतेणेसयकरचो नविलाभेंकोपार

हेमाचलराजाभलो विद्याधरनोसार सु० १२ तसनारी  
 छेरुयडी मीनातेहनोनांम पुत्रीपारवतीतसतणी सिहनन  
 सबलसंठाम सु० १३ पारवतीपरणीकरी रुद्रेआणीतांम  
 कांमभोगतेहस्युंकरे पांमेसुखसुधांम सु० १४ पारवती  
 स्युंसंगकरी उठथोरुद्रतेजांम अपवित्रअंगेपुंजतां नाठी  
 विद्यातांम सु० १५ ब्रमानामेविद्यागइ रुद्रेरच्योउपाय  
 प्रतिमाकीधीतसुतणी मांडीनेतेध्याय सु० १६ ब्रमावि  
 द्यानोजापजपें रुद्ररचीनेध्यान विघनकरेवुंमांडीयुं विद्या  
 नेब्रलतांन सु० १७ नृत्यकीनारीरुपधरी गीतगावेतेसार  
 आकासेंउंचीरही नाचेंविविधप्रकार सु० १८ नवरसमा  
 टिकसांभली तवचलीयोतेध्यांन इश्वरमुखउंचोकरी जोयुं  
 नृत्यकीतांन सु० १९ ढालएएकवीसमी खंडबीजानी  
 एह रंगविजयनोसीष्यकहे नेमविजयनेनेह सु० २० ॥

॥ दुहा ॥ मोहपाभ्यो नृत्यदेखतां नाटकीनखजोइ  
 तांम विद्यायेंविपरीतरुपकरचुं नीचुरुद्रेदीठुंजांम १ प्रति  
 मास्थानेपुरुषएक वदनरुद्रेदीसेंतेह पांचमुंमुखउंचुखर  
 तणुं भूंभूंकारभूंकेजेह २ कठीणचितरुद्रेकरी करनखेंखुं  
 चुंकपाल ब्रह्माविद्यानासीगइ हस्तचोटचुं विकराल ३ क  
 पालिकनामरुद्रनुं तेदिनथीकहेलोक एकदारुद्रगौरिविहु  
 विमानबेसीतंजीशोक ४ वणारशीवनजोयंतां वीरउभाष  
 ५ गौरिध्यान गौरिशंकरनेकहे तुंमभाइरह्योमुकीमांन ६ शिब  
 ७ कारणिसुतसंजमी तुमेअतिलंपटभूर हास्यकरीइंमरुद्रभ

ध्यानकरुणहचुर ६ रुद्रेउपसर्गमांडीयो मेघवृष्टीकरी  
 चोर गाजवीजघणुंगरगडे बाघसीहसर्पघोर ७ वायुवृद्धे  
 पाषाणनी वृष्टीकाधीघणीवार रातिसघलीउपद्रवकरघो  
 बीनमननचल्युंलिगार ८ प्रभातहुवोशिवधितवे मेंपापी  
 कीधत्रकाज मेरुसरीखोनिश्वलमुनि क्षिमावंतजीनराज  
 ९ निंयामुरुअतिघणीकरी महावीरधरघुंताम भक्तिभा  
 वेपायचांपीया खरमस्तकपडघुंताम १० ॥ ॥ ठाल  
 २२ मी बेहेनीप्रीतपुरवपुंन्येपाभीयें एदेशी ॥ अगन्यां  
 नीमुंढेआचरघुं चतुर्मुखब्रह्मातेहहे साजन ब्रमविद्यानांभे  
 ज्ञणज्यो जीनसासनसत्यएहहे सा० १ सुणज्योवातसोहा  
 मपी एअंकणी ॥ जीनवांदीरुद्रघरेगयो गोरीस्युंअति  
 बहुनेहहे सा० विद्याबलेशंकरतेहहे सा० २ सु० ससरो  
 सालोघपुंपीडियां मानेगणेनहींकेहहे सा० भ्रातायेपारव  
 तीनेपुछीयुं हरथीकिंमरहेविद्याछेहहे सा० ३ सु० गोरी  
 कहेभाइसांभलो सरीरराखेंविद्यापुरहे सा० कामशेवाशं  
 करकरे तबविद्यारहेदुरहे सा० सु० ४ भगनीसंतोषी  
 बचनरसे कुडरच्योउपासहे सा० हरगोरीशंकरसमे खड  
 गेंहण्यतेहुकासहे सा० सु० ५ इश्वरअधोसतिपामीयो  
 विद्यानेनिहंभीयाळोकहे सा० मरकीएंमाणसमरे राजभू  
 वनराजसोकहे सा० सु० ६ निमीतजोइसिमीतियोकहे  
 विद्यासंतामेसाहे सा० आचरणजेनेवेहुमुअं लिमउपर  
 नकासहे सा० सु० ७ सीसांसभएहवीकरे विद्यासं

ॐ तोषायेचंगहे सा० तवलीकेसहुतिमकरयुं जोमिउपरठ

व्युलिंगहे सा. सु. ८ पुजीप्रतिष्ठीवदीयो तवरोगसोगगया

दरहे सा० विद्यायेविधमनिवारीयां सुखसंतानघरपुरहे

सा० सु० ९ हस्तपापमस्तकमहीं जलाधारीमांहीलिंगहे

सा० निर्लजलोकलाजेनहीं बीलीधतुरीचढेअंगहे सा०

सु १० मुखमुंदमिध्यातियां हस्तशिरकंठेबांधेतेहहे सा.

हरहरमुखहइडेधरे पुजेपखालेवलीजेहहे सा० सु० ११

मनोवेगकहेसांभलो पवमवेगतुमेसारहे सा० सत्यबच

नजेजिनतणा धरज्योमनानिरधारहे सा० सु० १२ सत्य

धरमजीनवरतणो जीहांजोइएतिहांसारहे सा० जैनरनि

श्चेचितधरे तेपामेभवपारहे सा० सु० १३ मिध्यामतजे

मोहिंया गहिलातेमुढगमारहे सा० असत्यबचनवलिआ

चरे भवभवभमसेसंसारहे सा. १४ सु पवनवेगतवबोलिबो

सांभलोभाइचंगहे सा० सत्यधरमजीनवरतणो तेउपरमु

जरंगहे सा० सु० १५ कुदेवकुशास्त्रकुगुरुसहु मेपरिह

रयोमिध्याधर्महे सा० वचनतुंमारांसांभली भाग्योसंभले

मनभर्महे सा० सु० १६ सुदेवसुगुरुमेंआदरयां आदि

रयोजैनचोधर्महे सा० मित्रमनोरथमुजफल्यां आंगुभट

ल्यांमुजकर्महे सा० सु० १७ श्रीहिरविजयसुरीसिंहीं सुभ

विजयसीष्यतेहहे सा० भावविजयसिष्यतेइमा सिधिदि

ॐ जयसिष्यएहहे सा० सु० १८ रुपविजयरेमकरी सुभ

ॐ विजयकरजेउहे सा० रंगविजयकाविराजमां नावेकीहीउ

हे सा० सु० १९ खंडबीजोपुरोधयो ढालबावीसेंसारहे सा.

नेमविजयनेनित्यप्रते जगमांहिजयकारहे सा० सु०  
२० ॥ इतिश्रीहरीहरब्रह्मार्कचंद्रयमसुरेंद्र सुरगुरुदेवादि  
दुषणनामा ॥ द्वितियाद्विकर संपूर्णभ्य ॥ २ ॥

॥ दुहा ॥ सकलजीनवरषयनमी सदगुरुचरणनमेव त्रिजो  
खंडकहिस्युंहवे नेमविजयकहेहेव १ मनोवेगकहेसांभलो प  
वनवेगतुंमेचंग मिथ्यातपुराणवलिदाखवुं फेरवीरुपउतंग २  
ढाल १ ली ॥ मनमधूकरमोहीरह्यो एदेशी ॥ विद्याप्र  
भावेरुपपालटथां बेहुहुआसाधुमहंतरे पश्चिमपोलेप्रवेश  
करी द्विजशालायेंआवीसंतरे मनोवेगबुद्धिविचक्षणो १  
एआंकणी ॥ डंडधरीभेरीताडवी कीधोघंटारवतांमरे सिं  
हासनबेठामुनीरुयडा जोवामल्युंसहुगांमरे म० २ शब्द  
सुणीद्विजआविया बोलेबिरूदअनेकरे देखीजतीप्रतेइंम  
कहे भणोमुनिप्रत्युतरएकरे म० ३ छदर्शनछन्नुमततणा  
करोअमवादविशालरे कुणदर्शनकुणगुरुसिष्य जवाबदे  
उपेदषापालरे म० ४ विप्रप्रतेमनोवेगभणे सांभलोविप्र  
सुजाषरे बादविद्याअमेनविलहुं केहवांशास्त्रपुराणरे म०  
५ जतीवेशआपणेपालियो गुरुनथीअमतणेंसीषरे पाडली  
पुरजोवाआवीया निगुराछुंद्विजद्विसरे म० ६ कोपकरीद्विज  
बीमलिया सुणोमुनिसुंदरगमाररे बादविवादजाणोनही किंम

कीधोभेरीप्रहाररे म० ७ घंटारवबहुबारकरयो सिहा

सवनेठामेरे नत्रिगुरुविनाकेकासांभलमा नगरोकोइ

प्रेमरे म० ८ मायाजतीकहेसांभलो हेलापेंवजाव्यांघं  
 टभेररिे सहजेंसिंहासनचांपीचां. नगमेतोबेसियिंफेरीरे  
 म० ९ विप्रवचनइंमउचरे क्षपणकमोटाधूताररे मु  
 निभणेवाडवतुंमेसुणो .सत्यकहेतांलहीपेंमाररे म० १०  
 तेउपरकथाहुंकहु सांभलज्योसहुसाथरे कोइकगांमेए  
 कशेठरहे घरमालेबहुआथरे म० ११ पुत्रबेदुशेठ  
 नेअछे जीनपालअनेजीतदत्तरे गुरुमल्याजीनदत्तने  
 लीधोसमकितसत्तरे म० १२ साचुंबोलेवणजतां कुडकप  
 टनविराखेरे साचाबोलोसहुकहे नगरलोकइंमभाखेरे  
 म० १३ हाटेंबेठानित्यरहे आवेलोकअनेकरे साचोजा  
 णीआवेघणां बोलेविनयविवेकरे म० १४ भाइमोटोमन  
 चितवे मुजनेकीधोनिचंतरे व्यापारीमोटोथयो मातपिता  
 मनखंतरे म० १५ साचबोलेलाभकिंमहोयें कुडकपटमां  
 हीलाभरे कुडोसंसारसदाकह्यो कुडोजलधरआभरे म०  
 १६ व्यापारकरतांदिनघणा गयातवलागनदिसेरे मात  
 पिताभाइसहुमलि आविवेठांबोलेरीसेरे म० १७ कहेंभा  
 इतुंस्थुंकरे लोकआविभेलांथायरे एहवोव्यापारकिंहांसि  
 खीयो द्रव्यलेइकिंहांखायरे म० १८ केलुबध्योवेइया  
 नारिस्थुं केगुपतिदांनदीधारे केकोइव्यसनपडचोअछे तु  
 तोदीसेछेसिद्धारे म० १९ नामालेखांसंभालीने बोलाबेल

धुभाइरे ल्यभठांमेखोटकिंमहोयें एसीकीधिकमाइरे म० २०

२० ढालपहिलीत्रीजाखंडनी सांभलोबालगोपालरे रं

ॐ गविजयकविरामनो नेमविजयउज्ज्वलरे २१ ॥

॥ दुहा ॥ तबबोल्बोलघुभ्रातते तुंमनेद्रव्यनीहुंस कोटी  
 ध्वजयाओतुंमे कूडकरील्लोलुंस १ अमवेएतोनावडे तुंम  
 नेसोधणोलोभ बेसीहटिजइहवे धरनांछोतुंमेभोभ २ सा  
 चेमाहरेचालवुं कहिवुंमाहरेसाच देवुंलुवुंसाचुं इणीपरपा  
 लुंवाच ३ समकितमाहरेपालवुं गुरुवषणकिंमलोपाव जी  
 वजायेंतोपिणसही किंमकरुंहुंअन्याय ४ एहवोवयजते  
 सांभली रीसचढीवृषभाय धरमीथइचेठाहवे एहोनेकिंम  
 कहिवाय ५ पांचसेरीलेइहाथमा नांखीसामीलघुंभ्रात ला  
 गीमरमठमेतव मरणपांम्योजीवजात ६ साचबोल्याथीए  
 थयो मनोवेगकहेतांम पुनरपीवातकहुंवली सांभलज्योसहु  
 आंम ७ ॥ ॥ ढाल २ जी ॥ आणेपडवेससरोसुता

पेलेपडवेबाइजी एकघडीनीढीलकरोतो तुंमनेकरस्युराजी  
 छेडोनांजी हारिमेनेसीदनेवतलावो छेडोनांजी ॥ एदेशी ॥  
 पुरोहितहरीभटेजीमलहियो बंधनताडमदंड जेहवुंहोयते  
 हकुं भाखंतांतिमअमनेथायभंड सहुकोसुणज्यो १ हरितुं  
 मेसांभलीमेमतकोपो सहुको.एआंकणी द्विधरजपभणेंमुनि  
 तमसुणज्य हरीभटतणोकहोवात आपवीतिपछीपरकास  
 ज्यो सांभलस्युंतेहरुपात स. २ वेषधारीकमनोवेमकहेतव  
 सुणज्येप्रसुजाण आडकयानिरमलीहुंकहुं सांभलो

ॐ सुखनीलास स० ३ अंगदेशांपापुरीनगरी गुणसागरमई

ॐ इराय हरीब्राह्मणराजगरछेतेहता सेवेभुवतिपाय स० ४

एकदिवससुचितालवाकाने झारीभरीचाल्योदुर मलमोच

नकरीउठतोतव दीठुनदीआव्युंपुर स. ५ सीलातरंतीसा  
 बीजलडपर देसीअबभ्योतांम वेजेजइनेनृपनेविनव्युं सांभ  
 लोकोतीकचाम स. ६ बाहिरभूमेमयोहुंबेगलो नदीकीनारे  
 उभोनाम मोटोसीलाएकजलमांतरती दीठीजमेंअशिराम  
 स. ७ पुरोहितनीवाणीसांभलीने राजाकहेविस्वात भूत  
 सोटिंगव्यंतरेछलीयो असंभमबोलेवात स. ८ हरी  
 भटसाहीदृढतरबांध्यो ढीकपाटुघणीमुके भोषाआण्यामंड  
 लतवमांडचो चावकदोरीनचूके स. ९ धुंणेघंधोलेअक्षत  
 छंटे हाथपायशिरकूटे बुंबकरंतोहरीभटचिते मरणआव्युं  
 अमसुटे स. १० पुरोहितकहेसांभलोनृपलोका जूठुबोस्वुं  
 नोहेसाच भुतझोटिंगवलग्योबथीमुझने सोटुंहास्वुंहस्थी  
 चाच स. ११ सिलातरंतीनदीएनदीठी छोडावोमहारज  
 गुप्तसागरेततस्वीणछोडाव्यो हरीभटपांम्योघणीलाज स.  
 १२ घरेजइपुरोहितचितचंते मुझमुसकरुंमुपेकासुं. सत्य  
 घनबोळंतांमुनेकुटघो एहसाटुंकीमवालुं स. १३ एकघाह  
 रीभटवनमांचाल्यो वाढीमांवांनरदीठा राजागुरुएसीक  
 र्क्यास्यकरुं नवरसवाटिककरेमीठा स. १४ रववासा  
 र्क्यास्यकरुं नवरसवाटिककरेमीठा स. १५ एकघाह  
 रीभटवनमांचाल्यो वाढीमांवांनरदीठा राजागुरुएसीक  
 र्क्यास्यकरुं नवरसवाटिककरेमीठा स. १६

मोकांशीविदि . काधोराणीमुओएह . सादसुणी  
 स्यातकोपीमा . कागइनाठतासोह स. १६ . स



श्रीग्रीष्मवीनृपकहेसुंदरी . वानरनृत्यदेख्योसार राजसभा  
 श्रीग्रीष्मवीनृपबेठा पुरोहितसहुपरिवार स० १७ राजाकहे  
 सहुकोसांभलज्यो कौतिकदीठुमेंआज नवरसनाटिकवान  
 रकरता जोतांथकांसीझेकाज स० १८ तवराणीकहेमेंन  
 वीदीठु सुणज्योलोकविचार नहिंदीठुसांभल्युंआजपेहेलुं  
 भूपतिझंखेअसार स० १९ हरिपरोहितकहेसांभलो  
 सजन . रायनेवलगाडवनमाहिं तेहवचनेताणीनृपबांध्यो  
 भोपाबैधमल्यात्यांहि स० २० धुणेधंधोलेअंगपछाडे ह  
 रीभटनेवार्यातेह निजहस्तेराजानाबंधछोड्या वस्त्रविभु  
 षितदेह स० २१ परोहितभणेभुपतिसुणोलोका वानरना  
 टिकजमिवारु नदीमांहितरतीथकीदीठी तिमसिलासत्यम  
 नधारुं स० २२ श्लोक ॥ असंभाव्यंनवक्तव्यं प्रतक्षमपी  
 यद्भवेत् यथावानरसंगीतं तथासातरतीसिला १ वचन  
 सुणीराजातवहरख्यो सत्यवाणीएहसार प्रतक्षदीठुंतो  
 हिनविकहिबुं नविमानेमुढगमार स० २३ श्रीजाखंड  
 तणीढालबीजी कहिश्रोताजनसारु रंगविजयनोसिष्यए  
 मपभणे नेमविजयकहेवारु स० २४ ॥  
 ॥ दुहा ॥ हरीभटनीकथारुयडी विप्रसुणीतुंमेतेह अदभु  
 तवचनमुजबोलतां ताडनकरस्योदेह १ तेवाडवतवबोलिया  
 सांभलोभाइभूर सत्यवचनतुंमबोलतां अमेनविथास्युंकर

२२ सांभलमुनितवबोलियो मनोबैगवरवांण कथाकहुंक्ली  
 मसतपी सुणयोतेहसुजाण ३ ढाल ॥ ३ जी ॥ केसरव

रणोहोकेकाठीकसुंबोमारालाल एदेशी॥श्रीपुरनगरेहोवणि

कोतमनांममारालाल जीनदत्तशेठहोश्रावककुलक्षात मा.  
 जीनदत्तानामेहोकहीयेंतसनारी मा० तेहनोहुंपुत्रहोगुण  
 वंतधारी मा० १ माहरोनामदीधोहोजीनचरणदास मा०  
 भणवामुंकयोहोमुनिवरपास मा० भणिगणीनेहोविद्याअ  
 नेक मा० गुरुनेआराध्योहोविनयविवेक मा० २ एक  
 दिनमुजनेहोदीधुंकांम मा० कमंडलभरीआबोहोगुणना  
 ग्राम मा० मारगभरवाहोचाल्योजांम मा० छोरारंरमतां  
 होदीठातांम मा० ३ रमतादेखीहोजोवारहीयो मा० निशा  
 लीएजइनेहोगुरुनेकहीयो मा० जीनचरणदासहोकरेबहु  
 क्रीडा मा० गुरुजीकमंडलहोनहीभरेत्रिडा मा० ४ जतीजो  
 वानेहोनिकल्याजांम मा० छात्रएकआवीहोकहेतांम मा०  
 नासीजाएहोगुरुआव्याएह मा० रुठचारीसकरस्येहो  
 मारेतुजदेह मा० ५ भयभीतनाठोहोतवहुंजांम मा० कर  
 धरीकमंडलहोबीजेगाम मा० जातांजातांहोआव्युंएकगा  
 म मा० हस्तीपुंठेहोलाग्यातांम मा० ६ पुर्वेकीधांहोजे  
 जीमपाप मा० करीवरकेडेहोनछांडेआप मा० भयभीत  
 मुजनेहोकंपेदेह मा० कालकृतांतजहोसरीखोतेह मा० ७  
 नासीनसकुंहोकरीवरआगें मा० चिंतव्युमेंकिहांहोरहेस्युंला  
 गे मा० भींडीनोछोटोहोमेंदीठोजाम मा० डालेवलगाडयो

होकमंडलतांम मा० ८ कमंडलनामुखमांहोहुंजइपेठो मा०

रीसेंभरीयोहोहाथीएमुजदीठो मा० नालुंएहेरीहोजोयुमें

१०६ हुंमांहीपेठोहोदीठोतांम मा. ९ मुजपुंठेहोपे  
 ठोतेनाग मा. हुंनासंतोहोनविदेखुंलाग मा. कमंडलमां  
 हीहोकरेबहुकेड मा. उजावानीहोनकरुंजेड मा. १०  
 कालघणोमुजनेहोमासंतांथयो मा. गजवरकेडेहोछांडीन  
 गयो मा. उजातांमारीहोछुटीकाछडी मा. हस्तीस्युंतवहोसुं  
 डेधरीहडी मा. ११ नागाथइनेहोनाठोहुंतांम मा. री  
 सेंकरीवरहोकेडेजांम मा. नालुएनिकलीहोजोउंछुंजेह मा.  
 पुंठेथीहाथीहोनिंकलेछेतेह मा. १२ नालुआछिद्रेहोनिकमं  
 लियोदेह मा. पुंछनोकेशहोवलग्योछेतेह मा. कोपकरीमें  
 होदीधीगाल मा. मरमरहाथीहोतुंअकाल मा. १३  
 पापीजेनरहोपरपीडाकरे मा० गजनीपरहोतेनहींसंचरे  
 मा० अक्कासलहीनेहोनाठोहुंजांम मा० अपरनगरहोदी  
 ठुंमेंतांम मा० १४ जीनवरभूवनहोदीठुंमेंचंग मा० मु  
 जमनउपन्योहोब्होलोरंग मा. भावकरीनेहोवांध्याअरीहंत  
 मा० निशभरणहोभासुरमाहंत मा० १५ वांदीकरीनेहो  
 हुंबेठोजांम मा० नरनारीहोनविदेखुंतांम मा० सुन्यभू  
 वनछेहोजीनवरकेरुं मा० नांमठांमिहोजोउंअभिनेरुं मा०  
 १६ उंचीदृष्टीहोजोयुंजांम मा० पींछीकमंडलहोदीठुंतांम  
 मा. जतनकरीनेहोबांध्याछेजेह मा. हस्तेकरीनेहोउतारयां  
 तेह म्भ. १७ मन्नमांहीहोविचारचुंएहवुं मा. वस्त्रविहुणाहो  
 करस्युंकेहवु मा. श्रावकसुतनेहोजाचुंनहींकेम मा. पींछी  
 कमंडलहोधरीयांतेह मा. १८ गुरुजीपाखेहोदक्षामेंली

ध मा. देशविदेशेहोविहारजकीध मा. पाडलीपुरमांहोआ  
 व्योछुंआज मा. कथाकहीछेहोमेंमुकीलाज मा. १९ सब  
 धकथानोहोकह्योछेएह मा. धिजवरवातोहोविचारोतेहमा  
 साचांवचनहोकह्याछेअमो मा. खोटांवचनहोमकरस्योतुंमो  
 मा. २० खंडत्रीजानीहोढालकहीत्रीजी मा. श्रोतासहु  
 कोहोकहेज्योजीजी मा. रंगविजयनोहोसिष्यइंमबोले मा.  
 नेमविजयनेहोनहींकोइतोले मा. २१ ॥ दुहा ॥  
 विप्रवचनतवबोलिया सांभलरेअजाण जुठोकिंमहीनबो  
 लिये कलिकिंमउगेभाण १ खोटांवचनतुंमेउचरयां दी  
 सोछोरेलबाड डिंगडोल्झाछेअणघडयां तुंमेधूरतमहाथा  
 ड २ कमंडलमांहिमयगलतुंमो पेठाछोएहजूठ करीनिक  
 लतांनलूंयें केशवलग्यामहाकुट ३ मायामुनितवबोलीयो  
 सांभलोविप्रविचार वचनअमारांखंडीयां असत्यकीयां  
 अपार ४ जुठावचनतुंमेकांकरयां जोनहीमांनोएह वेद  
 पुराणेजेकह्यां सत्यकरोकांइतेह ५ ब्राह्मणतवतेबोलिया  
 सांभलोभाइसार वेदपुराणेनहींसुण्या एहवांवचनलिगा  
 र ६ दीठांसांभल्याजोहोयें वेदपुराणोमांहि कपटीकहे  
 तांकांनथी विलंबकरोछोकांही ७ मनोवेगतवबोलियो  
 सुणजोविप्रविचार सत्यवचनमुजबोलतां शिक्षापातलहुं  
 मार ८ ब्राह्मणवचनवलतोभणे सांभलमुढगमार जोउच

वचनप्रकाशतां कोइनवीदीयेंप्रहार ९ ढाल ४ थी ॥

एकदिनदासीदोडती आवीश्रेणिकपासरे एदेशी ॥ वंप

धारीमुनितवकहे साभलोद्दीजवरजेहरे वेदपुराणसुप्युं

इस्युं तुंमभाखेस्युंतेहरे वेषधारी. १ एत्रांकणी कुरुजांग  
लहस्तीनागपुरे पांडवपांचतेभ्रातरे जुधीष्टरभीमअर्जुन  
भलो सहदेवनकुलमहीत्रातरे वे० २ धर्मराजाएमनचित्त  
व्युं पुण्यकीजेअपाररे विनयकरीतेडावीया खेचरसुरनर  
साररे वे० ३ ब्रह्माविश्वुमहेश्वरा रिपिसहस्रअठ्यासी  
रे करजोडीजुधिष्टरभणे ब्रह्माकहोनेविमासीरे वे० ४ धर्म  
केहीपरेउपजे अमेकरुंहतेहकाजरे ब्रह्माकहेयुधिष्टरसुणो  
जागमांडोमहाराजरे वे० ५ अश्वमेघेतुरंगमहणो पुंड  
रीकमांहेहार्थीरे गोमेघपुण्यगायहणी अजामेघअजसा  
थीरे वे० ६ राजसुयमहाजागमां नरपतिहोमोसाररे  
विविधजीवजागेकह्या तेहनोपुण्यनहीपाररे ७ श्लोक ॥  
गोसवेसुरभिह्न्यात् राजसुयेचभुभुजं अश्वमेधेहयह  
न्यात् पुंडरीकेचहस्तीनं १ तवराजायेप्रारंभीयो राजसु  
यजागनोनामरे दैतसघलारोषेचढ्या भांजीजागनोठाम  
रे वे० ८ युधिष्टरराजातवभणे अर्जुनसुणोतुमेभाइरे सेषनाग  
तेडोपातालथी सातरिषीवेगेजाइरे वे० ९ तेआवेतोका  
जसरे नहीतोविणसेजागरे अर्जुनेतवबाणमुंकीयुं फो  
डयोभूमिभागररे वे. १० बाणछीद्रेपेठोअर्जुनो पातालगयो  
तामरे नागरिपिनेसहुकहुं पधारोस्वामीगामरे वे० ११

सेषनागरिषिसातस्युं विचारीकरीसाररे धर्मकामकरस्युं

अमे लीधोसैनकेडेफाररे वे० १२ बाणछीद्रेसहुनीकली

दसकोडतेसेन्यारेदैतसाथेसंग्रामकर्षो भाग्यादाणवबेहेन।

रे वे० १३ जगनसंपुरणतवथया पांडवपांचतेहररुयारे वे  
दपुराणेबाल्युंएहवुं विप्रजुत्रोतुमेपरिक्षारे वे० १४ भट्ट  
भणेमुनिवरसुणो सत्यवचनएमांठुरे स्मृतिपुराणवेदेकहुं  
कीमथाएअमखोटुरे वे० १५ मायाभुनिकहेसांभलो विप्र  
एहीजवातारे हयगयपायकअहिपति रीषीवरचाल्यासातो  
रे वे० १६ बाणछीद्रे मायासहु वलीनीकल्याजेमरे कं  
डलमुखेहुंकरी समायाबहुतेमरे वे० १७ विप्रवचनभणे  
मुनिमुणो घटनांदिसेएदोयरे वलोविचारीकहुंअमं उ  
तरदेज्ज्यामोयंर वे० १८ कंमंडलमांहिहस्तीतुमे मायाए  
हसंदेहरे घणोकालभमनांथकां कीमनभागीभींडीतेहरे  
वे० १९ नालुएकुंजरकीमनीकल्यो किंमवलग्योपुंछवाल  
रे च्यारसंदेहपडचाअछे भोजुअोदयापालरे वे० २०  
खंडत्रिजेढालएकही चोथीसुणोसुविसालरे रंगविजयसि  
ष्यएमकहे नेमविजयउजमालरे वे० २१ ॥

॥ दुहा ॥ जीनचरणदासबोल्योजती ब्राह्मणसुणज्योवात  
अगस्तरिषीसरअभिनवो पुराणप्रसिद्धइरुयात १ उठह  
स्तनीदेहडी सायरसमीपेवास तपजपध्यानधरेबहु सांम  
ग्रीराखेतास २ झोलीभाजनपात्रना स्नानेशुधकरेगात्र  
सायरतीरेबेसीकरी भुंइमेल्यांसविपात्र ३ चाल्योकरवास्त्रा

नते समुद्रनीलागील्हेर जलकलोलेलीधीसहु उपन्योरिषी

नेजेहेर ४ पुजासांमग्रीमाहरी पापीजलधीएलीध तोसंहा

रुएहने तवतिहांसागरपीध ५ एकचलुमेंएतलो पीधोसा  
 गरसर्व केटलोकालपेटमारह्यो हुंकहुंमुंकीगर्व ६ द्वीजसहु  
 कोतुंमेसांभलो पुराणप्रसिद्धोनांम इंद्रीमांसमायाजोसही  
 तोहुंहस्तीबेहुठाम ७ अगस्तरिषीएपीधोसहु वाहांणसा  
 यरमच्छ एहवातमांनोखरी तोमाहरीवातसच्च ८ विप्रबो  
 ल्यातवसहुमली पुराणमांवातबनाय तुंमवयणकिमलोपीयें  
 लाग्यातुमारेपाय ९ मायामुनीतवबालियो ब्राह्मणसुण  
 ज्योवात अपरवातपुराणेकही सांभलज्योविरुयात १० ॥

॥ ढाल ५ मी ॥ नंदसलुणानंदनारेलोल तेंमुनेनां  
 खीछेफंदमारेलोल एदेशी ॥ श्रेष्ठीउपाइब्रह्मानीकहीरेलो  
 ल भूतलवायुवनस्पतिमहीरेलोल स्वर्गमृत्युंपातालमारे  
 लोल जीवउपायाउजमालमारेलोल १ रुद्रेरुद्रपणुंतवक  
 रचुंरेलोल ब्रह्मासृष्टीवेगेंसर्वहरुंरेलोल प्रलक्कालवरतावुं  
 आजथीरेलोल अमेइश्वरएवुंकाजथीरेलोल २ विश्नुवात  
 विचारीएहवेरेलोल भूवनचौदपालेस्युंतेहवेरेलोल उदर  
 मांहीजगलीघोसहुरेलोल जीवादिकतवराख्योबहुरेलोल  
 ३ विश्नुंपोहोढयाजइवडपानडेरेलोल ब्रह्माजोएंरानरान  
 डेरेलोल बहुकालगयोजगजोवतारेलोल देखेनहीअणखो  
 वतारेलोल ४ तलसीनोछोडतवदीठडोरेलोल ब्रह्माआव्यो  
 दीलकरीमीठडोरेलोल अगस्तरिषीदीठाएटलेरेलोल बेहु  
 तापसएकठामलेरेलोल ५ अभ्यादेअभ्यादेकरीरेलोल  
 कोटेंवलग्याबांहीधरीरेलोल सनमांनदीधुंब्रह्माभणीरेलो

ल आसनउपरबेठाधणीरेलोल ६ अगस्तिकहेब्रह्मासुणो  
 रेलोल किंमपधारचामुजनेभणोरेलोल चिंतातुरदीसोछो  
 घणुरेलोल कहेज्योस्वांमीकाजआपणुरेलोल ७ धातातव  
 बोल्यावहीरेलोल अगस्तिसुणोवातोसहीरेलोल सृष्टीनि  
 पाइमेंआदरकरीरेलोल पापीनरकुणेसंहरीरेलोल ८ जो  
 युंजगत्रनदीठुंकहीरेलोल घणोकालभमीयोमहीरेलोल  
 भोवनचौदनीआस्यामुंकीखरीरेलोल दुर्जनकुणेकिधोवि  
 णासहीरेलोल ९ अगस्तरिपीबोल्यातदारेलोल सांभलो  
 ब्रह्मारीषीमुदारेलोल तलसीडालेवलग्योएहनोरेलोल स  
 रसवजेवडोकमंडलतेहनोरेलोल १० कमंडलमुखमां  
 पेसीजोएरेलोल विश्वआपणोवेगेहोएरेलोल ब्रह्माने  
 आणंदआवियोरेलोल पेठोकमंडलमांभावियोरेलोल ११  
 कुंडीमध्येजोएंछेजदारेलोल वडवृक्षमोटोदाठातदारेलो  
 ल डालेंचढीजोर्येपाननेरेलोल निंद्राभरदीठातिहांकां  
 ननेरेलोल १२ पासेआविजोर्येजेहवेरेलोल कु  
 णपुरुषदीसेछेएहवेरेलोल किंवाविश्वनुंघटेगोवालियोरेलो  
 ल हरीविनानोहेंभूपालीयोरेलोल १३ वडपानिसुता  
 जगनाथजीरेलोल उठोस्वांमीमलोदेइहाथजीरेलोल साद  
 कीधोउठयागोविंदधसीरेलोल ब्रह्मामल्याआणंदहसीरे  
 लोल १४ नारायणपुछ्योतदारेलोल तुंमपधारचाकिंममु  
 दारेलोल ब्रह्मामुखत्वबोल्याअस्युरेलोल सांभलोविश्वनुं  
 कहुंजिस्युरेलोल १५ रारजीश्रेष्ठीनदेखुंकहीरेलोल घणोकाल



लहुंभम्योमहीरेलोल दीठाजाणीआव्योतुंमकनेरेलोल क  
 हांस्वांभीआस्याअमकनेरेलोल १६ विश्नुंतवबोल्यासहीरे  
 लोल सांभलोब्रह्मारिषीवहीरेलोल चौदभूवननिपायांतुंमेरे  
 लोल तेहनीरक्षाकरवीअमेरेलोल १७ रुद्रेजवमांडयोसं  
 हारनारेलोल प्रलयकारकरेअपारनारेलोल उदरमांतववे  
 गेकरीरेलोल सृष्टितुमारीमेंउधरीरेलोल १८ वचनसुणीरि  
 इयातदारेलोल भलाकीधोतुंमेअममुदारेलोल स्वांभीभुवन  
 देखाडोहवेरेलोल जीवअमारोघणुंलवरेलोल १९ हरीभ्रणें  
 सांभलोरिषीतुंमेरेलोल भुखमांपेसांजइउजमरेलोल सृष्टिजु  
 ओतंमारीएहवीरेलोल भागेंमननासहुसंदेहवीरेलोल २०  
 खंडत्रीजेढालपांचमीरेलोल श्रोतासहुजननेगभीरेलोल रं  
 गविजयनोसीष्यएमकहरेलोल नेमतेजसजगमेंलहरेलोल  
 २१॥दुहा॥ब्रह्मामुखमांपेठाजइ चौदभूवनदीठात्यांहि स्व  
 र्गमृत्युंनरकावासनो पर्वतसागरमहिमांही १ सुरनरकिं  
 न्नरदेवता हयगयपंखीअनेक उदरपांहिदीठोसहु जोतां  
 कालगयोछेक २ अथोद्वारेनिकलवा ब्रह्माएविचारीवात  
 मलमूत्रअसूचिभंडारनो दुर्गंधगंधउतपात ३ इंहानि  
 कलवंनवीघटे वदनेथायेंबहुवर्ष नाभिकमलजेविशुनी  
 तेहमांकाहुंदेहतोहर्ष ४ पहिलोकाजविचारीए तेहनेनावे  
 कोइलाज विश्नुनाभिनेछिद्रेकरी ब्रह्मानिकलीयाआज ५

दुंसीवलग्योकेशअंगनो धातानलहेलवलेश ब्रह्मातिहांव  
 लगीरह्या माहुथयावलगेकेश ६ नाभिकमलरचनाकरी

पाखंडीअष्टप्रकार उपरआसनपुरीयुं नामकमलासनसा

७ दीवसतेहजआदेकरी पदमजाततेहनांम नाभिक  
मलेहरीउपन्या कथाजाणोब्रह्मानीतांम ८ मायामुनिहसी  
बोलियो विप्रविचारीजोय वेदपुराणेकथाकही सार्चाजु  
ठीहोय ९ विप्रवचनतवबोलिया पुराणप्रसिधोएम स  
र्वसास्त्रमांहिकहुं खोटुंकहीयेकेम १० ॥ ॥ ढाल ६  
डो ॥ घडोएकघोनेराणीसुंबरो सुंबरोदरीयोरेनजाय एदे  
शी ॥ मनोवेगपवनवेगभणी सांहमुंजोइमीत मीत्रवचनमुज  
सांभलो एकमनांधरीचीत १ साजनसहुकोसांभलो एआंक  
णी ॥ जिमकमंडलसरसवजेटलें मध्येजगमायंत तोकमंडल  
मोटामांही गजअमनेकिंमनपेसंत सा० २ जिमचौदभूवन  
भारेंकरी तलसीडालनविभग तिममयगलमुजभारथी भिं  
डीडालनडग सा० ३ जिमविशुनुउदरमांहिभभ्यो ब्रह्मति  
हांबहुकाल आपणोजगजोतांथकां इमकहेबालगोपाल  
सा० ४ कमंडलमांहिविहुभम्या श्रावकहुंगजजेम करीपुं  
ठेभमेघणुं नाठोजाउंतेम सा० ५ जिमनाभिकमलछिद्रे  
करी आखोनिकल्योदेह आंडवालवलगीरह्यो ब्रह्मानो  
वलीतेह सा० ६ तिमहस्तिनालुंएनिकल्यो पुंछनोवल  
ग्योकेश बलवतरेबहुबलकरचो हाल्योनहीलवलेश सा०  
७ वचनसुणीद्विजबोलिया सांभलोसाधुनरेश करजोडी

तुजपायेपड्या उत्तरनोर्हीलवलेश सा० ८ मनोवेगमन

उलसी बोल्योमधूरीवाण पवनवेगसहुसांभलो वचनविशे

धपुराण सा० ९ जोविश्वलोकसघलोगल्यो विष्णुंएउद  
 रजमांहि तोकमंडलबाहिरकिंमरद्गुं कहांकिंमपेठाल्यांहि  
 सा० १० अगस्तितलसीझाडुए कमंडलतुच्छमझार वड  
 वृक्षतणेपांनडे पोढ्यादेवमोरार सा० ११ एसहुजगबा  
 हिरघटे किंहांकरज्योविचार विप्रसहुपुराणना वचनविरो  
 धअपार सा० १२ जेब्रह्माध्याइंधके मुकायेभवपास वि  
 श्नुनीनाभिकमलेरह्यो पांम्योदुःखनिरास सा० १३ जो  
 ज्ञानवंतब्रह्माहोथें तोकांपुंछेअगस्ति श्रेष्ठिमाहरीकोहरी  
 गयो कहोरिपीवरकिहांवस्ति सा० १४ ब्रह्मायेंसहुसर  
 जीयुं तोसरजीनहीएकनार रींछडीनेशेवेंसदा कामांधहोयें  
 गमार सा० १५ नारायणजांणेसहुं श्रेष्ठितणोसंहार तो  
 सीतहरणनहींजांणीयो पुछ्योसयलसंसार १६ जकडबं  
 धबांध्याथका छुटेसघलालोक रांमचंद्रसमरथसदा भांजेस  
 हुनांशोक सा. १७ रावणपुत्रपराक्रमी इंद्रजीतजेहनोनांम  
 सकलसैनतेणेबांधीयो लक्षमणनेवालिरांम सा० १८ सांक  
 सहुनेउपन्या रवीउगमतेएह सल्पविसल्पात्रौषधी नावे  
 तोमरेतेह सा० १९ हणमंतैवेगेकरी आंणीसल्पविसल्प  
 रांमलक्षमणसेनातणा भाज्यांसघलासल्प सा. २० निजबं  
 धनजेणेनहींटल्यां नहींटल्याशोकसंताप परनांतेकिंमटाल  
 शे विचारोमहापाप सां. २१ खंडत्रीजेछठीढालमां भाख्या

नवनवाभेद रंगविजयसिष्यइंमकहे नेमनेहर्षउमेद साः

२२ ॥ दुहा ॥ ब्राह्मणसहुछानारह्या नहीउपजेतेबोल मनो

वेगमन उलस्यो विप्रहुआनीटाल १ वादजीतीवनमांगया  
 विद्याधरबेहुमित्र मनोवेगकहेसांभलो पवनवेगपवित्र २  
 पुर्वापरविरोधयणा कहेतांलागेलाज दंवतणागुणसांभलो  
 जिमसरेतुंमकाज ३ क्षुधात्पान्यद्वेपनही गगक्रोधमद  
 लोभ मानमोहमायानहीं जनमजरामृत्युक्षोभ ४ स्वदस्वे  
 दविषवादनहीं निद्राचिंतानहीजेह अष्टदशदोषवेगला  
 आराधोवलीतेह ५ अतिसयचोत्रिसजेहने प्रातिहार्यआ  
 ठसार अनंतचतुष्टयमंडीया तेदेवभवजलतार ६ ब्रह्माह  
 रीहरदेवता रागद्वेषभंडार दूषणभूषणभूषिता पुत्रकलत्र  
 परिवार ७ सुदेवकुदेवपरिक्षाकरो धर्माधर्मविचार साचुं  
 होयतेअंगीकरो हेमप्रकारजिमच्यार ८ तापसताडनछेद  
 घर्षण दांनदयातपजाप सन्नसाम्बगुरुकुगुरुनां परिक्षाध  
 रोनिःपाप ९ ॥ ढाल ७ मी ॥ राधारुपेंदीसेरुडी हाथे  
 खलकेसोवनचुडीरे मारीसहरिसमाणी एदेडी ॥ कुगुरुकुदे  
 वकुधर्मतणाजेह दोषदाखव्यापुर्वेघणाएहरे मारासाजन  
 सुणज्यो ग्रंथवधवानेकारणजेह पाछलकह्याविचारोतेहरे  
 मा० १ लोकअलोकाकासमझार उचोचौदराजविस्ताररे  
 मा० सातराजहेठोअधोलोक मेरुकंदधीगणज्योथोकरे मा.  
 २ मेरुसमोउंचोमध्यलोक तिहांथीसातराजमोक्षरोकरे मा.  
 अधोसातराजमध्यएक पुर्वापरकरज्योविवेकरे मा० ३

ब्रह्मलोकराजछेपांच एकराजउपरवलीखांचरे मा० दक्षिण

उत्तरसघलेंसात वायुत्रिणविद्योविख्यातरे मा० ४ लो

कर्मध्यउभीत्रसनाल चौदराजउंचीविशालरे मा० त्रसना  
 भित्रसथावरभरीछे एकराजविस्तारेकरीछेरे मा० ५ बाहि  
 रभरीयाथावरपंच आगमकहियेएहवोसंचरे मा० घनरा  
 जजाणोत्रिलोक त्रिणसेंत्रितालांथोकरे मा० ६ कटिकर  
 कीधोपुरुषाकार अथवामादलदोढआकाररे मा. अर्धमाद  
 लधरचुंअधोलोक आखुंमादलउपरकरचुंथोकरे मा० ७  
 अधोलोकछेनरकावास छराजमांहिसातअवकासरे मा०  
 एकराजहेठोअधोलोक थावरपांचभरचोतेथोकरे मा० ८  
 लोकत्रिणनोघणोविचार सिद्धांतथकीसुणज्योसाररे मा०  
 कुणेनहीएसृष्टिनिपाइ अनादीकालनीएहसदाइरे मा०  
 ९ मिथ्यातीइंमकहेछेकेता जलव्याप्तब्रमांडेवहेतारे मा०  
 जलमांहिउपन्योपंपोट तेहथीइंडुंजायुंखोटुरे मा० १० ते  
 इंडुंकीधुंत्रिणखंड तेहथीउपन्योसहुब्रमांडरे मा० जलमां  
 मुंयुंब्रह्माएइंडुं तेहथीजायुंछेवलीरिंडुरे मा० ११ श्रेष्टि  
 नहुंतीकिहारह्याब्रह्मा जलपोटइंडुंकिंमजमारे मा० मिथ्या  
 मतनाकहुंविचार श्रेष्टिउपनीघणेप्रकाररे मा० १२ आ  
 दिहोतुंएकअनादि तेहथीउपन्योआदितासादिरे मा०  
 आदितनोउपन्योउंकार उंकारनोवेदअपाररे मा० १३  
 वेदनोहव्यहव्यनोधूम धूमनोमेघजलरुमरे मा० जलव्या  
 प्युंउंचुअखंड जइवाप्युंएकविसब्रह्मांडरे मा० १४ तिणी  
 कालआदिविशुंजलसार जलसाइपोढचाअपाररे मा. पो  
 ढचाथीगयाबहुकाल वर्षसहस्रवहीगयारसालरे मा. १५

तदांकलनहींआदिअनादि पृथ्विअपतेउजनहिवलीसादि

रे मा० वायुआकाशतरुअरनहींएह चंद्रसुरजग्रहनहींब  
लीतेहरे मा० १६ अग्नीआदिकरीनहींएक तदाआदि  
विश्वंएनिपायोलेकरे मा० प्रथमपहिलुंनिपायुंतेज तेज  
थकीजोतिउपन्योहेजरे मा० १७ जोतिथकीउपन्योवली  
फेन फेनथीउपन्योअदबुदसेनरे मा० अदबुदथीउपन्यो  
वलीअंड अंडथकीउपन्योब्रह्माअखंडरे मा. १८ ब्रह्मानो  
कास्यपरिषीजात कास्यपथीकास्यपीरिषीसंघातरे मा. का  
स्यपरिषीपतनीहुइतेर दीतीयेंजायादैत्यदाणवढेररे मा०  
१९ आदितीथकीउपन्याअपार तेत्रीसकोडदेवसूतसाररे  
मा० कडुएजायानवकुलींनाग वनितासुतगुरुडविषभाग  
रे मा० २० सुप्रभाएपुत्रीजणीजात नवसेंनवाणुंनदीवि  
रूयातरे मा० एकीयेंजणीयाद्वीपजसात सातेसागरजा  
याएकीयेंरातरे मा० २१ एकीयेंजायापर्वतब्रंद सेनाब्रा  
ह्मणीजणीयाचंदरे मा० एकीयेंसहुएसुरजजाया ताराग्र  
हनक्षत्रबहुमायारे मा. २२ हव्यकायेंजायारिषीवरस्वाम  
अठ्यासीसहस्रतणांछेनामरे मा. खडनेत्रीजणीयाच्यारे  
खांण स्वेदअंडजराअदबुदजाणरे मा० २३ च्यारखांण  
थीचोरासीलाख जीवजोनिउत्पतीनीभाखरे मा.बेतालीस  
लाखथलचरहोय जलचरनभचरबाकीजोयरे मा. २४ जी

वथकीउपन्याजुगच्यार कृतत्रिताद्वापरकलिसाररे मा.इंणी

परश्रेष्टीतणोछेलाग मिथ्यादृष्टीकह्योविभागरे मा. २५ खं

ॐ इंद्राजानीसातमाढाल सुणज्योसहुबालगोपालरे मा० रं

गविजयसिष्यइंमभाखे नेमविजयगुणइंमदाखरे मा० २६

॥ दुहा ॥ मनोवेगकहेसांभलो पवनवेगगुण

वंत मुढमिथ्यातनीवारता आपविगोएकंतरे १ ॥

ढाल ८ मी वणझारानीदेशी ॥ मारानायकरे विद्युत्रह्या

वेह वादवदेसृष्टिकारणे मारानायकरे ब्रह्माकहेसृष्टिएह

मेंसरजीसुखकारणे मा० १ मा. विश्नुवदेमुजतर्णीसार

सृष्टिरक्षाकरुंअमेखरी मा. मा. जूगकाजेवलगततेह शं

करपासेगयामनधरी मा० २ मा० कहोइश्वरमहाराज

अमेबहुंमांसिसृष्टिकेहतणी मा० मा० संकरकहेसुणोब्रह्मा

विश्वं मुझलिंगछेडेजाएतेधणी मा० ३ मा० ब्रह्मातुमेजा

ओउर्धलोक मुझलिंगनोअतज्यांहेये मा. मा. विश्नुजा

ओअधोलोक लिंगछेडोआवेसोइ मा. ४ मा० ब्रह्माए

वथाष्युर्लिंग हस्तधरीउंचोचढे मा. मा० लिंगवल्गीचा

ल्योकान वंगेपातालेहरीभडे मा० ५ मा० जातांथयोघ

णोकाल लिंगअंधनपावीयो मा० मा० नाराय

णथाकयोताम पाछोवलीहरकनेआवीयो मा. ६ मा.

विश्वुकहेसुणइस लिंगपारमेंनाविलह्यो मा० मा०

दुखीयोहुओब्रह्मावाट मुखफीकोकरीनेरह्यो मा० ७

मा० खसीपडचुंकेवडीपत्र लिंगउपरथीतलेयदा मा.

मा० पडतोझाल्योकहेत्रम कुडीशाखदेज्यांकेवडीतदा

मा० ८ मा० बहुआव्याइश्वरपास ब्रह्माकहेहुं

ठेठेगयो मा. मा. लिंगउपरथीएह केवडीत्रांणीसाचोभ  
यो मा० ९ मा. कहेकेवडीसाचीवत ब्रह्माआव्योतुझल  
गे मा. मा. केवडीकहेसुणस्वाम ब्रह्मावचननविडगे मा.  
१० मा. ग्यानेजोइकरीइस खोटुंजाणीश्रापीकेवडी मा.  
मा. मचडेसमाहरेलिंग कांटाहोजोतुझतेवडी मा० ११  
मा. खोटाबोलोब्रह्मातुंभांड सृष्टिनोहेसहीतुझतणी मा.  
मा. सत्यवादीगोविंद सृष्टिसहुनोएधणी मा. १२ मा.  
पवनवेगविचारीजोय मलतीवातएकेनहि मा. मा. प  
रिक्षाकरीधरोचित सुधुंसमकीतमनग्रही मा. १३ मा.  
जीनसासननाभेद सास्त्रसिधांतविचारीए मा. मा. वि  
तरागदेवआराध जैनवाक्यरिदयधारीए मा. १४ मा.  
श्रीहीरविजयसुरीराय सुभविजयसिष्यतेहना मा. मा.  
भावविजयसिष्यतास सिधिविजयसिष्यएहना मा० १५  
मा० रुपविजयसहीएह सिष्यकह्याजाणोसही मा० मा.  
ऋश्रविजयकलीमांहे सिष्यनामधराब्योमही मा० १६  
मा रंगविजयरंगलाय सिष्यकहीएजगमेंजदा मा० मा०  
नेमविजयसिष्यनाम नित्यउदयहोज्योतदा मा० १७ मा.  
एसंसारमांसार धर्मपरिक्षाजाणीए मा० मा० मिथ्यामत  
तणोद्वंस त्रिजोअधिकारमनआणीए मा० १८ मा०  
त्रीजोपुरोथयोखंड ढालआठेपुरणकरी मा. मा. मेमविजय

कहेनित्य गुरुनोनामरिदयधरी मा. १९ मा. इतिश्रीधर्म

परिक्षायांमिथ्यादेवशास्त्रपुराण गुरुदुषणतृतियोधिकार स



मात्र ३ ॥

॥ दुहा ॥ जीनसासनसमरीकरी प्रण

मीबेकरजोड चौथाअधिकारनीकथा कहुंछुगर्वनेछोड १

मनोवेगवलतोभणे पवनवेगभणीवात अवरपुराणनीवारता

सांभलज्योतुंमेघ्रात २ निरमलमततुंमेराखज्यो जैनधर्मप

ररंग समजावुंसहुद्वीजभणी विचारदेखाडुंचंग ३ अदभू

तरुपकरीनवा जइएंआपणबेय एकांतेनविओलखें फरी

आवस्युंइणेगेह ४ तापसरुपधरचांभलां पाडलीपुरमनो

हार उत्तरदिसिपोलेसंचरचा द्वीजशालायेंतिणीवार ५ ॥

॥ ढाल १ ली ॥ गोकुलगामनेगांदरेरे मकरोलुटालुट मा

रावालारे हुंनहीजाउंमहीवेचवारे एदेशी ॥ भेरवजाडीरु

घडीरे घंटातणोकीधोनाद मारासाजनरे सिंहासनबेठाच

डीरे विप्रआव्याकरवावाद मा० १ कौतिकवातसुणज्यो

सहुरे एआंकणी ॥ तापसदेखीआचंभीयारे भट्टएकबो

ल्योमनरंग मा० वादवदोतुंमेअतिघणारे प्रथमवचनकरुं

भंग मा० २ कौ. घंटाधंघोलीअमतणीरे भेरवजावीवलीआ

प मा० चांप्युंसिंहासनहेमनुंरे तेहनोदेज्योअमजबाप मा.

३ कौ० मनोवेगतवबोलियोरे सांभलोविप्रविचार मा०

विनोदकारणवाजांवाइयारे सिंहासनबेठाअमेसार मा० ४

कौ० बेठातुंमनेनखिगमेरे तोउतरीयेंनीचाततकाल मा.

वादनजाणुंहोयकेहबारे भण्यानहिंनिश्चाल मा. ५ कौ. वि

प्रवचनतवउचरेरे सांभलोतापस्सराज मा. किहांथकीतुंम

आवियारे कुणउपन्योछेकाज मा. ६ कौ. कुणकु

लेंतुमेउपन्यारे कुण्ठेतुंमारीजात मा. वासनिवासें  
 किहारहोरे उत्तरदेआंअमभ्रात मा० ७ कौ०  
 मनोवेगतवबोलियोरे सुणज्योविप्रविचार मा० साचुकं  
 हेतांसुखनहीरे जूठबोलेलहीयेमार मा० ८ कौ० तरती  
 सीलावलीजेणेकहीरे जेणेकह्योमकटनाट मा० असंभम.  
 वाक्यलवतांथकारे ताडनलद्युंतिणेघाट मा० ९ कौ० मुरी  
 स्वमोटाहोयेघणारे सभामांहिनरवलीजेह मा. विवेकविचा  
 रजाणेनहीरे स्युंकहीआगलतेह मा० १० कौ० द्विजव  
 रवाणीबोलियारे तापसकहोतुंमेंसार मा० मोटामुरिखछे  
 किस्वारे बोलोतेहअधिकार मा० ११ कौ० मनोवेगतव  
 उचरेरे सुणज्योविप्रविचार मा० मुखकथातुंमनेकहुं  
 रे श्रुतसांगरतुंमेपार मा० १२ कौ० सभामांहिमुख  
 नरेरे कोडोहेस्योद्विजवरआज मा. तोखोटीकथाकरेमुज  
 तणीरे नविसरेंअमारोकाज मा. १३ कौ० मुखहोयते  
 स्युंकरेरे सुणज्योकथानोसमाज मा० एकचितेमौनधरी  
 रे. हरषउपजेजीमआज मा० १४ कौ० च्यारनरमारग  
 सांचरचारे मुरिषमोटावलितेह मा. मुनिवरएकसांहमो  
 मिल्योरे उत्तमचारित्रगेह मा० १५ कौ० मौनधारीजोग  
 आगलोरे सुमतिगुपतिवृत्तधार मा. सपनमुद्रापरीसहसहे  
 रे भव्यजीवभवजलतार मा० १६ कौ० एहवोमुनिवरदी  
 हारे तबमुखच्यारेचंग मा० वं मुनिवरभ  
 जतीवरोस्योरंग मा. १७ कौ० प्रयवृधीतुंमनेहोज्योरे

वचनसुणीच्यारेतांम मा. मारगचाल्यामलपतारे जोजन

दोढगयाजाम मा. १८ कौ. चोथाखंडतणीकही  
रे प्रथमढालरसाल मा. रंगविजयसिष्यइंमकहरे  
नेमविजयउजमाल मा. १९ कौ. ॥

॥ दुहा ॥ तवमुखएकबोलियो आसीषदीधीमुनिराज  
धर्मबुद्धिमुजनेकही सरसेंअमारोकांज १ बीजोकहेमुजने  
कही त्रीजोबोलेतिणीवार चोथोकहेमुजनेकह्यो आसीष  
मुनिगुणधार २ मांहोमांहीवलगेघणुं पाछाआचातिणे  
ठांम मुनिवरतिहांदीठानही न्यायकारणअन्यग्राम ३  
बुद्धिवंतव्यवहारीया तेहनेजइमल्यातांम न्यायकरोशेठअ  
मतणो महामुरिखअंमनाम ४ तवशेठतेपुछीया कीसीमुर  
खाइअंग च्यारमधेएकबोलियो मुखमुखखाइअंग ५  
ढाल २ जी ॥ टुंकअनेटोडाविचेरे मेदीनांदोयखुं मेदी  
रंगलाग्यो एदेशी ॥ माहरेमंदीरेदोनारोअछेंरे चंगीनिरं  
गीसुखखाण साजनसांभलो एकदिवससुतोसिज्यारे थ  
योनिद्रावसीआण सा० १ तवभामनीआविबिहुरे सुती  
डावेजमपेपास सा० एकेकोहाथमाहरोग्रहीरे रिदयउपर  
करीआस सा. २ विणेअवसरमुजमंदरिरे दिपकहतोए  
कअंग सा. तवअंगलग्योआविरे दीवटतांणीचाल्योरं  
सा. ३ मुजउपरगोरहीरे वामांगनेत्रेपडीवात सा.

वचनसुणीच्यारेतांम मा. मारगचाल्यामलपतारे जोजन  
दोढगयाजाम मा. १८ कौ. चोथाखंडतणीकही  
रे प्रथमढालरसाल मा. रंगविजयसिष्यइंमकहरे  
नेमविजयउजमाल मा. १९ कौ. ॥  
॥ दुहा ॥ तवमुखएकबोलियो आसीषदीधीमुनिराज  
धर्मबुद्धिमुजनेकही सरसेंअमारोकांज १ बीजोकहेमुजने  
कही त्रीजोबोलेतिणीवार चोथोकहेमुजनेकह्यो आसीष  
मुनिगुणधार २ मांहोमांहीवलगेघणुं पाछाआचातिणे  
ठांम मुनिवरतिहांदीठानही न्यायकारणअन्यग्राम ३  
बुद्धिवंतव्यवहारीया तेहनेजइमल्यातांम न्यायकरोशेठअ  
मतणो महामुरिखअंमनाम ४ तवशेठतेपुछीया कीसीमुर  
खाइअंग च्यारमधेएकबोलियो मुखमुखखाइअंग ५  
ढाल २ जी ॥ टुंकअनेटोडाविचेरे मेदीनांदोयखुं मेदी  
रंगलाग्यो एदेशी ॥ माहरेमंदीरेदोनारोअछेंरे चंगीनिरं  
गीसुखखाण साजनसांभलो एकदिवससुतोसिज्यारे थ  
योनिद्रावसीआण सा० १ तवभामनीआविबिहुरे सुती  
डावेजमपेपास सा० एकेकोहाथमाहरोग्रहीरे रिदयउपर  
करीआस सा. २ विणेअवसरमुजमंदरिरे दिपकहतोए  
कअंग सा. तवअंगलग्योआविरे दीवटतांणीचाल्योरं  
सा. ३ मुजउपरगोरहीरे वामांगनेत्रेपडीवात सा.  
वचनसुणीच्यारेतांम मा. मारगचाल्यामलपतारे जोजन  
दोढगयाजाम मा. १८ कौ. चोथाखंडतणीकही  
रे प्रथमढालरसाल मा. रंगविजयसिष्यइंमकहरे  
नेमविजयउजमाल मा. १९ कौ. ॥

फेरवुरे चंगीकलेसैंहणेशीस सा. ५ नारीनेहतुटेरखेरे नेत्र  
 तणोनहींकाज सा. डावोचक्षुतवबल्योरे नामदीधोशुक्र  
 राज सा० ६ नारीनेहनेकारणेरे नेत्रतणीकरीहाण सा.  
 महामुग्खपणुंमाहरुरे विचारोतुंमेबुद्धिजाण सा. ७ तव  
 बीजोनरइंमभणेरें मुजमुरखनीसुणोवात सा. मुजघरना  
 रीबेसहीरे खरीरीछडीनामइरूयात सा. ८ जीमणोपग  
 खरीनेदीयोरे डावोरीछडीनेतांम सा. इणीपरसुखहुंभो  
 गवुरे महिलासरसोकाम सा. ९ एकदीवसघरेहुंगयोरे  
 खरीआविजललेय सा. जमणोपगपखालवारें रींछडीजोइ  
 दृष्टीदेय सा० १० जवखरीजिमणोधोइगइरे डावाउपर  
 मेंधयोपाय सा. तवरींछडीकोपेभरीरे मुसलआंणीकयोघा  
 य सा. ११ जमणोपगमुजभांजीयोरे तवखरीघरीघणोरोस  
 सा. तुमोटीमांबिलरींछडीरे मानमच्छरअतिसोस सा. १२  
 निजपतिनेतुंनविधेरें अन्यपुरुषस्युंरमेराति सा. तवरीं  
 छडीकहेमुनेकहोरे आपणीछांडोआभुंडीजात सा. १३ चो  
 रेचोवटेतुरमेंरे अन्यजाणेसहुलोक सा. भरतारबापडोपाध  
 रारे नाककांनछेदेबीजोरोक सा. १४ तवखरीनेचडीरोसडीरे  
 सबलोमंसलकरलीध सा. प्रहारमेल्योपगउपरेंरे चरणडा  
 वोखोडोकीध सा. माहरोपगतेंभांजीयोरे ताहरोपगभिक  
 रचोभंग सा. साटसाटुंवलयुंआपणुरें हवेबेहुसोकयोमारंग  
 सा. १६ पगबेहुकुटीभांजीयारे नारीमेंदुहवीनलिगार सा.  
 मोटोमुरंखमुजसमारे कोइनविदीसैंगमार सा. १७ चांथा

खंडतणीकहीरे ढालबीजीसुविसाल सा. रंगविजयसीसने

मनेरे होज्योमंगलमाल सा० १८ ॥ ॥ दुहा ॥ तवत्री  
जोइणीपरभणें सांभलोबुद्धिनिधानं मुजसरीखोमुरखनहीं  
श्रीगुरुकेरीआण १ नगरलोकपुछेतदा कहेंमुरखतुजवाव  
जीमन्यायविचारीकीजीयें विनोदहोयेंवैरूयात २ ॥

॥ ढाल ३ जी ॥ नाहगयोतोवाडीएरे लाठयोचंपानोफुल्ल  
नांनोनाहलोरे एदेशी ॥ तवत्रीजोमुरखकहेरे तुंमेसहुसांभ  
लोआज साजनसांभलोरे मुजमुरखपणुंवरणवुंरे जीमस  
रस्येमुंजकाज सा० १ एकदिवसनारीअमैरे मलियांएक  
णसेज सा० होडपाडीमौनेरह्यारे इंमबोलीबेहुहेज सा०  
२ जेहारेतेहोडेंदीएरे घृतखांडभरीदशपोलि सा० साकर  
साथेमिश्रकरीरे सुगंधघृतमांझबोलि सा० ३ इंमपरठी  
मौनेरह्यारे नरनारीबेहुचंग सा० तेहवेतसकरआवियारे  
धनहरवाउत्तंग सा० ४ खात्रदेइघरमांगयारे वित्तकाढचुं  
अपार सा० आभरणवस्त्रघणालीयारे मोतीलीयांदीनार  
सा० ५ तोहीअमेनविबोलियारे होडहारेवामाट सा० स्त्री  
सणगारउतारीनेरे लेवालागोतवघाट सा० ६ नारीकहे  
कंतसांभलोरे चोरेहरचुंद्रव्यकोड सा० हसीकरीमिंताली  
दीधीरे नारीतुंहारीहोड सा० ७ पोलिघृतखांडेभरीरे मु  
जआपोतुंमेआज सा० तस्करवित्तलेइगयारे लोकमांहि

लागीलाज सा० ८ एहवीकथाछेमुजतणीरे महामुस्वमा  
हरीनांम सा० सकललोकविचारज्योरे धर्मबुद्धिनोहुंठांम

सा० ९ चोथोनरतवबोलियोरे स्वकीयकथापरसंग सा०  
 मुजमुरिखपणुंसांभलोरे जीमहोयेंतुंमनेरंग सा० १० ए  
 कदिवससासरेगथोरे स्त्रिआणानेकाज सा० तवमातामुज  
 सिखव्युरे सांभलपुत्रतुंआज सा० ११ सासरेनित्यजमी  
 येनहीरे उदरभरीनेअपार सा० एकदिवसभुस्यारहोरे  
 बीजेपणथोडोआहार सा० १२ सिखांमणदेइमोकल्योरे  
 बहुलेवानेकाज सा० सासरेगयोउलटधरीरे सहुनेमल्यो  
 हुइलाज सा० १३ खेमकुशलपुछीसालकरें जिमवाउठो  
 भगनिबोर सा० अमोकहुंतुंमोसांभलोरे जमीआव्योहुं  
 घोर सा० १४ बिजेदीनलोकआवियारे जीमणतणोनहीं  
 लाग सा० रातपडीसालाबोलियारे जमाइआरोगोमहा  
 भाग सा० १५ सालाप्रतेहुंबोलियोरे निसीभोजननही  
 चंग सा० भूखनथीमुजअतिघणीरे अबाधाउपनीवलीअं  
 ग सा० १६ सासुएमनस्युविचारीयुरे हलुआकीजेअन्न  
 सा० चोखाभिंजव्यावाटलीरे कुरनिपावानेमन्न सा० १७  
 जवमागसेंतवपीरसस्युरे एहवोकरीस्युंविचार सा० कबो  
 लुंभरीतंदुलमुंकीयोरे ढोलीयाहेठेआधार सा० १८ मुज  
 महिलातवसांचरीरे आंगणेलघुनितकाज सा० नवरुंदेखी  
 मेंचिंतव्युरे तेहसांभलोधनराज सा० १९ क्षुथायेपिडचो  
 रहीनचसकुंरे दौयलांघणथइमुज सा० तांदुललेइमेंमुस  
 भरयुरे नहींजांणेकोइगुह सा० २० तवनारीआविमुजत  
 णीरे मुखदीठुंविकराल सा० बोलाव्योहुंबोलुंनहीरे भांम

इतिकीयोबुंबाल सा. २१ खंडचोथानीएकहीरे ढालत्रीजीगुण

खाण सा. रंगविजयसीष्यइंमकहिरे नेमेंउलटआण सा.  
 २२॥ दुहा ॥ मुजस्वामीमुखेस्युंथयुं धाज्योभाइबाप लोक  
 बहुआविमल्यो कोलाहलसंताप १ वेगेवैदबोलाविया डा  
 ह्यासातनेपांष तेआव्याउलटधरी ओषधमेलीकरीसांचरी  
 रोगपरठेलोकअतिघणा कर्णमुलगंडोल एककहेपीतर  
 कोपीया भोगमंडावोमंडोल ३ उतारणांकरोसगतिना कुल  
 देवीनेभोग गोगागणेशजक्षपुजतां टलेगलानोरोग ४ वे  
 गेंवैघनिहालियो खाटहेठेभर्योवाट तांदुलेभरीयोकंठसमो  
 मध्येदीठोघाट ४ मस्तकधुणीतेबोलिया नजीवेजमाइआ  
 ज तांदुलव्याधीएउपनी गलामारोगअसाज ६ तांदुलस  
 रीखाउपन्या किटकविषमछेअंग वितवस्त्रघणांआपज्यो  
 जमाइनेकरुंचंग ७ सस्त्रकाढीगालछेदीयो साहीरह्याजण  
 च्यार बुंभारवकरतांथकां काढयातांदुलतिणिवार ८ रुधि  
 रालातेनिकल्या वैदेलीधांवस्त्रदान गलास्फोटकमुजनांम  
 दीयो मुरखमोटोनहीसांन ९ मुरिखच्यारेकथाकही सांभ  
 लीसघलेलोक न्यायनहींएतुमतणो स्युंकहीएअमेफोक १०  
 धर्मवृद्धिमुनिश्वरेकही महामुरिखतुंमेच्यार वढवाडतजी  
 जाओमंदीरे एकेकअक्षरलेवोतार ११ तवद्विजवरतेबोलीया  
 सांभलोतापसवात एहवोमुरखअममांनही कहोहवेतुमारी

रूयात १२ ॥ ढाल ४ थी ॥ इणेसरोवरीयारीपालि ॥

उभीदोष्यनागरीमारालाल एदेशी ॥ मनोवेगभणेद्विजरा

ज सुणोतुंमेसहुमली मा० साकेतानामेनगरीअछेतेनिर  
 मलीमारालाल विश्वभूतिनामिब्राह्मणएकतिहारहे मा०  
 तेहनेकंन्याछेएकजोवनवयमांवहे १ मा. मुजपिताभणीतां  
 मविवाहतेमेलियो मा० मांडचोविवाहमहोच्छवमनोरंगे  
 भेलियो मा० कीधोहाथमेलावोवरकंन्याबेहुतणो मा० ते  
 हवेंहालकलोलथायेंनगरीमांघणो मा. २ त्रासपडयोसहु  
 लोकनासेरोयेंघणुं मा. रडेपडेउभाथायनचालेबलकोतणुं  
 मा० एकएकनेपुछेलोकजास्युंआपणकिहां मा० थां  
 भोउपाडीनाठोआवेहाथीइहां मा० ३ तेहवेमुजमाताने  
 मेलीनाठोमुजपिता मा० जीव्यानीबहुआस्यलागमिनमें  
 भीता मा. नासंतालागीबांहिसंजोगेगर्भधर्यो मा. उदररह्यो  
 हुंत्यांहमातानीकुखेभर्यो मा० ४ तातगयोमुजमातानेमे  
 लीएकली मा. नाठीजाअंमातविकटजाणीवली मा. कोमल  
 कंपेकायतेलोकबोलतिहां मा. दिसेंनहींभरतारताहरोगयो  
 किहां मा. ५ चाल्योतेपरदेशगयोजेपरीहरी मा दिनदीन  
 वाधेंगर्भलोकेंवातदीलधरी मा. पुछेलोकअनेकताहरेगर्भ  
 किंमथयो मा० अमेजाणुंछुंसर्वतुजधणीनासीगयो मा०  
 ६ तवनारिकहेजारपुरुषसंगनविकर्यो मा० हाथमेलाबे  
 संकटलाग्योतिणेधर्यो मा० मांनीलोकेंवातकर्मगतिएह  
 नो मा० पिहरहुरहीकुणकरेवाततेहनी मा. ७ तवमसबा

डापुरणथवाआविया मा. जमवाकारणतापसघणातेडावि  
 या मा. विश्वभूतिवेंअघरणीकरीजीमाडीया मा. सनमुखउ



भोविनतिकरेहाथजोडीया मा० ८ नारीतणोतिहांतातपुछे  
 तापसभणी मा० भवितव्यतानोविचारकहोबुद्धिमाधणी मा०  
 कहेतापसतुमेसांभलोवातकहुंनवी मा० तुमदेशमांहिदुका  
 ल्यास्येसहीसंभवी मा० ९ बारवरसांनोकालसहीकरीजांण  
 ज्यो मा० पेटमांहिथीमेंसुणीवांणीपरमांणज्यो मा० हुंहवेरहुं  
 पेटमांहिदुकालइंमगालथि मा० बोल्यातापसवयणथास्येइं  
 मपालीये मा० १० सुगालथयापछो निकलुंतोसुखीथाइंए मा०  
 जोनीकलुंदुकालमांहीतोमाहुथाइंए मा० तेतापसतेणीवा  
 रचाल्यापरदेशमां मा० बारवरसफरीआव्यानवनवावेश  
 मां मा० ११ दीधोआदरमानआहारघणोआपीयो मा०  
 पान्याहरखअपारसुगालनामथापीयो मा० ऊदरमांहीथी  
 वातसुणीमेंतेहवे मा० निकल्योहुंगर्भमांहीथीसीघ्रथइंएह  
 वे मा० १२ खाउंखाउंवारोवारकरुंहुंतवजदा मा० जम  
 णदीयोमुझमातकहुंतुमनेमुदा मा० तापसकहेतिणीवारए  
 पुत्रकुलक्षणो मा० धनधान्यनोसंहारकरेकुलभक्षणो मा०  
 १३ जेभुपणेतुटेकानतेसोनेस्युंकीजीए मा० कोह्युंधानजो  
 होयवाडेनांखीदीजीए मा० जाजारेमुझआगलथीमुखलेइं  
 पापीया मा० नहितोफेडीसठामसहीदुःखव्यापीया मा०  
 १४ मंदिरमाहरामांहिहवेतुंमतरहे मा० सांभलीमाताना  
 वयंकुमरतिहांथीवहे मा० चाल्योजाउंपरदेसतापसटोळ  
 मांभल्यो मा० रीखीनोलीधोवेशअजोभ्याआर्वाभल्यो मा०  
 १५ तिहांपरणीमुझमायदीठीमेंतेहवे मा० तापसप्रणमी

पायपुच्छधामेणहवे मा० तवतापसकहेएमसांभलतुंवारता  
 मा० स्मृतिपुराणजेसास्त्रमांहिअमेधारता मा. १६ अं  
 क्षतजोनीपरणीतेनहीदोषएहमां मा० जेनारीनोनाथगयो  
 परदेशमां मा० च्यारवरसलगेवाटजुएतेवेसमां मा० जो  
 नाव्योभरतारकरेबीजोलेसमां मा० १७ स्मृत्युक्तं. अ  
 द्विर्वाचाप्रदताया यदीपुर्ववरोमृत साचेदक्षतयोनीस्यात्  
 पुनःसस्कारमर्हति १ पुत्रवतीजेनारमुत्रोधणीतेहनो मा.  
 बेठीरहेआठवरसलगंमानएहनो मा. फरीबीजोभरतारक  
 रेनारीवली मा. तोशास्त्रेकह्योदोपनारीनेजएटली मा०  
 १८ श्लोकोक्त. अष्टौवर्षाणिसपुत्र ब्राह्मणीपतितंपती अ  
 प्रसुताचचवारी पुरतोन्यःसमाचरेत् १ परणीछेतुममाय  
 बिचारतेहनोनही मा. तेसांमलीनेहुंआव्योब्रह्मसालावही  
 मा० कौतिककारणभेरघंटानादमेंकीयो मा. चाल्योतापस  
 साथतिहांवेषमेंलीयो मा० १९ चोयाखंडनीढालचोथीए  
 सही मा० रंगविजयनेसीष्यनेमविजयकही मा० सांभल  
 ज्योसहुकोयआगेवातछेयणी मा० विचमांनकरस्योव्याघा  
 तराखोरंगसहु मा० २० ॥ ॥ दुहा ॥ तवब्राह्मणएमबो  
 लीया असत्यवचनगमार पुरुषभुजलीगाथकी कीमरहेग  
 र्भआधार १ गर्भमांहीथीकीमसांभले तापसकह्योजेविचां  
 १ बारवरसकहोकिमरहे उदरमांगर्भसार २ जातमात्रबा  
 लककहो कीमतेवेशधरंत तुल्लसरीखोखोटोनही महीमंड  
 जोयंत ३ मनोवेगतबबोलियो सांभलोद्वीजवरवाव स्मृ

इतिपुराणेजेकह्युं तेस्युं वचनत्रसाच ४ तववाडवकीपीकहे  
रेतापसत्रजाणवेदपुराणेजेकह्युं तेकहोत्रमनेवाण ५ ॥

॥ ढाल ५ मी ॥ मेडतेनगारोवाजीपोरेढोला षडीरे  
द्वंद्वानेछेरढोला भाजीमतजाजोरेसगताश्रोतढोला एदेशी  
॥ मनोवेगतवधोलीपोरेसाजन सांभलोब्राह्मणवातसाजन  
तुमभयधीधुमुघणुरे सा० कीमकहुंसास्त्रविरुयात सा० १  
साजनसहुसुणज्यारे आगेजेहोए सा० एआंकणी ॥ तव  
हीजवरधोल्यावलीरे सा० सुणजोतापसचंग सा० संका  
भयमेलीकरीरे सा० पुराणकथाकहोरंग सा० २ सा० म  
नोवेगधीतहरखीओरे सा. बोल्योतवमनोहार सा. वेदपुरा  
णमानेनहीरे सा. तेनरजाणोगमार सा. ३ सा. मनोवेगता  
पसतणीरे सा. वाणीपुराणनीअभंग सा० अंगउपांगप्र  
सिद्धछेरे सा. वेदमानेतेचंग सा. ४ सा. चिकीछावलीवे  
धनीरे सा. जोतिकसास्त्रदेइआदि सा. सीधाआज्ञाएस  
हीरे सा. शास्त्रवचनअनादि सा. ५ सा. उक्तंच. पुसण  
मानबोधर्म सांगोवेदाचिकिहिपतं आज्ञासिधानीचत्कारी  
नहंतठवानिहेतुभिः १ सर्ववेदरीखीनीकहीरे सा. वीजी  
करीअप्रमाण सा. तेब्रह्माहत्वारोक्योरे सा. भवभवहो  
द्वधजाण सा. ६ सा. उक्तंच. मानवठ्यासवासिष्ट ४  
नवेदसंयुतं अप्रमाणंमुक्तेब्रुयात् सभवेत्रमघातकं, १ त्वेदि  
द्वधवरधोलीचारे सा. कहोतापसएसार सा. कादिकवचन  
मात्रधीरे सा. पापनस्रगोळिगार सा. ७ सा. निमत्र

अग्निउनीघणारे सा. कहितांनबलेअंगसार सा. विमशा  
 खतणोदोषकाढतारे सा. कहेतांनपापालिगार सा. ८  
 सा. तववचनसुष्पीनेइस्पुंरे सा. भयतजीबोल्पोरीखीदेक  
 सा. हुंतोवेदपुराणमारे सा. दोषकहुंसुणोखेव सा. ९  
 सा. एकनगरमांहिरहेरे सा. नारिदोषत्रांतिसार सा. १०  
 कभागीबीजीरधीरे सा. जोवनभरमनोहार सा. १०  
 सा. बालकुंवारीतंबेदुरे सा. वेहुसुतीसेहेजमझार सा. ते  
 वेहनारीसंजोगथीरे सा. जायोसुतसुविचार सा. ११  
 सा. नामदीधुंतवतेहनारे सा. भागीरथीपुत्रचंग सा. ए  
 तोभारथपुराणमारे सा. वखाप्योमननेरंग सा. १२ जुओ  
 नारीनाजोगथीरे सा. जायोपुत्रसुविचार सा. तोनारीनर  
 संजोगथीरे सा. हुंजनम्योतिमसार सा. १३ सा. अवरष्ट  
 टांतवलीकहुरे सा. सांभलोद्विजवराज सा. जीमसंदेहमन  
 भाजसेरे सा० सरस्येतुमारांकाज सा० १४ सा०  
 गंधारीएकनारीएरे सा० धृतराष्ट्रकरेएकाज सा० एह  
 वोनिश्वयक्कीधोतिहारे सा० सांभलोतुमेद्वीजराज सा०  
 १५ सा० तवनारीगंधारीसहीरे सा० रोमांचीतहु  
 ज्ञान सा. तवनारीतणेधमेहुइरे सा. माथेहुइतीतम  
 सा. १६ सा. चोथेदिवसेनारीएरे सा. स्नानकर्णुति  
 मिवार सा. पछीकस्त्रविदुणीहतीरे सा. फणसआलि  
 जनअपार सा. १७ सा. तेहकालसमेपछीरे सा. ना  
 अमोन्नक सा. तेहनाथपरण्णोतिहारे सा. धृतरा

शूद्ररतोविवेक सा १८ सा. तवपुफवतीनारीतिर्णारे साः  
 नदीगइमुखनीछाह सा. कंतभयथकीनारीयेरे सा. न  
 रविश्रुंनीधरीबाह सा० १९ सा० तेहृत्तांतगर्भनारे सा.  
 भावकह्योतिणिवार सा० नरनारायणेकरेरे सा० मनस्युं  
 करीयविचार सा० २० सा० चोथाखंडतणीकहीरे सा०  
 पांचमीढालएसार सा० रंगविजयतसाशिष्यनरे सा० नेम  
 बिजयजयकार सा० २१ सा० ॥ ॥ दुहा ॥ तवकुटुं  
 बतेडावीया अंधकविश्रुंआदीसार धृतराष्ट्रवेसारीने क  
 ह्योतेहनेस्युंविचार १ तवसहुनेसंतोखीया दीवसगयाति  
 णीवार एकदिवसगंधारीए फणसजायोउदार २ तेतोफण  
 सम्रांहीथी सुतनिकल्यासतएक एतोभारथेभाखायो तुमत  
 णाशास्त्रविवेक ३ मुझमातानेतातने संजोगेहुओहुंसार तो  
 मुझमातपितातणो कीमकीजेतेविचार ४ तववाडवबोल्या  
 सहु तुमतणावचनसत्य तुमेतापसमुद्राभली नविभाखेअ  
 सत्य ४ पिणसांभलोएकवातमे बोल्योखोटोजेम गर्भथकी  
 कीमसांभल्युं खोटुंवयणजएम ६ एहवचनकीममानीए सां  
 भलोतापसराय एहकथाअमनेकहो मनधरीबहुपसाय ७॥  
 ॥ ढाल ॥ ६ ॥ ह्रीं प्रीतडीनकीजेरेनारीपरदेशीयारे एदे  
 शीं॥ वचनसुणीतवमनोवेगत्रोलियारे सांभलोवाडवतुंमेवि  
 चार गर्भमांहीयासादतेमेंसुप्यारे वादनिवारुंतेनिरधार सु  
 णप्योसाजनजेकहुंवातडीरे १ एत्राकणी ॥ महाभारथमे  
 वाणीजेकहीरे तेनविजांणोसुखअभंग एकमनाथइसुणज्यो

सहुतुंमेरे संदेहनिवारणएउत्तंग सु० २ जादववंशेवसुदे  
 वजाणीएरे तेहनीबेटीअमृतवाण रूपकलाविभ्रमविसाल  
 नीरे सुभद्रानांमगुणजांण सु० ३ विश्वंतणीएभगनीजा  
 णज्यारे अर्जुनवरकीधोभरतार गर्भधरयोसुभद्रानारीएरे  
 पुरामासहुवाजवत्यार सु० ४ असमाधिउपनीतवते  
 बालनेरे कृष्णकथाकहोभाइविचार वक्रावोवर्णनकरीने  
 दाखव्यारे सुभद्रापांमीनिद्राअपार सु० ५ प्रत्युत्तरनवि  
 बोलकोतिहारे गर्भेहुंकारोदीधोतांम नारायणतवमनवि  
 स्मयपड्यारे एकोइपुरुपमोटोजांम सु० ६ गर्भेहुंकारो  
 सुणीयोजेहवेरे दांमोदरचिंतवतेह कथासुणीनेहुंकारोदी  
 यारे तीमतापसवचनसहीएह सु० ७ द्वीजवरकहेसहुसा  
 चुंक्यारे स्मृतिपुराणेबोल्यांजेह वलीअमनेएकविस्मयउ  
 पन्यारे बारवरसरह्यांगर्भेतेह सु० ८ मनोवेगबाल्योतव  
 फरीबळीरे रिधीवचननजांणोगमार मयनांमातापसछेएक  
 रुयडारे वनमेंरहेनिरधार सु० ९ एकदिनरजनीसुतोछेति  
 हारे स्वप्नदीठोनिद्रामांतांम नारीसरसोभोगमनस्युंकरेरे  
 विर्यखलितहुआआंम सु० १० तेविर्यसंहरचुंहायमांहि  
 जदारे मनस्युंकीधोरेविचार रखेंमुजविर्यफोकजायेंसहीरे  
 देखीहसस्येंनरनार सु० ११ कोपिनेविर्यनेपत्रलेइकमल  
 नुरे बीडोवालीतिणीवार निर्मलनदीनाजलमांहीतदारे व  
 हितुंमेल्युंनिराधार सु० १२ डेडकीयेतेखाधुंपांनडुरे गर्भ  
 रह्योडदरमांहि तवतेहनेरितुनोसमोहतारे दर्दुरीनेपेटर

इत्यांही सु० १३ खिनालक्षणप्रमट्वाग्रमवेरे मासदिव  
 सगयाअपार जनमहुअसुभलमनेकरीरे उंचग्रहउपन्वा  
 केफार सु० १४ बंटीनोनामदीयोमंदोदरीरे रुपसोभागी  
 अभिराम सातानरुपजोवानीहुंसघणीरे बोलावेलेइनांस  
 सु० १५ एहवुरुपकेहननुनविहोयेरे एहनेबेठांमाणसजोव  
 कीधोविचारतिणेइंसचितवीरे प्रौढकमलदलेंबेलीसोप सु०  
 १६ स्नानकरेकानित्यजायेंवहीरे नदीएअवेमयरिषीसार  
 कमलउपरदीठीतेकुंमरीकारे तापसचितवेमनहमझार सु०  
 १७ मुजविर्यथकीउपनीएबालिकारे तेकारणमुजवाधेनेह  
 माहरीपुत्रीहुइसंसारमारे रुपलक्षणेंदीसेएह सु० १८ नां  
 मथाप्युबटीनुंमंदोदरीरे लेइआव्योनिजथानिकतांम भोज  
 नकरीनेजिमाडेबालिकारे जोवनवंतिहुइजांम सु० १९ चो  
 थाखंडतणीछट्टाढालमारे रंगविजयकविसार श्रोतासांभल  
 योसहुएकमनारे नेमविजयजयकार सु० २० ॥ ॥ दुहा ॥  
 एकदिनरतिवंतीहुइ कोपिनतापसनीसार विर्यतणीखरडी  
 अछे पहेरीपुत्रीएतिणीवार १ तेकोपिनपरझेवथी गर्भरू  
 ह्योत्रिणमांहि दिनदिनवाधेअनुक्रमें कुंमरीनेमुखच्छांइ  
 २ तापसजाणेचितमे मुझविर्यनिरधार गर्भधर्योएकुंमरी  
 ए होस्येकोइकअवतार ३ जोअवररिषीकोइजांणस्ये तो  
 हसस्येनिसदीह लाजलारमजास्येखरी स्येमुखबोलिशजी  
 इ ४ एहवीकरीविचारण गर्भनेराखुंगोप खिलुंमंत्रजंभे  
 करी कोइनत्रिजाणेल्ये ५ कमंडललेइहाथमां जलबांटे

३ भ्रमंभ्रं जीहांलगेवरपामेनहीं गर्भरहेज्योमांहिजंत्र ६

बैटिबोलेबापने गर्भस्विलयोमहापाप तवमपतापसबोलियो

भ्रंविंतव्यतानेप्रतापे ७ राक्षसकुलेलंकापति विश्ववसूता

तकैकिमाय रावणपरण्योमंदोदरी बारवरसनीअवधेयाध

८ रावणनेपहेलोजाणजो सातसहसगयांवर्ष रावणनेपुत्र

एकह्यो उपन्योपांम्याहर्ष ९ सातसहसवर्षगयेहुते इंद्र

जीतनांमकुमार बारवरसहुरह्योगर्भमें तोस्युंकरोविचार

१० सांभलिनेद्वीजबोलिया सत्यवचनतुंमसार जातमात्रथ

कतिंमे वेषलिधोनिरधार ११ जेनारिएजनमीयो करी

परणेजेनार तुंमजनमथयापछी किंमपरणीधीजीवार

१२ दोयसंदेहएहवाअछे तेहनिवारीआज जीभिमने

निश्चयअमतणां सरैसहुनांकाज १३ ॥ ॥ ढील

७ मी ॥ अमलालारंगावोवरनामोलियां एदेशी ॥

मनोवेगकहेभाइसांभलो सूत्रकंठतुंमेछोसुजाणरे धांति

भाजेजिमसघलिमनतणी तिमबोलुंहुंहवेवाणरे १ स

सृतिपुराणवेदमांजुओ ॥ एआंकणी ॥ मोटोपारासूगरि

षीमांकह्यो एकदीवसकीधोविहाररे गंगानदीउपकंठरे

हीतिहां नावखेडेकन्याएकसाररे स्मृ. २ मच्छगंधानां

मछेतेहनौ कुरुपदेअभागणिदेहरे गंधायशरीरिजोजनलगे

किजुंनामपरचुंवलितेहरे स्मृ. ३ दीठीएकलिकन्यापा

शासूरे नावेबछेजोइतसरुपरै जाग्योमनोअवेतवस्तनदेखी

४ विकलथयुंतवस्वरुधरे स्मृ. ४ रिषीकहैअमस्युंकृपा

५



करो दानदेओकायानीसारीरे सुणोतपसीतवभणेकांम  
 नी मुझतनुंदुर्गधधारीरे स्मृ० ५ अजुआलेंलोकदेखेसहु  
 अघटतुंकिमकीजेकाजरे देहकीधोसुगंधहाथफेरीने धूंयर  
 करीलोपीलाजरे स्मृ० ६ भोगविलासकरतांअनुक्रमे ज  
 नमहुओवेदव्यासरे मुंछकुंछनेकमंडलधरचांहाथमें वेद  
 पुराणमुखबोलेभासरे स्मृ० ७ कोटेंजनोइकरजपमालि  
 का मृगचर्मदंडउतंगरे करजोडीलाग्योतापसरुपे मातता  
 तपायमनरंगरे स्मृ० ८ आदेशपारासुरनोलही तपमां  
 ड्योगंगानेतीररे वेदव्यासमोटोरिषीश्वरअछें ध्यानधरें  
 महावंतधीररे स्मृ० ९ वनमांसिखदंडारिषोगयो एकली  
 रहीबालाजांमरे सांतराजाक्रिडाकरवाआवियो दीठीजो  
 जनगंधातांमरे स्मृ० १० सुगंधशरीरदेखीरंजियो विवा  
 हविधेपरणीतेहरे जिमकन्यायेवेदव्यासजाइयो ताससरु  
 पसुभदेहरे स्मृ० ११ ततकालजण्यातापसर्जामहुओ  
 तिममुजनेद्विजजांणारे जिमपरणीजोजनगंधावली ति  
 ममुजजननिवखाणारे स्मृ० १२ वलताविप्रफरीइमउ  
 घरे सुणोतापसतुंमोछोसुजांणरे सत्यवचनतुंमैजेअमने  
 कह्यां तेसहुवेदपुराणरे स्मृ० १४ वलीविप्रसांभलोवा  
 रता मनोवेगकहेंअवरविचाररे अंधकवृष्टिजादवरायनो  
 हरीवंसीनरसेवेपायरे स्मृ० १४ कुंतिनांमैतेहनीकुंमारीका  
 रूपसोभागीअभिरांमरे घरछिद्रेकिरणसुरजतणां पेटांकुंता  
 कानेतांमरे स्मृ० १५ गर्भधरचोतवत्तेसुरजतणो कामेकरणा

तेबेटोजायोरे पछेपांडुराजानेपरणाविने अक्षतजोनित

णेउंमायोरे स्मृ० १६ करणतणीमाताकन्याकही तो  
मुजजननिमांसीखोडरे जीमकरणहुओतिमहुंहुओ वलि  
सांभलोबेकरजोडरे स्मृ० १७ चोथाखंडतणीढालसा  
तमी कहीविशेषकरीविगताइरे रंगविजयनोसिष्यइंमक  
हे सांभलज्योसहुचितलाइरे स्मृ० १८ ॥

॥ दुहा ॥ उदाइनतापसअछे तपजपकरेअपार क्लेशकरा  
वेक्रोधथी तिणेबिहेनरनार एकदिवससुतोथको स्वप्नमां  
भोगवेकांम विर्यखलितहुओतदा मनस्युंविचारेतांम २  
विर्यमूंकवानेकारणे गंगागयोततखेव कमलमांविर्यमुंकिने  
स्नानकरचुंतिणेहेव ३ रघुराजानीपुत्रिका चंद्रमतिनांम  
विवेक गंगानदीयेंजीलवा आविएकाएक ४ पुष्पवतिते  
वालिका कमलस्युंकीधीयाळ पदमलेइनाकेंधरयुं गर्भर  
ह्योतिणीताल ५ ॥ ॥ ढाल ८ मी ॥ वाघानाभावनरि  
एदेशी ॥ सगर्भाबेटीदीठीमात सांभलबेटीनातातहे सस  
नेहीसुंदर अणाचारपुत्रीएकीधो गर्भपारकोलीधोहे सस  
नेहीसुंदर १ साजनसहुकोसांभलो एआंकणी ॥ रघुरा  
जाएलाजधरीमनमां बेटीमुंकीवनमांहे स० वाघसिंहना  
शब्दघणाथाए दुःखेकरीनेभरायेहे स० सा० २ तेवनमां  
हितापसवास वांदुतापसमोटोआसहे स० बहुकरेजतनता

षसतेहनो नारीनेमनएहनोहे स० ३ सा० नागकुंमरते

णिएंजण्योसार रुपेंजाणेनागकुंमारहे स० तवचंद्रमतिइं

मकहेमाय पुत्रतुंतातजोवानेजायहे स० ४ सा० मजूस  
 मांहिघाल्योसूतजांम गंगाप्रवाहिलेयोतांमहे स० प्रवाह  
 मांहिमजूसतेचाली उदायनेदीठीझालीहे स० ५ सा०  
 घ्राणीठांमउघाडीजाइ पिताएपुत्रदीठोअभिरांमहे स०  
 सूतदेखीउपन्योबहुनेह चंद्रमतिआवितवगेहहे स०  
 ६ सा० कुमरीकन्याकहेछेसार उदाइनतुंमुजभरता  
 रहे स० विवाहकरीपरणोतुंमेआज जिमसरेबेहुनां  
 काजहे स० ७ सा० उदाइनतवबोल्योजती एहवात  
 अमनेनहघिटती स० तुजपितापरणावेसोय तेताहरो  
 भरतारहोयहे स० ८ सा० तापसेंजइमाग्योरघूराय  
 बेटीअमनेकरोपसायहे स० नहिंतोश्रापीनेभस्मजकरुं  
 केतुजमारुंकेहुंमरुंहे स० ९ सा० राजाकहेबेटीनेवरो  
 उदाइनतुंमेकोपपरीहरोहे स० तापसतवजमाइकरचो  
 चंद्रमतिनेवेगेंवरचोहे स० १० सा० वेदपुराणेबोल्यो  
 एम चंद्रमतिपरणीतेकेमहे स० पुत्रजणेकन्याजेहोय  
 पछिविवाहकरोतेजोयहे स० ११ सा० जीमचंद्रमतिक  
 न्याकहीसार तिममुझमातानोकस्योविचारहे स० सू  
 त्रकंठकहेसाचीवात तुंमेकहुंतेजगविरूयातहे स० १२  
 सा० मनोवेगबोल्योगुणभाज पवनवेगसंबोधनकाजहे  
 स० वेदपुराणकथाकहिसारी तुंमआगलकहीविस्तारी  
 हे स० १३ सा० पुत्रजणीकन्याविवाह स्त्रिसंजोगेउ

पुजेगर्भउदाहहे स० फणसआलिंननारीसार सतबेटानो

हुओ अवतारहे स० १४ सा० सुभद्रानोगर्भसांभली

शब्द नारायणहुंकारोलब्दहे स० डेडकीएजणीमंदोदरी

नार गर्भरह्योपितानोसारहे स० १५ सा० सातसहस्र

थयांछेवर्ष पुत्रइंद्रजितराबणहर्षहे स० पारासुरभोगवतां

नार वेदव्याससूतउपन्योसारहे स० १६ सा० काने

करणजप्योदातार कमलसुंघतांगर्भअपारहे स० पुरवा

परछेविरोधअपार तुंमपुराणसाचांनलगिरहे स०

१७ सा० बोलंतांबहुलागेखेद तुंमपुराणनहीसाचांवेद

हे स० सुधर्मआराधोजोवलितुंमे जिनभाष्युंतेकहिए

अमेहे स० १८ सा० चोथाखंडनीआठमीढा

ल आगलंवातरसालहे स० रंगविजयनोसिष्य

इंमजंपे नेमविजयइंमपयंपेहे स० १९ सा० ॥

॥ दुहा ॥ मनोवेगकहेसांभली पवनवेगतुंमेआज स्मृति

वेदपुराणना वयणविपरितत्रकाज १ उपवनआपणजइ

करी कहेस्युंतुंमनेसार जीनसासनमतदाखवुं सुणज्योसा

रविचार २ पुर्ववनमांतवगया रह्याअपुरवठांम करण

कथापांडवतणी मनोवेगकहेतांम ३ ॥ ढाल ९ मी ध

णसमरथपीउनांनढो ॥ एदेशी ॥ मित्रवचनमुजसांभलो

होजीपवनवेगगुणधार कुरुजांगलदेशजभलो होजीहस्ति

नागपुरसार १ साजनसुणज्योएकमना एआंकणी ॥ कुरु

वंसरिजाहुओ होजीसोमप्रभश्रेयांस तेहपरंपराउप

न्या होजीनरपतिघणाअवतांस सा० २ संतनसूतसोहा

मणो होजीव्यासनामगुणवंत रुपणीनामाभांमनी होजी  
 पुत्रत्रिण्यहुयासंत सा० ३ धृतराष्ट्रपेहेलोभलो होजीपांडुं  
 बीजोनेह त्रीजोविदुरमनोहरु करेराज्यसहुतेह सा० ४  
 पांडुकुंमराचिंताभर्यो होजीगयोवनअभिराम कुशुमसज्या  
 दीठीभलीहोजी मुंद्रिकापडोतिणेठाम सा. ५ अपुरवदेखी  
 मनउलस्योहोजी करकीधीतिणीवार विद्याधरतवत्रावियो  
 हो० चित्रांगदकुमार सा० ६ फुलसयनजोइघणुं हो०  
 ठांमठांमअनेक पांडुंदीठोरलीयांमणो हो० पुछेकरी  
 यविवेक सा० ७ मुजकरमुंद्रिकारुयडी हो० पडीएही  
 जठांम कांमरुपीकरमुंद्रडी हो० जोउंछुंअभिरांम सा०  
 ८ हाथलेइआगलधरी हो० पांडुंनृपकहेतेह मुंद्रिकाले  
 ओखगतुमतणी हो चित्रांगदहुअनेह सा. ९ कृसशरिर  
 दीसेतुंमतणुं हो० मित्रकहोनेविचार पांडुंभणेवल्लभसुणो  
 हो. विद्याधरतुंमेसार सा. १० सुरीपुरराजारुयडो हो० अं  
 धकवृष्टिनांम तसपुत्रिरुपेभली हो० कुंतिछेगुणग्राम  
 सा० ११ विवाहपहेलोमुजमेलियो हो० पछेजांण्योरो  
 ग अंधकवृष्टिएअनादर्यो हो; भोगकीधोविजोग सा. १२  
 विरहानलवाप्योघणो हो० चिंतातुरअतिव मित्रमाटेमें  
 तुजकह्यो हो० संदेहपडयोजीव सा० १३ चित्रांगदख  
 गबोलियो हो० सांभलीभाइनात कांमरुपीमुजमुंद्रडी  
 हो० रुपकरेरेविस्वात सा० १४ अदृष्टीकरणहोयेंकरी  
 हो० जायोवल्लभसुणोसार रुपवंतथइविलसज्यो हो० कुंति

स्युंघरवार सा० १५ नुर्माढालचोथाखंडनी हो० सांभ  
लोबालगोपाल रंगविजयसिष्यइंमकहे नेमनेमंगलमा  
ल सा० १६ ॥ ॥ दुहा ॥ मुंद्रडीलीधीरुयडी  
चाल्योसुरीपुरवास अटस्यरूपलेइकरी गयोकुंतिआवा  
स १ कांमकतुहलकररीमे कुंतिस्युंकरेवात रात्रिदिवस  
इंमभोगवे गयावासरसात २ पांडुकुंमरनिजघरगयो  
गर्भधर्योकुंतिकुंमार सुभद्राजननीअंजणीयो प्रगटगर्भ  
आकार ३ गुप्तपणेघरमारही पुत्रजण्योविक्षात कुटंबवे  
सीविचारीयुं वाधस्येअपक्षात ४ मजुसमांहीघालीकरी  
मुंक्योजमुनामांही चंपापुरीगइपाधरी आदित्यराजाछे  
त्यांहि ५ ॥ ॥ ढाल १० मी ॥ कालिपीलीवादली  
राज वरसगलाग्योमेह साहिबोरे मारोकबहीकघरआवेहो  
रंगलाय एदेशी ॥ निजमंदीरआंणीकरीराज मजूसडधां  
डीजांम बालकदीठोरुयडोराज संतोषथयोवलीतांम मा  
रासाजनरे सुणज्योएकमनांथइवातचितलाय एआंकणी  
उत्तमलक्षणएहतणाराज करदोयकीधांकांन पत्रपवित्रवे  
खीकरीरेराज करधर्युंअभिधान मा० २ अपुत्रीप्रोरजा  
रवीराज रतनादेराणीतास तेहनेहस्तेसमरपीथोराज हुं  
ओतेसुखनिवास मा० ३ पांडूपुत्रपावनभलोरैराज कर  
णतेमहाराय कांनेसूततेकिंमजण्योराज धातुरहितरविरा  
य मा० ४ अंधकवृष्टिएतेडीकरीराज पांडुकीधोविवाह  
कुंतिमुंद्रिपरणावीयांराज कीधोअतिउच्छांह सा० ५ अंध

कवृष्टीभाइभलोराज नरपतिविष्टिनांम गंधारीपुत्रीरुय  
 डीराज धृतराष्ट्रपरणीतांम मा. ६ पांडुकुंतिएपुत्रजण्याराज  
 युधिष्ठिरभीमनेपार्थ मुंद्रीयेंबेजनमीयाराज नकुलसहदेव  
 सार्थ मा. ७ धृतराष्ट्रराजाथकीराज गंधारीअभिरांम स  
 तपुत्रकुखेउपन्याराज दुर्जोधनादिकनांम मा. ८ पांडव  
 करणउत्ततिकहीराज कौरवनीवातएह जरासंधचक्रीभ  
 लोराज उत्तमनरछेतेह मा. ९ अघटमानंतुंमेपरीहरोरा  
 ज रविसुतनोहेंकरण जुधिष्ठिरनोहेजमतणोराज उत्तमनर  
 एवरण मा: १० वायुपुत्रनोहेभीमडोराज नोहेशक्रनोअ  
 र्जुन अश्वनीकुमारथनिर्हीउपन्याराज सहदेवनकुलबेधन  
 मा. ११ अर्जुननारीरुयडीराज सतीद्रुपदीजेजेसार मि  
 थ्यावचननहिमांनीयेंराज जेखोटांछेत्रसार मा. १२ म  
 यविद्याधरमहिपतिराज मदनसुंदरीनार तसबेटीमंदोद  
 रीराज सतिसीरोमणीसार मा. १३ रावणरंगेपरणीयो  
 राज मंदोदरीसुभनार इंद्रजीतसुतउपन्योराज मोक्षगा  
 मीभवतार मा. १४ दसमीढालचोथाखंडनीराज सांभल  
 ज्योनरनार रंगविजयसिष्यइंमकहेराज, नेमनेजयजयकार  
 मा. १५ ॥ दुहा ॥ मिथ्यावचननहिमांनीये पवनवेगखगे  
 स व्यासेमाहाभारथरच्यो सत्यतणोनहिलेस १ ॥ ढाल  
 ११ मी ॥ नदिजमुंनाकेतीरउडेदोयपंखीया . पीडजीच

इल्यापरदेश दुखेमेरीअंखीयां एदेशी ॥ सांभलोभाइवा  
 तजेवेदपुराणनी व्यासेरच्योअंथलाख सवाइचुराणनीव्या

सैंविचारधुंएम मुरखसहुलोकमां महाभारथानीवात कर  
 स्येसहुफोकमां १ क्यंवासत्यकरस्येएहकेक्यंव्यानहीकरे  
 एहवातनोसंदेहतेमनमांहीअतिधरेपुस्तकलेइनेचाल्योव्या  
 सजात्राभणी गंगाआव्योसुभगात्रकरेवाहूंसघणी २ तांअ  
 तणुंएकभाजनभलुंछेमाहरुं रखेकोइतस्करइहांथीलेइजा  
 येपरुं वेलुंनोकीधोपुंजगंगातटमांजइ तेमांहिघाल्योभाज  
 न शंकामननीगइ ३ गंगानदीमांहिव्यासपेठोआवीवही  
 हरीहरीकरीमुखजंपेउछालेजलरही जात्रकारणबहुलोक  
 मलिसहुआविया व्यासेंकीधोवेलुंथोकदेखीमनभावीया ४  
 कोइकहेंएहवुंलिंगहोयेंइश्वरतणुं हुंपिणथापुंएहवुंकरीनेअ  
 तिपणुं जेआव्याहतालोकतेणेपुंजथापिया वेलुंतणाहुआ  
 गंजअन्योअन्यव्यापीया ५ स्नानतर्पणकरीनिकल्यकिया  
 सउतावलो तास्रभाजननापुंजदेखीथयोभांभलो पोतात  
 णोकीधोपुंजतेनविओलरुयो सरीखासरीखेरुपदेखीमनमां  
 धरुपो ६ जोभाजुंसहुपुंजतोअपजससहुकरे इश्वरदेना  
 लिंगतणोरुपकिंमफरे तांभ्रतणुमुजभाजनजाओतोजाओप  
 रुं अपजसबोलेलोकतेहथीहुंढरुं ७ तिनस्रहरीकथाफो  
 कतेकिंमहोयेंवलि जिमएकढगलीदेखीकरघासहुएमली  
 एककरोतिमसर्वकरेलोकइणीपरे परमारथनीबुधकोइमन  
 नहीधरे ८ मुरखलोकमिल्याछेएसहुस्वारथी तास्रभाज

नरखोधुंतांमइपीरीतेहारथी महाभारथनीवातविस्तारैथाम  
 स्ये साचुंखोटुंपरिक्षाकरनेजायस्ये ९ छोक ॥ गतानुंग



इतिकालोकोनलोक परमार्थिक पस्यलोकस्यमुखंत्वंहारीतं  
 तांधभाजनं १ पवनवेगसुणोमित्रविचारजेएतला मिथ्या  
 वधनअसारकहुंलफुकेतला जिनसासननोधर्मसाकर स  
 मजाणीये खाइयेजीवारैतेहमीठोपरमाणीये १० आठक  
 रमनावारकदेवतातेखरा तरणतारणगुरुनांमकहीएजेनरा  
 केवलीभाषीतधर्मकहीयेतेखरो अवरामिथ्याभरमतेहनेकां  
 बरो ११ सूत्रसिद्धांतनेशास्त्रभास्यांजेजिनतणां तेहमांविन  
 यविवेकगहनअरथछेघणा जिनवांणीनीवातसाधीकरीमा  
 नीए तोसरस्पेतुमकाजशिवसुखनेजांणीए १२ सांभलीप  
 वनवेगकहेंपावनथया द्विजसघलामलीतांमकहेसंदेहगया  
 जगमांजोतांजैनधरमनोआधारछे भुलाजेभवीलोकतेहने  
 अपारछे १३ हेभाइतुमवातहइयेमाहरेवसी पांम्यो  
 शुद्धआचारफिकरनहीकसी मनोवेगतुमेभाइसाचाछोसही  
 एतलादिवसगम्ममुजनेरहीनहीं १४ ब्राह्मणबोलेतववा  
 णीमनोवेगसांभलो धर्मपरिक्षाकीधनथीकांइआंमलो पु  
 रणचोयोखंडढालइग्यारमी श्रोतासुघडहोयेतोदिलतेहने  
 रमी १५ हिरविजयसुरीरायतपगच्छनोधर्णा अकबरसाह  
 प्रतिबोधितअमरपालीघर्णा सुभविजयतससिष्यभाववि  
 जयकवि सिधविजयतससिष्यवातहुइनबी १६ रूपविज  
 यरंगलांयकभविजयकहुं रंगविजयनेनित्यहुंप्रणिपातिवहुं  
 नेमविजयकहुंएमढालइग्यारमी पुरणचोयोखंडकरोतेस  
 हुनेगमी १७ ॥ ॥ इति श्रीधर्मपरिक्षारास निष्पातपुराण

दुषणे मिथ्यामत इंसानो नाम चतुर्थो द्विकार समाप्तः ४ ॥

॥ दुहा ॥ पवनवेगभाइसांभलो मनोवेगकहेसार १  
 रपुराणबलिदाखवुं जिमलहोविवेकविचार १ सुधोजिनध  
 र्मकीजीये महिविरुधलिगार मिथ्यामारगपरीहरो जि  
 मतरारेसंसार २ बांधरुपबिहुजणेधरयां पहेरघारक  
 तसुवस्त्र सिरमुंडनजोलिवाहिछे करडंडधरीमिसस्त्र ३  
 पाटलिपुरप्रवेशकरी वादशालायेंगघोचंग भेरघंटारक्त  
 वकीयो बेठासिहांसनरंग ४ नादसुणीविप्रअविष्या दे  
 खीबोल्पोतांम खटदर्शननोविवादकरो उंचाबेठअमळां  
 म ५ मनोवेगकहेसांभलो विप्रतमोछोसुजाण वादशास्त्र  
 जाणुनही अमेखराळुंअजाण ६ विप्रकहेमुरखसुणो किं  
 मकरघोघंटानाद किंमसिहासनचांपीयुं जोनहीभम्प्यावि  
 वाद ७ कुणगांमठांमथीआविया कुणदिक्षाधरीअंअ क  
 पटतजीसाचुकहो नहिंतोलहेस्योभंग ८ बांधरुपेंमनोवेग  
 वदे सुणोभट्टाभाइसार साचुंकहितांअमेएकला कुटाइयेंनि  
 राधार ९ तुमसभामांहिकोनर परविघनसंतोषीहोय लो  
 तुंमभागलकिंपकहु अमतणीवातोसोय १० तवदिज  
 वरबोलिया विघनसंतोषीनरकेह प्रथमकथाकहेसेतणी  
 भयमधरस्योदेह ११ ॥ ॥ ढाल १ ली ॥ नगररत  
 नपुरजांभीयें तेसुरनिधीसमोवखाणीए आणीएअवरड

दुपमकहोकुअतपीए एदेशी ॥ मनोवेगकहेत्राखणसुणो भ  
 हीरदेशरासपुरकेमणे नरपतिराजाराज्यपालेंभलोए रा

ज्ञायेंश्लोकधापीयो लुबधदत्तनांमेतेपापीयो दद्यावानरही  
 त्तुष्टतेप्राणीयोए १ परधनदेखीद्वेषजकरे कुडकपटमम  
 सांधरे दंडावेरायकनेउपायकरीए खोटांआलनडावेबहु  
 लोकसंताप्यातेणेसहु धणकणवस्त्रविभूषितटालीयांए २  
 नगरलोकघण्टुःखवहे गामकुटनतेहनुंनामकहे लुबधद  
 त्तनेपरपीद्वेषान्निनासंतोषनहींए तिहांकणवीएकवसंभ  
 लो तुंगभद्रनांमधणकणानिलो दानपुण्येंलोकमांहिमहि  
 साभ्रविषयोए ३ तुंगभद्रउपरकोपकरेडंडाववालुबधदत्त  
 तुंगेकरे कणवीएधनब्होलुतेहेनेदीयुंए जवमनजाणतेहेत  
 तुं वबलांचभापितेधनघणुं इणीपरेबुद्धिबलेकांमनिगमेए  
 ४ लुबधदेहेनिबन्धो प्रापप्रभावेरोगउपन्यो औषधअनेक  
 कर्मसोहेनविटलेए भूमिषाल्योलुबधदत्तजेहवे आयुक  
 र्ततुष्टहुपुतेहवे आरतध्यानपाम्योतेतरफडेए ५ पुत्रक  
 हेमित्तजिसंभलो चिंतातुरकांड्रटलवलो दानपुन्यजेहकहो  
 तेंकीजीयेए वृद्धपापीतेकहेतांम धर्मदाननहींमुजकाम पुत्र  
 तुमेसांभल्यजेहुंकहुंए ६ नेमभाग्योएकमुजतणो कार्य  
 करेवुबेअद्विषणो तोवलीप्राणजाअंसुखसहरोरु सब  
 ललोकमेंदंडावीया तुंगभद्रडंडनहींफाविया लांबनेआपी  
 केहुंभेहुंवारीयोए ७ लजेकाजएहनोसीधो राजदंडसरि  
 नेनविडीयो मोमहिषीध्याकणएहनेछेवहुए नशरीबुद्धि  
 दंडेपते ककनीवातरस्वेकंडरुठरो रोओतोआंभदेउपुंमुन  
 वगीए प्राणसप्राणलीमुजवली वसलुंगारपहिरातोत्रली

पाछलीरात्रिमुजलेइउभोराखज्योए तुंगभद्रखेत्रसोहोहा  
 मुजहस्तेकाढीग्रही गायभेंसघालीतुमेओलवीरहीए  
 कणबीआविमुझलडथडस्यें जीवरहितअंगभूमिप्रदस्यें  
 बपाढीनेतुमेलोकबहुमेलज्योए मुजतातनोकीधोषात्त ह  
 त्यारोएलोकसुणोवात पोकारिराजाकनेडंडावज्योए १०  
 मुजहस्तेतुमेबोलदेओ सीखसघलीपालीलेओ तबपुत्रबो  
 लदीधोपिताकरेए प्राणगयालुबधदत्तना नरकद्वारेपोह  
 त्यातर्तना सिखसहुपुत्रेकरीतुंगभद्रडंडावियोए ११ प  
 रविघनसंतोषीयो नरहोयेंजोएहवोरोषीयो तोकिंमवित्रस  
 भामांबोलिधेंए वाडवकहेतुमेसांभलो अममोएहबीमांबली  
 साचांनेबचनबोलोतुमेआपणांए १२ पांचमासंडसगि  
 ही ढालपहिठाएसही तुमेवहीसांभलज्योतुमेसहुमलिह  
 रंगविजयसिष्यइंमकहे नेमविजयतेसदहे निरवहससकीम  
 रसंसारमांए १३ ॥ ॥ दुहा ॥ स्वर्गपतिकहेद्विज  
 वरसुणो पुरवदिसीसुखखाण विक्रमपुरसोहामणुं चतुरन  
 नारीवखाण १ तातमातमुजतिहांवसे बोधभगतिकरेहेहि  
 बोधपासेंभ्रमेभुकिपा लेवावियानोछेह भणुंगणुंसांभलज  
 णां गुरुनाकरुबहुकाम एकवारगुरुलुगडा नदीजियेसु  
 कठ्यांतंभ ३४ ॥ ढाल २ जी ॥ मारिअरजसध  
 ज्योहो गतिंतांभक, पिनतीअवधारीभुजएधवारज्योहो  
 इएवेसि ॥ पांणीमहरिभलीभूभिहो गुणभयक) सुकविध  
 सुआंवरभ्रमेभेहुजगांजी सीखालवेअठकतांमिहो गुणमा

१ जयउपप्याश्रमनेअतिघणाजी १ रातांगुडालेइदोयहो  
 गु. भाइअमेदोयनाठाउतावला पुंठेधायातेसीपालहो  
 गु. अमिरीउपरचडयाअमेबलाजी बुंमपाढीबिहुभायहो  
 गु. काओलोकअमरक्षाकरोजी हुंगरउचेलीतांमहो गु.  
 अमबेहुसहितआकासेंधरोजी ३ लेइगयासीयालहो गु.  
 जोजनबारविक्रमपुरथकीजी मुंकीवनहमझारहो गु. भक्ष  
 णलाग्यांसीयालबेबकीजी ४ बिहुजबुकमलिजांमहो गु.  
 अममेस्वास्वेंक्षूधावशपडयाजी पारधीआव्यातांमहो गु.  
 स्वानसहीतपापेनडयाजी ५ स्वानभयर्थतिहहो गु० ना  
 ठाबेहुतेसीयालीयांजी हुंगरधीउतरयाबेहहो गु० पारधी  
 पुंठेधायालीयाजी ६ भयभीतथयाअमेबेहहो गु० भूमिजो  
 इक्ष्मणसहीतकीजी संबलरहितअपारहो गु० मारनहीव  
 लीकेइक्ष्मणजी ७ बलिविचारचुंमहो गु० बोधधर्मछेअ  
 मतणोजी लेइवेइक्षाबेहहो गु० रक्तवस्त्रछेमुरुसूणोजी ८  
 वेहुभाइचिंतवीएमहो गु० मस्तकमुंडाव्याबिहुजजाजी रा  
 तांकाअमहेरेवहो गु० बोधधर्ममुखेअणयाजी ९ काठीकर  
 धरेवहो गु० चस्वरभिक्षाबेहुभमुंजी पात्रपडतेलेपहो गु.  
 स्यातसत्तव्यमांहेजमुंजी १० भमतादेशाविदेशहो गु०  
 तुंमनगरेअमेआमिजाजी तवबोलयाद्विजराजहो १ गु०  
 अमसवसनतुंमेलाभियाजी ११ असेहुसोदुंसंकरहो गु.  
 १२ तोकिरीतुंतेचडयाजी सपुंमोसोमनोमहो गु० एसहु  
 १३ मपुरासेतडयोजी १४ सांताळयोदितामहो गु० १५

स्वाङ्गुजेजेजिहांकहंजी रामावणपुराणहो गु० बालमीके

भास्युंतेलहंजी १३ एकवारश्रीरामहो गु० सीतारुपुंवन  
 वासंगयोजी परदुखणमारीजामहो गु० लक्षमणसहुवन  
 मांहिरह्योजी १४ सुर्यनखागइनामहो गु० रावणराजा  
 उपाइयोजी सीतालेवानेकाजहो गु० धसमरूपोरावण  
 धाइयोजी १४ सीतालेइगयोतेहहो गु० मोहधीरामवुस्ती  
 योहुअ्योजी एहवेवानरराजहो गु० सुग्रीवनोविधारनुयो  
 जी १५ सुग्रीवतणीजेनारहो गु० वालीवानरलेइहारी  
 योजी तवश्रीरामेतेहहो गु० वालीवानरतेमारीयोजी १७  
 सुग्रीवथापीयोराजहो गु० नारीआपीतारारंगभरीजी तव  
 बोल्योसुग्रीवरायहो गु० वत्तुदीओस्वामीकृपाकरीजी १८  
 तुंमेपरउपगारहो गु० कीधोस्वामीमुजअतिघणोजी नेह  
 थकीतुंमेदेवहो गु० शेवकहुंछुंस्यांमीतुंमतणोजी १९ श्री  
 रामकहेसुणोमित्रहो गु० नारीगइछेमुजतणीजी तेहनोक  
 रोसंभालहो गु० कीहांछेसीतावल्लभघणीजी २० पांचमांखं  
 डतणीढालहो गु० बीजीएकहीनीरमलीजी रंगविजयनो  
 सीष्यहो गु० नेमविजयकहेंअतिभलीजी २१ ॥

॥ दुहा सोरठी ॥ सुग्रीवतेडचोतांम हनुमंतबीरसोहाम  
 णो तेगयोलंकापिसार सुधकरेवाभांमणो १ मुंद्रिकाआ  
 पीसार सैंदेसाकह्याश्रीरामतणा प्रसंसीसीतानार कह्यो

कुशलछेबिहुजना २ लंकाबालिहनुषेव सुधिआणीसीता  
 वणी श्रीरामहुओसंतोष सैन्यबालपुंलंकाभणी ३ बानर

सहूमिलेव परवतउचेलीआंभीया बांधीसमुद्रमांपाज पां  
 णीउपरतरचापांहाणीया ४ रांमलक्षमणनासेन सागरपां  
 जिउतारीया लंकाजइकीधोजूध रावणराक्षसमारीया ५  
 सत्यविसल्याकाज औषधीगीरीउचेलीधरीय आण्थोलं  
 कापुरीमांहि हनुमंतसेनबेठोकरीय ६ रामायणवालमिक  
 रिषिभाषीततेमांहिकह्युं जोसाचुंहोयएह मुजभाख्युंखोटुं  
 किंमलह्युं ७ तवबोल्याद्विजराज एखोटुंकिमभाखीयें व  
 लिमनोवेगकहेवात एकवयणतुंमदाखीयें ८ वानरपांचेमि  
 लेव दुंगरमोटाउचेलीया लाव्याजोजनलाख सागरबांध्यो  
 नुंभेलिया ९ तोलघुंदुंगरतेह सीयालबेकिमनविधरे वच  
 नसुणीद्विजराज सत्यसत्यकहीगयाघरे १० वादजीपीवन  
 मांहि आंव्यापुर्वलीपरे मनोवेगकहेंसुणोभाय सुग्रीवहनुं  
 मंतवानरनही ११ विद्याधरहुआराम रावणराक्षसनवि  
 होयें खगपतितणेवंसचंग पवनवेगतुंमेसांभलो १२ ॥

॥ ढाल ३ जी ॥ रांमपुराबजारमां एदेशी ॥ कोशल  
 देशअयोध्यापुरी राजपालेंनाभिनरंद तोरीबलीहारीरेआ  
 दीजिणंदनी एआंकणी ॥ हांजीमरुदेवीठदरेउषण्या रिष  
 भदेवप्रथमजीणंद तो १ त्रासीलाखपुरवगयापछी भर  
 तनेआप्युनिजराज आदिदेवेदीक्षातेअनुंसरी कायोत्सर्ग  
 धरीकरेकाज तो २ ध्यानधरेजीनजेहवं तेहवेआव्यासा  
 ठलावेह तो ३ नमीकिनमीनांमेभला आदिदेवप्रतेकहेतेह  
 तो ३ पुत्रंसाहुनेवेचीआपीया देशनगरतुंमेदेव तो ३ अ

मनेकांडनहीआपीयुं तुंसारीघणीकीधीशेव तो० ४ इणी  
 परेमागेसालादोय हठलेइधरीरह्यापाय तो० ध्यानविश  
 नस्वांमीनेकरे दिनवचनेकृपाथाय तो० ५ आसनकंप्युंभ  
 रणेंद्रमुं नागराजआवीकरेकाज तो० विद्याआपीबेहुने  
 घषी रुपधरीजीनराज तो० ६ विजयारथलेइचालीयो द  
 क्षिणश्रेणनगरपंचास तो० पंचासकोडिगांमतिहांभ्रला न  
 मीथाप्योचक्रवालपुरवास तो० ७ उत्तरश्रेणनगरसाठते  
 तेतलाकोडछेवलि.ांम तो० रथनोपुरस्वांमीविनमीकरी  
 नागराजगयोनिजठांम तो० ८ नमीबंधेविद्याधरघणाहु  
 आ चक्रवालपुरतणाइस तो० अनुक्रमेपुर्णमेघनृपहुओ द  
 क्षिणश्रेणतणोमहिस तो० ९ विनमीअनुक्रमेनृपहुआ उल्ल  
 रश्रेणनाराय तो० सतलोचनखगपतिभ्रलो रथनोपुरसेवे  
 नरपाय तो० १० चक्रवालपुरजइविंटीयो सतलोचनेतिणी  
 वार तो० पुर्णमेघरणवटकरी हणीयोसतलोचनमार तो०  
 ११ सहस्रलोचनतिहांआवियो पितातणोसांभळीमरण  
 दो० विषमसंग्रामतवतिणेकरयो पुर्णमेघगयोजमसरथ  
 तो० १२ तेहतणोसुतमेघवाहन सहस्रलोचनसाथेसंग्राम  
 तो० मेघवाहननाठोभांजिने विमांनबेसीनीबजांम तो०  
 १३ सहस्रलोचनपुंठेथीथयो समोसरणदीठोमनोहर तो०  
 मेघवाहनेप्रवेशकरयो अजितनाथवांयाभ्रवतार तो० १४

१५ पाळलथीसत्रुआवियो सहस्रलोचनबलिकाल तो० सांन  
 १६ स्थंभदीठेमांनजगल्युं सांतरुपभइवांयादयाल तो० १५



वयरमुंकीदोयजणमिल्या नरकोठेंवेठाछेजांम तो० पुर्वभ  
 वांतरजीनेश्वरेकह्या सांभलीहरखीयातांम तो० १६ पांच  
 माखंडतणीभली ढालत्रीजीकहीसुविसाल तो० रंगविजय  
 नोसीष्यइंमभणे नेमविजयनेमंगलमाल तो० १७ ॥  
 दुहा ॥ राक्षसइंद्रभीममहाभीम व्यंतरकोटीसूणतेह मेघ  
 वाहनभवांतरजांणीयो पुर्वेअमपुत्रएह १ राक्षसनेस्नेहउ  
 पन्यो राक्षसीविद्यादीध नवसरहारआप्योभलो नवमुखदी  
 सेमांहिसीध २ मेघवाहनलंकाद्वीप सातसंजोजनमान त्रि  
 कुटगढनवजोजनलगें बत्रिसजोजनपुरथांन ३ छत्रमुगट  
 धजादिकसीरें राक्षसलांछनसोय भीममहाभीमेसहुदी  
 ओ मेघवाहनलंकापतिमोय ४ ॥ ॥ ढाल ४ थी  
 ॥ एकैमविसररेसुखडां वाळाजीनाजोवासरीखांमुखडां  
 मुखडेमोह्यारेइंदा वदनकमलजांणेशारदचंदा एदेशी ॥  
 मेघवाहनराणीतनुमति महाराक्षससूतहुओसुभमतिगुणवं  
 तीराणीनापुत्रबेह भानुराक्षसदेवराक्षसतेह समुद्रमांहिद्विप  
 अमेक लोकवसाव्यातिणेविवेक भानुराक्षसदेवराक्षसके  
 डे एकसठराजागयाछेतेडे २ किर्तिधवलराजानोवंस लं  
 काराजकरेपरसंस लक्ष्मीमतिछेराणीतास सुखभोगवेक  
 रेयविलास ३ रतनसंचयपुरदक्षिणश्रेण श्रीकंठखगपतिरा  
 जातेण तिहांथीलंकापुरीआव्यो बहिनबनेवीमलवाधायो

४४ किर्तिधवलराजाआनंद साल्मनेआलंग्याजनवृंद ल  
 क्ष्मीमतिमलीभाइने मानसनमानदीधांधाइने ५ किर्तिध

बलकहेसांभलोसार तुजसाथेमूजस्नेहअपार जेजेलक्ष्मी  
छेत्रामारे तेतेश्रीकंठछेतुमारे ६ द्विपदेशपुरपाटणजाणो  
जेआपणेछेतुमेमाणो जेजोइअंतेमागोआज रतनद्विपा  
दिकभोगवोराज ७ वांनरद्विपमाग्युंअभिरांम श्रीकंठ  
सालानेआप्युंतांम बहिनबनेवीनेमोकलावी वांनरद्विपेंआ  
णपलावी ८ कुटुंबसेनादिकपरिवार द्विपेंआणीवास्यान  
रनार वांनरद्विपमध्येछेसार कीकंधपर्वतउंचोअपार ९  
कंधपुरवास्योश्रीकंठ राज्यभोगवेमनउतकंठ खगेंविद्या  
वांनरीसाधी तेमाटेकहिवायेहरीवार्धा १० वांनरद्विपेघ  
णांवानर विनोदक्रिडाकरतेफरफर श्रीकंठविद्याधरन  
रवरेस वांनररांमतिकरचविशेस ११ मुगटछत्रधजादि  
कगेह सघलेवांनरलिखीयाएह वांनरकहेलोकअजाण  
विद्याधरराजाएसुजाण १२ इणीपरमेघवाहनलंकेस  
मुगटधजछत्रैराक्षसेस मेघवाहनकुलेउपन्याराय त्रिखं  
डपतिरावणतेथया १३ श्रीकंठखगेंसपरंपराजाण वालि  
सुग्रीवपवन्नादिकभाण नेमीविनेमीवांशिविरुयात वांन  
रराक्षसनोहिवात १४ वांनरतोतिर्येचनीजाति व्यंतररा  
क्षसहोयेंभाति पशुव्यंतरकिंमहोययूध एसहुजाणोमहा  
विरुध १५ विद्याधरविद्याबलचालें गिरीउचलतांततक्षि  
णमालें कदाचीतहोयेंतोसवलीहोय सागरबंधनघटतुं

जोय १६ मनोवेगेंकथाकहीसाची पवनवेगमनमांरह्यो

राची जिनवरवचनकरचांअंगीकार मिथ्यावचनकीधां

परिहार १७ पांचमाखंडतणीढाल चौथीकहियेनिपटर  
 साल रंगविजयसिष्यइंमबोलें नेमविजयनेनहीकोइतो  
 ले १८ ॥ दुहा ॥ पवनवेगकहेभाइने रावणके  
 रोचतांत केमिथ्यातीएअछे केजीनसासनसांत १ म  
 नोवेगकहेसांभलो रावणकेरीवात जिमनिश्चयतुंमनेपडे  
 भांजेमननीभ्रांत २ त्रिकुटगढलंकातणो मोटोमहियल  
 मांहि रावणराजतिहांभोगवे हारतणेंमहीमांहि ३ त्रि  
 णखंडराजतणोधणी नवग्रहबांध्यापाय वीसभूजातिणे  
 करी सूरनरसेवेंत्राय ४ त्रिससहसवर्षांतणी आयुस्थि  
 तिकहिवाय नवधनुषकायातणो मांनकह्योजनिराय ५  
 वत्रिससहेंसनारीयछे पुत्रपुत्रीपरिवार जामाताएजसध  
 णो कहेतांनावेपार ६ लाखबेतालीसगजतुरी लाखबेता  
 लीसरथ कोडअडतालिसपायकभला आयूधछत्रिसेंस  
 थ ७ सोलसहससामंतअछे कोडअडतालिसगाम अ  
 ढारक्षोणिकटकतणो राजारावणनांम ८ ॥ ढाल  
 ५ मी ॥ वयरागीथयो एदेशी ॥ लंकापरीसरएकदारे  
 मुनीसुव्रतजिनराय विहारकरतांआवियारे साधुतणोस  
 मुदायोरे १ सुगुणसांभलो एआंकणी ॥ खरदुखणभू  
 ष्मतिभलोरे रावणबनेवितेह चंद्रनखानारीतणोरे पतिक  
 हेवायेंएहोरे सु० २ समोसरणदेवेंरच्योरे भांभंडलेक  
 शीसार त्रियडेबेठादेसनारे करेभविकजननिस्तारोरे सु०  
 ३ वनपालकजइविनवेरे सांभलोस्वांभीरेवात आजआ

व्याख्येआपणेरे त्रिभूवनसांमीविरूयातोरे सु० ४ वारु  
 दिधवधांमणीरे थयोमनउछरंग चतुरंगसेनालेइकरीरे  
 वाजतेमृदंगारे सु० ५ बेठाजिनवांदीकरीरे अभिगमसा  
 चवीपांच देशनासांभलीजिनतणीरे मुंकीमनखलखांचो  
 रे सु० ६ दीजेअमनेसुखासिकारे सांमीआपोसेस अर  
 थसरैअमनेघणारे तुंमनेलाभविशेसोरे सु० ७ तवत्रि  
 भूवनस्वांमीकहेरे सांभलोरायसुजाण भोगकरमतुंमने  
 घणारे किंमपालेस्योपचखाणारे सु० ८ तवरावणफ  
 रीविनवेरे मूजथीथायेंजेह तेहउपायकहोहवेंरे पालुंनिश्च  
 यतेहोरे सु० ९ विसमास्वामीतवकहेरे तुंमथीथास्येजेह न  
 वभेदजेसीलछेरे तेहनोभांगोएहोरे सु० १० जेस्त्रीराजी  
 थइकहेरे तेहस्युंभोगविलास राजीविनाअडस्योमतिरे ए  
 हवोव्रतउल्लासोरे सु० ११ व्रतलीधोजीननेमुखेरे रावणम  
 ननेरंग तवखरदुखणइंमकहेरे व्रतलेवाउछरंगोरे सु०  
 १२ जिननीमुरतिनित्यप्रतेरे पुजीनेलेउअन्न नकरुंदा  
 तणपुज्याविनारे त्रिकरणारखुंमन्नरे सु० १३ व्रतली  
 धोबेजणतिहारे आख्याआपणेवास मनशुद्धेपालेंतिहारे  
 पांम्याहरखउल्लासोरे सु० १४ विद्यानीसगतेकरीरे चा  
 लेअंवरवेग तिर्थयात्राकरताफरेरे सबलीजेहनीतेगोरे  
 सु० १५ विहारकरचोजिनवरतिहारे फिरतादेशविदेश

भविजनननेप्रतिबोधनारे तरणतारणविसेसोरे सु० १६

पांचमाखंडतणीकहीरे पांचमीढालरसाल रंगविजयसि

ॐ ष्यइमकहेरे नेमनेमंगलमालोरे सु० १७ ॥ ॥ दुहा ॥

सविसामग्रहीसजकरी रावणराजाजाय मंदोदरीराणीस  
हित अष्टापदतिरथआय १ विद्यातणीसगतेकरी चढीउं  
चाततकाल प्रणम्यारिषभदेवने पहेरावीमंगलमाल २ धू  
पदिपन्नारतीकरी सविसजिसिणगार मंदोदरीअद्वररही  
नाचेदेओलमझार ३ रावणजंत्रालेइने गार्येवार्येगीत भा  
वेभावेभावना बत्रिसबधनानृत्य ४ श्रीमंडलनेसजकरी  
तांतबत्रिसैतार उलटत्रांणीअंगमें तांनमांनझणकार ५  
अढालिकभावेजेभवि भावेंअधिकजेभाव तेहनेसागरसंसा  
रनो उतारेंभवनाव ६ भावबलेंकरीभावतां वातांतांतनो  
तार तुटचोतिणसमेंरावणे नसकाढीतिणीवार ७ सांधीतां  
ततिणेसमें खंडितनकरचोलिगार नहिंतोमंदोदरीनारिनो  
मरणहोततिणीवार ८ लाभउपायोअतिघणो लिधोतिर्थ  
करपाट आवतीचोविसीमांहोस्थें जिनरूपीसमघाट ९ ॥

॥ ढाल ६ ङी ॥ त्रीपदीनीबंकरजोडीतांमरे भद्रा  
बिनवे एदेशी ॥ तिहांथीआव्यानिजघररे रावणनोपरि  
वार चंद्रनखाभगनीसहीए तेहनोपुत्रछेएकरे विघनपति  
नांमे नित्यजायेंछेवनवाहिए १ परविघननीविद्यारे साध  
वानेकाजे वंशजालगुंच्छामांहीए साधेंनित्यप्रतेतेहरे एका  
कीवनमांहे नविदेखेकोइतांहेए २ तेहनेभोजनकाजरे मा

ॐ तातेहनी लइआवेछेनित्यप्रतेए इमकरतांएकदिनरे रांमने ॐ  
ॐ लक्ष्मण सीतासाथेलेइछतेंए ३ आव्याछेवनवासरे तेहनी ॐ

जठामे लक्षमणचोकीकरताफरए चिंतवीमनमांमरे दुर्ध  
 रकोइकजीव उपद्रवआविनेकरेंए ४ तेमाटेलेइखडगरे  
 बांसनीजालमां छेदेतेखडगेकरीए तेकुंमरविघनपतिरे बे  
 ठोछेध्यांने घावाग्घेगघोमरीए ५ दीठोलक्षमणेतांमरे ओ  
 रतोकरयोघणो नभीतमात्रमीटेनहीए पाछाफरीवलिआ  
 वेरे कुंमरनीमातातिहां भोजनलेइआविवहिए ६ देखीक  
 लेवरतांमरे रुदनकरेघणुं पुत्रमारोकिणेमारीयारे सीसकुटे  
 लटतोडेरें रिदयआस्फालें नयणेआंसुंझारीयोए ७ मन  
 मेंचिंतवेएमरे कुंणहोस्येदुसमन जइनिहालुंतेहनेए आवे  
 पगजोतीतांमरे दीठोलखमण आविनेकहेंएहनेए ८ देखी  
 लक्षमणरूपरे विकलथइमने पूत्रचिंतामटीगइए कहेमुख  
 थीतवबोलरे अहोअहोसोभागी हुंतुंमपरराजीथइए ९  
 तुंमाहरोभरताररे माहरेइंणेभवे इंमनिश्चयकरीजांणज्यो  
 ए ताहरीउत्तमजातरे जोहोयेंतोसही नाकारोमतआणज्यो  
 ए १० लक्षमणकहेतववातरे एकांमहुंनविकरुं परनीस्त्रि  
 किंमभोगवुंए मिठुंपिणथयुंइंठुरे परनुंजेचास्युं तेतोहुंनवि  
 जोगवुंए ११ चंद्रनखाकहेवातरे माहरेमेंकहुं मतउथापें  
 तुंहवेए जोसुखवाछिएमरे तोमनधारजे कुडवयणतुंमतलवे  
 ए १२ लक्षणणकहेहवैएमरे भगनीमाहरी धर्मनीमाता  
 तंअछेंए क्रोधातुरथइएमरे खबरराखेंमारी इंमकहीनेपा  
 छीगछिए १३ तुजसरीखांछेभाइरे तोचिंताकसी इंमहुंनि  
 त्यजांणतीहतीए माहरोविघनपतिपुत्ररे मारचोलक्षमणे

तोहुंनारीअछतीछतीए १४ वारकरोहवेमारीरे ढीलनक  
 रोकसी जेघडीजायेंजुगसमीए सांभलीरावणतांमरे दूतए  
 कमोकल्यो सामंतभेलाकरचाभमीए १५ खरदूखणपरी  
 वारीरे लशकरकरीभेलो चढ्याकटकगेडीथइए आवीडेरि  
 दीधारे सायरनेकांठे प्रतिमाधरेविसरीगइए १६ दातण  
 करवानेमरे लीधोपचखाण जिनवचनेकिमभागीएए छां  
 णवेलुंकरीभेलोरे बिंबकींधोनवो पूजाकरीपगेंलागीयेंए  
 १७ अनुंक्रमेदरसनकीधोरे प्रतिमाकुपकमांहि मूकीनेस  
 हुचालियाए घणाकाललगीमांहिरे अधिष्टातातिहां धरणें  
 द्रतिहांभालियाए १८ आविकाढचोबिंबरे अंबरअधररा  
 खी अंतरीकनांमथापीयोए आगेंएहनोविस्ताररे बहुश्रु  
 ततेजाणे माहरीमतसारुव्यापीयोए १९ पांचमाखंडतणी  
 ढालछडीएकही श्रोतासुगुणभणीगमीए रंगविजयनोसि  
 प्यरे नेमविजयकहे माहरादिलमांएरमीए २० ॥

॥ दुहा ॥ लशकरसहुभेलोमली आव्यावनवंसजाल रां  
 मचंद्रलक्षमणबिने खबरथइतत काल १लक्षमणकहेरांमचं  
 द्रने तुंमेसीतानेपास रहीज्योसावधानथका हुंजाळल  
 डवातास २ जोहुंनादकरुंसिंहनो तोमुजकरज्योवार मे  
 लस्योमांसीतारली कहुंछुंवारंवार ३ लक्षमणचाल्याजुझ  
 वा लशकहसनमुखजाय एकबांणनांखेथके सहस्रसंख्या

थाय ४ वासूदेवबलआगलें सहस्रपचवीसदेव एताशरी  
 रनादेवता रक्षाकरेनित्यमेव ५ जेआयुधलशकरतणा ल

क्षमणउपरआये तेदेवतारक्षाकरे तेसर्वनिफलथाय ६ जे  
 लक्षमणनाखेतदा जेउपरतांणीबाण तेहनेसहसगमेंसही  
 जायेंतेहनाप्राण खरदूषणराजातिहां मरणगयोततकाल  
 तिणेअवसरलक्षमणतव मनस्युंधइउजमाल ८ सिंहनाद  
 करुंजोहवे कटकजायेंसवीभाज इंचितवीकीधोशबद सिं  
 हतणोआवाज ९ तेअवसररामेतिहां सुणीयोसिंहनोना  
 द सितामुकीएकली आव्योकरवावाद १० बेभाइमली  
 एकठा मारचोकाढचोदुर नाठोलशकरवेगलो जितनांवा  
 ग्यांतुर ११ चंद्रनखाउतावली गइरावणपास आकुल  
 व्याकुलथातीथकी मुंकतीमुखनिसास १२ केहेवालागी  
 भाइने मार्योमुजभरतार मुखस्युंदेखाडेलोकमें लाजेन  
 हिलिगार १३ रावणउठचोसांभली पुफकलेइविमान अ  
 दभूतरूपनवोकरी आव्योसीतास्थान १४ ॥

॥ ढाल ७ मी ॥ सीयालोहेभलेंआविघो एदेशी ॥ सी  
 तादीठीएकली चितवेमनमाहेरावणविचारकें कोइकबुद्धि  
 हवेकेलवुं जिमआवेहेंमाहरेहांनारकें १ सुगुणसोभागी  
 सांभलो एआंकणी ॥ अतितरूपकरीभलो भिक्षाकारण  
 हेंआव्योततकालके अलेखजगाव्योआंगणे सीताआवी  
 हेंउभीउजमालके सु० २ किंमस्वामीतुंमआविघा तव  
 जोगीहेंबोलेमुखवांणीके ताहरेपीउमुनेमोकल्यो तेडवा

आव्योहेंतुंमनेतिणठांणके सु० ३ लशकरआव्योछेघणो  
 कोइदुशमनहेंतुंमनेलेइजायके तेमाटेउतावलां तुंमेबेसोहें



आविमानमांयके सु० ४ सिताएजाण्युंसही मांहेबेठांहेउ  
 डाड्युंविमानके आगलजातांसांमोमिल्यो विद्याधरहेएक  
 लोतिणेस्थानके सु० ५ पुछ्युंरावणनेतिहां कुणनारीहे  
 केहनीकहेवायके तवरावणकहेरामनी सीतानारीहेकहेजे  
 लेइजायके सु० ६ तेविद्याधररांमने संभलावीहेंसीतानीवा  
 तके रामनेलक्ष्मणबेमली दुःखपांम्याहेकहेतांनावेधातके  
 सु० ७ रांमरोइघणुंठलवलं मुखजंपेहेतरुवरभणीएमके  
 कहोमुजनेतुंमइंहारह्या किंममलस्येहेसीतामुजजेमके सु०  
 ८ तरुवरबायेडोलतां रामजाणेहेकहेधूणीनेसीसके अ  
 मेनजाणुंकिहांगइ इमधारीहेमुजनेकरेरीसके सु० ९  
 तवकेकीपंखाप्रतें रामबोलेंहेतुंमेउडोआकासके सीता  
 माहरीनीवातडी बतावोहेहुंआपुस्याबासके सु० १०  
 तवपंखीबोलेमुखथकी क्यंवाक्यंवाहेनजाणुंअमेआपके  
 रांमजाणुंएजेकहे किंमखोबेंहेएआपनोमापके सु० ११  
 पशुवोपगनेपुछेवली जातांवलतांहेदीठीसीतानारीके सी  
 यालबोल्यांततक्षीणे सांभलीनेहेरामेकीधोविचारके सु०  
 १२ उंउंउंजेमुखथीकहेलेइजातांहेदीठीउणठाणके लक्ष्म  
 रांमभणीकहे जंजालनांहेबोलोमुखवाणके सु० १३ भा  
 इतुंमनेकिंमघटे अस्त्रिमाटेहेस्योकरोवेंखासके जोविद्या  
 मांनबेठातुंमे कालेवालस्युंहेराखोविस्वासके सु० १४

शोयाराजनपांमीये राखोधीरजहेआवेआपणलाजके लक्ष्  
 जेकाजवगाडीये भाइतुंमनेहेकीमघटेआजके सु० १५

धरिंधीरारात्रोतां धरिंधीरहेसर्वेकाजहोयके च्यारप  
होरनेआंतरे दुधफिटीहेंदहीथायेंजोयके सु० १६ धरिं  
धीरांजेकरे मालीनीपरेंहेंसोघडासिंचायके पिणरतिआ  
बेनिंपजे रतिविगरहेफलकीणीपरेथायके सु० १७ तो  
हवेंउद्यमकिजीये तेहथीजायेंहेआरतिसविदुरकें हनूंमां  
ननेतेडावीये मोकलीयेंहेतेडवादलपुरके सु० १८ वि  
द्याधरवालिवांनरा रात्रोतरांणाहेजक्षसरुपके हाथीघोडा  
रथपालखी उंटपोठीहेअणावोअनुंपके सु० १९ पां  
चमांखंडतणीकही ढालसातमहिसेहुसुणज्योसुजांणके रं  
गविजयसिष्यइंमकहे नेमविजयहेंकीधांरुडांवखांणके सु.  
२० ॥ ॥ दुहा ॥ बोलाव्योहनूंमानने संभलावीस  
र्ववात देसेंपरदेसेंफरी भेलीकरोसिहुन्यात १ हनूंमान  
तिहांथीचालीयो गयोदेशविदेश उंमरावअनेकभेलाहुआ  
विद्याधरवांनराविसेस २ यक्षराक्षसवालिअविया चतुरंगद  
लपरिवार संख्याकरतांनविबने लश्करमलियोअपार३  
आसोसुदीदशमदीने सुभवेलासुभवार सूभशुकनेसिध  
करी थइघोडेअस्वार ४ सायरकांठेआविया दीठोदेब  
लएक तेपासेआविउतरया दरसणकीधोविवेक ५ करे  
अरदासबेठातिहां सायरकिंमउतराय सातमासनेनवादि  
ने सायरपाजबंधाय ६ सितानेलेइगयो रावणलंकांमां  
फुलवाडीआवासमां राखीछेतिणेठाय ७ नित्यआवि  
सिताप्रते पुछेवारंवार पटरांणीथापुंकरी मांनवचननिर

धार ८ ॥

॥ ढाल ८ मी बेडलेभारघणोछेराज

एदेशी ॥ जनकसूताहुंनामधरावुं रांमछेत्रंतरजांमी पळो  
 अमारोछोडयेपापी कुलमांलागस्येंखांमी मुजनेअडस्यो  
 मांजोराजनाहलीयोदूहवासे १ एत्रांकणी ॥ मेरुमहिध  
 रठांमतजेजो पथरपंकजउगे सायरजोमरजादामुंके पांग  
 लोअंबरपुंगे मु० २ तोपणतुंसांभलरेरावण निश्चेहुंसील  
 नखंडुं प्राणअमारापरलोकेजाये तोपिणशतनछंडुं मु०  
 ३ हुंधणीयातीपीउगुणराती हाथछेमाहरेछाती रहेंअल  
 गोनचलुंतुजवयणे कांकुलवायेंकाती मु० ४ कुणम  
 णिधरनीमणीलेवाने हइडेघालेहाम सतीयसंगातेस्नेहक  
 रीने कहोकुणसाधेकांम मु० ५ कहोपरदारासंगकरीने  
 आखोकुंणउगरीयो उंडुंतुंतोजोयआलोची सहीतुजदहा  
 डोफरीयो मु० ६ अगनिकुंडमांनिजतनुंहोमें वांम्युंविष  
 कुणलेवे जेहअगंजितकुलनाभोगी तेकिंमफरीवेषसेवे मु.  
 ७ लोकहसैंनिजगुणसविनिकसैं विकसैंदूरगतिबारी इम  
 जाणीनेकहोकुणसेवे पापपंकपरनारी मु० ८ वलीयवि  
 शेशोस्त्रिनेसंगे बोधबिनवलिजावें लोकोमांहिअपजशथावें  
 तोकिंममरणनआवे मु० ९ कोइकमुरखचंदनकाजे  
 छारकेकोयलाआणे विषहलाहलपीधाथकीजेह कु  
 णचीरंजीवीतमाणे मु० १० सीताजेबलावचनर

साला जिमअंकुससुंडाला तोपिणरावणनमेलेचाला

एहनाकर्मनाकाला मु० ११ एहवीसीतानीजेवाणी सां

भलेनित्यइमजाणी सतीजाणीनेनकहेतांणी आणतांस्सुं  
तोआंणी मु० १२ लीधामेलीवातथइते अहियेछळुंदरी  
पकडी मेलेतोथायआंखेत्रंधो खाधेमरेपडथोजकडी मु.  
१३ इंणीपरेमनमांजाणेरावणं करतांस्सुंतोकीधी थानारो  
थास्येजेआगल लेतांस्सुंजेलीधी मु० १४ पांचमाखंडत  
णीएढाल आठमीसर्हाकरीजांणो रंगविजयनोसिष्यइम  
पभणे नेमनीवातवखाणो मु० १५ ॥

॥ दुहा ॥ सातमासनवदिनलगे पुज्याथंभणोपास अ  
धिष्ठाताशेषनागजी पसायकीधोतास १ लइकरपांजेउ  
तरयो लंकानेढीलीध खबरथइरावणभणी नगरमांवा  
तप्रसिध २ बभिक्षणभाइनेकहे रांमचडीआव्याआ  
ज भाइकरीनेथापीये सरवेसधरेकाज ३ रावणकहेभा  
इजीसुणो रांमछेदुसमनजात बनेविआपणोमारीयो वि  
गनपतिनांमसुजात ४ एहवोवयरीमेलीये तोअपज  
सजगहोय घरआंगणआव्योथको जावादेकहोको  
य ५ बभिक्षणकहेरांमस्सुं भाइजीमकरोवयर वेधपड  
स्येएवातमां थास्येएकामेजेहर ६ तवरावणकहेभाइने  
नगमेंतुजनेएम तोतुरांमभेलोजइ थापेभाइकरीजेम ७  
बभिक्षणरांमभेलोमल्यो रावणनेचडथोमांन सेनासर्वेसज  
करी डेरादीधारणथांन ८ ॥ ॥ ढाल ९ मो ॥ कड

खानीदिशी ॥ दलवादलचडया मेहसमगाजिया वजिप्र  
नीधिसंभ्राकासवागी छत्रीसत्रायुधसज्या आमुहासामूहा

१ जूझनीहुंबउमंगलागी द० १ सिंदुरीयागजदलआगल  
 करधा अश्वतणीपाखरेंरोलझाझी नालगोलातणी धस  
 मसपडेंघणी आवीअडचाघणासूरमांझी द० २ सिंधूए  
 रागसरणाइएटहुकीयो बंदिएसरसगायापवाडा चरणेच  
 रचीयाबिरुददूहडावडा मेलीभेलाकरचामल्लअखाडा द०  
 ३ सगतिविद्यातणीअंबरचडीझुझता रुपकरीकारीमाझुझ  
 मांडे आयुधआकाशमां घनजिमगडगडे विजनाझबका  
 समजोतिखंडी द० ४ त्रिछियोबरछियोपारनिरछीयो स  
 णणवहेबाणअरिवेगआरत्रा चणणगोलीवहेढालतिहां  
 खडखडे कडकडेतुंडरणमांहिफरबा द. ५ गोलीएकेइमुआ  
 बांणलाग्यांघणा केइपडचाहयगयपगपसारी गवारडेआ  
 रडेआकुलव्याकुलथका जांणीयेंवणझारानीपोठउतारी द.  
 ६ भडलोहाथकीजेनरभागीया लडथडताधडउठेंवलीइंम  
 सुरझुझेतिहांकायरकंपेघणां थरथरेंकायमुखतणलीधाजि  
 म द० ७ केइरथचुरीयानालस्युंझूरीया केइउडीगयाछत्र  
 धारी केइसुखासनमांहेबेठाथका अकालमरणेगयाघणुंज  
 हारी द० ८ दसमस्तकधणीनीतत्रआविबनी वासुदेवउप  
 रेंचक्रफेरथो त्रेसठसलाखापुरुषतेउपरेंसहसपचवीसतेदेव  
 घेरथो द० ९ अवरनामारचाकिंममरेएहवा तेहवेचक्रपा  
 छेचलायो लक्षमणेंराबणमारवाकारणे सीसदशछेदीधरा  
 स्युंभलायो द० १० तेहवेतिहांहाहाकारवरत्योघणो रांम  
 नीजीतजगत्रप्रसीधी लक्षमणबभीक्षणबहुभेलामली नग

११ पाटथाप्योबभीक्षणनेबर्क्षी  
 समां त्रिकुटगढमेंआणफेरी तेहवेरांमनेलक्षमणबेहुजणें ते  
 डावीनारीसीताजीआपकेरी द० १२ दंपतिबेहुंमल्याहर्ष  
 मांसहुभल्या बभीक्षणेतिहांघणीभगतिकीधी धणादिवस  
 रहीरीधसमृधलही सीखदीधीवल्यापाजसीधी द० १३  
 अनुक्रमेआवियाथंभणापासनेदेवलें मासचोमासरह्याते  
 णिहीजठांमे पुजाप्रभावनामहोच्छवकीधाघणा थापनाकी  
 धीथंभणांपासनांमे द० १४ पांचमाखंडतणीढालनवमी  
 भली रंगविययगणीसीप्यभाखी नेमविजयकहेश्रोतासहु  
 सांभलो रावणरायनीवातआखी द० १५ ॥ ॥ दुहा ॥  
 अनुक्रमेसीतानारीने उदकतेउदिरमांय गर्भवार्धेंदिनदिन  
 भलो हड्डेहरखनमाय १ एकदिनलक्षमणसीताबिने सु  
 तांछेबेजणपास लक्षमणनेमातासमी सीतानारीतास २  
 निद्रावशसुतांथकां वस्त्ररहितथयांबेह दीठारांमचंद्रतिहां  
 संकाउपनीएह ३ लक्षमणसरीखोभाइमुज नघटेंमारवो  
 मुझ सीतानेहुंजाणतो सतीनालक्षणगुझ ४ एतोबगडीछे  
 सही मारचेअपजसथाय तोकिंमहुंहवेकरुं काढीमेलुंवनमां  
 य ५ लक्षमणनेवांतोकही एहनेमेलोवनवास तवलक्षमण  
 बोल्यातिहां भाइतुंमनेस्याबास ६ कष्टउपजावीलाविया  
 सीतासुलक्षणीनार एहनेवनवासमेलतां लाजजायें  
 संसार ७ रांमचंद्रमानेनही मनमांपडीबहुभ्रांत  
 साचेसाचुंचालस्ये कर्मनजांणेनातिजात ८ ॥

॥ ढाल १० मी ॥ निद्रडलीवयरणहुइरही एदेशी ॥ राम

मेमेलीसीतावनवासमां तिहांथीआविहोतापसनाआवास  
के गिरीकंदरगुफाजिहां तापसनाहोआश्रमनारहवासके  
सुगुणसोभागीसांभलो १ एआंकणी ॥ अंतरायकर्मना  
जोगथी आवीलाग्यांहोकर्मनाफलएहके रामगयाघरआप  
णे सीतानारीहोविसारीमेलीतेहके सु० २ अनुक्रमेमा  
सपुरणथया दोंयकुमरहोजनम्याश्रीकारके लवनेकुंशनां  
मथापीयो सेवाचाकरीहोकरेतापसनारके सु० ३ खिण  
खीणमांकरेआविने पुन्यजोगेंहोसर्वविधीव्यवहारके अ  
नुक्रमेकुंवरमोटाथाया भरजोवनहोपाम्यातिणीवारके सु.  
४ करमजोगेंआविमल्यो लइकरभेलोहोकीधोअपारके  
बनितानगरीउपरे चडीआव्याहोलडवातिणीवारके सु० ५  
कोइविद्याधरआविनिवे तुंमजनकहोरांमचंदएरायके ते  
साथेतुंमलडतांथकां जगमांअपजसहोतुंमनेघणोथायके  
सु. ६ वलिविद्याधरजइकहे रांमआगलहोविनिवेमाहारा  
अके एकुंमरदोंयतुमतणा तेहनेतेडीहोमनावोआजके सु. ७  
तवरांमनेलक्षमणबेमली दोंयकुंमरहोतेढाव्यातिणीवारके  
साजनसहुंआविमल्या अंगउलटहोउपन्योअपारके सु०  
८ सीतातेढावीततक्षीणे शंकाटालीहोमननीततकालके  
उजमअंगमेंअतिधणो सुखविलसेंहोदंपतिउजमालके सु.

९ सीतानीरोकयतेइंमकहे रांमआगलहोकुडकपटनीवा  
तके सीतानारीजेतुंमतणी रावणेराखीहोलंपटकजात

के सु० १० बगडीनारीजेतेहने किंमराखवीहोनघटेघ  
 रमांयके नंघाथायछेनातिमां काढीमेलोहोबीजोकोइठाय  
 के सु० ११ तवरांममनमांचितवे सोक्यनोसंबंधहोला  
 गेमनमांखारके तेमाटेसहुइंमकहे मुजनघटेहोकाढवीघर  
 बारके सु० १२ एकदीनवस्त्रतेधोयवा धोबीनेदीधांहोरांम  
 चंदतिणीवारके रातेपलालीमुंकीया प्रभातउठीहोजगाडे  
 नारके सु० १३ उठरेरांडतुंसुइरही राजाकरस्येहोआप  
 णनेरीसके वहेलांवस्त्रजोआपीये तोभूपतिहोआपेआसी  
 सके सु० १४ तवधोबणमुखथीकहे अरेमुरखहोस्युंल  
 वकरेआजके तुंनेराजाबेजणमली जात्रोउंचाहोजिहांछे  
 जमराजके सु० १५ राजानोसेवकएकजणो सुचीथावाहोबे  
 ठोतेणेठांमके सांभलेधोबीनीवातडी कहेनारीनेहोतुंसांभल  
 आंमके सु० १६ ताहरानाककांनवाहुंतो राजानेघरें  
 होएहवांथायेचयनके रावणेबारवरसलगें सीताराखीहो  
 कीधांमोटांफयनके सु० १७ तेबगडीघरमांयछे हुंतो  
 नविराखुंहाएहवीजेनारीके तेसवकेंवातसांभली रायपासे  
 होविनवेतिणीवारके सु० १८ रांमचंद्रमनचितवे ना  
 रीमाथेहोकलंकचडयोजेहके सीतासतीमाहारीखरी पि  
 णएहनोहोउतारुंएहके सु० १९ पांचमाखंडतणीकही  
 ढालदशमीहोसुणज्योनरनारिके रंगविजयसिष्यइंमकहे  
 निमविजयहोनित्यनित्यजयकारके सु० २० ॥

॥ दुहा ॥ रांमचंद्रसीताप्रते कहेएकदीनवात नंघाकरेछे



लोकासह कलंकचडावेनात १ तेहनोसाचकरोतुमे पावक  
 मांद्योपग नंद्यानथायेंनातिमां वातोआवेवग २ सीताकहे  
 साचुंकद्युं लोकापवादनजाय साहीबकरस्येतेसही थांनारो  
 तिमथाय ३ त्रिणस्येहाथखाइखणी भरचाखेरअंगार रा  
 ओराणाभेलामल्या आव्याजोवानरनार ४ नाइधोइसी  
 तासती पहेरीउत्तमचीर समरणकरीसाहीबतणो संभा  
 रघोइष्टविर ५ पावकमांहीप्रवेशकरचो अगनफिटीथंयो  
 निर अचरीजपांम्याआदमी धनधनएहनीधीर ६ धनध  
 नएहनासीलने धनधनएहनीजाति धनएहनामावित्रने ध  
 नकुंमरीसुजाति ७ पावकमांहिथीनिकली प्रगटीअगननी  
 झाल सतीसतीमुखसहुकहे देववांणीततकाल ८ फुलवृष्टि  
 थइतदा जयजयकारनीवांण चरमशरीरीअछे मुगतिरुप  
 णीखांण ९ ॥ ॥ ढाल ११ मी मयणरेहासती एदे  
 शी ॥ उछरंगेसीताभणीरेहां रामचंद्रंगलाय सुगुणासांभ  
 लो घोडाहाथीसीणगारीयारेहां गीतज्ञानंगवराय सु० १  
 सुखासेनेबेंसारीनेरेहां आव्यानिजघरमांय सु० सोक्योस  
 रवेरीसेबलीरेहां निचेमुखकरीजाय सु० २ तिणेअवसर  
 सीतासतीरेहां विनवेनिजपतिपास सु० जोआज्ञाआपो  
 तुंमेरेहां दिक्षाहरखउल्लास सु० ३ रामचंद्रसीताभणीरेहां  
 कहेवच्चनअमोल सु० नघटेंएहवुंबोलतारेहां राखोमोटोतो  
 ल सु० ४ स्वामीकर्मघणांअछेरेहां तेक्षयकरवाकाज सु०  
 तपजपकरुंएकध्यानथीरेहां आगन्याआपोआज सु० ५ आ

गन्यालीधोनिजपतिरेहां सहस्युंकीधीसीष सु० साधुनासं  
जोगथीरेहां उछरंगेलीधीदिष सु० ६ विहारकरचोअन्य  
देशमारेहां पालेचारित्रपांच सु० पांचमहाव्रतपालतारेहां  
पांचसुमतिनासंच सु० ७ त्रिणगुपतिनेगोपवीरेहां च्यार  
कपायनेवार सु० रागद्वेषनेटालीनेरेहां उतार्योकर्मनोभा  
र सु० ८ आयस्थितीपुरोकरीरेहां माससंलेखणाकीध  
सु० अंतेअणसणआदरीरेहां पोहत्याशिवपुरसीध सु०  
९ रामचंदपिणभावथीरेहां पोहतासिधनेठाम सु० लक्ष  
मणनोजीवनारकीरेहां कर्मतणांएकाम सु० १० लवनेकु  
शराजथापीयारेहां सुखविलसेसंसार सु० एअधिकारइं  
मजाणज्योरेहां सूत्रथकीनिरधार सु० ११ बहुश्रुतहोस्ये  
तेजाणस्येरेहां निरबुधिस्युंजाणलोक सु० शास्त्रप्रमाणेक  
थाकहीरेहां वांचीजोज्योथोक सु० १२ हिरविजयसुरी  
सरुरेहां सुभविजयतससिस सु० भावविजयभगतेंकररे  
हां सिधिनमंनिसदिश सु० १३ रुपविजयरंगेकररेहां  
कृश्रविजयकरजोड सु० रंगविजयनारुपनेरेहां नावेअव  
रकोइहोड सु० १४ पांचमोखंडपुरोथयोरेहां ढालइग्या  
रेरसाल सु० नेमविजयनेनित्यप्रतरेहां होज्योमंगलमा  
ल सु० १५ ॥ इतिश्री मिथ्यामतखंडन जिनमतमंडन  
रावणउत्पति सीताहरण रामचंद्रमिलण धर्मपरिक्षारासें

पांचमोअधिकार खंडसपुर्णभ्य ॥ १५ ॥

॥ दुहा ॥ मनोबेगकहेसांभलो पवनवेगसुजाण छठोअ

शुद्धिकारदाखवुं मिथ्यामतअवरपुराण १ ॥ ॥ ढाल १

ली ॥ जाटणनीदेशी ॥ विद्याधरकुंमरबेहुजणे कीधांजोगी  
 नारुप पाडलीपुरमांहिसांचरचा लोकजोयेंअकलस्वरुप  
 १ भाइतुंमेजोज्योमिथ्यातवातडी एअ्यांकणी ब्रह्मशाला  
 येबिहुजणआविया कीधोभेरीघंटानाद कनकसिंहासन  
 आरौहीयुं द्विजआव्याकरवाविवाद भा० २ जोगीसिंहा  
 सननेदेखीने विप्रकहेसुणोतुमेवात वादजीतिबेसोआसने  
 नहिंतोथास्येंतुंमतणोघात भा. ३ मनोवेगतिहांबोलीयो नहि  
 गमेजोतुंमनेएम तोअमेउतरीहेठाबेसस्युं सहुसुखपांमोद्वि  
 जतेम भा० ४ भट्टबोलेंसुणज्योभाइतुंमे कुंणवादकरस्यो  
 सुजाण सैवसंख्यबौधजैनना जेजाणोतबोलोवांण भा० ५  
 कुंणदेशकुंणतुंमगामछे कुणजातिनाकुणगोर कुणकारणइं  
 हांआविया सत्यकहोमांडीनेधूर भा० ६ जोगीरुपें  
 खगपतितेभणें सांभलोद्विजवरतुंमेसार वादविवादअमे  
 जाणुंनही केहवाकहीयेंशास्त्रप्रकार भा० ७ आपणपोवे  
 षअमेधरघो गुरुनविदीठोकोयजोय गांमठांमकुलजातिहुं  
 कहुं सुणज्योद्विजवरवातोसोय भा० ८ छट्ठाखंडतणीएमें  
 कही पहिलीढालएसोय रंगविजयनोसीसतेइंमक  
 हे नेमनीआस्थापुरणहोय भा० ९ ॥

॥ ढाल २ जी आचित्रसालीआसुखसज्यारे एदेशी ॥

शुगुर्जरदेशवंसवाडेसुणोगांमरे भरुवाडवासोबसेंअभिरांमरे  
 अमतणोपितामांडणभरुवाडरे अलांअलिगाडरबहुधाड

१ छालांगाडरनोघणोदुझाणोरे सकलकुंटबसुखीयोतुं  
मेजाणोरे अमोगाडररक्षकगोवालरे गाडरसदुराखुंवनमा  
२ एकदिवसपितामांदोपडीयोरे पुत्रसांभलोअमने  
जवरचडीयोरे छालांगाडररक्षकतुंमेजाआरे सुखेंकरीघरे  
रहीनिरवाआरे ३ मांडणगरढेइंमसीखदीधीरे तातआग  
न्याअमेमस्तककीधीरे गाडररक्षणगयाअमेबेहरे वडोभाइ  
हुंलघुभाइएहरे ४ वनमांहीगाडरराखुंछुंजेहरे वनक्रीडाक  
रुंबलीभाइबहरे कोठवृक्षदीठोतिहांसाररे पाकांकोठदीठां  
अपाररे ५ लघुभाइनेकछुंमेतांमरे गाडरमिंढांराखोतुंमे  
जांमरे कोठतणाफलखाउंएहरे तिहांलगेंराखोछालातेहरे  
६ कपीछफललावुंघणातुंमनेरे क्षुधातणीवेदनजायेंअमने  
रे गाडरवनभणीहांकीजायरे तिमचारेजिमसुखीयाथायरे  
७ मिंढांछालीचारीलावजेइहांरे पछेआपणबेमलस्युंतिहां  
रे गाडरहांकीचाल्योवनमांहीरे कोठखावानेरह्योहुंत्याहि  
रे ८ कोठवृक्षदीठोउत्तंगरे चडवाशक्तिनहिमुंजभंगरे वि  
चारचोमेंवृक्षघणोउंचोरे चडाएनहींहुंछुंनिचोरे ९ कटी  
मांहिथीकातुंकाढीरे मस्तकनिजहाथेस्युंवाढीरे उंचोठेली  
नेमुंक्युंहाथेरे चढीबेठुंकोठातणेमाथेरे १० दांतेत्रोडांखा  
धांघणांकोठरे मुखभरायुंनहिआवेंवोठरे जिमजिममाथेखा  
धुंकोठठेठरे तिमतिमपेटभरायुंहेठरे ११ लक्षिपांम्यामुज  
मस्तकदेहरे पछीविचारकरचोमेंएहरे भाइकाजेफलघणां  
जोषेरे दांतेचुंटीनाख्याभूमिसोयरे १२ देहबलेंवृक्षधंधो

ल्योजामरे मस्तकलाग्युंआवीनिजठामरे माथुंधडहुआवे  
 हुएकरे पोटलीकोठबांध्यांवल्लेकरे १३कोठगांठडोमस्तक  
 लेइरे बनमांहीभाइजोयोफरीतेइरे जोतांथकांदीठोलघुआ  
 तरे सुतोनिंद्राभरतेहस्युंजातरे १४ सादकरीउठाडचोभा  
 इरे गाडरकहिरेकिहांतेजाइरे लघुभाइभणेबांधवतुंमेसुण  
 ज्योरे क्षधादोषमुजउपन्योगणज्योरे १५ तरुवरतलेंसुतोहुं  
 जामरे मिंढानजाणुंगयांकुंणठामरे बेहुभाइमलीजोयावनमां  
 हिरे नहीदीठागाडरअजत्यांहीरे १६ मनभयभीतहुओहुं  
 जामरे लघुभाइनेकहुंछुंतांमरे सांभलभाइआपणोपीतारे  
 कोपकरस्येआपणनेभीतारं १७ माताआपणीजुठीबहुअ  
 छेरे मंदिरपेसवानहीदीएपछेरे वरुविचारघटेछेएहरे आप  
 णजइएपरदेशबेहरे १८ पेटभरवानीपेरजकीधीरे मस्तकमुं  
 डावीदीक्षालीधीरे कंठकथाकानेमुंद्राकोधरे हस्तदंडधरचो  
 हुआइंमसीधरे १९ देशविदेशोभिक्षानेभमतारं इणीपर  
 कालबेहुनिगमतारं पाडलीपुरमांफरताआव्यारे जोतांदि  
 खीभूमिकाफाव्यारे २० वादशालानेदेखीहररुयारे भेर  
 धंटावजाडीपररुयारे कोडेवजाडचाअमेवाजारं सिंहासन  
 बेठानरहीमाजारं २१ द्विजवरवादीबोल्याछेएमरे खोटामां  
 हिल्यादीसोछोतेमरे मायाकपटीजूठाबोलारे तुंमतोलें  
 आवेकोइगोलारे २२ छट्टाखंडतणीढालवीजारे श्रो  
 तासहुकोकहेजोजीजीरे रंगविजयनोसिष्यकहेवारुंरे ने  
 मविजयकहेश्रोतासारुंरे २३ ॥ ॥ दुहा ॥

मनोवेगतवबोलियो सांभलोभाइभट्ट स्मृतिपुराणजेकहुं  
 नविसांभल्युंतुमेझट्ट १ विप्रवादितवबोलिया कहेरेकिहां  
 छेएम ढिकपाटुंकरस्युंजाजरा खोटुंकहेस्योतांतेम २ स्मृ  
 तिपुराणजांण्यांघणां प्रमाणशास्त्रवलोवेद जोगजूगतिवलि  
 भाखतां अमेनधरवोखेद ३ ॥ ॥ ढाल ३ जी  
 ॥ बेबेमुनिवरवहिरणपांगरारे एदेशी ॥ वेशधारीमनो  
 वेगबोलियोरे सांभलोविप्रविचाररे साचांवचनरेमुजनेबां  
 लतारे खेदनविकरवोलिगाररे १ दशमुखरावणराणोजां  
 णीयेरे सबलशरीरअपाररे त्रिभूवनधणोथावानेकारणरे  
 उपायरचेतिणीवाररे द० २ इश्वरनेभावेजोआराधीअरे  
 तोआपेत्रिभूवनराजरे इममनमांहिविचारीनेगयोरे हरप्रा  
 सादेकरवाकाजरे द० ३ एकदिनइश्वरनापुजाकरीरे आ  
 राधेअतिहेचंगरे नवमस्तकहस्तेछेदीकरारे पुज्युंइश्वरनुं  
 लिंगरे द० ४ एकमस्तकरारुयुंधडउपररे नविकीधीएह  
 तणीपुजरे इश्वरतोमुजनेत्रुसेनहारे कस्युंकरुंरेअबुजरे द.  
 ५ नवसिरकमलेशंकरअर्चियारे लोचनकमलअढाररे इ  
 श्वरेवरदाननहिंआपीयोरे कस्युंवलिकरुंहुंविचाररे द. ६  
 रावणेनिजबांहिसघलाछेदीयारे नसकाढीवलीदेहरे राव  
 णेहथोबांधीतिणेकीयोरे नसाजालीगुंथीतेहरे द० ७  
 सारीगमपधनीसरसभलीरे तांनमांनध्यानउल्लासरे गीत  
 ध्यानगायेअतिघणुरे छरागछत्रीसेंभासरे द० ८ तांडव  
 नाटिकनृत्यकरेवलीरे गीततणोउछलेघोषरे इश्वरतवम

नमांडलस्यारे पांम्याअतिहीसंतोषरे द० ९ चौदशोक  
 डीराजभोगवोरे मस्तककमलज्योरेठांमरे रामायणवालिम  
 केइंमबोलियुंरे अन्यपुराणेवलीतांमरे द० १० विप्रवच  
 नवलतुबोलीयारे सांभलभाइअमतणीवाभरे पुराणप्रसी  
 धरावणतणीरे कथाकहितिसाचरे द० ११ नवमस्तक  
 छेदीहस्तेंकरीरे पुज्युंइश्वरगुंलिंगारे चौदशोकडीराज्य  
 आप्युंस्वरुंरे माथांवलग्यांतेहतणाअंगरे द० १२ रावण  
 हथोराजापेंकरीरे गीतग्याननृत्यकीधरे हरतुठयातेअमेसु  
 प्योघणोरे पुराणमांहिछेप्रसीधरे द० १३ मनोवेगतवए  
 वुंबोलियोरे सांभलोद्विजवरएहरे नवशिरचोहटयांजोराव  
 णतणारे तोएकशिरलाग्योमुजदेहरे द० १४ मनोवेगव  
 लिइंमबोलियोरे सांभलोविप्रविचाररे तापससघलेइश्वर  
 श्रापीयोरे लिंगपाडयुंतेहजस्रररे द० १५ इश्वरेवलता  
 रिषीवरश्रापीयारे तापसलिंगपडयासाररे परमरणादिक  
 दुःखटालीयेरे आपणसहीयेअपाररे द० १६ अपरकधा  
 पुराणनीसांभलोरे विप्रकरोरेविचाररे मस्तकमात्रजजेवलि  
 उपन्योरे दधिमुखनांमेकुमाररे द० १७ छट्ठाखंडतणीढा  
 लत्रीजीयेरे वातकहीसुंविचाररे आगलसहुकोसाजनसां  
 भलोरे नेमविजयकहेविस्ताररे द० १८ दुहा ॥  
 श्रीकंठनगरसोहामणुं विप्रवसेतिहांएक तेहनीब्राह्मणिरु

क्यडी दधिमुखसूतविवेक १ मस्तकजणधिकेवल देहनहिं  
 तेसार दधिमुखवेदपुराणभणे नगरप्रसीधकुंवार २ पु

न्यदानदिनदिनकरे पीतातणेघररहेरंग अगस्तरिषीतव

आवियो दधिमुखमंदीरचंग ३ मानसनमानदीधांघणां अ  
भ्यादेकरीयप्रणाम पवित्रमंदिरआजअमतणो बालेदधि  
मुखजांम ४ विनयकरीकहेपगधोओ भोजनकरोरिषीराय  
जनमसफलहोयअमतणो तुमदरसनेसुखथाय ५ ॥

॥ ढाल ४ थी आजहजारीढोलोप्राहुणो एदेशी ॥ अग  
स्तरिषीबोल्याअस्युं सांभलोदधिमुखतुंमेवांण साजनमा  
राहे विनयविवेकीतुजसमो नहिदीठोकोइसुजाण साजन  
माराहे श्रोतासुणज्योएकमना १ एआंकणी ॥ दधिमुख  
तुंछेकुंयारडो नारिपरण्योनहितुंसार सा० कुंयारानेघरज  
मवोनविघटें अघटतोदिसेआचार सा० २ श्रो०  
दांनदेवानरजोग्यते जेहनेघरेनारीहोय सा० स्त्रिविना  
दांनपुन्यनहीं स्मृतिश्लोकएहवोजोय सा० ३ श्रो०

श्लोक-दांनजोगोगृहस्थोपि कूंमारोनिप्पनेगृहें दांनधर्म  
क्षमासाधी गृहणीगृहमूच्यते १ ॥ इमकहिनेअगस्तिगया  
दधिमुखतबनिजगेह सा० रुहाडीमांडीविवाहतणी मात  
तातपरणावेवेह सा० ४ श्रो० पिताकहेतुंमेपुत्रसुणो क  
न्यानविदीअेविप्रकोइ सा. परण्याविनाभोजनतणो दधिमु  
खकहिनेसोय सा० ५ श्रो० मातपिताशोकउपन्यो तेह  
नगरेविप्रजएक सा० दूर्बलनेधनआप्युंघणुं तेहर्नापुत्री

परणीविवेक सा० ६ श्रो० विवाहकरीघरेआविया घरेद्र

न्यनइरेलिगार सा० च्यारमाणसघरखरचघणो पितात



१७६ खंड ६ ठो.  
 १७६ वकहेतिणीवार सा० ७ श्रो० दधिमुखसुततुंमेसांभलो  
 वित्तखरच्युंअमेविवाह सा० अमेउद्यमहवेनविथाये तुंमे  
 करोखरचनिर्वाह सा० ८ श्रो० दधिमुखकहेकांमनीसुणो  
 मातापितानोअपमानं सा. घररहिवाघटतुंनथी जोहोयेहइ  
 डामांसांन सा० ९ श्रो० दधिमुखशिरसिंकेधर्युं तेहना  
 रलेइचालीतांम सा० देशनगरगामेसांचर पतिव्रतानारी  
 नोनांम सा० १० श्रो० भरतारभगतिघणीकरी सतीजां  
 णिनेहुलोक सा० धणकणदांनदीयेबहुं सुखपांम्यादोयेग  
 योशोक सा. ११ श्रो. भमतांभमतांउजेणीगया दुतशालाये  
 तेहमझार सा० जुआरीघणाजुवटेरमे तिहांलावीतेहभर  
 तार सा० १२ श्रो० सिंकुखुंटेबांधीनेगइ सतीहाटशेरी  
 भिक्षाकाज सा. एहवेजुआरीनेजूझहुओ खडगेहण्योदुत  
 राज सा. १३ श्रो. शिरतुटांभूमिएपडचुं सिंकोछेदाणोवली  
 तांम सा० दधिमुखपुन्यप्रगटहुआं मस्तकलाग्युंधडठांम  
 सा. १४ श्रो. अन्यकबंधासिरपरतणुं दधिमुखनिपन्योएह  
 सा. विप्रकहोकिंमनविमिले मुजशिरमुजतणोदेह सा. १५  
 श्रो. छट्टाखंडनीढालचोथीये विवेकतणीकहीवात सा. रंग  
 विजयसिसइंमकहे नेमविजयनेसुखसात सा. १६ श्रो. ॥  
 ॥ दुहा ॥ ब्राह्मणकहेजोगीसुणो सत्यवचनतुंमएह स्मृति  
 पुराणेअमेसांभल्यो खोटुकहियेकिंमतेह १ खगकहेअपर  
 सुवली सुणो रावणलाव्योहरीसीत हनुंमंतअंगदमोकलयो  
 २ रामेविस्टालीप्रीत २ वालीपुत्रअगंदभलो बोल्योमोटाबो

ल रावणेंरीसिंमारीयो खडगेकीधोबेतोल ३ अंगदफाडी

दोयेपाटीयां हनुमंतेलीधांबेह वनमांआणीसांधीया ला  
ग्योतेहनोदेह ४ पुनरपीतेवलिजीवीयो अंगदअपुरवजेह  
माहरुंमस्तकमुजधडचडचुं किंमनमलेंमुजतेह ५ ॥

॥ ढाल ५ मी ॥ चोपाइनीदेशी ॥ अपरकथाब्राह्मणतुंमेसु  
णो संबंधकहुंपुराणतुंमतणो दाणवपतितेदशरथनाम बेना  
रीतेहनेअभिरांम १ पुत्रपाखेतेदुखीयांधयां इश्वरभणेंते  
त्रिण्येगयां महादेवनीमांडीभगति आराधेपुजेबहुजुगति २  
महादेवतवतूठयातेह पुत्रहोस्येंतुंमारेदेह मुजलाडुचडीयो  
छेएक भण्यणभांमनीकरोविवेक ३ मेंवरदांनदीधोछेआज  
पुत्रहोस्येंतुंमारेकाज घरनिजलेइगयालाडूतेह बेफाडीकी  
धोवलीएह ४ भांमनीबेहुंनेबिहचीदीध भार्याएतेभपणकी  
ध गर्भरह्याबेहुनेवलितांम नवमसवाडागयातेजांम ५ ए  
केंदिवसेंतेबेहुंजण्या अरधोअरधअंगतेहजभण्या जइ  
संभलाव्योदसरथतात पुत्रएकदोएखंडजजात ६ बापेंदी  
धीआगन्यातेह लेइनांखोवनमांएह मातानेंतवडपनोनेह  
जोराइंकरीसंधाडचोदेह ७ जरासंधपरठचोवलीतेह जोरे  
बंधाणोतेहजदेह जरासंधतेनांमजधरचुं नारायणस्युंवेर  
जकरचुं ८ सबलसंग्रामेंतेझूझार सरिीरमल्युंबेखंडअपार  
तिममुजमाथुंमाहरेदेह एहवातनोनहीसंदेह ९ अपरक

हुंसांभलज्योवात सास्त्रपुराणेंतेहबिरूयात इश्वरमोटोस

बलोदेव पारवतीनारीस्युंटेव १० उंमियांनेभोगवतांगयां

सहस्रवरसदेवतानांथयां सूरसघलानेर्षिताथाय किंमकरी  
 स्युंआपणभाय ११ पुत्रउपजस्येएहनोजेह सबलसंतापी  
 होस्येतेह देवदाणवनेकरस्येताप जगत्रजगडस्येतेमहापा  
 प १२ तौआपणहवेकरीयेएम भोगविजोगउपाइयेतेम  
 देवमलीविचारएहकीध गोरीबांधवनेआगन्यादीध १३  
 विश्वानरतुंमेविश्वनादेव सुरनरकरेतुंमारीसेव पारवती  
 नाभाइभणी काजआवोसहुदेवजतणी १४ इश्वरभोगक  
 रोअंतराय तोसहुनेसुखहर्षजथाय अगनीदेवतिणेमान्यो  
 बोल उमियांइसतिहांगयोनिटोल १५ जइखुंखारचोबा  
 हिरजांम विघनउपन्युंविर्यखलतांतांम पारवतिउठीतिणी  
 वार भाइदेखीलजाअपार १६ इश्वरनेबहुकोपजचडचो  
 लष्टिमुष्टिविश्वानरपडचो सालामाटेमारचोर्नी मुखध  
 रचरेविर्यमुंकुंसही १७ विर्यष्ट्विरेलाइसहुं तेमाटेमुखध  
 ररेकहुं तवविश्वानरेमुखतेधरचुं उदरेविर्यसघलुंसांधरचुं  
 १८ विर्यबलेतवकोठीथयो अगनिदेवतेदुःखीयोभयो रि  
 षीपल्लितवगंगाजइ स्नानकरीआवेतेसही १९ नारीका  
 र्तिकातेहनोनांम अग्निसगडीयेतापेछेतांम विर्यकाढचुंमुख  
 मांहिभुंक जोनिसंचारचुंमांहिभुंक २० गर्भवाधेखटनारी  
 तणो रिषीएजण्योनहींआपणो पेटमांहिथीकाठीकरी सर  
 वणवनमांमुंकचोधरी २१ गर्भतणाछकटकातेह एकठामे  
 लीकीधोदेह कार्तिकेपहुआतसुनाम सरजनमांबीजोअ  
 भिरांम २२ खडमुखनांमकहेतेसहु खडमातुरजाणतेबहु

छकटकातसदेहजमले तोमुजशिरधडस्येनविभलें २३

छडाखंडनीपांचमीढाल सांभलज्योतुंमेबालगोपाल रंगवि  
जयनोसिष्यइंमकहे नेमविजयनोवयणसदहे २४ ॥

॥ दुहा ॥ अपरकथातुंमेसांभलो गोरिनंदनगणपति पा  
रवतिएकअवसरे मंजनकरवानिमीत १ अंगमेलउतार  
वा सखीसंघातेबेठ अंगउगटणोधणो पुरुषनिपायोतेठ  
२ गणेशरुपकरीथापीयो' जीवतोकीधोतेह खडगआप्यो  
निजहाथमें समजावेवालजेह ३ बेसारचौतेबारणे चोकीकर  
वाकाज अवरमदेजेआववा नावाबेठीआज ४ इश्वरआ  
व्याउतावला बेठोदीठोतेह अन्योअन्यपुछेफरी कुणतुं  
माहरेगेह ५ ॥ ॥ ढाल ६ डी ॥ चोपाइनीदेशी ॥

गणेशबोल्पोतवकुणछेतुं घरमांपेसणनहिंदेउंहं तवतेला  
ग्योजूधअपार गणेशइश्वरझुंझेजूजार १ तवतेइश्वरकोपें  
करी खडगेमार्युंमस्तकधरी उडीगयुंमस्तकतेतणुं छ्या  
सीजोजनपोहत्युंघणुं २ इश्वरतवआव्याघरमांहि पारव  
तोनाहिछेत्यांहि किंमस्वामीआव्याइंहांइस द्वारपालमा  
र्योमिंरीस ३ पारवतीबोल्यांजगदीस एहपापस्युंकीधुंइस  
पुत्रमाहरोमार्योतुंमे नहींबोलुंहवेतुंमस्युंअमे ४ पुत्रहत्या  
लागीतुजहाथ एअघटतुंस्युंकीधुंकाज पुत्रहत्याराघरथी  
जाय कालमुखवालोकिंमथाय ५ जोजीवतोकरस्योएह

तोतुंमस्युंधरस्युंसनेह इश्वरतवआविजोयेंवार धडदीठुं

एकलुंतिणीवार ६ खेत्रपालनेतवदीधीसीख जोइलावोग

गणपतिनोसिष खेत्रपालजोयेंजगमांहि नविदेखेमस्तकव  
 लीत्यांहि ७ ठांमठांमजोयुंतेमुंड नविदिसेंगणपतिनुंतुंड  
 मुआहस्तिनान्त्रांणीसुंड चोडीगणेशतणेजेरुंड ८ गजवद  
 नहुओतसुनाम जीवतोहुओतेहजतांम मिथ्यातिसहुपुजे  
 लोक एहवचनसाचांकेफोक ९ विप्रसांभलोएहजसाच  
 अमारीनहींमांनोतुंमेवाच आपणुंवचनआपणनेगमे बा  
 कीसहुतेफोकेधमे १० सुद्रअन्यअग्राह्यइंमकहे घृतपक्क  
 तेसहुनेग्रहे द्विजवरसहुतेझांखाथया मौनधरीनेवलतार  
 ह्या ११ ब्राह्मणएकबोल्योवलिएम धूरतबहुदीसोछोतेम  
 तुमेकह्यांतेमांन्यासहु एकसंदेहअछेअमनेबहु १२ कोठ  
 उपरथांखाधांमुंड हेठथुंकिंमधरायुंरुंड परखायनेपराकिंम  
 धाय एहवातकिंमघटतथाय १३ मनोवेगतवबोल्योजां  
 ण सांभलोवाडवतुंमेअजांण इहलोकेंविप्रभोजनकरे पर  
 लोकेपुरवजवृत्तिधरे १४ मातपितासहुमुआघणा चोरा  
 सीलाखजोनियेंजण्या कालघणोहुओछेतेह नजांणीयेंअ  
 वतरीयातेकेह १५ अरधपक्षनापन्नरदिस संवच्छरीळमा  
 सीप्रीस ब्राह्मणसगाजमेछेसहु तेपांमेपुरवजवलीबहु पि  
 तरभवांतरपाम्याजेह विप्रसगांजिमतापामेतेह तोमुजमा  
 थुंकोठाखाय माहरोपेटकहोकिंमनभराय १७ छट्टीढाल  
 खंडछट्टातणी एहवीवातद्विजवरतेसुणी रंगविजयनोसि

ष्यइंमकहे नेमविजयनीवातइंमलहे १८ ॥

॥ दुहा ॥ ब्राह्मणसहुहाथेजाडीया बोलेंवचनअनाथ जी

स्त्योजीत्योमुखथीवदे हारद्यात्रमेजगनाथ १ तुमसाथे  
 अमेबोलतां नथीपुरवतोकोय साचांसंघातेकिमघटे स्मृ  
 तिपुराणेहोय २ वातजीतिवनमांगया मित्रवेहुथयोआ  
 णंद पवनवेगभणेभाइसुणो मिथ्यापुराणकह्योब्रंद ३  
 तेमेंखोटाजाणीया जिनवचननोनहिभेद तेहकथाकहो  
 निरमली मिथ्याकथाकरोछेद ४ ॥ ढाल ७ मी ॥  
 आंगणवावुंएलचीरे पडवेनागरवेल धणराढोला ॥ एदे  
 शी ॥ मनोवेगतवबोलियोरे सांभलोमित्रसूजांण मतरा  
 लोभी रावणआदेदेइकहुंरे जिनभाषितसुखखांण म० १  
 मांनोमांनोरेसुगुणकहियोमांनो माहारीएकअरदास म  
 त० एत्रांकणी ॥ मेघवाहनअनुक्रमेहुआरे लंकापति  
 घणानरेस म० संरुयापारनपांमीयेरे कहुंसास्त्रलवलेसरे  
 म० २ मा० रतनश्रवालंकाधणीरे केकैजसीराणीराय म.  
 रावणपुत्रतेअवतरचोरे सुरनरसेवेपाय म० ३ मा० म  
 यविधाधरपुत्रीभलीरे मंदोदरीरुपनीखांणि म० तेआदे  
 रावणपरणीयोरे अढारसहस्रघररांणि म० ४ मा० ह  
 यगयरथसुभटतणोरे चक्रिनोअरधोमांन म० प्रतिनारा  
 यणआठमोरे जिनपुजेदीएदांन म० ५ मा० हारप्रभा  
 वेंनवमुंखहोयेरे मुलगुंएकजदेह म० दशमुखनांमहारे  
 करीरे लोकमांहिहुओतेह म० ६ मा० रांमनारीसीता  
 हरीरे रांमरावणहुओसंग्राम म० रावणनुदलभाजीयुं  
 रे रांमसुभटफेंडयोठांम म० ७ मा० लक्षमणेमारचोळं

कापतिरे नरगचोधीगयोतेहं म० अनागतचोविसीयेंजि  
 नहोस्येरे पंचकल्याणकगेह म० ८ मा० जैनरामायण  
 मांहिकहीरे विस्तारपुर्वककथारांम म० दधिमुखकथाति  
 हांजाणज्योरे विजाअधिकारमांहितांम म० ९ मा० इ  
 श्वरलिंगतणीकथारे विजेअधिकारेंकह्योभेद म० जीन  
 मतशिवमतबेहुतणोरे तेजोइकरज्योछेद म० १० मा०  
 जरासंधनीउत्पतिसुणोरे संखेपेकहुरेविचार म० मगध  
 देशराजग्रहीरे नृपहुआसंख्यानपार म० ११ मा० ह  
 रीवंसेमुनिसुव्रतहुआरे तेहजअनुक्रमेजाण म० वृहदर  
 थराजारुयडोरे श्रीमतिरांणीगुणखाण म० १२ जरासं  
 धसूतउपन्योरे अरधचक्रीतुंमेएह म० कालिंदीसेनाआदी  
 करीरे सोलसहस्रगुणगेह म० १३ कालयवनआदेकरी  
 रे पुत्रहुआमहासुर म. अश्वकरिसुरथसुभटभळारे त्रिखंड  
 लक्ष्मीभरपुर म० १४ मा० आठविद्याधरप्रतिहररीरे भूच  
 रनुंमोजरासंध म० कुरुक्षेत्रेसंग्रामहुओरे नारयणेछद्यो  
 कंध म० १५ मा० त्रिजीपृथ्विगयातेदोइरे होस्येंतिथ  
 करदेव म० पवनवेगविचारज्योरे सास्त्रकह्युमेंसंखेव म.  
 १६ मा. सातमीढालछट्टाखंडनीरे सुणज्योसहुनरनार म.  
 रंगविजयसिष्यइंमकहेरे नेमनेहर्षअपार म० १७ मा०  
 ॥ दुहा ॥ गणेशकरचोदेहमेलनो किंमआव्योजिवमांहि  
 सप्तधातकिंमनिपजे जूजकर्मस्त्रीणसुतआंही १ मनोवेगकहे  
 सांभळो गणोससबंधअधिकार जिनसासचसतमांधणो सु





कलेइजी पिताभणीआवीतांम तातवांदोएनिरमलुंजी सेस  
 लेज्योजीनस्वाम प० ४ सरिरदेखीपुत्रीतणुंजी रुपेमोह्यो  
 रेराय कामंबाणेकरीताडीयोजी नृपचितविवलथाय प०  
 ५ राजसभाएआवीकरीजी खटदर्शनतेडीलोक सैवसांक्ष  
 बोधपुछीयाजी भट्टसन्यासीनाथोक प० ६ मुझमंदिररतन  
 उपन्युंजी केहज्योकेहनुरेतेह प्रत्येकपंचदरसनीकहेंजी रा  
 जातणुंहोएएह प० ७ मुनिपुछ्याजिनदरसनीजी कहोज  
 तीकेहनोस्त्रीरत्न मुनिवरबोल्यानृपसुणोजी जैनमारगक  
 द्यांयत्त प० ८ चौदरतनविचारघणोजी सातचेतनसुभहोय  
 अचेतनसातजजाणजोजी घरउपन्युंस्त्रीरतनजोय प. ९ वच  
 नसुणीभूपकोपीयोजी निवंध्यामुनितेह देशनरहिवोअमत  
 णोजी जाज्योसहुजैनछेहप. १० मुनिवरतिहांथीचालीयाजी  
 दक्षिणदेशमझार पापीराजापरणीयोजी पुत्रीकीधींघरनार  
 प. ११ अगनिइसकामंधोथकोजी पुत्रिस्थुंभोगवेभोग गर्भर  
 ह्योकृतीकाउदरेजी जनकतणोसंजोग प. १२ पुरेमासेसुतज  
 नमीयोजी कार्तिकेयतेहनोनाम रुपेसहुलोकरंजीयाजी  
 महोत्सवकीधोअभिराम प० १३ पुत्रीजणीएकनिरमली  
 जी विरमतिनांमसार, रुपसौभागंआगलीजी कार्तिकेय  
 सममनोहार प० १४ कौचनामनरपतिभलोजी रोहिड  
 नयरनोराय विरमतिपरणावीतेहनेजी महोत्सवकरीउछांह  
 प० १५ कौचपरणीनिजगामेगयोजी विरमतिलेइतांम  
 कार्तिकेयभणवामुंकीयोजी गुरुपासेपढीशास्त्रजांम प०

१६ निसालीयानेअनेकभणेजी सहसुसाथेरमेवलीतेह एक  
 दिवससुखडीआवीजी मुसालथीघणीजेह प० १७ लाडु  
 खाजांआतिघणांजी मेवामीठाअपार वस्त्रआभूषणओप  
 तांजी पहेरचांसघलेतिणीवार प. १८ सुखडीवेंहचीआप  
 आपणीजी निशालीएअनेक कार्तिकेयभाइतुमेलेओजी मु  
 सालनीछेप्रत्येक प. १९ कार्तिकेयकोडामणोजी वरसचौद  
 नोकुमार घरेआवीवेगेपुछीउजी मुझकहोमायविचार प०  
 २० अमनेमुसालनीसुखडीजी नविआवेकांइमाय अ  
 श्रुपातमातायेकरींजी मनमांहिदुखघणुंथाय प० २१ कृ  
 तिकाबोलेसुतसांभलोजी कर्मकाणीकहुंकेम घाटनआवेक  
 हेताघणुंजी पुछीसमांवलीतेम प० २२ सुतबोल्यामातासु  
 णोजी तोजीमिस्सुंअमेआज जेहवुंहोयतेहवुंकहोजी मुज  
 आगलछोडोलाज प० २३ मातकहिंतुझतणोपिताजी मुझ  
 बापतेहजहोय अन्यायकीधोराजाएघणोजी बापबेहुनो  
 सोय प० २४ छट्ठाखंडनीआठमीजी ढालकहिसुविसाल  
 रंगविजयनोसिष्यकहेजी नेमवीजयमंगलमाल प० २५ ॥

॥ दुहा ॥ कार्तिकेयनंदनकहि सांभलमोरीमाय  
 कामनीवास्योकुंणेनहीं एहवोजेअन्याय १ अघटमानए  
 णेकीयो कोनहींहुआतवधर्म पापीअन्याइजीवडा तेबांधे  
 निजकर्म २ मातकहेसुतसांभलो मुनीवरजेगुरुराय तेणे

घणीपरप्रीछव्यो तोहीकीयोअन्याय ३ ॥ ॥ ढाल ९  
 मी ॥ वरबाघेलोरेवाडीयेंउतरयो एदेशी ॥ कार्तिकेयरेक

हेमातासुणो किंहांछेमुनिवरवलीतेहरे जननीबोलैरेसुतजी  
 सांभलो जैनमूनिवरहताजेहरे १ साजनसहुकोरेसुणज्यो  
 एकमनां एआंकणी ॥ तुजपिताएरेतेनिरधाटीया इहांथीग  
 यादक्षिणदेशरे जिहांतुजतातनीआणफरेनहीं लोकसहु  
 जीनधर्मसेसरे सा० २ मातकहोतेआचारकेहवो जेहनो  
 चावोनिरमलधर्मरे राजाअन्याइरेजेणेवारीयो दुषणरहि  
 तकरेछेकर्मरे सा० ३ कुमरनेमातकहेतुंमेसुणो चोविसप  
 रिग्रहथीतेदुररे निग्रंथसाचातेगुरुजांणीयें मोहमदटालण  
 तेकह्यासूररे सा० ४ ओघोमुहपतिमालाकरधरें तपजप  
 संजमनातेगेहरे दोषबेतालीसटालिआहारकरें अंतरायब  
 त्रीसपालेतेहरे सा० ५ बचनएहवारैसुणीमातातणां वय  
 रागउपन्योसुतनेअंगरे स्वीमाकरीनेतिहांथीनिकल्यो मु  
 नीवरगुरुनेजोवारंगरे सा० ६ दक्षिणदेशकार्तिकेयगयो  
 बांधाजइनेमुनिनाचरणरे दिक्षामागेश्रीगुरुतेकने संसार  
 सागरस्वांमीतरणरे सा० ७ गुरुतवबोल्यावच्छतुंमेसांभ  
 लो दिक्षामारगदुकरतेहरे तुंमेछोबालकलघूमतिनाधणी  
 नविसचवार्येंसाधुपंथजेहरे सा० ८ अतिआग्रहकरीसंज  
 मलीयो चारित्रआदरचुंपांचप्रकाररे गुरुनीसेवाशास्त्रभ  
 णेंघणा रागद्वेषतजीनेअहंकाररे सा० ९ कृतिकानारीपुत्र  
 विजोगथी आरतिध्यांनेतजीनेदेहरे व्यंतरगतिमांजीवज

इउपन्यो सुखविलसैंतिहांतेहरे सा० १० विहारकरंताका  
 कृतिकेयमुनि रोहिडनगरेपोहत्याजांमरे जेष्टमासअमावा

स्यानेदीने पारणुंकरवानेतेतांमरे सा० ११ इर्यापथकीभू  
 मिकाशोधता मौनव्रतीमुनिअधिसरे क्रौचराजानीसप्तभू  
 मीतले सुतोरांणीखोलेसीसरे सा० १२ भगनियेंतिहांभा  
 इदेखीयो मूनिवरसाधूनोरुपरे भाइजांणीनेमोहव्यापीयो  
 ओसीसेमस्तकधरीभूपरे सा० १३ वीरमतिरांणीहेठीउ  
 तरी बांधवनेकरचोरेप्रणामरे आलिंगनदेइघणुंभीडीयो  
 पोहोचोभाइआपणेधामरे सा० १४ क्रौचराजातिहांतव  
 जगगीयो रांणीकीहांगइकहोआजरे दुष्टमंत्रीतवतिहांइम  
 भणें जुओजुओरांणीनेमहाराजरे सा० १५ खमणोवल  
 ग्योतुंमनारीभणी हस्तेकरीदेखाडेतेहरे क्रौचराजायेंकोपी  
 धनुषधरचुं बाणेभेद्योमुनिवरदेहरे सा० १६ विषमबाण  
 लाग्युंमुनिनेंघणुं भूमिपडीयोमुनीवरस्वामरे रागद्वेषमोह  
 मांनपरीहरी मनधरीजिनवरनागुणग्रामरे सा० १७ विर  
 मतीनेदेखीदुःखभयो भाइतणोउपन्योसोगरे विलापकरें  
 अतिधणुंवलवलें धाज्योसहुश्रावकलोकरे सा. १८ छद्दाखं  
 डनीनवमीढालमां सुणज्योसहुकोबालगोपालरे रंगविजय  
 नोरेसीष्यइंणीपरभणे नेमविजयनेहर्षउजमालरे सा. १९॥  
 ॥ दुहा ॥ विरमतिविलापकरेअति मुखकरेहाहाकार बांध  
 वएमुजसोहामणो मूनिवरएव्रतधार १ वल्लभभाइउठोतुं  
 मे मुजघरलेज्योआहार निराधारहुंवेनडी एकवारदेओरे

१ आधार २ जोविरातुंमेबोलस्यो तोदुःखसुखकहुंवात पा  
 ३ पीराजायेंस्युंकरचुं हणीयोमाहरोध्यात ३ लघुवेसेसंभमग्र

ह्यो मुंकीमायनेबाप राजरिधीसुखपरिहरी स्वम्योपरिस

हताप मासपारणेपोहोत्यामुजघरे बाणवेधयोसुभअंग वे  
दन्याव्यापीहस्येघणी दैवेकीधोरंगनोभंग ५ ॥

ढाल १० मी ॥ उठकलालणीभरघडोहे एदेशी ॥ इम

विलवंतीकुटेहीयुंह सीरफोडेपाडेपोक हाहाकारहुओघ

णोहे मलियानगरनालोक १ साजनसांभलोहे कर्मतणी

एवात एआंकणी ॥ महिपतीपासेआवियोहे जाण्योसहु

वृतांत कामकीधोमेपाडुयोहे दुःखधरेरेएकांत सा० २

पापीमंत्रीमेकाढकोहे कराव्योवृथापाप नरगनिदांनबंधा

वीयोहे मुनिहत्यानोसंताप सा.३ व्यंतरीएतवजांणीयोहे

पुत्रनेकष्टअपार वेगंकरीआवितिहांहे पुरवमायगणधार

सा० ४ रुपरच्युमयुरतणुंहे उभीकार्तिकेयपास मुर्छापा

मीमुनिवरपडयोहे लीधोवृष्टीनिवास सा०५ मयुरचाल्यो

सांमीलेइनेहे वनमांहिछेप्रासाद सितलजिनवरदेवनोहे

दीठेटलेविषवाद सा० ६ तिहांमुंक्वोजतिनिरमलोहे श्रा

वककरेबहुसेव मुर्छागइसावधानथइहे मुनिध्यायेजिनदेव

सा० ७ करीयसन्यासमनचिंतवेहे अनुपेक्षानेबार पवन

वगतुंमेसांभलोहे भावनासंखेपविचार सा० ८ धणकण

शरीरअथीरछेहे नहिथिरकुटंबपरिवार राजरिधसहुअ

थिरअछेहे जेसोविजझबुकार सा० ९ सक्रसचीवनेराख

वाहे समरथनोहिंस्वच्छ मरणकालेप्राणीनेजथाहे सिंहध

र्योमृगवच्छ सा० १० चारगतिजिवदुःखसहेहे केहेतान

लहं पार द्रव्यखेत्रभवभावेभ्योहे कालतेपंचसंसार सा०

११ च्यारगतेजीवएकलोहे चोरासीलखजांनिजोयदुःख

सुखसहेतेएकलोहे साथेनहिंतिहांकोय सा० १२ अन्य

कलेवरअन्यजीवडोहे अन्यसहुपरिवार जनमजनमतेजु

जुयाहे मोहमकरस्योलिगार सा० १३ शरीरअछेसात

धातुमेहे मलमुत्रतणोभंडार रेतनेरुधिरेनिपन्युहे असुची

देहमझार सा० १४ मिथ्यातत्रविरतकपायनाहे तेहना

भेदअपार पनरप्रमादवलिजोगनाहे कर्माश्रवएधार सा.

१५ समकितसुधेसंजमेहे सुमतिगुपतिवरधर्म परिसहसं

वरउपजेहे सुगतिमुगतिहोयेसर्म सा० १६ च्यारगति

नाजीवनेहे निर्जराहोयेंसविपाक मुनिवरस्वांमीतपबलेहे

निर्जराकरेअविपाक सा० १७ अधोमध्यउर्ध्वकह्याहे त्रि

णप्रकारेलोक उंचोराजचौदतणेहे त्रिणसंत्रितालांथोक

सा० १८ नरभवदुलहोजाणवोहे दुलहोश्रावकधर्म रत

नत्रयव्रतदुलहोहे मुगतिगमनजिहासर्म सा. १९खीमामार्द

वआर्जवगुणेहे संजमसौचतपत्याग सत्यनीग्रंथव्रमपाल

वुंहे एधर्मतणादसभाग सा० २० ढालदसमीछट्टाखंड

नीहे सांभलज्योसहुकोय रंगविजयसीसइंमकहेहे नेमवि

यसुखहोय सा० २१ ॥ ॥ दुहा ॥ सोरठी ॥ का

त्तिकेयमुनिवरतांम सुभध्यानमनमांधरी आतमध्यायेंसु

खहोय सुगतिमुगतिजीवेवरी १ छेद्योभेद्योनविजाय ते

हशरीरछेदनभेदनसहे अपाअपेभावजोतेम निमपासे

१ मुगतिरहे रेपापाणहेमघृतदुध तिलमांहिजिमतेलरह्यो क  
 रमेविटघोएजीव शरीरमेलजीनजीएकह्यो ३ ॥ ॥ ठा  
 ल ११ मी ॥ मोरासाहिबहोश्रीशितलनाथके विनतीसुणो  
 एकमोरडा एदेशी ॥ पुरुषाकारेहोध्याओआतमासारके  
 शरीरमांहेतेजपुतलो जिमकोसमांहिहोरहेतरवारके ति  
 मआतिमाअतिउजलो १ सासोसासेहोरुंधीकरीतांमके  
 दसमेदुआरेवलिलीजीये टालियेइंमहोसंकल्पविकल्पवि  
 चारके मननिश्चलदृढकीजीये २ सुधिवुधहोचेतनचिदा  
 नंदके केवलज्ञानसरुपछे सुधचिद्रुपहोहुंवलीसिधके पर  
 मजोतिसुखकुपछे ३ इमचितवीहोआतिमाध्यानके कार्ति  
 केयस्वांमीनरली समाधिमरणेहोसाधिहुआकालके स  
 र्वार्थसिधिविमनफली ४ तेत्रीससागरहोयेभोगवीआयके  
 मध्यलोकेंनरभवलही कर्महणीनेहोलहीकेवलज्ञानके सि  
 वरमणीवरसेंसही ५ देवसहुतिहांहोआव्याततकालके पु  
 जामहोच्छवणोकरयो लोकसहुएहोएआदरचुंतिर्थके  
 प्रसिधसांमीमहिमांविस्तरयो ६ माताव्यंतरीहांतेणेउपा  
 इव्याघके लोकपीडाघणीकरे आवेजात्रायहोजेनरनारके  
 तेहनारोगसंकटहरें ७ मयुरवाहनोहोस्वांमीकार्तिकेयके  
 नांमकहिलोकतिर्थेजाये विरमतीभगनीथीहोएभावलाबीज  
 के पर्वहवुंतेदिनथीथाये ८ श्रीजिनवरदेवेहोकह्योसकल  
 विचारके कुंमारस्वांमीकार्तिकेयतणो पवनवेगतुंमहोएजां  
 णज्योसत्यके अपरग्रंथविस्तारघणो ९ मिथ्यात्विनांहो

एवचनअसारके मनमांहिथकीएटालज्यो भोलालोकजहो

भूलाभमेरेगमारके जिनवरवचनजपालज्यो १० पवनवो

गनेहोआणंदभयोतांमके समकितधारीश्रावकथयो मनो

वेगमित्रनेहोकरीप्रणामके विमानरचीलेइनीजगामेगयो

११ मनवेगकहेहोसांभलोमित्रके श्रावकनोधर्महुंकहुं

आदिसमकीतहोसुधुंधरोचितके सातव्यसनथीदुरेरहुं

१२ मुलगुणहोपालोआठननेमके कंदमुलसहुपरीहरो

व्रतपालेहोश्रावकनांबारके सामायिकत्रिणकालकरो १३

तिथपर्वणीहोपोसोकरोसुधके सचितवस्तुदुरेंतजो रात्रि

भोजनहोनिवारोब्रह्मचर्यके पालोनवभेदसीलभजो १४

ग्रहव्यापारेंहोटालोपापारंभके परिग्रहदुरेंटालीयें विवाह

आदेहोअनुंमतनविदेयके उदेस्योआहारनेनिहालीयें १५

एकादसहोप्रतिमाएसारके श्रावकनीसुधीकही सांभलीने

होहररुयोकुंमारके पवनवेगेमनदृढग्रही १६ पवनवेगहो

पवित्रव्रतधारकें जैनधर्मलीधोखरो दोयमित्रजहोआनंद

हुओसारके भव्यजिवधर्मस्नेहधरो १७ व्रतपालीनेहोआ

युषांतके बहुमित्रस्वर्गेगया पांम्याअतिघणीहोदेवनीरी

धके देवीस्युंभोगसुखीयाथया १८ अवतरीनेहोपांमस्येम

नुषोजनमके चारित्रपालिजिनतणुं अष्टकरमनोहोकरीनेव

लीघातके मोक्षलक्ष्मीपांमस्येघणुं १९ हीरविजयसूरीहोत

पगच्छमंडाणकेसुभविजयसिष्यजाणीयें भावावजयहाजेग

भेंजयवंतके सिधिविजयपरमाणीयें २० रुपविजयहोरुपवं



स्तकहेवायकेकृश्रविजयकरजोडीने रंगविजयनेहोप्रणमुनि

सदिसके अंगछट्टेअंगमोडीने २१ खंडछट्टोहोपुरोधयोआ  
जके ढालइग्यारेसुणोसही नेमविजयेहोउलटमनआणके  
वातअनोपममेंकही २२ ॥ इतिश्री धर्मपरिक्षारास छट्टो  
अधिकार संपूर्ण ६ ॥ ॥ दुहा ॥ एकदापाडलीपुरभ  
णी विहारकरंताएम आव्याआर्यसूहस्तिसुरी परीवारेक  
रीतेम१ वनपालकद्येवधामणी संप्रतीराजाभणीजाय सघ  
लोसाथलेइकरी वंदणआव्योनरराय २ द्विजआव्यासघ  
लामलि सूनवानेउपदेश गुरुकहेमुलछेधर्मनो समकितम  
र्मविसेस ३ समकितविणशिवपदनहीं सांभलज्योसहुको  
य आंगसहितक्रियाअलप बहुफलदायकहोय ४ जिनव  
रदेवसुसाधुगुरु केवलीभाषितधर्म सदहीयेंसुधांसही  
एसमकितनोमर्म ५ तिणकारणभत्रियणतुंमे वारीविक  
थावात एकमनांअवधारज्यो समकोतनाअवदात ६ ॥

ढाल १ ली ॥ समुद्रपालमुनिवरजयो एदेशी ॥ जंबुद्विपभ  
रतक्षेत्रमां एतोमगधदेशमनोहार सनेही राजग्रहीनयरी  
राजातिहां एतोश्रेणीकचेलणानार सनेही १ संप्रातराजा  
सांभलो समकितकथासुजांण सनेही एआंकणो ॥ बुद्धि  
निधांनवडोपुत्रछे एतोनामेअभयकुमार स० सर्वकलाक  
हीपुरुषनी एतोसजधूरंधरधार स० २ सं० अर्हदासशे

ठतिहांवसे जेहनेघरवितभरपुर स० चितउदारजिनचर  
चीने दुखीजनदुखकरेदुर स० ३ सं० आठरमणिस्थुं

सुखभोगवे पालेतेनववाडिसील स० समकितसूधोसदहे  
 धर्मकरतोनकरेढील स० ४ सं० गिरीवैभारेएकदा स  
 मोसरचाश्रीमहावीर स० वनपालकेवधामणी पासेगौत  
 मस्वामीवजीर स० ५ सं० सांभलीसंतोष्योसुभपरें प्र  
 थ्विपतियेंपरभात स० महामहोच्छवकरीबांदवा आव्यो  
 आणंदअंगनमात स० ६ सं० पांचअभीगमसाचवी भग  
 वंतउपरधरीभाव स० वांदीबेठाविधीपुर्वकें कहेभवजलता  
 रणनाव स० ७ सं० पुजाभावआणेंचीतमें एतोचोथतणो  
 फलजोय स० पुंजोपगरणहाथेग्रहे छटतणोफलहोय स०  
 ८ सं० गमणागमणेंफलअट्टमें पासेंआव्येंदशमफलजाण  
 स० दुवालसफलजिनपरवेसें प्रदक्षणेंपक्षफलांण स०  
 ९ सं० मासफलजिनबिंबदेखीयें एतोपमजणेंसतउपवास  
 स० सस्रहफलविलेपनेकह्यो फुलमालायेंलाखफलतास  
 स० १० सं० अनंतफलगीतनृत्यथी एहवाफलसूणीशेठे  
 तास स० नेमधारचोत्रिणकालनो जिनपुज्याविनाउपवा  
 स स० ११ सं० आव्योओच्छवएहवे कौमुदीकौतिकका  
 र स० सुंदरीवेशसजीसवे नगरबाहिरआवेनरनारि स.  
 १२ सं० खेलोहसोमनखांतस्युं हुकमकरेराजान स० का  
 तिपुनिमनेदिने गाओवजाओतांन स० १३ सं० बारवरस  
 नेअंतरे पडहोवजाडेएम स० अर्हदासशेठमनचितवे मु

जत्रतरहस्येंहवेकेम स० १४ सं० उंडुंमनमांआलोचीन

आव्योशेठनृपनेपासें स० मोतीआगलमुंकीने उभोअर

जकरेडलासे स० १५ सं० मेंलीधोछेव्रतनेमजे तेतुमेजां  
 णोछोस्वांम स० आजआदेशहुओइस्यो केहोकरवोहवेका  
 म स० १६ सं० धनदेइधनधनकही एतोघणुंप्रसंसेराज  
 स० जिनधरमीजयवंततुं करोजइघरनांकाज स० १७  
 स० चोकीमेलीचिहुंदीसें एतोसुभटरह्यासावधान स०  
 रातिपडीराजाकहे एतोसांभलतुंपरधान स० १८ सं०  
 पहेलीढालखंडसातमे सांभलज्योसहुनरनारि स० रंगवि  
 जयकविराजनो नेमविजयनेजयकार स० १९ सं० ॥

॥ दुहा ॥ चालोजोवाजाइयें बोलेश्रेणिकराय  
 अभयकुंमारवलतुंकहे नावेमाहरेदाय १ नारिजातिमलि  
 तिहां पुरुषनहिंछेकोय आपणकिंमजइयेंतिहां मनमांध  
 रोविवेक २ इंद्रीपांचजितीजीके तेविनयिकहिवाय गुणवं  
 तकहीयेंतेनरा सहुजनमांतेपुजाय ३ राजाकहेपरधानने  
 हुंछुंइंद्रसमांन लोकस्युंकरस्येमुंने बलवंतहुराजान ४ प्र  
 धानवलतुंइंमकहे अभिमाननकीजेफोक परजाथकीसुख  
 पांमीये दुःखनदीजेलोक ५ वलीनरपतिइंमउचरे घणेन  
 सीजेंकाज सूरजउग्योएकलो ताराजायेंभाज ६ प्रधान  
 कहेनरपतितुंमे बहुसुनकरोवयर घणामलीकल्यांणकरे घ  
 णार्थिडपजेजेयर ७ तेउपरकथाकहुं सुजोधननृपनीवात  
 वातेमनसीतलकरे वातकरेउतपात ८ ॥

॥ ढाल २ जी ॥ कोस्याकांमनीकहेचंदला चांदातुंछेपरउ  
 पगारीरे एदेशी ॥ हस्तिनागपुरवरभलो राजासुजोधन

तिहांरायरे मंत्रीपुरुषोत्तमतेहने राजापुरोहितकपिलकहा  
 यरे १ जमडंडनामेकोटवालछे राजाबेठासभामझारोरे दु  
 तत्राविएकइंमकहे राजाअरीदलत्राव्युंअपारोरे २ दुत  
 नुंवयणसुणीइस्युं राजाभृकुटीचढावीभालरे घात्रोनिसांणे  
 घमकीया राजाकोप्योरीपुनोकालरे ३ हयगयरथपायक  
 सजि राजारायेंप्रयाणजकीधरे राजनगरनीरक्षाकरें राजा  
 जमडंडनेभलांमणदीधरे ४ लइकरलेइअरीउपरें राजाबे  
 हुदलझुझअपाररे दिवसघणातिहांलागीया राजासांभलो  
 वातविचारोरे ५ जमडंडेजसउपराजियो राजारुडीपरेंप्र  
 जाराखेंरे राजकुंमरलोकवशथया राजायमडंडवयणजेभा  
 खेरे ६ अरीजीतिनृपत्रावियो राजासनमुखसहुलोकजा  
 येंरे राजापुछेंकुशलसहु राजाकहेंयमडंडपसायरे ७ वि  
 लंबकरीपुछेंवली राजातुंमनेअछेंसमाधीरे यमडंडनापर  
 सादथी राजाकसीनथीअसमाधीरे ८ चंतवेभूपतिचितमें  
 राजारज्यसुखेजेजायेंरे दुधबिलाडीराखवा राजापछेतेप  
 स्ताइरे ९ कुडराखीमनमांघणो राजामौनकरेंभुपालरे अ  
 गीतत्राकारेंत्रोलखें राजाजांणेमनमेंकोटवालरे १० मंत्री  
 पुरोहितभूपती राजात्रिणेमलीएकठायरे यमडंडनेयमघर  
 भणी राजामुंकणकरायरे ११ देखोदुरजनदुरमति राजाप  
 रजसदेरूयोनसुहायरे सजापरधानपुरोहितमली राजा

कुकरमएहकमायरे १२ खजांनोनिजखोसवा राजामध्य

रात्रिंपेठोतेहरे कुडकपटकरेंघणां राजाअंतेपडीमुखखेहरे

१३ मुद्राजनोइपादुका राजामुखेमुंकेलेइखात्ररे धनकाढे  
 तेधसमसी राजाकांमकरेएहकुपात्ररे १४ खात्रमुंखेविस  
 रीगयां राजापादुकामुद्राजनोइरे प्रातसमैयमडंडने राजा  
 तेडीनेभाखेसोइरे १५ रेनिर्लजतुंनगरने राजाराखेंछेरुडी  
 रीतरे आजभंडारफाडीगया राजातुंसुइरह्योनितंतेरे १६  
 वस्तुसहितजोचोरने राजानहींलावेमाहरेपासेरे चोरतणो  
 डंडतुजने राजाथास्येसहिएमविमासेरे १७ तुरतगयोमुख  
 खात्रने राजापादुकादिकपडचांटीठरे पांम्याचोरतेपाधी  
 या राजामनमांहिहरखपइठरे १८ कोटवालचितचितवे  
 राजाजुओरायएमकरंतरे तोकहींकंहनेजइ राजासुण  
 ज्योसर्वजनसंतरे १९ राजाआगलआविने राजाकहेंचोर  
 नलाध्योस्वामिरे कांपेंकरीरायइंमकहे राजाएहनेमारोत  
 सठांमरे २० मलिमहाजनविनवे राजाअवधदिनदिजेसा  
 तरे चोरवस्तुआंणेनहीं राजामनमांनीकरज्योवातरे २१  
 कष्टेभूपेंकहुंकरथुं राजापरजानुंरास्युंमन्नरे यमडंडसहु  
 आगलकहे राजासुणज्योएकवचनरे २२ राजानुंमनएह  
 वुं राजाकहोनेहवेकीजेकेमरे महाजनकहेबीजोरखें  
 राजान्याइनेथास्येखेमेरे २३ परमेश्वरपक्षन्यायनो  
 राजाकरस्येसहीजाणोसाचरे ढालबीजीखंडसातमें रा  
 ज्ञानेमविजयनीवाचरे २४ ॥ ॥ दुहा ॥ सठपणेस

धलेंफरे चोरगवेषणकाज पहेलेदिवसेसभागयो तवपुछे

महाराज १ चोरनलाव्योचोरटा जमडंडकहेनरनाथ ठां

मठांममेंजोइयो चोरनआव्योहाथ २ एवडीक्लाकिहार  
 ह्यो कहेकोटवालतिवार कथाएककहेतोहतो सांभ  
 लतांथइवार ३ जिणमरणतुजविसरचुं तेकहेमुजने  
 वात उत्पातकीबुधेंकरी कथाकहेस्येंसात ४ ॥  
 ॥ ढाल ३ जी ॥ अरणिकमुंनीवरचाल्यागोचरी एदेशी ॥  
 कहेकथायमदंडजुगतिरियुं सांभलरायसुजोधरे मनमांहि  
 जाणैयमदंडजोवली पांमेकिंमहिप्रतिबोधरे १ कहे० ए  
 आंकणी ॥ वनमांहिमोटोरेएकसरोवर सजलकमलविस्तार  
 रे तेहनीपालेंसरलोअतिउंचो तरुवरअछेंउदाररे क० २  
 हंसघणारहेछेतुरुउपरें व्याधतणोनहीलागरे वेलेअंकुरत  
 समुलेदेखी वडोहंसकहेमहाभागरे क० चंचूपुटेकरीअंकु  
 रत्रोडो तोतुंमनेसुखथायेंरे वधतीवधतीएहजवेलना था  
 स्येंतुंमदुखदाइरे क० ४ तरुनाहंसहंसासवितेहने बिकण  
 मोटोवृधरे इंसंभलीनेमौनकरचुंतेणे पांमस्येआपणुकी  
 धुरे क० ५ कालेंवधीतेसबलीवेलडी जइलागीतरुसीसरे  
 तेव्याधचडीयोतेअविलंबीने नांरुयोपासजगीसरे क० ६  
 चुंणकरीनेसांजेहंससघला पासेपडीयाआयरे आक्रंदक  
 रतारेपुछेवृधने छुटणतणोउपायरे क० ७ जोवनमदमतवा  
 लामुरखजे नविमान्युंमुजवयणरे तेहतणाफलएछेपरतक्ष  
 देखोआपणेंनयणरे क० ८ अणजाणेअथवापरमादे का

रजविणठुंसंभालरे पछेंप्रयासविफलहोयेंसघलो जल

गइबंधीपालरे क० ९ दिनवचनबोलोछोदादाजी तुंमेछो

बुद्धिनिधानरे दयाकरी जेनिजबालक उपरे दीजेवंचीतदानरे

क० १० प्राणरहितसरीखाथइरहेजो सघलेमांनीसीखरे  
 परभातदेखीतेपापीयो चिंतेमागीभीखरे क० ११ हंसस  
 कलनेहेठानांखीया उड्यातेसमकालरे मान्युंवचनवडानुंते  
 णे पांम्यासुखविसालरे क० १२ ॥ गाथा ॥ दीहका  
 लंठियाजछछ पायवेनिरुवदवें मुलाओउठियावल्ली जा  
 यसरणउभय १ गाथाएहकहीछिवडेहंसे समजोरायमया  
 लरे कथापहेलीसंपुरणएकही समजोश्रोतादयालरे क०  
 १३ सातमाखंडतणीढालत्रीजीए समजाव्योरायसुजांणरे  
 रंगविजयनोसीसइंमकहे नेमविजयपरमाणरे क० १४  
 ॥ दुहा ॥ अभीप्रायप्रीछ्योनहीं दुराग्रहवंतनरंद मग  
 सेलीयोभेदेनहीं वरसेपुष्करवंद १ बीजेदीनआव्योवली  
 पुछेतिमहीजराय कथाएककहेतोहतो तोमुजआवीदाय  
 २ कोइकनगरकुंभारएक खांणिखणीमनखंत भाजननि  
 पजावीभला वेचीथयोधनवंत भूवनकराव्युंअतिभलुं पुत्र  
 विवाहजकीध जाचिकजनसंतोषीया नगरथयोप्रसीध ४  
 माटीखणवाएकदीने गयोखांणिमझार तडतुटीउपरपडी  
 गाथाकहेकुंभार ५ गाथा ॥ जेणभिखंबलिंदमि जेणपोसे  
 मिनायओ तेणमेपठियाभगा जायंसरणउभयं १ कथाक  
 हीनिजघरगयो समज्योनहींराजान त्रीजेदिनकथाकहे ते

सुणज्योसावधान ६ ॥

ढाल ४ थी ॥ बंगालोराग

एदेशी ॥ देशपंचालकांपिलपुरसार सुधरमाराजासिरदा

र सूनोवारता जैनधरमउपरेतसुराग मंत्रीजयदेवछेचार्वा

ग सु. शत्रुतणोपराभवजाण चाल्योनरपतिनिग्रहजाण  
सु जीतेनगरमांआवेजांम पोलवडीपडीआगलतांम सु०  
२ अपशुकनजांणीनिरधार बाहिररह्योराजातिणीवार सु.  
उतावलीकीधीतेपोल पेसेबीजेदिनकरतकलोल सु० ३ प  
डीवलीतिमहिजतेपोल मंत्रीकरावीदेइबहुमोल सु० त्रीजे  
दीनपेसेजवभूप पुनरपीथयोतेहसरुप सु० ४ मंत्री  
कहेराजनअवधार कोइकसुरकोप्योसुविचार सु. निजहा  
थेमाणसएकमार तेहनेरुधीरेजोदीजेधार सु. ५ तोनिश्च  
यएथायेंस्वाम अवरपुजाबलनावेकाम सु० भूपभणोहिंस्या  
जीहांहोय तेनगरस्युंकांमनकोय सु० ६ जेसुवरणेतुटेका  
न पहेरेतेहनेकुणअजाण सु. जिहांहुंतिहांनगरविशाल कु  
णकरेएहवांजंजाल सु. ७ निश्चयराजानोएजां ग मंत्रीमहा  
जनस्युंकहेवांण सु० राजानविमानेएवात निजनगरकिम  
छोडचोजात सु० ८ सहुमलिविनवियोराय अमेकरस्युंए  
हउपाय सु० पुन्यतणोजिमछठाभाग पांमेनरपतिपापवि  
भाग सु० ९ पापतणोफलअमनेदेव तुमेपुन्यवंतप्रभुनि  
त्यमेव सु कंचनपुरुषकराव्योएक अलंकरचोरतनेसुविवे  
क सु० १० रथत्रारुढकरीनरतेय भाखेंपुत्रआपेसोलेय  
सु० वरदतनामेब्राह्मणरंक रुद्रदत्तास्युंकहेनिसंक सु०

११ सातमोरुद्रदत्तदेइनेदांन सोनुंलीजेजिमवाधेवांन सु०

गाथा ॥ जाइविद्यारुवं तिन्निविनिवडंतुकंदरं विवरेअथो



द्विपपरिबुडो जेणगुणापायडाहुति १ इमत्रालोचकरीनि

जबाल दीधोकनकलीधोततकाल सु० १२ चंतेरुद्रदत्तमन  
हमझार अहोस्वारथमिठोसंसार सु० आण्योकुंमररा  
जानेपास हस्योकुंमरपुछेनृपतास सु० १३ बच्यामरणथी  
नहीतुजबीह कारणहसवानुंकहेसीह सु० मातामारेसुतने  
जांम पिताकनेपुत्रजायेंतांम सु० १४ मातपितापिडचोन्  
पपास भूपपीडचोमहाजनआवास सु० जांमणविषदेहा  
थेकरी तातगलेवाहेजवछरी सु० १५ नरपतिप्रेरेतेहनेव  
ली मारणमहाजनधनदेमली सु० गाथा ॥ मातायदिवि  
षंदया त्पिताविकृत्यतेसुतं राजाहरतीसर्वस्वं कातत्रप्रतिवेद  
ना १ तोकरीएकेहोहवेसोग जुओकरमतणोकुंणजोग सु.  
१६ पोलिनगरस्युंनहीमुजकाज करुणासागरकहेमहारा  
ज सु. धराधवनुंधीरजदेख नयरदेवीतुठीसुविसेख सु. १७  
कीधीफुलतणीतिहांवृष्टी धरापतिनेथइसुखसृष्टी सु. सात  
माखंडनीचोथीढाल नेमविजयकहेरंगरसाल सु. १८ ॥

॥ दुहा ॥ आरक्षकवलिआवीयो चोथेंदिवसत्रकाल रे  
नविलाव्योचोरने इमपुछेनरपाल १ मारगमांहिआवतां  
आजअपुरवनाथ कथाएकमेंसांभली सहुसांभलज्योसा  
थ २ ॥ ढाल ५ मी ॥ रेजायातुजविणघडीरेनजा  
य एदेशी ॥ वनमांहिएकहरणलीजी निजबालकनेसंग

हरीचरेनिझरणतणांजी जलपीएमनरंग १ सुजोधन  
सांभलज्योमुजवात मतकरज्योव्याघातसुजोधन एआं

कणी ॥ वननेपासेंदुकडुंजी नयरवसेमनाहार नयरत

णाराजाननेजी व्हालाबालकुंमार सु० २ आहेडीवनए

कदाजी जइनेमांडयोजाल बीजामृगनासीगयाजी पास

पडयोएकबाल सु० ३ कोइकनृपनांकुमरनेजी आंणीने

तेदीघ बीजानेरमवानविदीएजी तिणेसघलेंरढलीघ सु०

४ पारधीतेडोपुछीयुंजी कुरंगघणाछेकेथ वनतिणेतेहव

तावीयुंजी चाल्योराजातेथ सु० ५ व्याधवेशरा

येपहैरीयोजी पारधीनेपरिवार पीडेमृगनेपापीयोजी

वाप्योमोहअंधकार सु० ६ खणाअजाडाखांतस्युं

जी फोडीससेवरपाल बंधनसघलेंमांडोनेजी झाल्या

मृगनाबाल सु० ७ पारधीनेपरसंसतोजी हडहडभूपह

संत कोइकपंडितदेखीनेजी गाथाएमभणंत सु० ८

॥ गाथा ॥ सब्बदिंसजहिंसलिलं सब्बारणचकुव्वसंथन्नं

रायायसयंवाहो तथ्यमियाणंकओवासो १ मुरिखनृपस

मज्ज्योनहींजी बुधवडीसंसार धनपांमयुंतेसोहलुंजी सम

जणदोहलीनरनारि सु० ९ पुछवलिदिनपांचमेजी ति

णहिजपरभूपाल आजकथामेंसांभलीजी कहेवलतुंकोट

बाल सु० १० देशनेपालपाडलोपुरेजी वस्तपालमहि

पाल कवितकलाशुद्धिलहेजी जाणेबालगोपाल सु० ११

भारतीभूषणतेहनेजी मंत्रीसरकहिंवाय रायकविततेणेदु

खीयोजी बेठामहाकविराय सु० १२ रीसेंभूपतिघडह

दुयोजी मंत्रीबंधाव्योतांम गंगामांहिनखावियोजी वहितो

जायेंतां सु० १३ पुण्येजोगेंथलपांमीनेजी ल्येंविश्रा  
 मजिवार अकस्मातपुरआवियोजी कहेंवहेकरीपोकार  
 सु० १४ यतः जेणबियापरोहंति जेणसिच्चंतिपायवा  
 तस्समज्जेमरिस्सामि जायंसरणउभयं १ सीतलगुणज  
 लताहरोजी निरमलछेतुजदेह असूचीसुचासंगिताहरेजी  
 थायेंनहीसंदेह सु० १५ ताहरसगुणकेत्ताकहुंजी तुंजीव  
 नआधार नीचपंथनुंआदरेंजी तोकुणवारणहार सु० १६  
 छांनाचरमुंकयाहताजी सांभल्युंतिणेसर्व राजानेआविक  
 हेजी गिरुयानकरगर्व सु० १७ निंद्याकरतोआपणीजी  
 कोमलकरीप्रणाम जलथीतुरतकढावीनेजी थाप्योपहिले  
 ठांम सु० १८ वातसुणावीएहवीजी गयोजमडंडनिज  
 गेह सातमाखंडनीपांचमीजी ढालकहीनेमेंएह सु० १९  
 ॥ दुहा ॥ जवआव्योतवपुछीयो छेष्टेदीनभूपाल तस्कर  
 खबरनविकरे दीसेंवडोवाचाल १ सुनांमंदिरशोधियां  
 वेस्यातणानिवास जुआरीघरजोइयां पगनविपांमुतास  
 २ सरसकथामेंसांभली लाग्योतेणेमन्न प्रभुपासेंमुज  
 आवतां अधिकोआव्योदन्न ३ ॥ ढाल  
 ६ ढी ॥ मेतोजीखणांवांवावडी एदेशी ॥ आजकथामेंसां  
 भली सुणज्योकहुंसावधानरे सज गजपुरनयरकुरुदेशमां  
 नरकुबेरनयरसमानरे रा० १ एआंकणी ॥ राजकरेतिहां

रंगस्युं नामेसुभद्रनरंदरे रा० वडवडाराणाराजीया वांदे  
 चरणअरिचंदरे रा० २ आ. परितापेरवीसारीखो

कोइनखंडेआणरे रा. शिसेफुलजिमसहुधरे दिनदिनवध

तेवांनरे आ. ३ क्रिडावानरतेहना निरभयनगरभमंतरे  
 उपद्रवअतिघणुंकरे नविकोइवरजंतरे आ० ४ विविधजा  
 तिनांवृक्षजिहां वेलअनेकप्रकाररे पानफुलफलेभरचुं उ  
 द्यानछेसुखकाररे आ० ५ वनथीआविवांनरा ताडीपीथ  
 यामतवालरे रक्षकवारचानविरहे तोडैतरुवडालरे आ.  
 ६ वनपालकआवीकहे विनतडीअवधारेरे बागविणासे  
 वांनरा वनचरवेगेवारोरे आ० ७ क्रीडाकपीरायेमुकीया  
 तेहनेजीपणकाजेरे जइमलीयानिजजातिस्युं वृक्षाविशेषे  
 भाजेरे आ० ८ असमंजसदेखीअस्युं इमचिंतेरखवा  
 लरे गाथाएकतिहांभणी सुणोतेकहुंप्रजापालरे आ० ९  
 गाथा ॥ आमरप्ययाजथथमक्कडा सुरारप्ययामंडा अजार  
 प्यविजयाजथ मूलविणठंतुतकद्यं १ अपुरववातसंभला  
 वीने कहीयमडंडगयोघेररे अणसमजूसमजेनहीं तेहनी  
 सीकरवीपेररे आ० १० सातमेदिनसविसेषथी मोडोआ  
 वयोमांडरे अकुटीभालेंचडावीने भडक्योभूतभराडरे आ०  
 ११ रेनिर्लजनिर्लक्षणा सांभलमाहरीवातरे पारीपंधकपां  
 म्याविना किंमछुटीसतरजातरे आ० १२ त्रिकचाचरने  
 चोवटा धूरतलंपटनांठांमरे वनगवरमेंजोइयां चोरनला  
 धयोस्वांमरे आ० १३ पासेतुंमारेआवतां सुण्योमेंएकविर

तंतरे कहुंतेतुंमनेकथा मनधरज्योमतवंतरे आ० १४ दे

शसकलमांदीपतो मोटोमालवदेशरे उज्जेणीनगरीभली

जीतशत्रुनांमेनरेसरे आ० १५ गढमढमंदिरगोरडी नदि

निरवाणअनुंपरे शिवमंदीरजिनदेहरां सरगपुरीसमरुपरे

आ० १६ देवदत्तनांमेकापडी तीरथकरेसूविवेकरे देशन

गरब्होलांभमी अचरीजदेखीअनेकरे आ० १७ जराप

होतीजांणीने उजेणीथीरवासरे अडसठातिरथइंणेकरचां

शेवेबहुजनतासरे आ० १८ आव्योपर्वहवेएकदा पांम्यो

सरसआहारंर लालचपणेलीधोघणो निसीथयोउदरविका

ररे आ० १९ जीरणतनेजरेनहीं भारीसबलुंअन्नरे मंदा

नलजिममोटके इंधणसमेअगनरे आ० २० उपच्यारकी

धाअतिघणा नविउपसमीयोरोगंर गाथाएककहेकापडी

सांभलज्योसहुलोगरे आ० २१ गाथा ॥ जयाजीवंतिवि

श्वानी जयातुष्यंतीदेवता तयाहंमारीतोलोका जातंसरण

तोभयं १ इमनृपतिप्रतिबोधवा कहीकथाकरीबुधरे सम

स्यामांहिसमज्योनहीं मोटोराजामुधरे आ० २२ सातमा

खंडनीएकही ढालछट्टीएआव्योआवासरे रंगविजयसी

स्यइंमकहे नेमविजयनीपूरवाआसरे आ० २३ ॥

॥ दुहा ॥ आव्योवासरआठमे यमडंडसभामझार तिम

जभूपपुछ्योतुरत तस्करतणोविचार १ देवनलाध्योइंमसु

णी नरपतिकीधोरोस परजानेकहेसांभलो माहरोकोइन

दोश २ कथाकहीमुजवंचीयो सातदिवसपर्यंत डंडचोरनो

देइने एहनोकरस्युंअंत ३. कहेमहाजनयमडंडने चोर

तणुंकोइचिन्ह देस्युंहोयतोदाखवो मतकरज्योभयमन्न ४॥

डाल ७ मी ॥ बांगरीयानीबाइरेगरबडो एदेशी ॥ वयण  
 सुणीमहाजनतणुरे इमबोलेयमडंडरे परजसुणो अहिनां  
 णीत्राण्यापछीरे स्योकरस्योतसदंडरे प० १ राजसुतादि  
 कसहुकहेरे जोहोस्येनरराजरे प० चोरतणोदंडतेहनेरे क  
 रस्युंमुंकीलाजरे प० २ निश्चयएहवोजांणीनेरे काढीत्रि  
 प्येवस्तरे प० सभामांहिमेलीकहेरे एचोरमोटोमस्तरे  
 प० ३ पावडीअंनृपपरखीयोरे विंटीएपरधानरे प० य  
 ज्ञसुत्रिकरीजांणीयोरे पुरोहितपापनिधानरे प० ४ वो  
 लावोचोरीकरेरे वाडचीभडांग्वायरे प० दांतविणासेजीभ  
 नेरे तिहांकुणआडोथायरे प० ५ चमक्यादेखीचित्तमेरे  
 चोरतणांसहिनांणरे प० जेमनमानितेकरोरे जिमनकरेए  
 कांमरे प० ६ नृपतिकपिलप्रधाननारे तुरतथयामुखस्यां  
 मरे प० सहुकोकहेहवेतिमकरेरे आगोहआमयदानरे  
 प० ७ नगरथंकीतेकाढीनेरे पाटीयेंनिजनिजपुत्ररे प०  
 थाप्यामहाजनमलीकरीरे सहुरास्युंइमसुत्ररे प० ८ य  
 तःमित्रंसाठद्यपदंकलत्रमसतीपुत्रंकुलधंसिनं मुखमंत्रीण  
 सुत्सुकंनरपतिवैद्यंप्रमादास्यदं देवंरागयुतंगुरुविषयिणं  
 धर्मदयावर्जितं योनैवंत्यजतिप्रमोहवसतःसत्यत्यतेश्रेय  
 सा १ सुणीसुजोधनवारतारे श्रेणिककरेप्रसंसरे प० धन्य  
 प्रधानमतिताहरीरे तुमुजकुलअवतंसरे प० ९ राजाकहे

रजनीघणीरे छेहजीअभयकुंमाररे प० कांडकअचरीज

जोइअंरे भमीयेंनगरमझाररे प० १० भमतांएकणचाच

११ रेरे दीठीमांणसछांहरे प० पुरुषनारीदीसेंनहीरे अचरी  
 जथयुंमनमांहिरे प० ११ कहोप्रधानदिसेंकस्युरे लोक  
 पुरोप्रभुचोरं प० अंजनबलेअटस्यथइरे नगरपढावेसो  
 ररे प० १२ जोइएएकिहांजायस्येरे कौतिकचाल्यापीठ  
 रे प० अर्हदासघरआंगणरे वडेचढीबेठोधीठरे प० १३  
 अलक्षथकांबहुजणारे आविबेठाहेठरे प० एहवेकुंदलता  
 कहेरे सुणोवयणमुजशेठरे प. १४ महोच्छवमुकीकौमुदीरे  
 देवपुजादिककर्मरे प. मांडीबेठामहिलमांरे किणेलगाव्या  
 भर्मरे प. १५ परलोकार्थीकीजीएरे एकरणीसुणीवांमरे प.  
 किणेदीठोपरलोकनेरे इहलोकेसुखकांमरे प. १६ परलो  
 केसहीपांमीयेरे धर्मथकीसुखलक्षरे प. इहलोकेफलएहवुरे  
 मेंदीठुपरतक्षरे प. १७ कांतातेतुजनेकहुरे धर्मतणाअवदातरं  
 प. खंडसातमानाएथइरे ढालसातमीनेमविस्व्यातरे प. १८  
 ॥ ॥ दुहा ॥ इणहीजनगरेराजवी थयोप्रसेनजितनांम ता  
 सपुत्रराजाअछें श्रेणिकगुणनोधांम १ जीनदत्तशेठहुतो  
 इहां पितामाहरोजह नंदनरुपपुरातणो लोहपुरोछेतेह  
 २ सांभलीचितेचोरइंम कांइकमाहरीवात करस्येंतिणेनि  
 श्रलसुणो राजातेपणघात ३ ॥ ढाल ८ मी ॥  
 रांमचंदकेबागचांपोमोरिरह्योरी एदेशी ॥ शेठकहेसुण  
 नार रुपपुरांजेतस्कर चोरीकरेअपार साथेनकोइलइकर

१ अंजनविद्यासिध नगरमांहिपरसीधो हाथनआवेतेह  
 नृपउपायबहुकीधो २ जांणीतेदुःखसाध्य राजाएमपयं

१०३३-०४४ ३०७-०४४७

१०३३-०४४ ३०७-०४४७

१०३३-०४४ ३०७-०४४७

तास एकवीश्वोकरदीधो वृत्तियेथयोनिचितं वांनरनेम  
दपीधो ४ डाकिणचडोयजरख कुणतेहेनेकहोपाले न  
गरेफरेनिशंक मनगमतेपंथमाले ५ नटविटनेरहेसाथ  
सातव्यसननेसेवे हुतमांसपरदार मदिराचोरिलेवे ६  
जइआहेडेजीव जातजातनामारे वेस्याम्युंबहुप्रीत रा  
तिदिवसचित्तधारे ७ रुपपुरोएकदिन्न नृपघरपरिसर  
जावे रसवतिसरससुगंध परिमलतेहनोआवे ८ चंते  
चितमांएम अहोअहोएभोजन करीकोइदायउपाय ज  
मीएतोधनदिन्न ९ सालदालिधृतघोल भातिभातिनाव्यं  
जन बेसीराजामांहि जीमिनयनकरीअंजन १० रसलं  
पटथयोचोर स्वादतेनमुंकाये खाइजायनित्य राजादुर  
बलथाये ११ मतिसागरप्रधान पुछेनृपनेभाखो देवदु  
बलाकांय कारणमुजनेदाखो १२ अन्नअरुचितुंमकोय  
अथवाबिजीचिंता कहेवासरखीवात होयेतोकहोगुणवंता  
१३ तुजथीछांनीवात माहरेनहीकहेभूप पिणछेअचरीज  
एक सांभलतेहसरुप १४ घणुंजमुंदिनदिन त्रिपतिन  
पांमेहेह हास्यवचनछेएहमांह कहुंनजायेतेह १५ सां  
भलीएविरतंत मंत्रिचित्तधरेरी अदृस्यथकोनरकोय भोज  
नमांहिकरेरी १६ निश्चयकरीपरधान भोजनमंडप

१०३३-०४४ ३०७-०४४७

१०३३-०४४ ३०७-०४४७

१०३३-०४४ ३०७-०४४७

आगे सुकांअकंनांपांन फुलाविखेरचांविभागे १७

आपरह्योपरछन्न भोजनअवसरआयो चरणेचांप्यांपांन

१०३३-०४४ ३०७-०४४७



मंत्रिसरमनभायो १८ दीधांढढंतरबार सुभटचिहुंदसमुं

क्या करीखतणांजेठांम धूमअरथेतेफुंक्या १९ धूमतणे  
संजोग नयनअंजनसविनीठो रुपपुरोपरतक्ष सघलेंसुभ  
टेंदीठो २० पाछेवाइबांध आण्योनृपनेपासे तिणवेलाते  
चोर मनमांहिएमविमासे २१ हास्युंकीधुंकांम जीवजी  
वनकिंमराखुं विणठचांबेहुकाज हंवहुंकहनेभाखुं २२  
स्योकीजेपस्ताव भवितव्यताबलवंत देहछायाजिमतेह  
आंलंघीनविजंत २३ राजानेआदेश तम्करसुलीदीधो  
एहस्युंबोलेजेह तेहनेएदंडमीधो २४ मुंक्याजोवाकाज  
छानांवरपोताना कोइनजायेंपास पांमीजेबोतानां २५  
इणअवसरएढाठ आठमाथइएपूरी नेमविजयकहेएह क  
थाअछेंअधूरी २६ ॥ ॥ दुहा ॥ मुजनेसाथेलेइने चै

त्यवांदवाशेठ गयाहतावलतांथकां पापीपडीयोद्रष्ट १ त  
वमंपुछचुंतातने कवणपुरुषछेएह रुपपुरोव्यसनीजीको  
राथेविडंब्योतेह २ द्युतथकीसुतधर्मनां मांसथकीबक  
जोय मद्यथकीयदुनंदना वेस्याचारुविगोय ३ ब्रह्मदत्त  
नृपमृगयाथकी चोरीथीशिवभूत परदारानादोषथी रा  
वणतेहविगुत ४ एकएकव्यसनेकरी एसहुपांम्या  
दुःख सातव्यसनपुरांहोयें तेकिंमपांमेसुख ५ ॥

ढाल ९ मो ॥ नमणीखमणीनेगयगमणी एदेशी ॥ चोर

कहेसांमलव्यवहारी तुंतोमोटापरउपगारी सीयालेखां

धामुजचरण कागेमस्तकेपाडचावरण १ पुरवकर्मकमाया

पोते तेसविउदयआव्यांजोते पाणीमाग्युंबहुजणपासे को  
 इनपायेसहूकोनासे २ त्रिणदिवसनोतरस्योहुंछुं तुजथीपा  
 णीपोवावांछुं तुंधरमीपांणीजोपाये तोमुजप्रांणसुखेसही  
 जाय ३ उलसीतकरुणकहेशेठवांणी हवणांतुजनेपास्युं  
 षांणी हुंलेवाजउंछुंआप पंचपरमेष्टीजपेतुजाप ४ इम  
 कहीनेतसमंत्रीजभास्यो मुजनेतिणेषानकेरास्यो जलले  
 इनेआवेवहिला चोरेप्रांणतज्यातेपहिला ५ महामंत्रम  
 ननिश्चलध्यायां पहिलेदेवलोकेदेवगतिपायो जललइआ  
 व्योमुजतात चोरतणीदीठीतेघात ६ मुजनेयरनोदुआ  
 दीधो पोतेदेहरेकाउसगकीधो मांणसजेमुंक्याताछांने ते  
 णेवातकहीराजाने ७ शेठनणेघरमुंद्राधारो कोप्योनृपक  
 हेजइनेमारो दोडयाशेवकजालणजबही आवधिन्याणदी  
 ठोसरतबही ८ आसनोएछेउपकारी एणेमाहरीदुरग  
 तिधारी माहारागुरुनेएदुखदेस्ये द्वारेरह्योडंडधरीनेवेसे  
 एतलेजणराजानाआव्या हांक्यापेसणमांहिनपाव्या रोस  
 करीहणवातेसुंड्या देवेनिजडंडेतेझुड्या १० पछीनृपे  
 मुंकयोकांटवाल तेहनेपीणसूरदेइगाल डंडेहणीनेवलीते  
 पाडयो भूपसुणीनेअतिघणुंत्राडयो ११ पोतेबलवाहनले  
 इचाल्यो जवनिजरेतेदेवेनिहाल्यो मारीहाककटकसवि  
 त्राठो प्राणलेइनेराजानाठो १२ एकलेसकलनगरइंमजो  
 मतिसागरमंत्रिसरेचंत्युं मांणसरुपनहीसुणभूप एतो  
 कीसेदेवसरुप १३ धूपक्षेपबलबाकुलदीधो विनतीकरीनेपर

गटकीधो किणेअपराधकरचोनुजम्हांमी भाखोनामकहुं  
 सीरनांमी १४ अविवेकीएराजाताहरो सजनसिरोमण  
 धर्मगुरुमाहरो जिनदत्तशेठनेनिरअपराध करवामांडी  
 अतिआबाध १५ तिणेहुंनगरलोकनेमारुं माहारागुरु  
 नीपीडावारु तुंमगुरुशेठथयोकिंमहेव पुरवभवदाख्योत  
 वदेव १६ धन्यतुंदेवमंत्रीसरबोले जनमांतरउपगारीतुं  
 तोले पहिलीवयपांणीजेपीधुं अंतकालेश्रीफलतेदीधुं १७  
 यतः प्रथमवयसोपीतंतोयमल्यंस्मरंत सिरसीनिहितभा  
 रानालिकेरानराणां उदकममृतकल्पंदद्युराजीवीतातं न  
 हि कृतमुपकारंसाधवोविस्मरंति १ नगरतणुंटालोदुखदेव  
 जेकहोतहवेकीजेशेव सहुकोसरणकरोजिनदत्तनुं जोमन  
 छेंतुमनेजीवितनुं १८ राजप्रजासहुदेहेरेंआवे पगेलागीं  
 अपराधखमावे हाथीपरबेसारीसीसैं नगरमांहिआण्यो  
 अवनिसें १९ उठ्यासुभटथयोजयकार सोवनवृष्टिकरी  
 अतिसार रतनत्रिणअमुलिकदीधां शेठतणांमनवंछीत  
 सीधां २० सहुकोलोककरेपरसंसा धर्मतणीनकरेंकोइखीं  
 सा देखोधर्मतणांफलवीर नुंमीढालनेमेंकहीसधीर २१ ॥  
 ॥ दुहा ॥ रतनलेइतेमुजपिता सेत्रुंजयगिरनार चैत्यकरां  
 वीअभिनवा तिलकचडाव्यांसार १ प्रसेनजीतनेआपीयां  
 रतनत्रिण्यउदार माहारागुरुनोभक्तए इमंमनकरीविचार  
 लोहपुरानेवलिदीयां रतनत्रिणसुखकार तिणेद्युतेतेहारी  
 यां सुरगयोसरगमझार ३ किणेदिक्षाकिंणेबारव्रत किणे

समकितसुविशेष बालपणेदृढहंथयो धरमतणांफलदेख

४ कहेसघलीसाचुंकट्टुं कुंदलताकहेजूठ रजाश्रेणिकचिं  
तवे अहोनारीएदुठ मुजपितानाराजमां एथइसघलीवात  
पापणएमानेनहीं पुछीसहुंपरभात ६ शेठकहेजयश्रीप्रते  
सुणगोरीगुणरस तेंदीठुंकांइसांभल्युं धर्मफलतेहप्रकास  
७ ॥ ॥ ढाल १० मी ॥ चोपाइनीदेशी ॥ कहेप

हेलीनारीसुणोकंत नगरीउजेणीएनृपगुणवंत संग्रामसुर  
नांमेजयकारी शेठरीषभसेनसमकितधारी १ तेहनेघरज  
यसेनानारी सीलगुणेसीताअवतारी समकितवंतसदास  
त्यसंधा कर्मवसंकरतेछेवध्या २ एकदानाहभणीतेभाखे  
पुत्रविनाकुणवंसनेराखे एकघडीमांघडीजलबुडे नंदनवि  
णनांमखिणमांडुलें ३ बिजीनारीतणोविवाह कंतकरोसून  
करीयउच्छांह वयपरिणतथइतियसुणनारी वातमकाठेंएमु  
खबाहरी लोकहसेकहेबुढोबल वरघोडेचढीयोथइछेल संत  
तिकाजेनहिकोइदुषण पुत्रथयापछीथास्येभूषण ५ जोरेइ  
भ्यतर्णाएकबेटी परणावीसुंदरीगुणपेटी सुंदरीनेसुंपीघर  
भार जयसेनाकरेधरमव्यापार ६ सुंदरीनेजन्मयोसुतसा  
र वांझीयानांउघडचांघरबार पीहरसुंदरीपोहतीजांम बं  
धूसरीमातापुछेतांम ७ सुखणीतुंछेमाहरीजाइ सोक्यसं  
कटमांकिस्थोसुखमाइ सोक्यउपरदीधीतुंमेजांणी पुछेवुंघ

रपीनेपांणी ८ सोक्यमांहिघालीसुखइच्छा माथुंमंडावीन

बन्नप्रिछा जयसेनामुजघणुंसंतापे माहरीछांइदेखेतिहां

कापे ९ भंभेरीमुंफयोभरतार दासीधीअवगणेअपार बंधू  
 ससिसुणीएहवचन जंपेपुत्रीधीरजधरीमन्न १० जयसेनानुं  
 जिवीतहरस्युं तुजनेसुखथास्येतिमकरस्युं एहवेएकजो  
 गीतिहांआव्यो बंधूसरीमनअधिकसोहाव्यो ११ उ  
 ठीउभीथइचरणेलागी सरसभिक्षादीधीअनुरागी संतो  
 प्योआसनेबेसारी मुजघरभिक्षालेज्योहितकारी १२ अ  
 वेतेदिनदिनआवासे नविरसवतीआपेउल्लासे भगतेरी  
 झ्योजोगीबोले ताहरेकोइनमाइतोले १३ मनमानेतेतुंह  
 वेमाग बंधूसरीचितेमुजलाग गदगदसादपुत्रीविरतंत ज  
 यसेनानेमारोमहंत कालीचौदसकहेकपाली विद्यासाधी  
 समारीसबाली हरखीबंधूसरीमनकुडी दशमीढालनेमेकही  
 रुडी १५ ॥ ॥ दुहा ॥ कालिचौदसनेदिने जोगीज  
 इमसाण वेतालीदेवीतणुं समरणकरेसुजाण १ परतक्षथ  
 इदेवीकहे वच्छसमरीस्येकाज जयसेनानेमारोजइ करोवे  
 गेएकाज २ देवीआबिमारवा करसाहीकरवाल सांमुंजोइ  
 नविसकी पोंसहव्रतरखवाल ३ त्रिणप्रदक्षणादेइने अ  
 विजोर्गापास तिमहिजपाछीमोकली जयसेनाआवास ४  
 वारत्रिणएमदेवता आविफरीमसाण जोगीचितेमुजने मारे  
 हवेनिदांण ५ जयसेनाअथसुंदरी बिहुमांविरुइजेह मा  
 रोमातातेहने मकरोकोइसंदेह ६ जइनेमारीसुंदरी देवी  
 अंततकाल परनेचितेपाडुंओ तेहनाएहवाल ७ ॥

॥ ढाल ११ मी ॥ हठीलाजादवहठकरीहरीयमनाविबे

होलाल एदेशी ॥ जयसेनायेंमारीयारेलाल पोसहव्रतपर  
 भातरेसासनदेवी मुइदीठीसुंदरीरेलाल हाकिणकीधीघा  
 तरे सा० १ सारोकरोमुजसांमनीरेलाल एत्रांकणी ॥  
 साचजूठकुंणजाणस्येरेलाल कलंकतणोअवताररे सा०  
 सहुकहेस्येमारीहोस्येरेलाल सोक्यतणोव्यवहाररे सा० २  
 सा० सासनसुरीआराधवारेलाल काउसगकीधोसाररे  
 सा० परगटयइदेवीकहेरेलाल मकरोदुःखलिगाररे सा०  
 ३ सा० बंधुसरीहरखीतथकीरेलाल जमाइघरजायरे सा०  
 जाण्युंजयसेनामुंइहस्येरेलाल सुंदरीदेखीदुःखथायरे सा०  
 ४ सा० रोतिमांथुंकुतीरेलाल आक्रंदकरतीअपाररे सा०  
 जयसेनायेंमारीसुंदरीरेलाल जइपोकारीदरवाररे सा० ५  
 सा० जयसेनानेतेडवारेलाल मांणसमुंकेरायरे सा० तवसा  
 सनरखवालीकारेलाल जोगीनेउपायरे सा० ६ सा० ज  
 यसेनामोटीसतीरेलाल एहवांनकरेकांमरे सा० रायआ  
 मलजोगीकहेरेलाल सोनेनलागेस्यांमरे सा० ७ सा० बं  
 धूसरीएमुजनेरेलाल जिमाडीभ्रलिभातरे सा० प्रारथना  
 एहवीकरीरेलाल जयसेनाकरोघातरे सा० ८ सा० मेंवे  
 तालीआराधिनेरेलाल मुंकीमारणतासरे सा० कुंणमारे  
 पुन्यवंतनेरेलाल सुंदरीमारीपापरासरे सा० ९ सा० ए  
 हवेसासनदेवतारेलाल आविभाखेंसारुयरे सा० बचनम  
 ल्यविसरीखारेलाल वलतुराजाभाखरे सा० १० सा०  
 बंधूसरीदेशबाहरेरेलाल काढोकरेंहुकमरे सा० आजपछी

कोइएहवारेलाल नकरेंअसुभकामरे सा० ११ सा० रिष  
 भसेननीनारीनेरेलाल महोच्छवकरेमहाराजरे सा० नि  
 जमंदिरपोहतीकरीरेलाल सीध्यावंच्छितकाजरे सा० १२  
 सा० सोवनवृष्टिकरीतिहारेलाल महिमाकीर्धीदेवरे सा०  
 साचोधरमसंसारमारेलाल सहुकरज्योनित्यमेवरे सा० १३  
 सा० राजासमकितपांमीयारेलाल धरमतणांफलदेखरे  
 सा० हुंधरमेंनिश्चलथइरेलाल तेदेखीसुविशेषरे सा० १४  
 सा० सेठसहितछभांमनीरेलाल कहेंसाचुंकह्युंएहरे सा०  
 लताकहेंमांनुंनहीरेलाल भार्युंकुडुंतेहरे सा० १५ सा०  
 श्रेणिकादिकिंचितवेरेलाल जुओहठीलीनाररे सा० सातमो  
 खंडपुरोधयारेलाल नेमविजयसुखकाररे सा० १६ सा०  
 हीरविजयसुरीतणारेलाल सुभविजयतससीसरे सा० भा  
 वविजयकविदीपतारेलाल सिधिनमुंनिसदीसरे सा० १७  
 सा० रूपविजयरंगेकरीरेलाल कृश्रविजयकरजोडरे सा०  
 रंगविजयगुरुमाहारारेलाल नावेंकोइएहनीहोडरे सा० १८  
 सा० सातमाखंडतणीकहीरेलाल इग्यारमीढालरसालरे  
 सा० नेमकहेभविषणतुंमेरेलाल सांभलोबालगोपालरे सा०  
 १९ सा० ॥ इतिश्रीधर्मपरिक्षारास सप्तमखंडसंपूर्ण ७ ॥

॥ दुहा ॥ पुछेचंदनश्रीप्रते अर्हदासउल्लास भांमनीते  
 भगवंतनो लह्योधर्मतिमभास १ कहेनारीकपीथपुरें अ

श्रीमर्दनराजांन सोमदत्तब्राह्मणवसें दालिद्रतणोनिधानं  
 २ तेहनीनारीसोमिला तपथकीमुंइसोय रतिनविषांमे

द्विजकिहां करेंदुःखबहुरोय ३ सोमदत्तवनमांगयो म  
 ल्योसाधूमहाभाग तेहनेवचनेउपन्यो निर्भयमनवयराग  
 ४ यतः नवश्रौत्रबिलेअमुस्मिन् कलेवरगृहेकिल जीव  
 स्यवसतंकाल व्यालतःकुसलंकियत् १ श्रावकनात्रतआ  
 दरी आव्योनगरमझार धर्मप्रभावेधनमल्युं तज्यापाप  
 व्यापार ५ वाडवनेमानेधणुं व्यवहारीगुणपाल सांभी  
 जांणीआपणो करेसारसंभाल ६ रोगाकुलथयोएकदा  
 ब्राह्मणतेसोमदत्त तेडावीधनपालने कहेबांधवसुणवत ७  
 ॥ ढाल १ ली ॥ मुजलाजवधारोरे एदेशी ब्राह्मणकहेवा  
 तरे सुणशेठसुजातरे दिनरयणीनेजातचिंताछेमुजनेरे तेटा  
 लोभाइरे जिमसदगतिथायेरे तुंपरमसदाइकहुंछुंतुंजनेरे १  
 चिंताहेतुदाखोरे कांडमनमांराराखोरे जेमुजनेभाखेतैहुं  
 करस्युंसहीरे सोमदत्तवलीबोलेरे तुंपुरुषअमोलरे ताहरेकुं  
 णतोलैआवेइणमहीरे २ सोमामुजकन्यारे गुणलक्षणेध  
 न्यारे नहिएहवीअन्यासुपुंतुजभणोरे ब्राह्मणनहींखीषो  
 रे जिनधर्मेलीणोरे जोइप्रवीणोकरेज्योएहनोधणीरे ३  
 शेठकहुंवारुरे परमेसरसारुरे इमकरीसुंविचारुंआं  
 णीनिजमंदीरेरे द्विजसरगेंपोहतरे जिहांसुखब्होतरे शे  
 ठगुणयुतपालेंपुत्रीनीपरेरे ४ संगतिसाधवीनीरे सातेधा  
 तेभीनीरे जिनधरमेंलीनीकरतीजीनपुजारे दीठीरुद्रदत्ते  
 रे लागीतसचितेरे निजमित्रनेपुछेंएकेहनीधूआरे ५ मि  
 ६ कहेसुणभाइरे सोमदत्तनीजाइरे धनपालघरेआइबाधे



सुंदरीरे रुद्रदत्तकहेपरणीरे करीसहुंघरणीरे एअनोपमतु  
 रणीसोवनमुंद्रडीरे ६ हुंतीवडभागीरे दिक्षीतादिकमागीरे  
 हुआबहुरागीजेनविणथइनहीरे तुंतोजुआरीरे सातव्यसन  
 नोधारिरे किणीपरअविचारीपांमस्येएनहींरे ७ बोलेअ  
 हंकारीरे जोज्योमतिमारीरे नपरणुंएनारीतोकहेज्योप  
 शुरे चाल्योपरद्विपेरे एकसाधूसमीपेरे सघलीविधिदीपे  
 जीमश्रावकसिसरे ८ फरीआव्योवेगेरे मननेउदवेगेरे  
 देहरेसवेगेआवीपुजाकरीरे गायेगीतरसालरे चोखीकहे  
 ढालरे देखीधनपालपुछेउलटधरीरे ९ किहांथी  
 तुंमेआव्यारे कुणेजातेकहाव्यारे मनमांबहुभाव्या  
 वणारसीनगरीअंअसुरे माबापेकालरे कीधोअकालरे  
 ब्राह्मणदयालअछुकहुंकिस्पुरे १० धीरजमनधरतारे तीर  
 यजात्रकरतारे इणीपरफरतांएकदिनमुनिवरमल्योरे ति  
 णेभास्योधर्मरे जेहथीशिवसर्मरे सुणीजिनधर्ममुजमिथ्या  
 मतटल्योरे ११ चैत्यवंदनकाजरे आव्योइहांआजरे अव  
 धारोमाहाराजशेठकहेंअस्युरे घरआवोदेवरे करस्युंतुंम  
 शेवरे सोमाततखेवतुजनेपरणावस्युरे १२ विषसरखावा  
 मरे तेहस्युंनहींकामरे तसलीजेनहींनामठगइंमकहेरे आ  
 ग्रहअतिकीधरे जाण्युंकारजसिधरे परणीनेपरसीधसंधा  
 निरवहीरे १३ जोयारीजेथरे जाइभाखेंतथरे सहुआवो  
 एथकंकणबांधीआवियोरे कीधोपरपंचरे हुओरोमांचरे जुं  
 ओमुजसंचसोमाधरलावीयोरे १४ करेकेतवप्रसंसारे कर

जोडीनमस्यारे नकरेकोइखीसातेसुखभोगवेरे पुरेमनआसरे नरनारीआवासरे सविविलासरयणीदिनजोगवेरे १५ गयोकेतोकालरे वलितेहजहवालरे नविजायेंढालजे जेहनेपडीरे प्रकृतिजासरीररे विचलेनविधीररे पहेलीसुणो वीर ढालखंडआठमेभडीरे १६ ॥ दुहा ॥ मर

जादापालीभली दिवसकेतलासीम द्युतासक्तवलीथयो स्यो कपटीनोनीम सुमित्रावेस्यासूता कांमलतातसुनाम तेहस्युं विलसेरातिदीन तजिआपणीवाम २ सोमामनमांदुःख धरे नयणेंमुंकेनीर सुणीवातसेठेसहु देपुत्रीनेधीर ३ बे टीदुखकीजेनहीं दीजेकरमनेदोष सुःखदुखसरज्यांपामी येँ स्योकीजेहवेसोप४ आस्यातजीभरतारनी धरीबेठीधर्मध्यान इहभवपरभवजेहथी सुखपामस्येंनिरबाण ५ मानीवातपितातणी एकप्रासादकराव प्रतिमाश्रीशांतीनाथनी थापीमननेभाव ६ प्रतिष्ठाकीधापछी संघभगतकरी सार सुमीत्राकांमलतासहीत तेडचोरुद्रजुयार ७ भोजन भलांकरावीने दीधांफोफलपान भजेनउत्तमअधमपपा चंद्रतणोअहिनांण यतः निर्गुणेष्वपिसत्वेषु दयाकुरवंती साधव नहिसंहरतिजोस्तां चंद्रचंडालवेस्मानि १ ॥

ढाल २ जी ॥ काचीकलीयमतोडिलीवगीडालीयांपी उचाल्यापरदेशबेठीहतीमालीयां एदेशी ॥ सोमानुरुपदे

खीसुमित्रासीरधूणे चिंतेचितमांहिएमअहोएकिंमबणे एहवीसुंदरनारीतजीकिमपापीयेँअथवाकीतवकुबुधविचारेन

विहियं १ कामएहकरद्युंजेपुत्रीनेभायगें जोरहेजीवतीए  
 हथायेसल्पजायगे एमविमासीफुलसर्पघालीघडे कांमल  
 तालेइसाथआविआदरवडे २ सरसकुसुमनीमालआणी  
 मेजोवती पुजीइंणेजीनराजपापमलधोवती सरलपणेकर  
 फरस कर्षोघटजेतले भूजंगमफुलमालथयोतेतेतले ३ ले  
 इसुगंधाफुलजिनेसरअरचीया केसरचंदनअगरकपुरेश्वर  
 चीया कामलतागलहारघाल्योरामतमिसें नागडसीतत  
 कालपडाभुंइतसे ४ मृतपुत्रीनिदेखअकाकुटेहीयुं आक्रंद  
 करेअपारदैवतेंस्युंकीयुं करेविलापअनेकनयणेआंसुंझरे  
 घटसरपलेइवेगेनृपमंदीरे ५ करतीहाहाकारकहेपो  
 कारकरी देवसुणोअरदाससोमाअतिमदभरी पारीमाह  
 रीबालहवेहुंकिमकरुं हुंडोसीनिरधारजिवितकिणपरधरुं  
 ६ सोमातेडावीरायकहेकुलखांपणी कांमलतानेकांइमारी  
 तेंपापणी कहेसोमामहाराजवचनअवधारीये जयणासु  
 क्षमजीवथुलकिममारीये ७ मांडीपुरववातसोमायंसवि  
 कही देखाडघोघटसापमित्राअवसरलर्ही पंचवरणफुल  
 मालसोमाहाथेधरी मित्राझालेहाथअर्हीथायेफरी ८ वा  
 रत्रिणइंमनागकुशुममालाहुओ कहेसभासहुकोयसोमा  
 साचीनुओ देखीचमकयोभूपनर्हीएमानवी परतक्षदेवी  
 एहवातमनआंणवी ९ करजोडीकरेरायसोमास्युंविन

ती कामलताजिवाडीअछेतुंमहासती मंत्रनवकारप्रभा  
 वमुरळामटीगइ सतीतणेकरफरसउठावेठीथइ : १०

सुमित्रानिजकरतुत प्रकासीसुभमते धर्मतणांफलदेखल

ह्योधर्मभूपजे रुद्रदत्तादिक अवरतिहांश्रावकथया तिणे  
 ठानेसुणीस्वांमीपापसविमुजगया ११ शेठशेठांणीसर्व क  
 हेसाचुंकट्टुं कुंदलताकहेजूठमेंनविसदट्टुं श्रेणिकअभयकुं  
 मारवचनतेसांभली चिंतेहठीलीनारनदिसेंएभली १२  
 देस्युंदंडप्रभातरातिनविबोलिये वेचीनेनिजउंघउजाग  
 रोकुं गलीयें आठमेखंडेढाल बीजीएसाहती कहेस्येंमित्रश्री  
 वातनेममनमोहती १३ ॥ ॥ दुहा ॥ अर्हदासमि  
 त्रश्रीप्रते पुछेंधरीवहुप्रेम किंमप्राप्तिथइधर्मनी सापांमी  
 कहेतेम १ वच्छदेशेनगरीवडी कांसंबीसुखधांन धनंजय  
 राजातिहां सोमसरमाप्रधांन २ मासोपवासीएकदा आ  
 व्योसाधुउधांन तासप्रभावेवनथयां नवांफलफलपांन ३  
 मासखमणनेपारणें नगरमांरिर्पाराय आठव्यावहिरणदे  
 खीने प्रणमेंमंत्रीपाय ४ सुधमांनअसनेकरी प्रतीलाभ्यो  
 धरीभाव पंचदिव्यप्रगटथयां पात्रदांनप्रस्ताप ५ विस्म  
 यपांम्योवेगस्युं आव्योजिहांअणगार पुछेंबेकरजोढीने  
 भगवनकहोविचार ६ अगनीहोत्रदीक्षितभणी दीधांमेंबहु  
 दान कनकनागतिलअश्वरथ दासीमहिपरधांन ७ कन्या  
 कपिलाधेनुंवली महादांनदसएह पिणअतिसयदीठोन  
 हीं स्युंकारणछेतेह ७ ॥ ढाल ३ जी ॥ नणदलनीदे

शी ॥ मुनीवरकहेमहेतासुणो असंजतीएहअजाण सुभ

मन उकायनीहिंस्याकरे तिणीफलनहिमनआंण सु. १ मु.

॥ एआंकणी ॥ उखरखेत्रेवाधीयो जिमनिफलथायेंबीज सु०

तिमदीधुंकुपात्रने तेपणगणेतिमहीज सु० २ मु० ज्ञान  
 वंतक्रियाकरे तेमांणीजेसुपात्र सु० तेहनेदीधुंभहुफले  
 तपकरेंनिरमलगात्र सु० ३ मु० यतः एकवापिजलंपध  
 दिक्षौमधुरतांत्रजेत् निंबेचकटुतांजांति पात्रापात्रनिजोजना  
 त् १ पुछेंमंत्रीमुनीप्रते चितकोमलनहीधीठ सु० महा  
 रीपरबीजेकिणे दांनतणांफलदीठ सु० ४ मु० विश्वभूति  
 ब्राह्मणतणी कथाकहेमुनीराज सु० देशवयराढदाक्षिणदी  
 से सोमप्रभतिहाराज सु० ५ मु० ब्राह्मणनेमानेष  
 णुं भगतीकरेनित्यमेव सु० बेठोसभामांइंमकहे वाढव  
 जगमांदेव सु० ६ मु० वितसफलकरवाभणी बहुसुवरणनां  
 मेजाग सु० ब्राह्मणपासेमंडाबीयो पुन्यउपरधरीराग सु०  
 ७ मु० जगनकरेतिहांदुकडो विश्वभूतीरहेविप्र सु०  
 खलेंजइजवजाचीने सायुंकरेतेखीप्र सु० ८ मु० च्यारपीं  
 ढीकरेतेहनी पहिलीहुतवहपोख सु० बीजीअतिथीत्रीजी  
 पोते चोथीनारीसंतोष सु० ९ मु० आब्योमुंनीवरगोचरी  
 विश्वभूतिनेवार सु० बीजेपींढीनेमंत्रीयो नविलीधोअणगा  
 र सु० १० मु० मुजपींढील्योस्यांमजी सचितेंमीष्टीतदीठ  
 सु० तेपिणमुंनीलीधीनहीं नारीबोलेमीठ सु० ११ मु० आ  
 हारमाहरोप्रभूदीजीयें एछेंमोटुंपात्र सु० आजसफलदिन

॥ आपणो जंगमतिरथजात्र सु० १२ मु० आहारलीधोमुंनि

सुजतो हेमरतनथइवृष्टी सु० नरनारीबेहुंधयां सुधांसम

कीतदृष्टी सु० १३ मु० नरपतिनेजइद्विजकहे देखोजगन

फलदेव सु० कनकधारावुठीघणी भूपभणेततखेव सु० १४

मु० मेंधनदीधुंतुंमभणी जइनेल्योतुंमेवेह सु० त्रीजीढाल

खंडआठमे नेमविजयकहेएह सु० १५ मुं० ॥

॥ दुहा ॥ धनलेवाब्राह्मणगया तवतेथयाअंगाल खीणए

करहीनेजबग्रहे वलीथायेंतेव्याल १ वृधेंभूपतिनेकहां न

हीजगनफलनाथ विश्वभूतिकृतदांनफल इहभवपरभवसा

थ २ भूपभणेविश्वभूतिने हुंआव्योतुजगेह जगम्यआध

फललेइने दांनआधफलदेह ३ विश्वभूतिबोलेंहसी दांन

फलनदेवाय देवतणुंवितल्योतुंमे अधफलयोकराये ४

विश्वभूतिवलतुंकहे सांभलरायसुजाण स्वर्गमुक्तिसुखजेह

थी तेकुणवेचेदांन ५ देखीसखनृपद्विजतणुं ऋठयोआपे

रिध दलिद्रगयुंविश्वभूतिनुं जिहांसाहसतिहांसीध ६

भूपतिपुछेंमुनिप्रते दांनकेताकहेस्वामि त्रिधादांनमानिवर

कहे दीधेंसीजेकांम ७ ॥ ॥ ढाल ४ थी ॥ नथरो

नगीनोमारो हाररोहीरोमारो केसररोर्भानोमारो साहिबो

राजेंद्रमारा घडीएकरहोजूकायहो एदेशी ॥ साखेंदानते

जांणीयेंराजेंद्रमारा लिखलिखावीग्रंथहो साधुभणीतेदी

जीयें रा० वावेमुगतिनोपंथहो १ दांनभविकजनदीजीयें

रा० दांनेदोलतिथायेंहो जसकीरतिइहभवलहे रा० पर

भवमुगतिजायहो दां० २ अभयदांननरजेदीयें रा० तेइ

नेभयनविकोयहो इहभवपरभवजाणज्यो रा० सिवपुरनां

सुखहोयहो दां० ३ आहारश्रोपधवस्त्रैकरी रा० धिरधर  
 मेंधापीजेहो धरमउठेभादानथी रा० आठकरमकापी  
 जेहो दां० ४ करनिचाजीनवरकरे रा० अन्नदांनप  
 रधानहो तेहनीउपमकुणकहुं रा० दीजेंदेइमानहो दां० ५  
 यतः ददस्वान्नददस्वान्नं ददस्वान्नयुधिष्ठिरं अन्नदःप्राणदो  
 लोकें प्राणदःसर्वकामद १ रोगिभ्योभेषजंदेयं रोगादेह  
 विनाशका देहनासंकुतोज्ञानं ज्ञानाभावेननिवृत्ति २ बन्ध  
 विविधप्रकारना रा० हितकरीआपेंहाथहो तेहनुफलसद  
 गुरुकहे रा० छत्रधरावेमाथेहो दां० ६ दांनत्रिण्यइमसां  
 भली रा० प्रथ्विपतिप्रतिबुधहो विश्वभृतिपिणतिहांथयो  
 रा० व्रतधरश्रावकसुधहो दां० ७ सोमसर्मांमंत्रीसरे रा०  
 कथामुणीनेमलीधहां लोहायुधधरुंनहीं रा० काठकृपाण  
 जकीधहो दां० ८ पशुनेकाठकृपाणनी रा० भूपतिनेवातते  
 भासीहो सभामांहिनृपबेसीने रा० अमीनीवातप्रकासी  
 हों दा० ९ खडगजोइक्षत्रीतणां रा० मंत्रीनांअसीमांग्यो  
 हो खलविलसीतजांप्युंखरुं रा० भरमसहीमुजभाग्योहो  
 दां० १० यतः परीवादिंदसवदन पररंध्रनिरीक्षणेसहभ्रा  
 क्ष सवृतःवितहरणे बाहुसहस्त्रार्जुनःपिसूनः १ साचोधरम  
 जोमाहसे रा० तोलोहमयत्रासिथाज्योहो इमकहीराजा  
 नेदीयो रा० संकटदुरेजाज्योहो दां० ११ कोसथकीराये  
 काढीयो रा० लोहजलहलतोदीठहो खलसांहमुंजोइकहे  
 रा० किमजुठुंकद्वुंधीठहो दां० १२ यतः सर्वदेवमयोरा

जा व. तिविबुधाजना तस्मात्तदेववत्यस्यं ब्रमृषातस्पूरोव

देत् १ झालोचुगलनेनृपवदे रा. तवमंश्रीइमआखेहो  
कोपप्रभुजीमतकरो रा. एमूठुनविभाखेहो दां. १३ में  
जीनधर्मजआदर्यो रा. जण्योलोहनोदोपहो काष्टरूपाणक  
रावीयो रा. पुन्यतणोथयोपोपह। दां. १४ हवडांधर्मप्रभाव  
पी रा. लोहखडगएदीसेहो सांभलेराजाप्रजासहु रा. धर  
मकरोनिसदीसहां १५ हुंधरमंनिश्चलथइ रा. परतक्षप्र  
त्ययजोयहो शेठप्रमुखसाचुंकहे रा. लतानमानेसोपहो  
दां. १६ चोरमंत्रीसजाकहे रा. तजेनदुरजनचालहो  
खंडआठमंचोथीभली रा. नेमविजयकहेढालहो दां.

१७ ॥ दुहा ॥ नागश्रीपुछेथकी जंपेमधूरीबाण में  
इंसमकीतपांमीयुं प्रीतमेंहीयडेआण १ नगरीनांमेबणा  
रसी जीतासीतिहांभूय कनकचित्राराणीरतन रंभासरखी  
रुप २ सुतासुमित्रातेहनी माटीबहोलीखाय पांडुरोगते  
थीथयो अजामलिएकआय ३ तसउपदेशेतिणेतज्यां अ  
नंतकायअभक्ष निरुजथइतेकन्यका फलयोनेमपरतक्ष ४  
जोवनआविजाणीने नृपविवाहनिमित पट्टअनेकदेखा  
ढीआ कोइनआव्योचित ५ ॥

॥ ढाल ५ मो ॥ सुढलासंदेस्योकहेमारापुज्यनेरे मांनीक्ष  
तुजउपगाररे एदेशी ॥ एहवेअंगदेशनोधणीरे भवदत्तनां

मेभूपालरे जीतवयरीप्रतेइंसकहेरे मुजस्युंकरोविवसालरे

ए. १ दासीनापुत्रतुजनेकिंमदीडरे जातिहीणमनमांजाण



२२४ रे राजकन्याजोगएकिंमहोयेरे बोलिजेविमासीवांणरे ए.

२ भवदत्तकहेजातिस्युंकरेरे जोमांहिगुणनविहांयरे गुण  
नेआदरसहुकरेरे जातिनमानिकोयरे ए० ३ यतः कोसेयंक  
मितःसुवर्ण मूपलादुर्वानुंगोलोमतः पंकातामरसंससांकमु  
दधेरि दीवरंगोमयात् काष्ठादग्निरहेफणा दपिमणिगोपि  
ततोरोचना प्राकास्यंस्वगुणोदये नगुणीनोगच्छंतिकिंज  
न्मना १ गुणवंततोपिणतुजभणिरे कन्याकिंमदेवायरे जो  
लाखीणीतोपिणवांणहीरे तोपिणपेहेरवीपायरे ए० ४ रा  
ज्यतणीकरेकांमनारे तोपुत्रापरणावरे नहितरबेवेलेयस्युरे  
मुजवचनमनलावरे ए० ५ जितारीकहेजीतस्येरे संग्रामे  
मुजजेहरे मुजधीअधिकोजेहोस्येरे कुंमरीपतिगणेतहरे  
ए० ६ घरआविसेनासजारे जवचालेभवदत्तरे रांणीकहे  
तिणेअवसररे एकसुणोप्रभवतरे ए० ७ कन्याकाजंकलह  
कीस्योरे सरीखेकुलेविवाहरे नृपकहेवचनजितारीनुरे कार  
णकरणउच्छांहरे ए० ८ यतः यजीव्यतेक्षणमपी प्रथितं  
मनुषीर्विज्ञानसौर्यं विभवादीगुणैसमैतः तच्चेवजीवितफलं  
प्रवदंतिज्ञाकाकोपिजीवति चिरंचबलिंचभक्ते १ भवदत्त  
आव्योउतावलारे अरीनीसीमनजीकरे जीतारीयेतेसांभ  
लीरे वदेवचननिराभिकरे ए० ९ मुषकजिममंजारीतणारे  
दिलकरेपाडणदंतरे मृगलोसिंहनेजीममारवारे स्वरीधरेम

१० नखंतरे ए० १० बीटीनगरीतेचिहुंदिसरे मंत्रीकहेतिणी

११ वाररे कन्यास्वामीआपणीदीजीयेरे नितिवचनसंभाररे ए.

१११ यतः त्यजेदेकंकुलसार्थे ग्रामेस्यार्थेकुलं त्यजेत् ग्रामं

जनपदसार्थे आत्मार्थे पृथिव्यजेत् १ बोलेजीतारीरखेबी  
होरे अरीबलनाखुंतोडरे साचुंकहुंतुंमेस्वामिजीरे पिण  
परदलबहुजोडरे ए० १२ साहसिसिधीहोस्येसहीरे भे  
लीकरोबहुभेडरे सतधरीरामलक्षमणरे रावणनांरुयोड  
थेडरे ए० १३ दुतमुंकीनेकहाबीयोरे भवदतेभलीभातरे  
सुतादेइनेसुखेरहारे कांपडोमृतनीपांतरे ए० १४ यतः  
अनुचितकर्मारंभ स्वजनविरोधो बलियासास्यर्धा प्रम  
दाजनविश्वासो मृत्योद्वंरिणिचत्तारि १ वचनसुणीनेपरज  
ल्योरे दुतनेकीधोदुररे रणढकावजडाविनेरे चढीयोप्रब  
लपडुररे ए. १५ भेलासुभटमलीभडचारे भारीथयो  
भारथरे नाठीसेनाजितारीनीरे बोलेमंत्रीसरतथरे ए० १६  
राजनइंहारहेवुंनहीरे जितारीकहेआमरे जित्योनरलक्ष्मी  
लहेरे वरेमृतनेसुरवामरे ए० १७ यतः जीतेचलभ्यतेल  
क्ष्मी मृतेचापिसुरागना कायोयंक्षणविधंसी कार्चितामर  
णेरणे १ पामेशिवसुखजीवतोरे इमसमजाव्योनरंदरे  
आठमाखंडनीपांचमीरे ढालंकहीनेमेआणंदरे ए० १८ ॥

दुहा ॥ जितारीगढमारह्यो भवदत्तभांजिपोल नग  
रलुटवामांडीयो थयोहालकलोल १ मुजकारणअनरथ  
हाये सुमित्रादेखसरुप सागारीअणसणकरी जाइपडीज

१ लकुप २ पुन्यप्रभावेथलथयुं आविसुरवरकोड सतीथा  
३ पीसिंहासने उभाबेकरजोड ३ राजभूवनमांपेसतां देवेथं

भयोभवदत्त एहबैकिणहीआबिने कहेसुमित्रावत ४ तम्यो  
 क्रोधअहंकारसूण पाम्योपरमसमाधि सुमित्रानेआविक  
 हे भगनीखमअपराध ५ जितारीभवदत्तबे मलियांमांहो  
 मांहि पाटिथापीनिजपुत्रने लीधीदीक्षउच्छांह ६ परतक्षपु  
 न्यफलदेखीने हुंथइसमकितधार कुंदलताकहेएअसत्य  
 तेंभारूयुंनिरधार ७ ॥ ॥ ढाल ६ ढी ॥ रसीयारा  
 चोरेदानतणेरसे एदेशी ॥ पुछेपदमलतानेशेठजी किमथ  
 इसमकितप्राप्तिसोभागी साकहेवालिमकंपिलपुरवरे हरी  
 वाहनराजासुभमति सो० १ पु० रिषभदासशेठतिहांव  
 से पदमावतिप्रीयाआधार सो० पदमश्रीपुत्रीछेतेहने प  
 रतिषलक्ष्मीनोअवतार सो० २ पु० ऋजोवनयुवतिआ  
 विभली एकदिनदेहरेजातांदीठ सो० बुधदासशेठतणेसु  
 तेवली बुधसिंघघरेआव्योनिठ सो० ३ पु० कामतणेबां  
 णेकरीपीडीयो पढीयोजाइजूनेखाट सो० जमणवेलाथइ  
 पुछेशेठजी जमेनहीनंदनस्यामाट सो० ४ पु० लाजतजी  
 नेवातकहीतेणे बेटाजूठीनकीजेजक सो० मदिरामांसभ  
 खीजेआपणे चंडालथीतिणगणेअधिक सो० ५ पु० तेह  
 नीपुत्रीनीआस्याकसी वलतुंबोलेबुधसिंघबोल सो० केपर  
 णुंकेसरणुंआगनुं एमुजजाणोवचनअडोल सो० ६ पु० आ  
 र्म्मासीनेतेहजिमाडीयो करस्युंताहरुंवेगुंकांम सो० दि

नदिनदेहरेजाइउपासरे श्रावकथयोपटपरणाम सो०  
 ७ पु० बुधसिंघेपरणीरीषभसुता पदमश्रीआणीआवास

सो० मिथ्याकरणीदेखीतेहनी दिलमांहितेरहीविमास

सो० ८ पु० पदमश्रीनेबुधगुरुइंमकहे पुत्रीसिध्यावंछीत  
 काम सो० सर्वधरममांहिबोधधरमवडो जिहांदुःखतणुंनहि  
 नाम सो० ९ पु० यतःमृधीशयाप्रातरुछायपेया भक्तंमध्ये  
 पांमकंचापराग्ने द्राक्षाखंडंसर्कराचार्ध रात्रौमोक्षश्चांतेसां  
 क्यपुत्रेणदृष्ट १ उत्तरवलतोपदमश्रीदीर्घे हंससरीखाजेनर  
 होय सो० पाणीदुधपटंतरतेकरे अरिहंतधरमसमोनही  
 कोय सो० १० पु० शिषभदासअणससकरीआराधना का  
 लेप्हंत्योमुगतिमझार सो० सासुससरोनणदविशेषथी सं  
 तापेवलोतसभरतार सो० ११ पु० तोपिणधरमनमुंके  
 मांननी ससरोकहेवहुसांभलवात सो० ताहरोबापमरीमृ  
 गलोथयो वनमांजुगुरुलहिअवदात सो० १२ पु० जोतु  
 मगुरुएहवाज्ञानीअछें तोपरभातेंतेहजिमाड सो० हुंपि  
 णसाचोधरमसमाचरुं नांखुंमिथ्यामातिसविछांड सो०  
 १३ पु० बहुनुंवचनसुणीनेहरखीयो तेडयाभोजनकर  
 वाबुध सो० पगडावानुंगुरुनुंपगरखुं छानुंलीधुनजांणेमु  
 ध सो० १४ पु० सुक्ष्मखंडकरीवधारियुं दहींनोदीधो  
 ज्ञान्नोझोल सो० स्याककरीप्रीसेंनिजहाथस्युं गुरुशिष्य  
 जीमतांकरेकलोल सो० १५ पु० अदभूतव्यंजनस्वादस  
 मारीयो पदमश्रीनेघेंस्याबास सो० आठमाखंडनीढाल

छडीकही नेमविजयनीबुधिप्रकास सो० १६ पु० ॥

॥ दुहा ॥ भोजनकरीनेउठीया दीधांफोफलपान आ

जकृतारधहुंथयो गणुंजनमसुप्रमाण १ बाहिरआवीवाण

ही जोवेंगुरुजीजाम एकअछेबीजीनहीं सेवकपुछ्यातांम

२ सूंसकरीसघलेकनुं अमेनजाणुंपुज्य पदमश्रीआवी

कहे तुंमनेनपडेसुज ३ गतिजाणोमुजतातनी पेटपड्युंपग

त्रांण पोतानेप्रीछ्योनहीं अहोभलुंतुंमज्ञान ४ बुधगुरु

रीसंधडहडयो मुखथबिलेंगाल खाधुअमेस्युंखासहुं पा

पिगबोलसंभाल ५ ॥ ढाल ७ मी ॥ बिंदलींनीदे

शी ॥ रिखजीरीसनकीजे क्रोधेंकरीसंजमछीजेहो नारीम

तिनिरखोजी हुंनविबोलुंमरिखापरतक्षदेखा हुंपरिक्षाहो

ना० १ जोकुडीथइरांड देवोतुजएहवोदंडहो ना० मुंडी

मस्तकखरचाडी तुजनेमुंकीस्युंकाढीहो ना० २ जोहुंथा

उसाची तुंमजैनधरमेरहोराचीहो ना० इममांहोमांहिभा

खी पाडोशीराख्यासाखीहो ना० ३ उबकाव्यातेमोगा

मिंढलनांकरीयप्रजोगाहो ना० खंडचरमनाक्षीणा दे

खाडीकीधादीणाहो ना० ४ मठपोतानेआव्यो बुधदा

सशेठतेडाव्योहो ना० कहेवहुनेकाढघरथी कुढंबनोजोहोयें

अरथीहो ना० ५ काढीवहुझालीहाथे बुधसिंघनिसरी

योसाथेहो ना० मांनर्जिहांनविलहीयें तेनगरीमांहिनवि

रहीयेंहो ना० ६ इमचिंतवीनिकलीयां सारथवाहनेजइ

मलीयांहो ना० पदमश्रीदेखीछलीयो सारथवाहनोमनचली

योहो ना० ७ आदरव्होलोतसकीधो अरधासणबेसणदी

योहो ना० जोएजमघरजावे तोनारीमुजकारिआवेंहो ना०

३८ चिंतवीएमरसोइ विषसहितकरावेसोइहो ना० भोजन  
 वेलासुविसाले जिमवाबेठाएकथालेहो ना० ९ रसवती  
 प्रीसीजुइ बुधसंगमनेशंकाहुइहो ना० भेलाबेठाभाइ ए  
 कथालकसीजुदाइहो ना० १० इमकहीभेलुंअन्न कीधुंजि  
 म्याविणमन्नहो ना० पडचामुरछाखाइ लोकेकहंशेठने  
 जाइहो ना० ११ सोकाकुलतिहांआवि पदमश्रीइमबो  
 लाविहो ना० पुत्रसारथवाहखांणी मेंसाकणीतुंसहीजाणी  
 हो ना. १२ एहनेतुंजीवाडे नहींतरघालुंतुजखांडेहो ना.  
 संकटएकुणआव्युं पदमश्रीमनमांभाव्युंहो ना० १३ सर्ता  
 येजपीनवकार उतारचोविषनोभारहो ना० पंचदिव्यति  
 हांवूठा सासननीदेवातुठाहो ना० १४ पदमश्रीप्रीयसाथे  
 नगरेंआंणीनरनाथेहो ना० बोधजतीबुधदास करेजै  
 नधरमउल्लासहो ना. १५ हुंतिहांसमकीतपामी परतक्षफल  
 देखीस्वामीहो ना. कुंदलतानीकसोटी एबातांसघलीखोटी  
 हो ना. १६ आठमाखंडनीढालसातमीकहीनिपटरसालहो  
 ना. रंगविजयनोसीष्य नेमप्रणतीकरेनिसदिसहो ना. १७  
 ॥ दुहा ॥ हवेकनकमालाप्रते पुछेशेठविचार तुजसमकि  
 तनीवातकहे रेगुणवंतीनार १ तेबोलिपीउसांभलो सुर्य  
 पुरेनरपाल भूपतिशेठसमुद्रदत्त सागरदत्तासुकमाल २ ते  
 हनीकुखेउपन्यो सागरनामेकुंमार जिनदत्ताबेटीवली मा  
 तपितासुखकार ३ शेठकोसंबीनगरने जिनदत्तेपरणीते  
 सागरकरमवसेकरे व्यसनसातस्युंनेह ४ वचननमाने

बापनुं घणीवारतलार झालीमुंकयोतेहने गणीशेठसुतसा  
 र ५ आरक्षकवलीएकदा जालिसुंघ्योराय कोडिजतनजो  
 कीझीयें मुलसभावनजाय ६ तेडीतेहनातातने राजाभा  
 खेएम काढएहनेघरथकी जोतुंवांछेखेम यतः दुर्जनजन  
 संसर्गा साधोरपिसंभवतिविपदोषा दसमुखकृतेपरार्थे वा  
 रिधीरपिबंधनंप्राप्तं १ ॥ ॥ ढाल ८ मी ॥ कोय  
 लोपरवतधुंधलोरे एदेशी ॥ मंदिरथीसुतकाढीयोरेलो सां  
 भलीनृपनीवांणरे सुगुणनर सागरकोसंबीगयोरेलोल नि  
 जभगनीनेजांणरे सु० १ व्यसननीवारोवेगलारेलो व्यस  
 नअछेंदुःखदायरे सु० व्यसनसंगतिवारजोरेलोल जिमतुं  
 मनेसुखथायरे सु० २ व्य. व्यसनीसांभलीतेहनेरेलोल बेहे  
 नानदीधोमांनरे सु० भाग्यहिणजार्येजिहारेलो तिहांपांमे  
 अपमांनरे सु० ३ व्य० यतः षल्वाटोदिवसेसरस्यकिरणै  
 संतापितोमस्तकें छायार्थिप्रपलायसत्वरम सौविल्वस्यमु  
 लंगत तत्रौचैमर्हताफलेनप तताभग्नंससष्दांसिर प्रायो  
 गच्छतियत्रभाग्यरहित स्तत्रापदांभाजनं १ नगरमांहि  
 सागरभमेरेलो कोइनपुछेंवातरे सु० मुनिदीठोएकतेहवेरे  
 लो हियडेहरखनमातरे सु० ४ व्य० चरणकमलनमीति  
 हनारेलो सुंणेउपदेशसजांणरे सु० अनंतकायअभक्षत  
 ज्यारेलो व्यसनतणांपचखांणरे सु० ५ व्य० हरखीजिन  
 दताहियडलेंरेलो धरमीसांभलीभायरे सु० मांणसमुंकीते  
 डावीयोरेलो भगतिकरेमनलायरे सु० ६ व्य० आपीने

धनप्रापणुरेलो मंडाव्योव्यापाररे सु० हलुयेंहलुयेंपांमी  
 योरेलो सोभाद्रव्यत्रपाररे सु. ७ व्य० तिहांव्यापारेआ  
 वियारेलो सुरजपुरनासाहरे सु० तेहनेदेखीतातनेरेलो  
 मलवाकरेउमांहरे सु० ८ व्य० गाढांउंटनेपोठीयारेलो  
 भलांभरीक्रियाणरे सु. बहिनतणुंअनुमतिलेइरेलो सागर  
 कीधप्रयाणरे सु० ९ व्य० नगरआव्युंजवटुंकडुंरेलो निस  
 रीयासाथमुंकरे सु० उतावलाघरजोइएरेलो रातेगयावा  
 टचूकरे सु० १० व्य० अटविमांहिजइपड्यारेलो भूखें  
 अतिपीढायरे सु० फलपाकांनेफुटरारेलो सहुनेआव्यांदा  
 यरे सु० ११ व्य० सागरपुछेंतेहनेरेलो कहोएहनंतुंमेनां  
 मरे सु० नांमअमेजाणुंनहोरेलो एहस्युंनहीमुजकामरे  
 सु० १२ व्य. जिणेफलखाधातेढल्यारेलो धरणांतलेधस  
 कायरे सु० स्त्रीरुपधरांबनदेवतारेलो नियमपरिक्षेआयरे  
 सु० १३ व्य० सरससुगंधफळआगलेरेलो मुंकीभाखे  
 नारीरे सु० एफलसुंदरजेभखेरेलो रोगजसर्देनिवाररे  
 सु० १४ व्य० जराजाजरीहुंहतीरेलो तरुणीथइफलखाय  
 रे सु० सागरकहेनांमएहनुरेलो मुजनेसुणावोमाथरे सु.  
 १५ व्य० नांमनथीहुंजाणतीरेलो तोमुजनेदेनिमरे सु०  
 व्रतनोभंगकरुंनहरिलो ज्यांजिवुंत्यांसीमरे सु० १६ व्य.  
 दृढपिणदेखीदेवतारेलो त्रुठीकहेवरमागरे सु. मित्रउठा

डोमाहारारेलो जिमदुःखजायेंभागरे सु. १७ व्यः टाली  
 मुरछातेहनीरेलो आप्यासुरजपुरपासरें रतनमंडापिसाग



रठविरैलो नाटिककरेउल्लासरे सु० १८ व्य. राजाअच  
 रीजसांभलैरेलो आव्योजोवाकाजरे सु. मातपीताआवि  
 मल्यांरेलो धरमथीसीध्यांकाजरे सु. १९ व्य. धर्मजिनेश्व  
 रनोतिहारैलो मेंपाभ्योमनभावरै सुः कुंदलतामानेनहीरे  
 लो तुमेकहोवातबनावरे सु. २० व्य. भूपसचिवमनचिंतवे  
 रैलो पापणीनमानेसाचरे सु. आठमाखंडनीआठमी  
 रैलो ढालकहीनेमेवाचरे सु० २१ व्य. ॥

॥ दुहा ॥ विद्युलताप्रतेवारता हवेशेठपुछंत तुजनेप्राप्ति  
 धर्मनी किमथइकहोविरतंत १ बोलितेविद्युलता चंपापुरेसुदं  
 ड भूपतिराजकरेभलो वरतेंआणअखंड २ सेठनांसु  
 रदेवछे गयोव्यापारेविदेश अश्वरतनलेइआवियो कुशल  
 आपणेदेश मुलदेइराजालीथा घोडाघणुंप्रधान वधीप्री  
 तिनृपशेठने तेदिनथीबहुमान ४ मासखमणनेपारणे शेठ  
 घरएकसाध आव्योदेखीचिंतवे चिंतामणीमेंलाघ ५ मोद  
 कतसप्रतिलाभिने वांदेबेकरजोडि देवेंकरीघरआंगणे वृ  
 ष्टिकनकनीकोडि ६ समुद्रदत्तनांमेवणिक दांनतणांफलदे  
 खि नंदेनिजधनपणुं शेठप्रसंसविशेख ७ ॥ ॥ ढाल ९  
 मी ॥ सुणमेरीसजनरिजनीनजावैरे एदेशी ॥ हुंहवेपरदे  
 शेजइधनखाटुरे दलिद्रितणुंनांमदुरेदाटुरे च्यारमित्रस्युंस  
 मुद्रदत्तचाल्यारे सिंहलद्विपजइनयणेनिहाल्यारे ह० १

पलासगांमअनुक्रमेपोहत्यारे मांहोमांहिकहेगहगहेतारे  
 समुद्रदत्तकहेरहस्युइंहारै मनमानेतेजाओतिहारै २ सहुं

कोवलीइहांएकठाथास्युरे पछीआपणीदीसंजास्युरे बीजो  
 साथनगरमांपेठारे सरोवरपालेसमुंद्रदत्तवेठारे ३ अशो  
 कनामेसोदागरआव्योरे समुंद्रदत्तनेतिणेबोलाव्योरे जो  
 तुंमाहराघोडापीलेरे ताहरुंमाग्युंकरुंहवालेरे ४ दिनमां  
 हिदोयवेलाभूतिरे खटमासअंतरेकंबलजूतिरे त्रिणवरस  
 नीअवधिकीजेरे अश्वयुगलमनगमतालीजेरे ५ इमपरठी  
 नेरह्योसमुंद्रदत्तरे अशोकपुत्रीस्युंलाग्युंचित्तरे मीठांफलत  
 सआणीआपेरे कमलश्रीपतितेहनेथापेरे ६ एकादिनकम  
 लश्रीप्रतेंभास्युरे निजदेशजावामेंमनरास्युरे तेकहेहुंतुज  
 आविशसाथेरे लिखीयोपतीतुंमाहरेमाथेरे ७ इश्वरपुत्री  
 तुंमृदुअंगीरे सिंहणलंकीनयणकुरंगीरे हुंनिरघननेपंथीक  
 विदेशीरे किंमतुंमाहरेसाथआवेसीरे ८ तुजगुणरातीप्रीतम  
 मोरारे वचनमबोलेएहवाकठोरारे रागेमहिलासुंपेप्राणरे  
 बिरचीरांमाकरेतसहांणरे ९ यतः ददातिरागणीप्राणा ना  
 दतेद्वेषिणापुन अहोसगोविरागोवा कोपिलोकोतरस्त्रिय  
 १ नवमुजतातदेखाढेघोडारे तवदुबलाबेलेजोसजोडारे  
 जेधोलोतेआकासेंउडरे सतोतेजलमांनविबुडरे १० इम  
 संकेतकरीतेहरीयारे च्यारेमित्रआव्याउंमहीयारे बालो  
 आपणेदेशेंजइएरे कुंटवस्युंमलिसुखीयाथइयेंरे ११ समुं  
 द्रदत्तआविअशोकनेआगेंरे त्रणवरसनीमस्कतिमांगेरे

मदुसमोटीतेदेखावेरे अश्वयुगलल्योजेदायआवेरे १२

दुबलादीठातेबेलीधारे समुंद्रदत्तनावांछितसिध्यारे आठ

मांखंडनीनुमीठालरे नेमविजयकहीउजमालरे १३ ॥

॥ दुहा ॥ अशोककहेरेमुठतुं आजकालमांप्राण मुंकेएह  
 वाअश्वने काल्येएअंधजाण कनकाभरणअलंकरघा मा  
 ताउंघावाह बीजाल्येतुंषापडा छांडिएहनीघाह २ समु  
 द्रदत्तकहेइणेसरधुं नहिंअवरस्युंकाम पासैउभातेकहे ज  
 डदुराघहीनांम ३ हितउपदेशएहमेविषे दीधोनिष्फलधा  
 य मुरखनुंऔषधनहीं कहेमहाकविराय ४ यतः मुखं  
 स्पष्टाचिन्नांनी गर्वदुर्वचनंमुखं विवादीविरोधिच कृत्या  
 कृत्यंनमन्यते १ मूजपुत्रीआशफतछे कस्योहोस्येसहीभेद  
 गहनचरित्रछेनारीनो किस्योकरुंमनखेव ५ जोएअश्व  
 आपुंनही तोथायेप्रतिज्ञाभंग कमलश्रीपरणाविने दीघातेह  
 नुरंग ६ ॥ ढाल १० मी ॥ उदयातेपुररोमांडवारे गढअरबुव  
 रीजांनमहाराजा अमामोरी केसरीयोवररुडोजीलागे ए  
 देशी ॥ समुद्रदत्तहवेंचालीपोरे साधेकमलश्रीलेय जन  
 जोष्यो असोकिनौवाहकभीखठपारे उतरतांकहेतेय जन  
 जोष्योसहुकोयें १ बातअपुरवजेहोयें एभांकणी ॥ जि  
 नधर्मसखाइजीवनेरे इणभवपरभवजोय जन. धर्मविनाधं  
 धेपडचारे सुखनविपामेकोय ज. २ बा. अश्वयुगलजो  
 तुंदीएरे नदीउतारुंतुज ज. समुद्रदत्तकहेतुंमेचारटारे बोलो  
 एहवुंअबुज ज. ३ बा. जोतुंबेशीशनावमारे तोपीसहयदो

१५ ज. कमलश्रीकहेपीडजीरे सविधितानांखोखोय न.

१६ वा. आकाशगामीउपररे चढीबेसोमुजसंग ज. जळ

गामीहाथेपरीरे जलनिधीतसेनिसंक ज. ५ वा. तिम  
 करीनेतेउतरघारे आग्याचंपापुरीमांह ज. एकअश्वनप  
 नेदीपोरे भूपपुत्रीवेउच्छांह ज.६ वा. अर्धराजवलीउपरेरे  
 बेनारीस्युंसुख ज. समुद्रदत्तनितभोगवेरे दुरगयांसवि  
 दुःख ज. ७ वा. सुरदेवनेआपीयोरे हपनपरण्याकाज  
 ज. सुरतिरथयात्राकरेरे ष्ठीवियचरवाज ज. ८ वा. ग  
 गनेजातादेखीयोरे पलीपतियेएकवार ज. सुभटसहुनेते  
 कहेरे बेठोसभामझार ज. ९ वा. एअश्वभाणाआपेजी  
 केरे पुत्रीसहितअधराज ज. तेहनेआपुंसांभलीरे कुंतळ  
 कहेलावुंवाज ज. १० वा. चंपामाहिआविनेरे जइएयहर  
 णउपाय ज. कोयनलाभेतवतिहारे कपटश्रावकतेथाय ज.  
 ११ वा. सुरदेवनेदेहेरेरे आंखेपाटाबांध ज. पढीयोपुछे  
 तेहनेरे कहेमुजमेआबाध ज. १२ वा. सुरदेवजिनपुर्जाने  
 रे पुछयुंएछेकुण ज. महाभावकअचाककहेरे नेआमद्वगां  
 ठिनतुण ज. १३ वा. पयप्रणमीनेंविनवेरे दयावंतसुरदेव  
 ज. बालेंआवोआपणेरे घरकरुंतुंमारांभेव ज. १४ वा.  
 मंदिरतेड्यांहाथस्युरे करेपरीधर्यातास ज. कपटीनिसी  
 अवसरलहीरे हयचढीचाल्योआकाश ज. १५ वा. वहि  
 ताबाहनेचाबखोरे मार्योकुंतलवाट ज. पाडघोहेठोपापी  
 नेरे शतखंडथयोशसिर ज. १६ वा. अश्वजइअष्टापदेरे  
 चैत्यतणेरेह्योवार ज. विद्याधरहरीदेखीनेरे रिषीनेंपुछेवि  
 चार ज. १७ वा. चारणमुनिअवर्धेकरीरे कट्युंगंभर्वस

रूप ज. तुरंगविनासुरदेवनेरे वेदनकरस्येभुप ज. १८

वा. आठमाखंडतणीकहीरे दशमीढालसराळ ज. रंगवि  
जयसिष्यद्वंमकहेरे नेमषिजयउजमाल ज. १९ वा. ॥

॥ दुहा ॥ सुतोउठयोशेठजी हयनविदीठोतेथ अश्वपाल  
नेपुछीयो कुणजाणेगयोकथ १ ठगीगयोतेधर्मठग स्योड  
त्तरनृपदेस धर्मकरताएहवो आषिपडीयोकलेस २ टालें  
श्रीभगवंतजी मरणांतकउवसग सरणकरीजैनधर्मनो  
चैत्यकरचांकाउसग ३ चुगलेंजइचाडीकरी कह्योअश्व  
उदंत घरलुटीभूपतिकहे करोएहनोअंत ४ चाकरचैत्ये  
दोडीया करसाहीकरवाल देहरामांहिपेसता देवेथंभ्यातत  
काल ५ सेनानीनृपमुंकीयो तेहवातेहहवाल कोपीसेना  
सजकरी चढीआठव्योभूपाल ६ भूपविनासहुथंभीया चिं  
तेराजचित्त कोइउपायइस्योहोयें रहैरतननेमित ७ वि  
द्याधरजिनवरनमी सांमीमाहाज्यनमित्त अश्वलेइनेआ  
विया चंपापुसीतुरत ८ ॥ ॥ ढाल ११ मी ॥ जग

जीवनजगवालहो एदेशी ॥ अश्वनेमुंकीआंगणे जिनहर  
मांहिजायलालरे पदपंकजपरमेष्टीना प्रणमीभणेंसुणीता  
यलालरे १ साचोधरमसंसारमां धरमकरोसहुकोयलाळ  
रे धरमेधणकणसंपजे धरमथीसिवसुखहोयलाळरे सा०  
२ अमेविद्याधरआविया अष्टापदनीजात्रलालरे अश्व

तुमारोआंगीयो मुजदीठठरचांगात्रलालरे सा. ३ सरणक  
रीनृपशेठनो चरणनमेवारंवारलालरे मुंकीसेनामोकळी दे

दीपंभीजेद्वारलालरे सा० ४ सुरदेवकाउसगपारिने हयसुंधो

नृपहाथलालरे वयएगइसंयमलीयो शेठभूपतिवेसाथला

लारे सा० ५ विद्याधरओच्छवकरी पोहत्यानिजआवास

लालरे इमपरतक्षफलदेखीने धरमकरोउल्लासलालरे सा.

६ नारीसहितकहेंशेठजी तेंभाख्युंएसत्यलालरे कुंदलता

कहेएकली एपिणवातअसत्यलालरे सा० ७ चितमांहिइं

मचिंतवे श्रेणिकअभयकुमारलालरे परतक्षदीठुंओलवे

अहोपापिणीएनारलालरे सा० ८ हुंएहनेरुडीपरे देस्युं

सीखसवारिलालरे आजपछीजिंमएहवुं नकहेंकुडुंकिंवा

रलालरे सा० ९ अरुणोदयदेखीहवे कुकडेकीधोसोरला

लारे आठ्योमंदिरआपणे राजामंत्रीचोरलालरे सा० १०

परभातेंपरिवारस्युं परवरीयोभूपाललालरे अर्हदासघर

आवियो शेठरतनभरीथाललालरे सा० ११ आगलमुंकी

भेटणुं करजोडीपायेलागलालरे उभोइंमविनतिकरे माह

रोमोहटोभागलालरे सा० १२ जंगमतिरथमाहरे घरआ

ठ्यामहाराजलालरे प्रसनथइप्रभुभाखीयें मुजसरीखुंजे

काजलालरे सा० १३ अवनिपतिकहेधर्मनी कथाकहीतुं

मेरातिलालरे नंदीनारीजेणीये दाखवीतेमुजभांतलालरे

सा० १४ निग्रहकरस्युंतेहनो सुणीशेठझांखोथायलालरे

केंभुपपोतेआवियो केदुरजनेकह्योजायलालरे सा० १५

असत्येनृपदंडपामीयें साचेनारीनासलालरे इमजनकहेस

अर्हदासरद्योविमासलालरे सा. १६ कुंदलतानिसुणीइ

स्व्यं आविन्वपनेपासलालरे दुष्टनारीतेहुंअहुं पिणसुणज्यो  
 अरदासलालरे सा० १७ धणिशोकनेआवियो परियागत  
 जिनधर्मलालरे पितरनजाणेमाहारा श्रीजिनसासनमर्मला  
 लरे सा० १८ तोपिणएफलसांभली पामीहुंवयरागलाल  
 रे प्रीयपुछीकरीपारणं व्रतलेस्वंधरीरागलालरे सा० १९  
 महिमादीठोधरमनो इणसघलेसाक्षातलालरे तोपिण  
 भोगतजेनहीं तिणेजुठीकहुंवातलालरे सा० २० आ  
 ठमाखंडतणीकही इग्यारमीढालरसाललालरे रंगविजय  
 सिष्यइंमभणें नेमविजयउजमाललालरे सा० २१ ॥  
 ॥ दुहा ॥ जोएसंयमआदरे तोसघलुकहुंसत्य भूपादिक  
 सहुकोकहे अहोअहोताहरीमत्य १ व्रतलेवामुजमनह  
 तं पढयोभोगनेपास दिक्षालेस्वुंहुंहवे इंमजंपैअरदास २  
 भोजनभगतिकरीभली नृपसंप्रेडयोधाम आठदिवसआो  
 छवकरी धनखरच्यंसुभठाम ३ सदगुरुपासेसंयमलीयो  
 आठनारीस्वुंअरदास तपजपकर्मखपावीने कीधोसिवपु  
 रवास सुहस्तिसुरीदेसनसुणी संप्रतिनामिनरेश जिनवर  
 धर्मविशेषधी वरतावेनिजदेश ५ धरमकरोभवियणसदा  
 धरमेंभावठजाय धरमेंमनवंछितफले वसेंसिवपुरमांय  
 ६ जिनप्रासादकराबिया दीधांबहुपरिदांन जनमसफल  
 करीआपणो पांर्योअमराविमान ७ श्रीहिरविजसूरिस

॥ सुभविजयतससीष्य भावविजयकविजनभला सिद्धि

॥ नमंसदीस ८ रुपविजयकविराजमां कृश्रविजयकर

जोड रंगविजयरंगिलाजगिमे नावेँएहनीहोड आठमो

खंडपुरोधयो ढालइग्यारेसार नेमविजयनेनित्यप्रते हो  
ज्योजयजयकार १० इति श्री धर्म परिक्षा रास  
आठमो अध्याय आठमो खंड संपूर्णम्यः ८

॥ ढाल १ ली ॥ तेमुजमिच्छांमीदुकडं एदेशी ॥ सांभळ  
रेतुंप्राणीया सदगुरुडपदेश मानवभवदोहिलोलह्यो उत्त  
मकुलएश सां. १ देवतवनविश्रोलरुयो गुरुतवनजाण्यो  
धरमतवनसदह्यो हीयडेज्ञाननआण्यो सां. २ मिध्याविज  
नसूरप्रते सरीखाकरीजाण्या गुणअवगुणनविभोलरुया  
वयणेंवखाण्या सां. ३ देवथयामोह्येग्रह्या पासेंराखेछेनारी  
कामतणेवसेंजेपडघा अवगुणअधिकारी सां. ४ केइकक्रो  
धीदेवता वलिक्रोधनावाह्या केकिणधीतेविहता हधीयारसं  
बाह्या सां. ५ क्रुरननरजेहनीघणुं देखंतांडरीए मुंद्राजेहनी  
एहवी तेहधीस्युंतरीये सां० ६ आठकरमसांकलजडघा भ  
मेंभवहीमझारो जनममरणांभवदेखीने पांम्योनहीपारो  
सां० ७ देवथइनाटिककरे नाचेजणजणआगे भेषकरी  
राजाकृश्रनो वलीभीक्षामागे सां० ८ मुखकरवार्येवांस  
ली पहेरेतनवागा भावतामनभोजनकरे एहवाभ्रमलागा  
सां० ९ देखोदैत्यसंहारवा थयाउद्यमवंतो हरीहरणां  
कुसमारीयो नरसिंहबलवंतो १० मच्छकच्छअवतारलेइ

सहुअसुरविदारघा दशअवतारेजुआ दसदैत्यसंहारघा

सां० ११ मानेमुढामिध्यामति एहवापणदेवो फेरफेर



अवतारलये देखो कर्मनीटो बो सां० १२ स्वांमीसोभेजे  
 हवो तेहवोपरिवारो इमजांणीनेपरिहरो नेमविजयवि  
 चारो सां० १३ ॥ ॥ ढाल २ जी ॥ ओधवमाध  
 वनेकहेज्यो एदेशी ॥ जगनायकजिनराजने दाखवीएदे  
 व मुंकाणाजेकर्मथी सारेसुरपतिसेव जग० १ क्रोधमा  
 नमायानही नहींलोभअज्ञान रतिअरतिवेइंनही छांडया  
 आठेमदथांन ज० २ निद्रासोगचोरीनहीं नहींवयणअलीक  
 मच्छरभयबंधप्राणीनो नकरेंतहतीक ज० ३ प्रेमक्रिडानक  
 रेंकदी नहींनारीप्रसंग हास्यादिकअठारए नहींजेहेन  
 अंग ज० ४ पदमासनपुरीकरी बठाअरिहंत निचललो  
 यणजेहना नासाग्रहंत ज० ५ जिनमुंद्राजिनराजनी दी  
 ठांपरमउल्लास समकितथायेनिरमलो दीपेज्ञानउजास  
 ज० ६ गतिआगतसहुजिवनी देखेलोकालोक मनपर्यायस  
 स्त्रीतणांकेवलज्ञानअलोक ज० ७ मुरतश्रीजिनराजनी सम  
 तारसभंडार सीतलनयणसोहांमणा नहिंवांकलिगार ज०  
 ८ हसतवदनहरखेहीयो देखीश्रीजिनराय सुंदरछबीप्रभु  
 देहनी सोभावरणीनजाय ज० ९ अवरतणीएहवीछबी  
 कींहांयेनदीसंत देवतखडमजाणीये सहसुणज्योसंत ज०  
 १० नुमाखंडतणीकही ढालबीजीएसार रंगविजयसीस  
 नेमने होज्योजयजयकार ज० ११ ॥ ॥ ढाल ३

जी ॥ यत्तनीदेशी ॥ श्रीजिनवरप्रवचनभाख्या मांहिकुगु

रुतणागुणदाख्या पास्थादिकपंचेइ पापश्रमणकह्यापंचेइ

१ गृहीनामंदिरथीभाणि आहारकरेभातपाणी सुइउं

घेजेनिसदीस परमादिविसवाविस २ क्रियानकरेंकिणि वार पडिकमणोसांजसवार नकरेसुत्रअरसझाय विक थाकरतांदिनजाय ३ घृतदुधदहिंअप्रमाण खायेंनकरेप चखाण ज्ञानदशर्णनेचारित्र मुंकीदीधांतेसुपवित्र ४ सु विहितमुनिममाचारी पालेंनहिंतेअणगारी आहारनादो पचायाल टालेनहींकीणहीकाल ५ धबधबधसमसतोचा लें काचेजलेदेहपखालें अरचारचनावंदावे वस्त्रादिकसो भवनावें ६ परिग्रहवलिझाझोगखे वलिवलिअधकाने धांखे माठीजेकरणाकहीये तेसघलीजीणमेलहीये एहवा जेकुगुरुआरंभी मुंनिमाधुकहिवायेंदंभी कियकम्मपसंसा करीये भवभवग्रहमांअवतरीये ८ लोढानीनवाजेतोले भवसायरमांजेबोले नेमकहेभलोअहिकालो पिणकुगुरुनी संगतिटालो ९ ॥ ढाल ४ थी ॥ करजोडीआगल रही एदेशी ॥ गुणगिरुआगुरुओलखो हियडेंसमतिनि चारीरे गुरुसुपरिक्षादोहली भूलांपडेनरनासरे गु० १ पांचेइंद्रिवसिकरे पंचमहाव्रतपालेरे च्यारकषायतजी जीणे पांचेकिरीयाटालेरे गु० २ पांचसुमतेसूमतारहे ती नगुपतिजेघारेरे दोषवेतालीसटालिने पाणीभातआहार रे गु० ३ ममताछांडीदेहनी निरलोभीनिरमाइरे नव

विधपरिग्रहपरिहरे चितमंचितनकांइरे गु० ४ पडिलेह  
णनिरतिविधें करेप्रमादनीवारीरे कालेसुधकिरीयाकरे प

रुद्रहायागनीवासीरे गु० ५ धर्मतणांउपग्रणधरे संयम

पालेवाकाजेरे भूंइजोइपगलांभरे लोकविरुधथीलाजेरे

गु० ६ वस्त्रादिकसुधएखणी ल्येदेखीसुविशेषेरे कालप्र

माणेखपकरे दुषणटलतादेखेरे गु० ७ कुषीसंबलजेकह्या

सानिधकिंमहीनराखेरे देउपदेशयथास्थिते सत्यवचनमु

खभाखेरे गु० ८ तनमेलामनउजला तपकरीखीणीदेहीरे

बंधनबेछेदीकरी विचरेजिननिसनेहीरे गु० ९ एहवागुरु

जोइकरी आदरीयेसुभभावेरे बीजोतत्वसुगुरुतणो जगसां

एमकहावेरे गु. १० नुमाखंडनीएकही ढालचोथीएवारुरं

रंगविजयसिष्यइंमकहे नेमविजयश्रंतासारुरे गु. ११ ॥

॥ ढाल ५ मी ॥ करमनछूटेरेप्राणीया एदेशी ॥ भवमाय

रतरवाभणी धरमकरेसारंभ पथरनावेरेबसणे तरवोस

मुद्रदुर्लभ भ० १ आपेंगोकलगायना आपेंकन्यारेदांन

आपेंखेत्रपुन्यारथें ब्राह्मणनेदेइमान भ० २ लुटावेघाणी

वली पृथ्विदांनस्युंप्रेम गोलाकलसारेमोरीया आपेहलती

लहेम भ० ३ वलिखणावेरेखांतस्युं कुआसुंदरवाव पुष्क

रणीकरणीभली सरवरसखरतलाव भ० ४ कंदमूलमुंकेन

ही इग्यारसब्रतदीस आरंभतेदिनअतिघणो धरमकिंहां

जगदीस भ० ५ यागकरेहोमेतिहां घोडानरनैरेछाग होमे

जळपरमोडकां धर्मकिंहांवितराग भ० ६ करंसदाइरेनोर

तां जिवतणाआआरंभ हणेभेंसारंबोकडा जेहथीनरकसु

लंभ भ० ७ सरावेंब्राह्मणकने पुरवजतणारेसराध तेडी

पोखरेकागडा देखोएहउपाध भ० तिरथजायेंगोदावरी  
 गंगागयारेप्रयाग नाहेअणगलनिरमां धरमतणोनहिला  
 ग भ० ९ इत्यादिककरणीकरे परभवसुखनेरेकाज एणी  
 करणीमलेनही एहथीशिवपुरराज भ० १० नुमाखंडत  
 णीभली पांचमीढालरसाल रंगविजयशिष्यइंमभणे ने  
 मनेमंगलमाल भ० ११ ॥ ढाल ६ ढी ॥ जंबु  
 द्विपनाभतरमां एदेशी ॥ धरमखरोजिनवरतणारे स्वि  
 सुखनांदातार श्रीा राजप्रकासीयोरे जेहनाच्यारप्रका  
 रोरे १ ज्ञानविचारीजोय दुरगतिपडतांजीवनेरे धारेनेध  
 र्महोयरे ज्ञां० २ एआंकणी ॥ पांचमहाव्रतसाधुनारे द  
 सविधधर्मविचार हितकारीजिनवरकह्यारे श्रावकनांव्रत  
 बारोरे ज्ञां० ३ पांचुंबरच्यारेवगेरे विपसहुमाटीहेम रा  
 त्रिभांजननेकह्यारे बहुबीजानोनेमरे ज्ञां० ४ घोलवडां  
 वलीरिंगणारे अनंतकायबत्रीस अणजाण्यांफलफुलडारे  
 संधाणांसिसदिसोरे ज्ञां० ५ चलितअन्नवासीकह्यारे उं  
 चसहुफलदक्ष धरमीनरखायेंनहीरे एबाविसअभक्षरे  
 ज्ञां० ६ नकरेनिधंधसपणेरे घरनापिणआरंभ जीवतणी  
 जयणाघणीरे नपीएअणगलअंभरे ज्ञां० ७ घृतपरपा  
 णीवावरेंरे बीहेकरतोपाप सामायिकव्रतपोपधेंरे टालेभ  
 वनातापोरे ज्ञां० ८ सुगुरुसुदेवसुधर्मनीरे सेवाभगतिस  
 दीव धर्मशास्त्रसुणतांथकारे समजेकोमलजीवोरे ज्ञां० ९  
 मासमासनेआंतरेरे कुसअग्रभूंजेबाल कलानपोहचेंसोल

ॐमीरे श्रीजिनधर्मविसालोरे ज्ञा० १० जिनधर्ममूगतिपुरी

दीयेरे चोगतिधमणमिथ्यात इमजीनवरप्रकासीयोरे त्री  
जोतलविस्स्यातोरे ज्ञा० ११ नुंमाखंडतणीकहीरे छट्टीढा  
लरसाल सांभलज्योश्रोतातुंमेरे नेमविजयउजमालोरेज्ञा.

१२ ॥ ढाल ७ मी ॥ घरआवोजीआंबोमोरीयो एदेशी ॥

श्रीजिनधर्मआराधीये करीनिजसमाकितसुध भवितपज  
पक्रियाकिधली लेखेंपढेतेविसुध १ कंचनकसिकसिली  
जीयें नाणोलीजेपरिख देवगुरुधर्मजोइने आदरीयेंसुणो  
सीख कं. २ कुगुरुकुदेवकुधर्मने परिहरीयेंविपजेम सूगुरु  
सुदेवसुधर्मने ग्रहीयेअमृतकरीतेम कं० ३ मुलधर्मजिनव  
रकह्यो समाकितसुरतरुएह परभवसुखसंपतिथकी समाके  
तस्युंधरीनेह कं० ४ सकलवाडवप्रतिबुझीया कंइग्रह्यांत्र  
तबार केइचोथात्रतनेग्रह्यो केइथयाअणगार कं० ५ कं  
इमृखावादउचरे केइपालेसुधआचार समाकितधारिसिहु  
थया विनयविवंकीनरनार कं० ६ सूहस्तिसूरीनाउपदेश  
थी पाम्याधर्मनोमर्म केइजास्येसुरलोकमें केइपामस्येमृ  
त्युलोकधर्म कं० ७ संवतअठारएकविसमां मासवैशाख  
सुदपख तिथीपांचमगुरुवासरे गायागुणमेंसख कं० ८  
विजापुरमांविरजता वृधतपापक्षसनुर चंद्रगच्छामांदीप  
ता श्रीजिनसागरसुर कं० ९ तेहनीसानिधेंमेंसही गायां

ॐरासउल्लास ओछोअधिकोअक्षरहोयें सुधकरज्योपंडित

ॐतास कं० १० रासघणाकवियेकरया पिणधर्मपरिक्षानो

रास एहसमोवडिको नही जेहमां अधिकार छे खास कं. ११  
 सर्वसंख्याएग्रंथकह्यो पांचहजारउपरपांच ढालोकहीनव  
 खंडनी एकसोनेदशवांच कं. १२ श्रीहिरविजयसुरतणो  
 सुभविजयतससीप्य भावविजयकविदीपता सिधिनमुनि  
 सदीस कं. १३ रुपविजयरंगेकरी कृश्नमंकरजोड रंग  
 विजयगुरुमाहरा मुजनेप्रणम्यानोकोड कं. १४ नुंमोखं  
 डपुरोधयो सातेढालेंकरीसत्य नेमविजयकहेनित्यप्रते रा  
 खज्योधर्मस्युंचीत कं. १५ ॥ इतिश्री धर्मपरिक्षासस  
 नवेखंडेकरी संपुर्ण ॥

समाप्त.



